

# मिरा भाईदर महानगरपालिका

## मुख्य कार्यालय, तिसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह

महासभा दि. १०/१०/२००८

आज शुक्रवार दि. १०/१०/२००८ रोजी मिरा भाईदर महानगरपालिकेची मा. महासभा सकाळी ११.०० वाजता सभा सुचना क्र. ०८ दि. २५/०९/२००८ रोजीच्या विषयपत्रिकेवर विचार विनिमय करणेकरिता महापालिका सभागृह, ३ रा मजला, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे मा. महापौर यांच्या अध्यक्षतेखाली भरली असता खालीलप्रमाणे सदस्य हजर होते.

### उपस्थित सदस्य

१)	नरेंद्र मेहता	महापौर
२)	मेन्डोन्सा स्टीवन जॉन	उपमहापौर
३)	रॉझीक्स मॉरस जोसेफ	सभापती, स्थायी समिती
४)	पाटील जयंत महादेव	सभागृह नेता
५)	वैती चंद्रकांत सिताराम	विरोधी पक्ष नेता
६)	दिव्या अशोक तिवारी	सदस्या
७)	म्हात्रे मिलन वसंत	गटनेता
८)	शानू जो. गोहिल	सदस्या
९)	पाटील उमाताई शाम	सदस्या
१०)	वैती नर्मदा यशवंत	सदस्या
११)	सिंह मदन उदितनारायण	सदस्य
१२)	जाधव मोहन महादेव	सदस्य
१३)	नलावडे दिनेश दगडू	सदस्य
१४)	वेतोसकर राजेश शंकर	सदस्य
१५)	पाटील सुनिता कैलास	सदस्या
१६)	पाटील प्रविण मोरेश्वर	सदस्य
१७)	म्हात्रे राजेश हरिश्चंद्र	सदस्य
१८)	पाटील प्रभात प्रकाश	सदस्या
१९)	पुरोहित मधुसुदन मनोहरलाल	गटनेता
२०)	म्हात्रे कल्पना महेश	सदस्या
२१)	पाटील शरद केशव	सदस्य
२२)	अग्रवाल ओमप्रकाश गंगाधर (गाडोदिया)	गटनेता
२३)	पाटील ध्रुवकिशोर मन्साराम	सदस्य
२४)	पाटील मिलन गोविंदराव	सदस्य
२५)	व्यास सुधा वासुदेव	सदस्या
२६)	फॅरो ग्रिटा स्टीफन	सदस्या
२७)	शेख आसिफ गुलाब	सदस्य
२८)	म्हात्रे नयना गजानन	सदस्या
२९)	पाटील अनंत रामचंद्र	सदस्य
३०)	डिमेलो बर्नड आल्बर्ट	सदस्य
३१)	बाविघर सिसिलीया विजय	सदस्या
३२)	परेरा टेरी पॉल	सदस्य
३३)	सावळे निर्मला बाबुराव उर्फ कांबळे निर्मला विष्णू	सदस्या
३४)	कुरेशी याकुब ईस्माईल	सदस्य
३५)	परेरा कॅटलीन ऍन्थोनी	सदस्या
३६)	डॉ. राजेंद्र भवरलाल जैन	सदस्य
३७)	शर्मा भगवती	गटनेता
३८)	पाटील वंदना मंगेश	सदस्या
३९)	भोईर शशिकांत जगन्नाथ	सदस्य
४०)	भोईर सुनिता शशिकांत	सदस्या

४१)	पाटील प्रेमनाथ गजानन	सदस्य
४२)	पाटील प्रफुल्ल काशीनाथ	सदस्य
४३)	म्हात्रे तुलसीदास दत्तात्रेय	सदस्य
४४)	वर्षा भानुशाली	सदस्या
४५)	सिंग श्रीप्रकाश जिलेदार	सदस्य
४६)	पांडे स्नेहा शैलेश	सदस्या
४७)	शेख मुसरतबानु इब्राहिम	सदस्या
४८)	जंगम लक्ष्मण गणपत	सदस्य
४९)	सपार उमा विश्वनाथ	सदस्या
५०)	इनामदार जुबेर अब्दुल्ला	सदस्य
५१)	पुजारी कांचन शेखर	सदस्य
५२)	मुंज वासुदेव भास्कर	सदस्य
५३)	सय्यद नुरजहाँ नझर हुसैन	सदस्या
५४)	शेख नुर मोहम्मद अहेमद	सदस्य
५५)	खान शफीक अहेमद सादत	गटनेता
५६)	भाटकर प्रेरणा प्रमोद	सदस्या
५७)	डिसा मर्लिन मर्विन	सदस्या
५८)	वैती विजया हेमचंद्र	सदस्य
५९)	पालांडे प्रशांत भगवंतराव	सदस्य
६०)	ठाकूर कल्पना हरिहर	सदस्या
६१)	म्हात्रे चंद्रकांत खंडोजी	सदस्य
६२)	मोदी चंद्रकांत भिकालाल	सदस्य
६३)	भट दिप्ती शेखर	सदस्या
६४)	दुबे रामनारायण सदानंद	सदस्य
६५)	सावंत अनिल दिवाकर	सदस्य
६६)	भोईर राजू यशवंत	सदस्य
६७)	चक्रे वंदना रामदास	सदस्या
६८)	शेख सलिम दाउद	सदस्य
६९)	हरिश्चंद्र जगन्नाथ म्हात्रे	सदस्य
७०)	माळी हेमा रविंद्र	सदस्या
७१)	यादव मिरादेवी रामलाल	सदस्या
७२)	गावंड मंदाकिनी आत्माराम	सदस्या
७३)	म्हात्रे मोहन गोपाळ	सदस्य
७४)	अनिता जयवंत पाटील	सदस्या
७५)	संजय पांगे	नामनिर्देशित सदस्य
७६)	प्रकाश दुबोल	नामनिर्देशित सदस्य

### गौरहजर सदस्य -

१)	शेष्टी गणेश गोपाळ	सदस्य
२)	पाटील धनेश परशुराम	गटनेता
३)	गोविंद हेलन जॉर्जी	सदस्या
४)	ठाकुर प्रकाश पांडुरंग	सदस्य
५)	हसनाळे जोत्सना जालींदर उर्फ शिंदे पूजा प्रताप	सदस्या
६)	परशुराम पाटील	नामनिर्देशित सदस्य
७)	अरुण कदम	नामनिर्देशित सदस्य
८)	आसिफ पटेल	नामनिर्देशित सदस्य

### रजेचा अर्ज - निरंक

मा. महापौर :-

सचिवजी, सभेच्या कामकाजाला सुरुवात करावी.

नगरसचिव :-

मिरा भाईदर महानगरपालिका  
मुख्य कार्यालय, भाईदर (प.)

महापालिका सचिव कार्यालय,  
दिनांक :- २५/०९/२००८.

मा. महासभा

मा. महासभा सूचना क्र. :- ०८, दिनांक २५/०९/२००८.

प्रति,

सन्मा. श्री./श्रीमती. \_\_\_\_\_

नगरसेवक/नगरसेविका,  
मिरा भाईदर महानगरपालिका

या सुचनेद्वारे आपणांस कळविण्यांत येते की, मिरा भाईदर महानगरपालिकेची मा. महासभा शुक्रवार दि. १०/१०/२००८ रोजी सकाळी ११.०० वाजता मिरा भाईदर महानगरपालिका मुख्य कार्यालय, तिसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महासभा सुचना क्र. ०८, दि. २५/०९/२००८ रोजी सोबतच्या विषयपत्रिकेवरील प्रकरणांवर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित करण्यांत येत आहे. तरी सदर सभेस उपस्थित रहावे, हि विनंती.

**जुबेर इनामदार :-**

मा. महापौर साहेब, विनंती अर्ज आहे. सभा लावण्याचे सर्वोच्च अधिकार आपल्याला असल्यामुळे ही महासभा आपण तिसऱ्या वेळी शुक्रवारी लावलेली आहे. या सभागृहामध्ये कमीत कमी १० टक्के मुसलमान समाजाचे लोकप्रतिनिधी येथे बसतात. माझी आपणांस विनंती आहे की शुक्रवारी एकतर सभा लावू नये आणि आज सभा लावली आहे. तर १.०० वा. चर्चेला स्थगिती द्या आणि परत ही चर्चा २.०० वा. सुरू करा. लंच टाईम द्या. असलेल्या चर्चेला स्थगिती द्या आणि नंतर परत सुरू करा.

**मा. महापौर :-**

ठिक आहे.

**मिलन पाटील :-**

आमचे सहकारी सन्मा. सदस्य जुबेर इनामदारजी ह्यांनी जी सुचना मांडलेली आहे त्याला आमचे सहकार्य आहे.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, गेल्यावेळेला माझा “ज” चा प्रस्ताव होता त्यावेळेला तुम्ही मला असे सांगितले की, मॅडम, तुमचा हा विषय विषयपत्रिकेवर आणून आम्ही घेऊ मग तो विषय आजच्या विषयपत्रिकेवर का आला नाही?

**मा. महापौर :-**

प्रशासनाकडून अजुन त्याच्यावर पुर्णपणे माहिती आलेली नाही म्हणून तो विषय पेंडींग आहे.

**नयना म्हात्रे :-**

मला मान्य आहे. तुम्हाला त्याची पुर्ण माहिती आलेली नाही पण याच्यापुढे तुम्ही घेणार आहात की, नाही ते मला सांगा आणि कधी घेणार आहात?

**मा. महापौर :-**

प्रशासनाकडून कायदेशिर माहिती आल्यानंतर तो विषय घेण्यात येईल.

**नयना म्हात्रे :-**

प्रशासन तुम्हाला सहा महिने माहिती देणार नाही. काय करणार ते बोला?

**मा. महापौर :-**

त्यांच्याकडून माहिती घेऊ.

**नयना म्हात्रे :-**

आपण माझा विषय कधी घेणार ते सांगा.

**मा. महापौर :-**

माहिती आल्यावर घेऊ.

**नयना म्हात्रे :-**

तुम्ही प्रशासनाला विचारा माहिती कधी देणार? एक महिन्यात देणार, १५ दिवसात देणार. तशी मला रूलिंग द्या की, पुढच्या मिटींगमध्ये घेतो. मला काहीतरी माहित पडले पाहिजे की, नाही.

**मा. महापौर :-**

आपण तो विषय पुढच्या महिन्यात विषयपत्रिकेवर घेऊ.

**जयंत पाटील :-**

मा. महापौर साहेब, काल नवरात्रीचा शेवटचा दिवस होता. काल मी भाईदर पुर्व चौपाटीवर विसर्जनासाठी गेलो. साडे अकरा वाजता पोहचलो. नगरपालिकेचा एकही अधिकारी नव्हता. नगरपालिकेचा एकही कर्मचारी नव्हता. आणि ज्या ज्या मंडळाच्या देविच्या मुर्त्या होत्या त्यांनी त्या स्वतः नेउन, अर्थात ते मद्य प्यायलेले असतील. नक्की मला माहित नाही. त्यांना पोहता येते की नाही ते मला माहित नाही. परंतु, अपघात घडण्याची मोठी शक्यता होती. नगरपालिकेचा एवढा गळथानपना माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिला. आपण अधिकाऱ्यांना का नेमले? फक्त गणपती विसर्जन एवढेच आपण डोक्यामध्ये भरून ठेवले आहे का? प्रशासनाने? ह्याला जबाबदार कोण? अपघात घडल्यानंतर आम्ही जायचे. काहीतरी थातुर मातुर त्यांना अमाउंट द्यायची पण त्यांची काळजी का घेतली जात नाही? फायर ब्रिगेडला आपण आदेश दिले नव्हते का? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समुद्रकिनारी एक टन कचरा भरल एवढे प्लास्टिक ते ठेवण्यासाठी कुठल्याही तऱ्हेचा बंदोबस्त केलेला नव्हता. आरोग्य विभागाकडे एका ठिकाणी मोर्चे यायला लागले आहेत. डम्पींग ग्राउंड संबंधी आणि दुसरीकडे एवढा प्रचंड कचरा आपण समुद्रामध्ये सोडतोय. तेव्हा एवढा गळथानपणा महानगरपालिका करत असेल तर, ती दुःखद बाब आहे. ह्याची आपण आम्हाला माहिती द्या. ह्याच्यापुढे कोण जबाबदार आहे?

**जुबेर इनामदार :-**

कचरा तर पुर्ण शहरामध्ये तसाच आहे.

**प्रेमनाथ पाटील :-**

आयुक्त साहेब, मला श्री. पानपट्टे साहेबांना कचऱ्याबद्दल विचारायचे आहे. आमच्या भाजी मार्केटमध्ये किडे पडले आहे.

**चंद्रकांत मोदी :-**

खाली चौपाटी नाही तो पुरे शहर मे हर जगह पर कचरे का ढीग पडा है।

**मा. महापौर :-**

आपण एक सत्कार समारंभ आहे ते आटपून या चर्चेला सुरुवात करू या.

**जयंत पाटील :-**

सत्कार समारंभ कोणाचा आहे?

**शरद पाटील :-**

त्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करा. त्यांना सस्पेंड करून टाका.

**प्रेमनाथ पाटील :-**

मा. महापौर साहेब, शिवार गार्डनचे गेट लॉक होते ते गेट तोडून ती लोक आतमध्ये शिरले.

**जुबेर इनामदार :-**

मा. महापौर साहेब, विषयपटलावर जरी विषय नसला तरी शहराच्या आरोग्याचा हा विषय आहे. हा महत्वाचा विषय आहे. कचऱ्याची तुम्ही विल्हेवाट लावण्याकरिता काय केले आहे.

**अनिल सावंत :-**

सत्कार कोणाचा आहे?

**नगरसचिव :-**

महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार मिळालेला आहे.

**जयंत पाटील :-**

ठिक आहे करून घ्या. पण आमचा विषय डावलून लावू नका.

**मा. महापौर :-**

नंतर आपण चर्चा करू या.

**नगरसचिव :-**

आजच्या सभेत आपल्या विभागातील भाईदरचे स्थानिक श्री. दत्ता केशव ह्यांना महाराष्ट्र शासनाकडून सांस्कृतिक पुरस्कार दिल्यामुळे आजच्या सभागृहात महापौरांच्या परवानगीने त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे. मी आपल्या सभागृहाच्यावतीने श्री. दत्ता केशव यांना सभागृहात आमंत्रित करतोय. त्यांचा महापौर शाल, श्रीफळ देवून सहपत्नीसह सत्कार करणार आहेत.

(मा. महापौर साहेबांनी श्री. दत्ता केशव व त्यांची पत्नी यांना शाल, श्रीफळ देवून त्यांचा सभागृहासमोर सत्कार केला.)

**मिलन पाटील :-**

मा. महापौर साहेब, त्यांना दोन शब्द बोलायला द्या.

**श्री. दत्ता केशव :-**

बंधू - भगिनींनो, आपण प्रेमाने बोलावले व प्रेमाने सत्कार केला, कुठे काही नाराजी आहे असे वाटत नाही. पण गडबडीने केला असे मला वाटते. याकरिता मी दोष देत नाही. काही झाले तरी मोठ्या

शासनाकडून सत्कार होणारे त्याच्यापेक्षा आपल्या गावातील शासन आहे. म्हणजे घरचेच आहे. घरच्या चुका किंवा माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या क्षम्य कराव्यात आणि असेच उदंड प्रेम आपण माझ्यावर, माझ्या कुटुंबावर ठेवावे. सत्काराला, आपण लोकांनी संमती दिली आणि ज्यांनी सजेशन दिले त्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. असेच माझे सत्कार तुमच्याकडून घडोत. जय हिंद, जय महाराष्ट्र!

#### मिलन म्हात्रे :-

मा. महापौर साहेब, आताच आपण आपल्या मिरा भाईंदर मधील प्रसिध्द असे श्री. दत्ता केशव उर्फ दत्ता कुलकर्णी ह्यांचा आम्हा सर्व नगरसेवक व स्वतः आपण आणि प्रशासनातर्फे सुंदर असा सत्कार घडवून आणलात, आज श्री. दत्ता काका हे आमच्या सोसायटीत राहणारे त्यांची मुल आमच्याबरोबर एकाच शाळेत आम्ही शिकलेले. संगम, मोठा सागर हे सर्व एकत्रितरित्या एका गावात, एका शाळेत आम्ही शिकलेले. त्यांच्या पत्नी एक चांगल्या शिक्षिका, आमचे लहानपण त्यांच्यासमोर गेले आणि त्यांचे वृद्धपण हे आमच्यासमोर आलेले आहे. या सभागृहामध्ये वर बसलेले अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, आम्ही सर्व जे नगरसेवक या गावातील स्थानिक आहोत त्यांनी अशा व्यक्ती फार जवळून बघितल्या श्री. शरद पोक्षे, चित्रपट सृष्टीतील नावाजलेले नाव, एक व्यक्तीमत्व हा शरद भाईंदर सेकंडरी स्कुलचा माजी विद्यार्थी. शरद लहानाचा मोठा आमच्यासमोर झाला. तर भाईंदर शहराचे नागरिक आणि त्यांनी केलेले काम त्या त्या क्षेत्रामध्ये हे खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. माझी आपल्याला अशी विनंती होती की, पुढच्या दिवसात म्हणा, महिन्यात म्हणा, शरद पोक्षे सारख्या चित्रपट कलाकारसुद्धा आपल्या सभागृहात बोलावून त्यांचा सत्कार करावा. कारण शेवटी त्यांचे नाव या भाईंदर शहराशी जुळले आहे. त्यांचे नाव आणि भाईंदर हे इतिहासामध्ये आता प्रख्यात होत चाललेले आहे. आज आयुक्त साहेब, आपण सुद्धा या कार्यक्रमाला मंजूरी दिली. सर्वांनी मनःपूर्वक त्यांचे अभिनंदन, सत्कार केला त्याबद्दल मी माझ्या पक्षातर्फे आणि माझ्यातर्फे त्यांना त्यांच्या भविष्यातील जीवनाच्या, सुखी जीवनाच्या निरोगी जीवनाकरिता मी स्वतः माझ्या भावना व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. धन्यवाद!

#### प्रभात पाटील :-

मा. महापौर साहेब, आपण जेव्हा इतके चांगले सत्कार आयोजित करतो तेव्हा एक चुक समोर आली की, आपण एकही फोटोग्राफर येथे बोलवले नाही. पण आपण जेव्हा सहपत्नीसह सत्कार करतो तेव्हा मला असे वाटते की, त्या स्त्रीची त्या बाईची ओटी भरली जाते. आपल्या परंपरेनुसार तर ह्याच्यापुढे असे जेव्हा काही कराल तेव्हा परंपरा, रूढी ह्याचे भान ठेवून करत जा. जेणेकरून आपल्यामध्ये काही त्रुटी राहता कामा नये.

#### मा. महापौर :-

सचिव साहेब, या सर्व बाबींची आपण काळजी घ्यावी.

#### मिलन पाटील :-

मा. महापौर साहेब, दोन शब्द, श्री. दत्ता केशव ह्यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर जवळ जवळ त्यांनी आयुष्याची ३५-४० वर्षे त्यांनी भाईंदरमध्ये घातलेली आहेत. त्यांनी इतके साहित्य नाटके लिहिलेले आहे. नाटकाला चांगले पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे आणि इतके उत्कृष्ट लेखक असे आपल्या मिरा भाईंदरमध्ये आज आहेत आणि त्यांनी भाईंदरची शान वाढवलेली आहे. कारण किती मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. शासनाकडून सुद्धा आणि इतर लोकांकडून, मान्यवरांकडून सुद्धा त्यांना चांगले मिळालेले आहे. अशा व्यक्तीचा आपण सत्कार केल्यामुळे मी महानगरपालिकेचे, महापौरांचे, आयुक्तांचे शतशः धन्यवाद करतो. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो ही, परमेश्वराकडे प्रार्थना जय हिंद, जय महाराष्ट्र!

#### मदन उदितनारायण सिंह :-

मा. महापौर साहेब, जैसे अभी सभागृहनेते जयंत पाटील साहबने बताया कल चौपाटी का विषय उसी तरह मिरा रोड का तलाव बंद था और अभी हम लोगोंने जिनका सत्कार किया वयोवृद्ध अपने सत्कारमुर्ती उन्होने कहा की, यह सत्कार गडबडीत झालेला दिसतो. उसी तरह दोन तीन विषय में आपके सामने रख रहा हू, पुरे मिरा भाईंदर की जनता देख रही है, यहा दुविधा में है की, यह हर चीज गडबडी की होती है क्या? जैसे अभी १ तारीख में आपके कार्यालय में आपके साथ हादसा हुआ। कुछ ठेकेदारोंने धक्का बुक्की की, गुंडागर्दी की, उसपर पुलिस की कार्यवाही भी हुई। लेकिन नगरसेवको को भी नहीं पता है की, उस विषय में क्या हुआ? क्यों हुआ? आगे क्या होगा? यह ऐसे भी चलता रहेगा क्या? इस तरह आज सेस का विषय है मिरा भाईंदर में पाच दिन तक पुरा शहर ठप्प था। उसपर ऑक्ट्रॉय बंद करके सेस लगाया गया। लेकिन आज सेस का क्या हो रहा है? कितने फॉर्म भरे गए? कितनी इनकम आ रही है। उत्पन्न कुछ आएगा या नहीं? आगे विकास के काम होंगे के नहीं? उसी तरह से जो कामकाज चल रहा है, आज जनता तो दुविधा में है। आज हमलोग भी दुविधा में है। इसका जवाब दिजीए की, आगे क्या होगा? हमलोग क्या करें? हमको महासभा में आना चाहिए की, नहीं? क्या करना चाहिए?

**अनिल सावंत :-**

मा. महापौर साहेब, जेसल पार्कचा जो विषय दुर्गाष्टमी विर्सजनाचा आहे. त्याच्यावर निवेदन करू दे. नाहीतर, सगळे विषय होतात आणि त्याच्यावर काहीच होत नाही. याबाबत प्रशासनाला मी ८ तारखेला विनंती केली होती की, उद्या दुर्गाष्टमीचे विसर्जन आहे आयुक्त साहेब नविन आलेले आहेत. या शहराला जेवढे गणपती उत्सवाला महत्त्व आहे तेवढे दुर्गाष्टमीला ही यायला लागले आहे. मोठ मोठ्या मुर्त्या आहेत तर व्यवस्था करा. ते सुद्धा आपण करू शकलो नाही आणि त्याठिकाणी एक टन कचरा पडला असेल तर तिथला जो कोण ठेकेदार आहे त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाका.

**मा. महापौर :-**

खुलासा करत आहे.

**बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-**

मिरा भाईंदर महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे दुर्गा उत्सवाकरिता गणपती उत्सवाच्या आधारे किंवा त्या धर्तीवर जी अत्यावश्यक काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या जिवासाठी आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्या अनुषंगाने मा. आयुक्तांच्या मंजूरीने सामान्य प्रशासनाच्या विभागाने यासाठी आवश्यक असलेले अग्निशमन अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत. वृक्षप्राधिकरण अधिकारी यांना कामगारांसाठी आदेश दिलेले आहेत. वृक्षप्राधिकरणाचे अधिकारी यांना आवश्यक त्या रस्त्यांचे खड्डे आणि त्या ठिकाणच्या अभियंता यांना आवश्यक त्या रस्त्यांचे खड्डे आणि त्या ठिकाणच्या व्यवस्थेसाठी मंडप, लाईट, स्टेज, ध्वनीक्षेपण, खुर्च्या यांच्यासाठी आदेश दिलेले आहेत. अतिक्रमण विभाग आणि जाहिरात विभागांना रस्त्यामध्ये कुठल्याही अडचणी येणार नाही. कमानी आहे व मिरवणूकीला अडथळा होत आहे ते काढून टाकावे असे त्यांना आदेश दिलेले आहे. आरोग्य विभागाचे दोन्ही वरिष्ठ अधिकारी यांना आवश्यक त्याठिकाणी दुर्गांमातेची स्थापना आणि रस्त्यांची व विर्सजनाच्या ठिकाणी साफसफाई ठेवण्यासाठी सुद्धा सुचना दिलेल्या आहेत. वैद्यकिय अधिकाऱ्यांचे दोन्ही चौपाटीवर पथक ठेवण्यासाठी सुद्धा सुचना दिलेल्या आहेत. पाणी पुरवठ्याची सोय त्याठिकाणी करावी म्हणून सुचना दिलेल्या आहेत म्हणजे सर्व प्रकारचे आदेश आम्ही त्या विभागांना दिलेले आहे.

**मिलन म्हात्रे :-**

त्या आदेशाची अंमलबजावणी झाली का? त्याची अंमलबजावणी झाली नाही तर आपल्या प्रशासनाने काय केले?

**मिलन पाटील :-**

आता जे सभागृह नेत्यांनी सांगितले, साहेब ही पहिलीच दुर्गा पुजा नाही. दुर्गा पुजा करण्यासाठी आयुक्तांना असहकार्य करण्याकरिता जाणूनबजून हे काम केलेले आहे. असा आमचा ठाम आरोप आहे. आणि आयुक्त साहेब, तुम्हाला अडचणीत आणण्याकरिता प्रशासनाने हे केलेले आहे. ही काय, पहिली दुर्गापुजा नाही. गेल्या दुर्गापुजेला सुद्धा चांगल्यापद्धतीने काम केले होते. आता यावर्षी असे का घडले ह्याचा उवापोहा घेउन सर्वांची कारणमिमांसा....

**जयंत पाटील :-**

आपण माहिती दिली अधिकारी कुठे कुठे काय करणार? पण तसे केले का? आणि केले नसेल तर आपण जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कार्यवाही करणार अहात? कारण आपला आदेश ते पाळत नाही.

**मा. महापौर :-**

आयुक्त साहेब, याचा आपण खुलासा करावा.

**वंदना चक्रे :-**

आयुक्त साहेब, आपल्याला माहिती आहे की, आमच्या इकडची पण मुर्ती मोठी होती. विर्सजन मिरा रोडला शिवार गार्डनला ठेवू नका असे सांगितले बंद ठेवले. तिथे अधिकारी, कर्मचारी कोणीच नव्हते. भाईंदरला न्यायचे म्हणजे आम्हाला परवडत नाही. जायला लांब पडते. त्यासाठी आता उपायुक्त साहेबांनी सांगितले की, तिथे सांगितले होते पण ते कुठे गेले होते. ते कर्मचारी जरी दसऱ्याचा सण होता, ते कुठे गेले होते हे त्यांना विचारा.

**अनंत पाटील :-**

आयुक्त साहेब, वास्तविक नवरात्र उत्सव सर्वांना ज्ञान असायला हवे. गेल्या ९ दिवसापासून नवरात्र उत्सव आहे. प्रशासन प्रत्येक वेळेला त्या त्यावेळची व्यवस्था करत असते. गणपती विर्सजनाच्या वेळेला सुद्धा व्यवस्था असते पण ही व्यवस्था ते का विसरलेले आहेत या संदर्भात प्रशासनाचे जे अधिकारी असतील त्यांच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे.

**मा. आयुक्त :-**

मी सभागृहाला सांगू इच्छितो, आताच उपायुक्तांनी सभागृहाला सांगितल्याप्रमाणे आपण वेल इन अँडव्हान्स सर्वांना लेखी आदेश दिले हाते आणि मी काल दुपारी ४.०० वा. माझ्या बंगल्यावर असताना मला सन्मा. नगरसेवक मदन सिंह यांचा फोन आला. संध्याकाळी पण त्यांचा फोन आला होता. सचिव तिथे होते. कर्मचारीही तिथे होते मी त्यांच्याशी स्वतः बोललो व मी त्यांना असेही सांगितले व ह्यांना ही सांगितले की, मी

तिथे स्वतः येतो. काही कर्मचारी कमी असतील तर याबाबत मी श्री. दिपक खांबित यांना ही बोललो व आम्ही कालसुद्धा आवश्यक तेवढी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. पण सकृत दर्शनी असे दिसतेय की, बऱ्याच खात्याच्या एच.ओ.डी. ने पत्र देउन सुद्धा त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी त्यांनी केलेल्या नाही. याबाबतीत मी सभागृहाला एवढेच विनंती करतो की, आपण त्या सर्व संबंधितांच्या बाबतीमध्ये आम्हाला दोन दिवसाची मुदत द्या. मी त्या सर्वांना विचारणा करतो आणि २१ तारखेला जी महासभा होणार आहे. त्याच्यामध्ये त्यांचे काय स्पष्टीकरण आहे?

**शरद पाटील :-**

आयुक्त साहेब, आपण आता बोललात की, सचिवजी तिथे होते. सचिव म्हणून ते या शहरात राहतात, या गावात राहतात म्हणून त्यांना गावाची चिंता आहे म्हणून दुसऱ्या अधिकाऱ्यांनी त्याची चिंता करायची नाही का? हरीभाऊ सचिव म्हणून या महानगरपालिकेत बसणाऱ्या सर्व नगरसेवकांना सुद्धा तेच जेवण खाऊ घालतात. का दुसऱ्या अधिकाऱ्यांना त्याची चिंता नाही का? त्यांची जबाबदारी नाही का? फक्त हरीभाऊने तिथे रहावे आणि हरीभाऊनेच तिथला कचरा पण साफ करावा का?

**मिलन पाटील :-**

साहेब, तुम्ही त्यांना शोर्काँज नोटीस देणार का?

**मा. आयुक्त :-**

होय.

**भगवती शर्मा :-**

मा. महापौर साहेब, इतने नगरसेवक उधर से इधर से सभी ने कहाँ है की, व्यवस्था पुरी तरह से करनी थी। अब आप क्या उनसे अहवाल लेंगे। वह तो खानापुर्ती कर देंगे। फिर वही खानापुर्ती का अॅक्शन हो जाएगा। आज इतने नगरसेवको के मागणी को देखते हुए आप तुरंत इस डायस के उपर मे निर्देश दिजिए उनपर कार्यवाही करने का।

**मा. आयुक्त :-**

त्याच्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला.....

**जयंत पाटील :-**

ते अधिकारी आता आपल्यासमोर आहेत. मग जाहिरपणे सभेला का सांगत नाही. ते होते की नव्हते? आपल्या कार्यालयामध्ये बोलावून त्यांना काय करणार काय नाही करणार ते आम्हाला माहित नाही. पण जी घडलेली घटना आहे ती सत्य आहे. मी प्रत्यक्ष तिथे ११.२० पासून १२.३० पर्यंत होतो. प्रचंड कचरा, एक प्रश्न ऐरणीवर असताना बाकीचे प्रश्न तुम्ही निर्माण करता.

**मा. आयुक्त :-**

सभागृहाच्या भावना मला समजलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये मी एकच सांगेन की, सालाबादप्रमाणे आपण सर्वांना आदेश काढून काम लावतो. गणपतीच्या वेळेला मी स्वतः खात्री केली होती. त्याबाबतीत काही कारणास्तव मला करता आली नाही पण यापुढे लहान किंवा मोठा फेस्टीवल असेल तेव्हा मी स्वतः यापुढे खात्री करत जाईल असे मी सभागृहाला सांगू इच्छितो.

**जयंत पाटील :-**

आपण खात्री करण्यापेक्षा आम्ही जे सांगतोय ते चुकीचे आहे का, तर तसे सांगा. हा अधिकारी तिथे होत, तो अधिकारी तिथे होत. नगरसचिवांना फोन केला तेव्हाते तेथून निघाले होते. सचिव होते आणि श्री. जानकर नावाचे इंजिनियर आहेत ते होते. फोन केल्याबरोबर ते कर्मचारी तिथे आले. बाकी कोणीही कर्मचारी नव्हता. तिथे प्रचंड कचरा होता. या प्रकरणामध्ये स्थानिक वगैरे हा प्रश्न येत नाही. हा धार्मिक विधी आहे आणि संपूर्ण शहरातील मुर्त्या तिथे जातात. स्थानिक मी, ह्या वॉर्डातला त्या वॉर्डातला नाही.

**शानु गोहिल :-**

मी स्वतः तिथे गेले होते. उधर लोग पाणी मे आगे जा रहे थे और अगर कोई हादसा हो जाता तो जिम्मेदार कौन रहेगा?

**मा. आयुक्त :-**

सभागृहाच्या ह्या ज्या तीव्र भावना आहेत त्याची मी नोंद घेतलेली आहे. बाकी एच.ओ.डी. ही त्याची नोंद घेतील. त्यांना किती, कोणी सेनसटाईज करायचा हा प्रश्न आहे. मी त्यांना आणखिन सेनसटाईज करतो. परंतु, ते सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा सभागृहाच्या भावनांची नोंद घेउन छोट्या छोट्या कामामध्ये आपल्या कार्यालयाचा वेळ वाया जाईल आणि छोटे छोटे कामात व्यत्यय होईल अशी वेळ येऊ देवू नये असे माझे सांगणे आहे. तरी आपण ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्यावर कार्यवाही प्रस्तावित करू एवढे मी सांगतोय.

**प्रकाश दुबोले :-**

आयुक्त साहेब, या महापालिकेत असे झाले आहे की, ज्यावेळेला आपण आदेश काढल्यानंतर ह्या अगोदर प्रत्येक दुर्गा पुजेला किंवा गणपती विसर्जनाला महापालिकेचे कर्मचारी असायचे. परंतु, ते तुमच्या बुद्धीला आता घाबरत नाही. कारण तुम्ही आल्यापासून प्रत्येकाला सांगता की, तुम्हला ससपेंड करेन पण तुम्ही

काही करत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना तुमची भिती राहिली नाही. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मुकादमचे काम ही तुम्ही करता. लिपिकाचे कामही तुम्हीच करता. शिपाई काम करण्याचे फक्त बाकी राहिले आहे. त्यामुळे तुम्ही खालच्या अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या द्या आणि त्यांच्याकडून काम करून घ्या. करत नाही त्यांच्यावर कार्यवाही करा. तुम्ही त्यांना स्वतः अधिकार देत नाही त्यांच्याकडून काम करून घेत नाही. ते फक्त आयुक्त सांगतील तेव्हा करू. त्यामुळे सर्वच काम थांबलेली आहेत. त्यातून विसर्जनाचा एक भाग समोर आला.

#### प्रेमनाथ पाटील :-

आयुक्त साहेब, अधिकारी सांगाता की, आमचा आयुक्तांकडे फक्त मिटींगमध्येच टाईमपास चालू आहे.

#### मा. आयुक्त :-

मी सभागृहाला परत परत सांगू इच्छितो की, असल्या कुठल्याही बाबतीत आयुक्तांनी कोणालाही त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि आयुक्त असे चुकीचे काम करणार नाही. आयुक्त सेंट्रलाईज करतील. काय सेंट्रलाईज करतील फक्त धोरणात्मक निर्णय जसे आपण महासभेसमोर येतो. महासभेने प्रत्येक गोष्ट बघावी. अशी अपेक्षा नाही तसे आयुक्तांचे सुद्धा आहे. धोरणात्मक निर्णयाच्या बाबतीत थोडस लक्ष घालून कुठल्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्या करणे आणि ज्याटिकाणी बिल्कुल लॉ अॅन्ड प्रॉब्लेम क्रिएट हातोय. आग लागली आणि काहीतरी बॉब होत आहे तिथे लक्ष घालणे हे माझे काम आहे. परंतु, ह्याचा अर्थ असा नाही की, एच.ओ.डी. ने त्यांच्या जबाबदाऱ्या विसराव्यात आणि त्यांनी त्यांना दिलेली काम माझ्याकडे तोंड करून बघावे आणि मी होय म्हटले तरच करावे अशी अपेक्षा नाही असे मी त्यांना कधी सांगितलेले नाही. ना तोंडी सांगितले, ना लेखी सांगितले आणि जर कोणी असे सांगत असतील फक्त एच.ओ.डी नाही. एच.ओ.डी. च्या हाताखालचे कर्मचारीसुद्धा तर मी आपल्या महासभेसमोर त्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगावे की, प्रत्येकाने आपआपली जबाबदारी पार पाडावी. आता आय एम वेरी हॅपी की, महासभेने मला स्वतःच मॅनडेड दिले आहेत. मॅनडेड म्हणजे अधिकार दिले आहेत. फाशी द्या सगळ्यांना पण आपल्याला माहिती आहे की, फाशी सगळ्यांना देउन सुद्धा.....

#### जयंत पाटील :-

जन्मठेप द्या.

#### मा. आयुक्त :-

मला असे म्हणायचे आहे की, सुज्ञ व्यक्ती आणि सेनसेटीव्ह व्यक्ती असेल तर त्याला एक दिवसाची शिक्षा सुद्धा फार महागात पडते किंवा त्यांनी ती मनाला लावून घेतली पाहिजे. फरगेट अबाउट जन्मठेप आणि फाशी. पण ठिक आहे त्यांना जन्मठेप शिवाय आणि फाशी शिवाय जर कळतच नसेल तर माझी त्याची तयारी आहे.

#### अनिल सावंत :-

आयुक्त साहेब, छोटीशी गोष्ट आहे. सभागृह नेत्याने सांगितले की, तिथे एक टन कचरा पडला होता. आरोग्य अधिकारी येथे उपलब्ध आहे. तिथला ठेकेदार कोण आहे ते बघा. त्याने कचरा का उचलला नाही ते बघा. त्याला ब्लॉक लिस्ट करा. नाहीतर, आरोग्य अधिकाऱ्याने डिक्लर करावे की, तिथे कचरा नव्हता असे.

#### जुबेर इनामदार :-

मा. महापौर साहेब, आपल्या परवानगीने बोलतो. इथे कचऱ्याचा विषय आलेला आहे. या शहराच्या इतिहासामध्ये आपण सर्व पुरस्कार मिळवणारे एकमेव कार्यशिल महापौर आहात. मात्र शहरामध्ये आजच्या तारखेस घनकचरा प्रकल्प बंद पडलेला आहे किंवा रस्ता विधीला जो कचरा पडलेला आहे त्याची विल्हेवाट लावण्याकरिता आपण काय भुमिका घेत आहोत किंवा प्रशासनाने काय भुमिका घेतली. तुमच्या आदेशाच्या अनुसार या संबंधित सभागृहाला त्याची माहिती देण्यात यावी.

#### नयना म्हात्रे :-

मा. महापौर साहेब, सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ दोन तीन दिवस झाले. आज कचऱ्याच्या गाड्याच्या गाड्या आहेत. लाईन लागली आहे. तिथे कचरा टाकायला. तिथे कचरा टाकणे हे बरोबर आहे. पण त्याचा वास लोकांना येत नाही का? आज या लोकांनी तिथे कचरा टाकला तर टाकला. ते टाकल्यानंतर त्या सगळ्या पिशव्या हवेने कुठे येणार आहे. आपल्या मैदानामध्येच येणार आहे. मग त्याच्यावर ह्या लोकांनी लाल माती टाकायला नको का? आम्ही फोन केल्यानंतर एवढेच सांगतात की, टाकतोय आता नंतर टाकतोय. तर हे काय चालले आहे? साहेब, आपल्या घनकचरा प्रकल्प आता बंद आहे तो कशासाठी बंद आहे? लोकांना कशासाठी वास येतो याची चौकशी लावा.

#### प्रेमनाथ पाटील :-

संपुर्ण शहराला याची माहिती द्या. आमच्या वॉर्डमध्ये मच्छी मार्केट आहे. मच्छीमुळे, भाजीमुळे एवढी दुर्गंधी झाली आहे की, अक्षरशः किडे पडले आहेत. ३ ते ४ दिवसापासून तिथून कोणीही कचरा उचललेला नाही. अधिकाऱ्यांना विचारा.



**दिनेश नलावडे :-**

मा. महापौर साहेब, आपल्याला कल्पना आहे, या भाईदर शहरामध्ये नवरात्र उत्सव होउन गेला. चांगले चांगले काम होतात. आर.एन.पी. पार्कमध्ये आपण महापौर म्हणून त्याठिकाणी दर्शनाला आला होता. कमिशनर साहेब, सगळे येतात मला वाटते श्री. जाधव साहेबांना त्याठिकाणी निमंत्रण दिले होते पण कदाचित ते आले नव्हते. याठिकाणी संपुर्ण ठाणा जिल्हा आणि संपुर्ण महाराष्ट्रातुन मुंबई मधून देखिल त्या बंगासांगामध्ये, बंगाली लोक आणि इतर लोकसुद्धा दर्शन घ्यायला येतात. त्याठिकाणी साक्षात मंदिर उभे केले जाते. त्याठिकाणची देवी अतिशय जागृत आहे. हजारो लोक रोजची त्याठिकाणी येतात. त्यांची पाच दिवसाची नवरात्री असते. महाकालीची त्या दिवसामध्ये एस.व्ही रोडवर अनेकवेळेला स्थायी समितीचे सदस्य असताना देखिल प्रभाग समितीचा अध्यक्ष असताना देखिल वन वे साठी त्या रस्त्याची मागणी केली व आपण पास देखिल केली. पण ह्यावेळेला त्या नवरात्रीमध्ये पाच दिवसाची असते पण तीन दिवस तर अक्षरशः नवघर रोड जाम होतो. कोणालाही तीन तास इकडच्या तिकडे जाता येत नाही. संपुर्ण डोंबिवली, ठाणे, कल्याण या येथून लोक येतात. तीन दिवसासाठी आपण त्याठिकाणी काहीच करू शकत नाही. प्रत्येकवेळी आम्ही याठिकाणी नगरपालिकेला सांगितले आहे की, तीन दिवस तिथे सोय करा. लोकांची भरपूर गैरसोय होत आहे. सभागृहात बसलेले दर्शनाला गेलेले सगळ्या लोकांना कल्पना आहे. आम्ही देखिल दोन अडीच तास त्याठिकाणी फसलो आहोत. कृपया आपण महानगरपालिकेतर्फे तीन दिवस जर सोय केली तर बाहेरचे लोक येणार आहेत त्यांचे देखिल चांगले दर्शन होईल. आपल्याला देखिल त्रास होणार नाही. नगरपालिकेने कृपया करून एवढी सोय तीन दिवसासाठी करायला पाहिजे. प्रत्येकवेळा आपण बोलून देखिल त्याठिकाणी सोय होत नाही. कृपया ह्याची आपण नोंद घ्या.

**मिलन पाटील :-**

मा. महापौर साहेब, सन्मा. सदस्या नयना म्हात्रे ह्यांनी जे सांगितले ती परिस्थिती खरोखर तशीच आहे. आम्ही आपल्याला विनंती करतो, नंतर आम्ही आंदोलन करू. तुम्ही अगोदर पण सांगितले होते की, आम्ही तिथे माती टाकण्याचा बंदोबस्त करतो. आज या गोष्टीला चार दिवस झाले. अजिबात एक ही अधिकाऱ्याने, एकही गाडी माती टाकलेली नाही. आणि तिथे इतकी दुर्गंधी होईल आणि त्याच्यानंतर आम्ही आंदोलन केल्यानंतर तुम्हाला गाड्या बंद कराव्या लागतील. ताबडतोब निर्देश द्या. उद्याच्या उद्या तिथे मातीच्या गाड्या पडल्या पाहिजेत.

**सिसिलिया बावीघर :-**

मा. महापौर साहेब, आपण प्रत्येक वेळीस आपण औषधाच्या बाबतीत सांगतोय की, आता ठेकेदाराकडे औषध नाही तर आपणच औषध खरेदी करून १०-१० लाखाची औषध प्रत्येक वॉर्डसाठी दिलेले आहे. एक माणूस दिलेला आहे. पण ती औषध कोणत्या क्वालिटीची आहेत? त्याची एक्सपायरी डेट काय आहे? ते आपण बघितले आहे का? गेल्या महिन्यात औषध मारण्यासाठी जेव्हा पोरगा आला त्यावेळी तो म्हणाला मॅडम, सही द्या त्यावर मी म्हणाले औषध कोणते आणले? त्यांनी मला बॉटल दिली. बॉटल बघितली तर त्याच्यावर औषध ऑगस्ट महिन्यामध्ये एक्सपायर झाले होते. त्यावेळेला मी त्याला सांगितले की, औषधाची तारीख बघितली का? तर तो सांगतोय मी बघितली नाही. आज ही सकाळी तो मुलगा आला. दुसराच आला. त्याला विचारले की, तुझी नियुक्ती येथे नाही. तु कशाला आलास तर तो म्हणाला की, एक रजेवर गेला आहे म्हणून मी औषध मारयला आलो आहे आणि मी त्याच्याकडून बॉटल घेतली त्या बॉटलवर काहीच तारीख नाही. वार नाही. औषध एक्सपायर झालेली आहेत. आपण जी १०-१० लाखाची औषध खरेदी केली आहेत ती अशी आहेत का? जेव्हा ठेकेदाराला फोन केला तेव्हा तो सांगतोय की....

**प्रेमनाथ पाटील :-**

साहेब, श्री. पानपट्टे साहेबांवर कारवाई करा. हे सर्व झोला आहेत.

**सिसिलिया बावीघर :-**

औषधाच्या मोठ्या कॅनमधून पलटी करतोय आणि पेट्या सांगतोय की, जी औषध पॅक आहेत ती घेउन येतो. नक्की काय आहे? खर काय? खोट काय? म्हणजे आमच्या वॉर्डसाठी खराब झालेली औषध ज्याला काही किंमत नाही ती औषध तुम्ही पाठवताय का? असे दोनदा झाले. दोनदा मी ती बॉटल चेक केली.

**प्रेमनाथ पाटील :-**

अशी जी औषध कोणी आणली असतील खरेदी केले असतील अशा अधिकाऱ्याला खाली उतरून टाका. पदावरून.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, धुवा फवारणीला डिझेल देतात ते फक्त अर्धा लिटर तो बिचारा वॉर्डमध्ये येउन त्या डिझेलमध्ये किती फिरणार? त्या कर्मचाऱ्यांना डिझेल ह्यांच्या घरून घ्यायचे आहे का? औषध मागितले तर एक बाटली देतात.

**सिसिलिया बावीघर :-**

तीन दिवस औषध फवारणी व तीन दिवस धुर फवारणी. पण एकदाच तो पोरगा आलेला फक्त अर्धा वॉर्ड करून गेला. मग नंतर दुसऱ्या दिवशी कोणता वॉर्ड? वॉर्ड पुर्ण करायला पाहिजे की, नाही ह्याचे मला उत्तर द्या. आमच्या वॉर्डमध्ये नीट औषध फवारणी होतच नाही. लोकांची आम्हाला दररोज तक्रार येते.

**वंदना म्हात्रे :-**

औषधाच्या बाबतीत, औषध ५-६ दिवस मारायला आल्यानंतर माझ्याकडे पण तीच परिस्थिती झालेली आहे.

**प्रेमनाथ पाटील :-**

साहेब, अशा अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करून टाका.

**सिसिलिया बावीघर :-**

ऑगस्ट महिन्यामध्ये एक्सपायर झालेले औषध त्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये मारायला आणले होते.

**संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-**

मा. महापौर महोदयांच्या परवानगीने बोलतोय की, आपण जी औषध घरडा केमीकल्सकडून घेतलेले आहे ते सेन्ट्रललिस्ट बोर्डपण घेतलेले आहे. त्यांचे ते ऑथोराईजेशन असेल त्याची टेस्टिंग करून घेतलेले आहे. आपण जे घेतलेले आहे ते जवळपास ५०० लिटर.....

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

तुम्ही आता फक्त ह्याच्या बाबतीत बोला.

**संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-**

त्याच्यावर एक्सपायरी डेट बघून सगळ सांगतो.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

या बॉटलबद्दल तुमचे काय म्हणणे आहे का? याच्यामध्ये एक्सपायरी डेट नाही म्हणून आम्ही....

**संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-**

एक्सपायरी डेट बघून औषध खरेदी केलेली आहेत.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

घरडा गेला खड्डयात. आता फक्त या औषधाबद्दल बोला.

**संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-**

आम्ही प्रत्येक औषध एक्सपायरी डेट बघून घेतलेली आहे.

**जुबेर इनामदार :-**

श्री. पानपट्टे साहेब, हे औषध आपले आहे का? तेवढे सांगा.

**संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-**

असे झाले असेल, रिकाम्या बाटलीत टाकून दिलेल औषध असेल. एक्सपायरी डेट बघून त्याचे होलसेल बघूनच केलेले आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

म्हणजे ही नगरसेविका खोट बोलते. तुमचे म्हणणे आहे की नगरसेविका खोट बोलते.

**जुबेर इनामदार :-**

श्री. पानपट्टे साहेब, त्याचा बॅकपेपर बघा की, ती औषध आपली आहेत का?

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मा. महापौर साहेब, अगर आप लोग इस बहेस मे पडकर अगर एक नगरसेविका को झुठा ठहराएंगे इसका मतलब अधिकारी सब सही है।

**जुबेर इनामदार :-**

श्री. पानपट्टे साहेब, बॅचनंबर प्रमाणे हे औषध बरोबर आहे.

**संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-**

होय परफेक्ट आहे.

**सिसिलिया बावीघर :-**

पानपट्टे साहेब, अशा प्रकारच्या बॉटल आहेत की, दुसऱ्या बॉटल आहेत?

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

आयुक्त साहेब, पहिली गोष्ट त्यांनी म्हणायचे काय आहे ते सांगा.

**मदन उदितनारायण सिंह :-**

आयुक्त साहेब, यह जो दवा है वह पानपट्टे साहेब को पिलाकर देखिए कुछ होता है क्या?

**संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-**

आम्हाला बॉटल तर बघु द्या. आमच्या कडे औषध आहे का? बॅचनंबर प्रमाणे औषध आहे का?

**चंद्रकांत म्हात्रे :-**

आयुक्त महोदय, जे औषध धुर फवारणीसाठी येतात ते दाखवतात एक आणि टॅकमध्ये मिक्सिंग औषध वेगळे करतात. त्याची कृपया नोंद घ्यावी.

**प्रेमनाथ पाटील :-**

मा. महापौर साहेब, सदरची सभा तहकूब करा आणि आपले औषध गोडाउनला आहेत त्याची सर्व नगरसेवकांनी पाहणी करू या. सर्व नगरसेवक आणि अधिकारी तिथे जावून ते औषध बरोबर आहे का? ते बघू या.

**वंदना चक्रे :-**

आयुक्त साहेब, महापौर साहेब, याच्यावर आपण गांभियाने लक्ष द्या. हे औषध एकसाठी नसुन सगळ्या जनतेसाठी आहे.

**मा. महापौर :-**

आयुक्त साहेब, सन्मा. सभागृह नेते जयंत पाटील यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की, देवीचे विसर्जन असताना आपल्या अधिकाऱ्यांपैकी फक्त सचिव व त्यांच्याबरोबर दोन तीन कर्मचारी होते. तर जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर आपण कार्यवाही करावी व त्यांना कारणे दाखवा नोटीस द्या.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

पिछली महासभा मे भी आपने यही बोला था।

**मा. महापौर :-**

सन्मा. सदस्या नयना म्हात्रे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की, जो कचरा आहे त्याच्यावर आजच्या आज माती टाकून घेण्यात यावे. सन्मा. सदस्य मिलन पाटील ह्यांनी देखिल तो प्रश्न उपस्थित केलेला आहे.

**प्रेमनाथ पाटील :-**

आमच्या येथील भाजी मार्केटमध्ये अक्षरशः किडे पडलेले आहेत त्याचे काय करणार?

**संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-**

सध्या कचरा टाकायला काय....

(सभागृहात गोंधळ.)

**मा. महापौर :-**

आपण मागच्यावेळी जे जे संबंधित अधिकारी आहेत, शिक्षण अधिकारी, आरोग्य अधिकारी, आरोग्यामध्ये हे ही ठरले होते की, प्रत्येक नगरसेवकाला फॉगिंग मशीन, माणूस आणि मोबाईल द्यायचे ते का दिले गेले नाही या संबंधी आपण आयुक्तांना आदेश दिले होते त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावे त्याच्यावर ते दोषी सापडल्यास कार्यवाही करावी. ऑलरेडी नोटीस दिलेली आहे. महासभेचे असे होते की, १८ तारखेला बैठक लावणार आहे ते पुढच्या ३१ तारखेच्या महासभेमध्ये ऑलरेडी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. प्लस आज जे प्रश्न उपस्थित झालेले आहे. त्याबद्दल आयुक्तांनी पुर्ण चौकशी करायची आहे आणि आयुक्त साहेब, २१ तारखेच्या मिटींगला आपण हे बोलल्याशिवाय आम्ही पुढची महासभा चालवणार नाही.

**सिसिलिया बावीघर :-**

एक्सपायर झालेली औषध मारायची का, त्याच्यावर उत्तर द्या?

**मा. महापौर :-**

चौकशी करून आपण त्याच्यावर नक्की कार्यवाही करू.

**चंद्रकांत वैती :-**

मा. महापौर महोदय, आयुक्त साहेब सभागृहामध्ये जे वातावरण चालले आहे. सर्व पक्षाचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी, शहराच्या विविध अडचणींवर बोलत आहात. या सर्वांचा सारांश काय? एखादी कथा सांगितल्यानंतर किंवा अभ्यास केल्यानंतर आपण त्याच्याने नोटींग घेतो. त्या नोटींग काय आहेत? या शहरात प्रत्येक काम फेल होत चालले आहे. त्याला कारणीभूत आयुक्त साहेब, आपण आहात. आपण अधिकाऱ्यांची सभा बोलावून काम होणार आहे का? या शहरातील कचऱ्याचा प्रश्न सुटला का? फेरीवाल्यांचा प्रश्न सुटला का? कधी नव्हे तेवढे मोठे इल्लिगल काम या शहरात चाललेले आहे ते तुटले का? कुठचेच काम तुटलेले नाही आपण कसले आदेश देता? काम करत नसतील तर सदर अधिकाऱ्यांबद्दल तुम्हाला वाटत असेल की, एखाद्याच्या पोटावर पाय द्यायचा नाही. नोकरी गेली नाही पाहिजे असेल तर आपल्याला वाटत असेल तर निदान १५ दिवस, १ महिना निलंबित तर करा. त्यांना कुठेतरी जाणीव होऊ दे की, आमच्यावर कोणतरी आहे. आमच्यावर लक्ष आहे. आम्ही बोलून आजपर्यंत एक वर्ष झाले ते ठिक होते. आज सत्ताधारी बोलत आहेत म्हणजे नक्कीच चुकीचे काम चालले आहे आणि या चुकीच्या कामाची जबाबदारी तुम्ही का घेता? या एका ठिकाणी एका प्लांटवर कचऱ्याचा वास काय यायला लागला? दुर्गंधी का सुटली तर तिथे आपला कुठचाही सक्षम अधिकारी नव्हता. त्याला लक्ष ठेवता आले नाही म्हणून त्या कचऱ्याच्या प्लांटवर दुर्गंधी सुटली अख्ख्यां

या सुप्रिम कोर्टाच्या डायरेक्टिव्हिज आहेत. या सभागृहाने तो आदेश पारित केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने त्याला परवानगी दिलेली आहे आणि आज तुम्ही अख्यया शहराचे डंपिंग ग्राउंड करून टाकले आहे. एवढे मोठे मोठे पवित्र उत्सव होउन गेले गणपतीत तिच परिस्थिती नवरात्रीत तिच परिस्थिती दिवाळीत काय कचरा पेटवायचा की, फटाका? लावायचे काय? किती वेळ चालणार आहे? आणि तुम्ही जर उत्सवाचे कारण देत असाल की, गणपतीनंतर कार्यवाही करतो, नवरात्री नंतर करतो किंवा दिवाळीनंतर करतो. भारत देश संस्कृती प्रधान देश आहे. या देशात वर्षाच्या बारा महिने सण असतात मग काय करूच नका. कशाला टेंडर काढले? ज्यालोकांना आपण एवढे करोडो रूपयाचे टेंडर काढले त्यांनी कचरा उचलण्याचे टेंडर काढलेले आहे. मग तो कचरा उचलून करणार काय? नेउन नागरिकांच्या घरात टाकणार का? मग त्याच्यापेक्षा महानगरपालिकेने मागे आव्हान केले होते की, या शहरामध्ये पाणी कमी आहे. लोकसंख्या वाढलेली आहे. तर पाणी जपून वापरावे आता आपण कचरा फेकु नये असे महापालिकेमार्फत आव्हान करा की, लोकांनी कचराच करू नये किंवा कचरा आपल्या घरी ठेवा व आपल्या जबाबदारीने कुठेतरी घेउन विसर्जन करा. जसे निर्माल्य विसर्जन करतो. ही परिस्थिती आहे हे उघड्या डोळ्याने बघायचे का? १२ जुन १९८५ ला नगरपालिकेची स्थापना झाली. तेव्हापासुन तर आजतागायत कुठचाही इथला प्रशासकिय अधिकारी, मुख्याधिकारी किंवा कमिशनर एवढे फेल झाले नव्हते जेवढे आपण झालेला आहात. आपण ही जबाबदारी का घेता? आपण कुठेतरी आय.ए.एस अधिकाऱ्यासारखे वागा का, आपण डायरेक्शन देत नाही. तुम्ही सुप्रिम अॅथॉरिटी आहात. काय तुमच्याकडून हा प्रकार वारंवार घडतोय? आणि असेच चालत राहिले तर लोक या लोकप्रतिनिधींना जोड्याने मारतील. आम्हाला शहरात फिरायची चोरी आहे? तुमच्यामुळे आम्ही का सहन करायचे? आता आम्ही बोलत होतो कारण आम्ही विरोधी पक्षाची लोक आहोत म्हणून बोलतोय अशी तुमची जर कल्पना असेल तुमचा समज असेल तर आज सत्ताधारी बोलत आहेत या विषयाचा गांभिर्याने विचार करा आणि जे जे तुम्हाला करता येण्यासारखे आहे ते सगळे अधिकार वापरा अशी विनंती करतो.

#### शरद पाटील :-

मा. महापौर साहेब, सन्मा. सदस्य मदन सिंह यांनी विचारले की, आयुक्तांवर येथे ठेकेदारांनी धक्काबुक्की केली. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही अजुन देत नाही. तर ठेकेदारांबद्दल आयुक्त साहेब आपल्याला आठवत असेल मी एकदा तक्रार घेउन आलो होतो. एका ठेकेदाराने फॉर्म भरला होता त्याच्याकडून फॉर्म छिनून घेतला आणि आम्ही तुमच्याकडे तक्रार घेउन आलो होतो. त्या ठेकेदाराला सुद्धा घेउन आलो होतो. त्यावेळेला आपण आम्हाला बोललात की, तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये जाउन कल्म्प्लेंट करा. साहेब, त्यावेळेला मी तुम्हाला काही बोललो नाही. पण या आपल्या प्रिमायसेस मध्ये होतो. आज तुमच्याबरोबर ते घडल म्हणून तुम्हाला हे समजतय त्यावेळी पोलिसांना तुम्ही स्वतःने बोलवायला पाहिजे होते की, आमच्या प्रिमायसेस मध्ये हे जर असे घडत असेल तर या ठेकेदारांची जबाबदारी, दादागिरी येथे चालवू देणार नाही आणि येथे या महापालिकेत कसलीच स्पर्धा होत नाही येथे ठेका कोणी अधिकारी किंवा नगरसेवक देत नाही. ठेकेदारच येथे उभे असतात. तुला हा दिला तुला तो दिला. ही काय पद्धत आहे? याच्यावर लक्ष घातले नाही तर ही महापालिका ठेकेदार चालवतात, नगरसेवक आणि प्रशासन चालवत नाही असे माझे ठाम मत आहे. त्याच्यामुळे या ठेकेदारांवर नियंत्रण असले पाहिजे आणि प्रत्येक ठेकेदाराच्या वेळेला येथे पोलिसांचा बंदोबस्त पाहिजे आणि ठेकेदारांमध्ये स्पर्धा झाली पाहिजे आणि जर आयुक्तांना धक्काबुक्की करतात तर नगरसेवकांना धक्काबुक्की करायला त्यांना किती वेळ लागणार आहे?

#### मा. आयुक्त :-

आयुक्तांना धक्काबुक्की झालेली नाही तर बाचाबाची झालेली आहे. त्यामुळे ह्याच्यात करेक्शन करा आणि जरी बाचाबाची झाली तरी इमिजिएटली त्यांच्यावर पोलिस गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना ३५३ शासकिय कामात अडथळा आणि आमच्या आयुक्त दालनातील शिपायाला शिविगाळ करून मध्ये येणे आणि आयुक्तांबरोबर बाचाबाची करणे यासाठी आपण त्यांच्यावर पोलिस केस केलेली आहे. त्यानंतर मी स्वतः माहिती घेतलेली आहे. त्यांना अटक ही करण्यात आली होती आणि नंतर त्यांना कोर्टात पेश करून कोर्टाने त्यांना जामिनावर सोडलेले आहे. उद्देश त्याचा एकच होता की, आपल्याकडे कुठलेही शासकिय काम असेल तर ते सनदशिर मार्गाने करावे अशी अपेक्षा आहे आणि जे सनदशीर मार्ग वापरणार नाही. त्यांच्या विरुद्ध योग्य ती कार्यवाही केली जाईल. त्याप्रमाणे आपण जो दुसरा प्रश्न उपस्थित केला की, सेसबद्दल....

#### भगवती शर्मा :-

साहेब, वह प्रकरण क्या था?

#### प्रभात पाटील :-

याची सभागृहाला माहिती द्या.

#### मिलन पाटील :-

यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याची चुक आहे?

**मा. आयुक्त :-**

सांगतो, आपल्याकडे जे १९ गट कचऱ्याचे आहे त्यापैकी १९ वा जो शेवटचा गट आहे. त्याच्यामध्ये जे एक मुत्तेदार होते ज्यांचा लोएस्ट आला होता त्याला आपण स्थायी समिती समोर जाउन मान्यता दिली होती. त्या संबंधित ठेक्याच्या बाबत तक्रार प्राप्त झाली. तक्रार अशी होती की, काही कंडीशन ते फुलफिल करत नाही आणि त्याचा जो अनुभव आहे तो साफसफाईचा नाही. अनुभव आहे. परंतु, नाला साफसफाईचा आहे. तर तो नाला साफसफाईचा अनुभव आहे की, कचरा साफसफाईचा आहे हा डिसप्युट होता त्यामुळे डिसप्युट न राहता त्याला कोणालाही शंकेला वाव नको म्हणून प्रशासनाने त्यांच्यामध्ये जो सेकेन्ड लोएस्ट आहे त्याला त्या पहिल्या लोएस्टच्या रेटला काम करण्याचे प्रस्तावित केले. त्याप्रमाणे प्रस्ताव स्थायी समितीसमोर गेला. त्यामुळे तक्रार धारकाच्या तक्रारीचे समाधान झाले होते. तथापि, स्थायी समितीमध्ये चर्चा झाली आणि स्थायी समितीने परत ज्यांच्याबद्दल शंका होती त्यालाच काम द्यावे असा ठराव मंजूर केला त्याची माहिती त्या तक्रारधारकांना गेली त्यांचा असा गैरसमज झाला की, आयुक्त सुद्धा आता जो निर्णय फॉलो करतील आणि मग आमच्या तक्रारीला काय अर्थ राहणार नाही तो त्यांचा गैरसमज होता. फक्त स्थायी समितीचा निर्णय त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर तो निर्णय आमच्यापर्यंत आला नव्हता. त्याच्यावर काय कार्यवाही करायचे हेही ठरले नव्हते. त्यामुळे प्रिमेंच्युअर किंवा घाईगडबडीत काहीतरी आरोप करणे, बाचाबाची करणे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. ठिक आहे तक्रार हा भाग वेगळा आहे. तक्रार खरी आहे, खोटी आहे. त्याच्यावर काय करायचे आपल्याला नियमानुसार कार्यवाही करता येईल. परंतु, त्यासाठी त्यांनी अवलंबलेला मार्ग योग्य नव्हता म्हणून आपण पोलिस कंम्लेंट केलेली आहे आणि तक्रारीची दखल प्रशासनाने ऑलरेडी घेतलेली आहे आणि याही पुढे त्या तक्रारीची दखल घेतली जाईल.

**मिलन पाटील :-**

आयुक्त साहेब, तुम्ही चुकीची माहिती सभागृहाला देता असे माझे ठाम मत आहे. मी त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला देतो. जेव्हा तुमच्या अटीशर्तीमध्ये कोणतेही टेंडर येत नसले किंवा तुमच्या अटीशर्ती जर त्याने फॉलोअप केल्या नसल्या तर तुम्ही ते टेंडर का फोडले. आणि कुठल्या अधिकाऱ्याने फोडले? ते जर टेंडर फोडण्याचे त्या अधिकाऱ्याचे कारण काय होते? याचे तुम्ही स्पष्टीकरण सभागृहाला द्या ते टेंडर फोडले का? तो अधिकारी आहे त्याच्यावर तुम्ही काय कार्यवाही करणार? तुमच्या अटीशर्ती फुलफिल होत नाही. व नियमाचे पालन होत नाही. तर ते फोडण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? ते तुम्ही फोडू शकता का? अधिकाऱ्याने ते का फोडले? त्याचा उद्देश काय होता? त्यांना त्या टेंडरधारकाचा सपोर्ट होता का? टेंडर धारकाकडून काय घेतले होते का? का तो त्या अधिकारी त्याच्या एवढ्या आहारी गेला व ते टेंडर का फोडले? फोडल्याबद्दल त्या अधिकाऱ्यावर तुम्ही काय कार्यवाही करणार? ह्याचे उत्तर द्या. तुम्ही विषयाला कलाटणी देउन सभागृहाची दिशाभुल केलेली आहे. असा माझा स्पष्ट आरोप आहे. तुम्ही ते टेंडर का फोडले? या दोनच शब्दाचे उत्तर द्या. हे सभागृहासमोर सांगतोय तर ते स्थायी समितीसमोर गेलेच नसते अणि त्या लोकांचा गैरसमज झालाच नसता. त्यालोकांनी तुमच्याकडे एक महिना अगोदर पत्रव्यवहार केला होता. ते फोडले का? आणि तुम्हाला फोडण्याचा अधिकार आहे का?

**शरद पाटील :-**

आयुक्त साहेब, तुमची जी अनुभवाची अट आहे ती चुकीची आहे त्याचे तुम्हाला कारण सांगतो. कारण अनुभवाची जर अट असेल तर या १० वर्षात मिरा भाईंदर शहराचे या मिरा भाईंदरची साफसफाई होत नव्हती. त्याच ठेकेदारांना परत काम का दिले? त्यांचा अनुभव इतका खराब असताना म्हणजे त्यांचा अनुभव हा होता की, मिरा भाईंदर भरले पाहिजे. मिरा भाईंदर कचऱ्याने ठाम राहिले पाहिजे. त्या ठेकेदारांना परत ठेके दिले ते का दिले? त्यांचा अनुभव तुम्ही का बघितला नाही की, त्यांचा अनुभव बरोबर नव्हता. त्यांना ठेके का दिले? जर ही अनुभवाची अट असेल तर त्या ठेकेदारांना ठेके द्यायला नको. ज्या ठेकेदारांनी ठेके घेतले आहे त्या ठेकेदारांच्या काळामध्ये हे मिरा भाईंदर प्रत्येक वेळेला पाण्याने भरलेले आहे. मग त्यांना ठेके का दिले? म्हणजे त्यांना अनुभव काय? हा अनुभव पाणी भरण्याचा काम चांगले करण्याचा की, वाईट करण्याचा अनुभव पाहिजे. नक्की काय पाहिजे? यांचे पण स्पष्टीकरणे येथे झाले पाहिजे.

**आसिफ शेख :-**

सन्मा. महापौर आणि आयुक्त साहेब, ज्यावेळी याठिकाणी आयुक्त आपले आय.ए.एस. अधिकारी म्हणून आम्ही सर्वांनीच, काँग्रेसनी व आम्ही स्वतःने मागणी केली.....

**शरद पाटील :-**

आणि कुठचाही विद्यार्थी जो बी.कॉम. होउन येतो त्याला नोकरी द्यायची नाही का? त्याला अनुभव कधी येणार? त्याला नोकरी देणार त्याला काय देणार तेव्हाच त्याला अनुभव येईल. कोणाला तरी दिल्यानंतरच अनुभव तयार होतील. नाहीतर तेच आपले अनुभव करत राहतील प्रत्येक वेळेला मिरा भाईंदरचे पाण्याने भरले पाहिजे. साफसफाई झाली नाही पाहिजे. अनुभवाची अट टाकताना ही अनुभवाची अट नको ज्याला जे चांगले असेल त्याला ते करायला दिले पाहिजे.

**कल्पना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, माझी तक्रार आहे तीन दिवस झाले तरी कचरा तसाच पडलेला आहे. अजुन उचलले गेले नाही आणि आत्ताच स्वच्छतः निरीक्षक ह्यांना फोन केला श्री. उदावंत तर ते सांगतात की, डम्पींगची व्यवस्था होणार तेव्हा ते उचलणार आता तिथे जंतु पडले आहेत. दुर्गंधी सुटली आहे. त्याची व्यवस्था कधी होईल? आणि श्री. पानपट्टे साहेबांना पण मी फोन केला होता.

**चंद्रकांत म्हात्रे :-**

आपण ज्यावेळेला शहरामध्ये पंप्याद्वारे औषधी धुराची फवारणी करतो ती कोणती औषध आपण खरेदी केलेली आहेत. त्याची यादी आम्हांला संपुर्ण सभागृहाच्या सदस्याला द्यायची जेणेकरून त्यावेळेला फवारणीसाठी येतात त्यावेळेला आमच्या नगरसेवकांच्या समक्ष त्यांनी ते औषध जे आहे ते खोलून त्या पंप्यामध्ये टाकले पाहिजे किंवा त्या टाकीमध्ये टाकले पाहिजे. नंतरच ते फवारणीसाठी द्यावे. कारण आमचा असा आरोप आहे की, तुम्ही जे औषध खरेदी करता ते पंप्यामध्ये किंवा टँकमध्ये न टाकता दुसऱ्या प्रतीचे त्याठिकाणी औषध भेसळ करून किंवा लिक्विड टाकले जाते. पांढरे दिसायला पाहिजे, लिक्विड सारखे काहितरी प्रकार असतो तो टाकतात आणि ती औषध कुठेतरी बाहेर विकली जातात. कृपया याचा खुलासा पहिला करावा नाहीतर त्याच्यापुढे आम्ही विषय चालूच देणार नाही.

**कल्पना म्हात्रे :-**

मा. महापौर त्यांना कचरा उचलण्यासाठी व्यवस्था करायला सांगा.

**मा. महापौर :-**

ठिक आहे.

**चंद्रकांत म्हात्रे :-**

आपण पहिल्यांदा या प्रश्नाचे उत्तर द्या.

**मा. महापौर :-**

उत्तर देतो.

**चंद्रकांत म्हात्रे :-**

तुम्ही सर्व सदस्यांना त्याची माहिती दिली पाहिजे.

**आसिफ शेख :-**

याठिकाणी आपले सन्मा. आयुक्त साहेब, श्री. राजीव जाधव साहेब, आय.ए.एस म्हणून आपल्याला लाभल्यानंतर जेव्हा त्यांनी चार्ज घेतला तेव्हाच मी त्यांना चार मुद्दे दिले होते.

**मदन उदितनारायण सिंह :-**

आयुक्त साहेब, वॉर्ड मे कचरा पडके सड रहा है। उनको उठानेका आदेश दिजिए।

**मा. महापौर :-**

देतील. सन्मा. सदस्य आपण बोला.

**आसिफ शेख :-**

आयुक्त साहेबांना चार मुद्दे दिले होते. कारण आम्हाला अनुभव आहे. आम्ही तिसऱ्या टर्मचे नगरसेवक आहोत. या मिरा भाईंदर मध्ये काय चालते. कशी अधिकाऱ्यांची आणि कॉन्ट्रॅक्टदारांची ठेकेदारी मध्ये पार्टनरशिप आहे आणि अधिकारी व ठेकेदार यांच्यामध्ये पार्टनरशिप असल्यामुळे आता हे महापौर झाले तेव्हा नगरसेवक होते तेव्हा त्यांचीही कॉलर पकडलेली ठेकेदारांनी ह्यांनी ही फॉर्म भरून दिला नव्हता. ह्यांच्या समर्थक ठेकेदाराला त्यामुळे आपल्याला चांगला अनुभव आहे.

**मा. महापौर :-**

सन्मा. सदस्य आसिफ शेख आपण पहिल्यांदा आपले शब्द मागे घ्या. माझी कॉलर कोणी पकडली नाही. माझा कुठलाही समर्थक ठेकेदार नाही. मी ती माहिती काढण्यासाठी वर गेलेलो होतो. आणि नंतर येउन आयुक्तांना तक्रार केली व दुसऱ्या दिवशी पोलिसांना वर बसविले व सर्वाना फॉर्म घेउन दिले होते.

**आसिफ शेख :-**

त्यावेळी तुम्हाला प्रतिबंध केले.

**मा. महापौर :-**

त्यादिवशी पण मी पोलिस बोलावले. प्रतिबंध केले. पोलिस बोलावले आणि कार्यवाही केली.

**लक्ष्मण जंगम :-**

काहीतरी समस्या निर्माण झाली म्हणून पोलिस बोलावले ना. असेच थोडे बोलावले.

**आसिफ शेख :-**

तुम्हाला नगरसेवक असताना अनुभव आलेला आहे. आता तुम्ही महापौर आहात तर महापौर म्हणून या शहराचे तुम्ही प्रथम नागरिक आहात. तुम्हाला आणखिन स्ट्रीक अॅक्शन घेतली पाहिजे आणि याठिकाणी तुम्ही असे म्हणता की, मी सभा चालू देणार नाही सभा चालविण्याचे काम आपले आहे. अधिकारी आपले ऐकत नसतील तर आपण महापौर होउन उपयोग काय?

**मा. महापौर :-**

मी कधी बोललो सभा चालवू देणार नाही.

**आसिफ शेख :-**

आता तुम्ही बोललात ना.

**मा. महापौर :-**

मी बोललो त्यांच्यावर कार्यवाही करायला सांगितली आहे.

**आसिफ शेख :-**

पण ते आपलेच काम आहे. आपल्या निर्देशनात आल्यावर अधिकारी काम नसतील तर आपला उपयोग काय महापौर होउन? मी याठिकाणी मुद्द्याचे एवढेच बोलतो की, आयुक्तांना मी सांगिते की, ५० हजाराच्या खाली जी काम आहेत ती कोटेशन पद्धतीने मागवा. ५० हजाराच्या वरची जी सगळी काम आहेत ती तुम्ही डायरेक्ट इंटरनेटवरून मागवा किंवा आपले जे चार कलेक्टर ऑफिस आहे, कमिशनर ऑफिस आहे, मिरा भाईदर महानगरपालिका आहे असे सगळ्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट करा. म्हणजे ठेकेदारामध्ये जास्त प्रमाणामध्ये स्पर्धा राहणार. येथेच आपण टेंडरचे फॉर्म द्यायला ठेवतो तर येथे अडवणूक होते. आपण जर संपुर्ण ठिकाणी ठेवले, ठाणे जिल्ह्यात किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपण केले तर निश्चितपणे जास्तीत जास्त स्पर्धा होणार. आणि अशी भानगडही होणार नाही. माझा तर असा स्पष्ट आरोप आहे की, कोणतेही टेंडर भरताना आपले अधिकारी आणि ठेकेदार यांची पार्टनरशिप आहे. आपण त्याचा शोध करा. मी प्रत्येक महासभेत सांगतो की, जोपर्यंत दोन तीन अधिकाऱ्यांना तुम्ही घरी बसवणार नाही तोपर्यंत प्रशासन बिल्कुल सुधारणार नाही असे माझे ठाम मत आहे आणि माझा स्पष्ट आरोप आहे की, अधिकारी आणि ठेकेदार हे पार्टनर आहेत. त्यांच्या मालमत्तेची तुम्ही चौकशी करा. तुम्हाला समजून येईल. काय गडबड आहे. इकडचे अधिकारी म्हणजे एक अधिकारी तर असा आहे की तो कमिशनरला खिशात ठेवतो. आमच्या सर्व नेत्यांना खिशात ठेवतो. सगळ्या नगरसेवकांना खिशात ठेवून आपल्या हिशोबाने महानगरपालिका चालवित आहे. हे चालले काय आहे?

**आसिफ शेख :-**

त्यांना माहित आहे.

**चंद्रकांत वैती :-**

ते नाव सांगून टाका. म्हणजे आजच कार्यवाहीचे आदेश देता येतील.

**लक्ष्मण जंगम :-**

नाव सांगून टाका.

**चंद्रकांत वैती :-**

बघा. अतिशय गंभीरपणे तुम्ही बोलत आहात. नाव सांगून टाका आणि कार्यवाही आजच महासभेत घेउन जाईल.

**आसिफ शेख :-**

आपणही त्या संदर्भात तक्रारी केलेल्या होत्या आणि एक सांगतो, “इशारो को अगर समझो, राज को राज रहने दो।”

**चंद्रकांत वैती :-**

मा. महापौर महोदय, आयुक्त महोदय,, सन्मा. सदस्य.....

**आसिफ शेख :-**

कचऱ्याचे जेव्हा टेंडर निघाले होते तेव्हा मी स्वतः आयुक्त साहेबांना तक्रार केली की, हा संपूर्ण टेंडर रिकॉल करा. साहेबांनी रिकॉल केला नाही. ते केले नाही म्हणून ही भानगड झाली. आम्हाला या संपूर्ण मिरा भाईदरची माहिती आहे. कोणाचे कुठे काय संबंध असतात. अधिकाऱ्यांचे आणि ठेकेदारांचे कुठे संबंध असतात आणि पुढे भविष्यात काय परिस्थिती निर्माण होईल याची ही कल्पना आम्हांला आलेली असते. जर आपण ते तेव्हाच रिकॉल केले असते, तर ही परिस्थिती आली नसती. आपल्यापर्यंत ठेकेदाराची मजल गेली नसती. आज तो येउन धक्काबुक्की करून गेला. मला सांगा एखाद्या पार्टीक्युलर ठेकेदाराचा समर्थक नाही किंवा काही नाही जे आहे ते स्पष्ट आहे. याठिकाणी टेंडरवरून मर्डर पण होतील. इथपर्यंत स्टेज आलेली आहे. तर आपण तातडीने प्रत्येक टेंडर आहे त्या टेंडरच्यावेळी येथे पोलीस बंदोबस्त ठेवा आणि संपूर्ण कोकण विभागीय कार्यालय, ठाणे तहसिलदार ऑफीस, आपल्या मिरा भाईदरमध्ये व इंटरनेटवर ५० हजाराच्या अॅबाव्ह जे टेंडर असतील ते इंटरनेट मार्फत मागवा. जेणेकरून एक चांगला मॅसेज लोकांपर्यंत जाईल.

**चंद्रकांत वैती :-**

मा. महापौर महोदय, आयुक्त महोदय, सभागृहामध्ये जे वातावरण निर्माण झालेले आहे, याचा काय अर्थ निघतो? सन्मा. सदस्य आसिफ शेख साहेबांनी जे आरोप केले ते अतिशय गंभीर आहेत. जर असे अधिकाऱ्यांचे आणि ठेकेदारांचे संबंध असतील तर ती बाब गंभीर आहे. आपण या संदर्भात कुठच्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. फेरिवाल्यांना उचलण्यासाठी या सभागृहात बसलेले जी लोक आहेत या ८४ लोकांपैकी

आपला कोणावर दबाव आहे का? कचरा उचलण्यासाठी ८४ नगरसेवकांपैकी कोणाचा दबाव आहे का? इल्लिगल कन्स्ट्रक्शन तोडण्यासाठी या ८४ लोकांपैकी कोणाचा दबाव आहे का? हे आपण जर सांगत नसाल तर या सभागृहाचे असे ठाम मत होईल की, या सगळ्या प्रकरणात तुमचा स्वतःचा इंटरेस्ट आहे आणि खरच जर आपला इंटरेस्ट नसेल तर आपण ह्या कार्यवाह्यांना प्रारंभ केला पाहिजे. साहेब, कदाचित आपण कंटाळला असाल. पण जाता जाता या शहराची घडी विस्कटण्याचे आपण जे काम केले आहे ती घडी आधी बसवा आणि मग आपण येथून गेलात तर आम्ही आपले अभिनंदन करू. ज्या ज्या अधिकाऱ्यांवर हे आरोप केलेले आहेत ते अधिकारी कदाचित आपल्याला माहित असतील, नसतील. तर संबंधित आरोप करणारे ज्या ज्या सदस्यांनी आरोप केलेला आहे, मग ते औषध फवारणी असू दे, कचऱ्याच्या बाबत असू दे, टेंडरबाबत असू दे. त्या त्या सदस्याला आपण व्यक्तीगत बोलवा आणि त्यांच्याकडून ती माहिती घ्या आणि ती कार्यवाही मा. महापौर महोदयांनी सांगितले आहे की, २१ तारखेच्या आत आम्हांला ती कार्यवाही दाखवा. तर दाखवूनच ह्या आपण का दाखवत नाही? आणि हे किती दिवस सहन करायचे? हे असेच चालू राहिले तर करायचे काय? आपला कुठे इंटरेस्ट नसेल अशी आम्हाला आशा आहे आणि अपेक्षा व्यक्त करतोय की, ह्या आजच्या दिवसानंतर दोन दिवस सुट्टी आहे. या दोन दिवसात आपण गांभीर्याने विचार करावा. विचार करायचा नसेल तर उद्याच्या सुट्टीच्या दिवसात आपण प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करावी आणि जेवढे प्रश्न उभे राहिले आहेत ते आपण सोडवून टाकावेत.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, माझ्या वॉर्डमध्ये श्री. नबाब शेख म्हणून ठेकेदार आहे. तुम्ही मला आज सांगा, किती वर्षापासून ठेका घेतो. त्याचे कर्तव्य नाही का, वॉर्डमध्ये जावून बघावे, साफसफाई झाली आहे की नाही? त्याने फक्त ए.सी.च्या गाडीमध्ये हवा खावी का? तरीसुद्धा आमची प्रत्येक वेळेला तक्रार असताना देखील त्यांनाच आरोग्याचा ठेका का दिला? म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेला तक्रारच करत बसायचे का? माझे म्हणणे तर असे आहे की, ताबडतोब त्याच्याकडून ठेका काढून घेण्यात यावा.

**मा. महापौर :-**

ठिक आहे.

**मिलन म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, त्या सदस्यांनी एक्सपायरी डेटची औषधाची बाटली दाखविली. आज परिस्थिती एवढी गंभीर आहे आणि प्रशासनातर्फे त्यांनी जे काही उत्तर दिले ते एवढे भयानक आहे, आज येथे पत्रकार आहेत. भरपूर लोक जमलेली आहेत. आज शहरामध्ये लेप्टोच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. कुठेही चर्चा नाही. कुठेही रिडक्शन नाही. कुठे कार्यवाही नाही. डॅंग्युचे रुग्ण शेकडोच्या वर गेले आहेत. पॉझिटीव्ह किती आहेत याचा आपण रेशिओ घेतला का? आज त्यांनी ती जी बाटली दाखवली ती खरी का खोटी? मी हे म्हणत नाही की ती खोटी आहे. सदस्यांनी कृपा करून तसा गैरसमज करून घेऊ नका. पण ही आपल्या खरेदी केलेल्या ह्या ह्या बॅचची, ह्या ह्या बिलातून आलेली ही बाटली आहे, असे त्यांनी अगदी ठणठणीत सांगितले पाहिजे. या गोडाउनमध्ये या तारखेला वितरीत झाले आहे. माझ्या वॉर्डमध्ये औषध फवारणीचे जे औषध येते त्याचे आम्ही रजिस्टर तयार केले आहे. कारण ह्याच महाराष्ट्रामध्ये आणि ह्याच ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडीच्या नगरपरिषदेमध्ये मी नगरपरिषद बोलत आहे. त्यावेळेला श्री. समीर उन्हाळे, त्यावेळच्या चीफ ऑफीसरने भरपूर औषध घोटाळा केला होता आणि ते औषध मागवले होते की, अख्ख महाराष्ट्र वापरेल. अॅसेम्बलीमध्ये हा फार मोठा विषय झाला होता आणि त्याच्यावर बरेचसे सस्पेन्ड झाले होते. या कारणस्तव माझ्या वॉर्डमध्ये आलेले प्रत्येक औषध आणि त्याची क्वान्टीटी देणारी व्यक्ती ह्याच्यावर मी स्वतः सही करून देतो की, मला एवढे लिटर औषध मिळाले आणि अमुक अमुक टाईपचे मिळाले. ही जी औषधाची फवारणी चालू आहे. जे एक्सपायरी डेटचे आहे. आमची तर ही धूळफेक आहेच पण सर्व सामान्य जनता तुमच्याकडे काय मागते? पैसा मागत नाही, कपडा मागत नाही, लत्ता मागत नाही, निवारा मागत नाही, काही मागत नाही. म्हणजे लोकप्रतिनिधी आणि तुम्ही स्वतः पण एक स्वच्छ आरोग्य, नित्याची साफसफाई, दिवाबत्ती आणि पिण्याचे पाणी याच्या पलिकडे तुमच्याकडे जनता काय मागते? आज ही बाटली दाखवली आहे ही बाराशे रुपयाची बाटली आहे आणि अशा किती बाटल्या एक्सपायर झाल्या आहेत? आणि औषध पुरवठा करणारा जो माणूस आहे त्याच्याकडून तुम्ही त्या अॅग्रीमेन्टमध्ये टाकले आहे की, एक्सपायर झालेले औषध दिले तर ते परत करू. हे औषध एक्सपायर झालेले असते ते काही काही कंपनी परत ही घेते. त्याच्या बदल्यात देतात. ह्या अॅग्रीमेन्टबद्दल त्यांचे कुठे काही वक्तव्य आलेले नाही. आपण खुलासा करावा कारण आरोग्याशी प्रश्न निगडीत आहे. लहान मुलं भरपूर आजारी आहेत. जे भाईदरचे चाईल्ड स्पेशलिस्ट आहे त्यांचे जावून दवाखाने आज चेक करा. आता ही चेक करा. नसतील तर मी तुम्हाला पत्ते देतो आणि रात्री एक-एक वाजेपर्यंत तिथे ओपीडी चालू असते. ह्याचे तुम्ही ऑब्जरव्हेशन केले का? आपल्याला ह्याची वेळ नाही. कृपया आपल्या खुलाशामध्ये ते करा. तुम्ही आज अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई करता ह्याची आम्हांला तुमच्याकडून शाश्वती पाहिजे म्हणजे नेमके काय करणार?



**अनिल सावंत :-**

मा. महापौर साहेब, सन्मा. नगरसेवक आसिफ शेख ह्यांनी जे आरोप केले आहे ते सर्व रेकॉर्डवर घेतले आहे का?

**मा. महापौर :-**

होय.

**मिलन म्हात्रे :-**

आणि त्यांनी जे काय आरोप केले आहेत त्याच्यात या सभागृहाचा सदस्य या नात्याने माझा काही संबंध नाही आणि असेल तर त्यांनी कागदोपत्री पुरावा सादर करावा.

**मा. महापौर :-**

ठिक आहे.

**मॉरस रॉड्रीक्स :-**

मा. महापौर साहेब, आपण पेपरमध्ये आणि मिडीयामध्ये पाहिले असणार. सन्मा. नगरसेवक ओमप्रकाश अग्रवाल असे लिहतात की, आपण सर्वांना फ्री लाकडं दिलेली आहेत. स्मशानामध्ये फ्री लाकडं दिलेली आहेत. आपण याबाबत प्रेस का बोलावली नाही आणि ह्याचे उत्तर का दिले नाही? सर्व स्मशानामध्ये बॅनर लावलेले आहेत. ह्याच्याने मुस्लीम आणि ख्रिचनांमध्ये भांडण लावायची आहेत का? ह्यांना फ्री दिले व आम्हाला फ्री दिले नाही असे. आपण असे पास केले नाही आणि ह्यांनी कसे उत्तर दिलेले आहे की, आपण पास केले आहे.

**एस. ए. खान :-**

खोट्या बातम्या देणाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार आहात?

**शरद पाटील :-**

सन्मा. नगरसेवक एस. ए. खान स्थायी समितीमध्ये झाले आहे का नाही झाले? २५ लाखाची आपण तरतुद केली आहे.

**मॉरस रॉड्रीक्स :-**

आजच्या आज प्रेस बोलवा आणि त्याच्यात उत्तर द्यायला सांगा व ते पब्लिकला समजले पाहिजे.

**एस. ए. खान :-**

जे गरीब आहेत व ज्यांची ऐपत नाही त्यांना आपण मोफत द्याचे की, कमी दराने द्यायचे असे.....

**शरद पाटील :-**

असे काही झालेले नाही.

**मॉरस रॉड्रीक्स :-**

श्री. खांबित, आजच्या आज प्रेस बोलावली पाहिजे व ह्याचे उत्तर दिले पाहिजे व जी जाहिरात ज्या लोकांनी केली व बॅनर सर्व स्मशानांमध्ये लावले आहे त्याला उत्तर द्या की, ओमप्रकाश अग्रवालच्या घरी जावून लाकडाचे पैसे घेउन यायचे नाही तर त्याची पॅन्ट पकडून हजार रुपये स्मशानामध्ये भरायला लावायचे.

**मिलन म्हात्रे :-**

हे बरोबर आहे.

**चंद्रकांत वैती :-**

बरोबर आहे. या सभागृहाची मान्यता आहे.

**मॉरस रॉड्रीक्स :-**

गरीबांसाठी फ्री केलेले आहे.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, त्यांनी असे पोस्टर वगैरे लावले आहेत तर मिरा भाईंदरच्या लोकांना वाटेल की, आम्ही विरोध केला.

**मॉरस रॉड्रीक्स :-**

गोरगरीबांसाठी हा पत्रव्यवहार चालला आहे. हे काय भांडण लावण्यासाठी म्हणजे ख्रिश्चन लोक काय माणसं नाहीत? मुसलमान माणसं नाहीत का?

**चंद्रकांत वैती :-**

पण मंजूरी दिली आहे का?

**मॉरस रॉड्रीक्स :-**

हे सर्व झगडे लावण्यासाठी चालले आहे का?

**चंद्रकांत वैती :-**

हे जर बॅनर लावले आहेत ते लावले कसे काय?

**अनिल सावंत :-**

आयुक्त साहेब, आपण ह्याची मंजूरी दिली का?

**मॉरस रॉड्रीक्स :-**

सन्मा. नगरसेवक रामनारायण दुबे आणि सन्मा. सदस्य ओमप्रकाश अग्रवाल ह्यांच्या घरी जाउन हजार रुपयाने पैसे घ्यायचे. आम्ही पैसे घ्यायचे आम्ही पैसे पास करणार नाही आणि मा. महासभेत ही विषय पास करणार नाही.

**शशिकांत भोईर :-**

मा. महापौर साहेब, हा धोरणात्मक विषय होता. हा सभेमध्ये रितसर विषय आला पाहिजे होता आणि सेभेने धोरण ठरवायचे होते. धोरण जर ठरवले नसेल आणि आणायचे अशीच मंजूरी दिली असेल तर त्याला आयुक्त जबाबदार आहेत. जर आयुक्तांनी मंजूरी दिली नसेल व ज्या नगरसेवकांनी आपली प्रसिध्दी ज्या प्रसिध्दी माध्यमातून दिली असेल ती चुकीची आहे. त्यांनी या सभागृहात माफी मागावी.

**मिलन म्हात्रे :-**

या ठरावाला सुचक मी आहे, हे लक्षात घ्या. मा. महापौर साहेब, हा जो ठराव आहे तो सभागृहात वाचून घ्या. कारण ह्याच्यामध्ये कुठलेही धोरण ठरवलेले नाही. यामध्ये कुठलीही सोय फुकट द्यायची नाही. ठेकेदार नेमला आहे आणि ठेकेदाराने महापालिका ठरवेल त्या रेटने द्यायचे आहे.

**मा. महापौर :-**

ठिक आहे. सन्मा. सदस्य चंद्रकांत म्हात्रे, मिलन पाटील व सन्मा. सदस्या नयना म्हात्रे यांचा जो प्रश्न होता की, औषधं जे आहे आपण बघायचे होते की, एक्सपायरी डेट आहे की, नाही. त्यासाठी आपण महासभेत तसे धोरण निश्चित केले होते की, प्रत्येक .....

**चंद्रकांत वैती :-**

मा. महापौर साहेब, सगळी उत्तर आपणच देणार आहात की, कमिशनर देणार आहात ते सांगा. द्याचे असतील तर इललिगल कन्स्ट्रक्शन, कचरा सगळ्याची उत्तर तुम्ही द्या. नाहीतर मग त्यांनी द्यायची.

**मा. महापौर :-**

आपण बसून घ्या. त्यासाठी आपण निर्णय घेतला होता की, प्रत्येक नगरसेवकाला फॉर्गींग मशीन, एक मोबाईल आणि औषध त्यांच्याकडेच आपण द्याची सिलबंद. ते सिलबंद औषध.

**चंद्रकांत म्हात्रे :-**

साहेब, आपण सिलपॅक म्हणताय, तुम्हांला सांगतो की, औषध फवारणीला, कधी धुर फवारणीसाठी जी माणसं येतात ते केव्हा मारून जातात ते माहित नाही आणि नगरसेवकाकडे बुक घेउन येतात की, सही करा. मग औषध मारताना ते आधी कल्पना का देत नाहीत? त्या वॉर्डाच्या नगरसेवकाला कल्पना असली पाहिजे की, आज आपल्या वॉर्डांमध्ये धुराची फवारणी होणार आहे, ते का माहिती देत नाही. गुपचूप फवारणी का करतात? मला त्याचे उत्तर द्या.

**मा. महापौर :-**

त्यासाठी आपल्याला सांगतो की, प्रत्येक नगरसेवकाच्या ताब्यात ती औषध द्यायची आहेत. त्याकरीता मागच्या मिटींगमध्ये आपण कारण दाखवा नोटीस दिलेली आहे की, अजूनपर्यंत प्रत्येक नगरसेवकाला फॉर्गींग मशीन आणि औषध त्यांच्या ताब्यात का दिली गेली नाही. विथ द इनकर्मिंग मोबाईल.

**चंद्रकांत म्हात्रे :-**

त्याचा ह्यांनी खुलासा करावा.

**मा. महापौर :-**

पहिलेच केलेले आहे. आपण त्यांना ऑलरेडी कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. त्यांचे उत्तर बाकी आहे. २१ तारखेच्या येणाऱ्या महासभेमध्ये आपल्याला जे देणार आहेत. सचिवजी, पुढच्या विषयाला सुरुवात करा.

**चंद्रकांत म्हात्रे :-**

साहेब २१ तारखेला का? आजच विषय आहे.

**चंद्रकांत वैती :-**

उत्तर देऊ द्या. सभा कशी सुरु करणार?

**चंद्रकांत म्हात्रे :-**

२१ तारखेला चालणार नाही. आरोग्याचा विषय आहे. आयुक्त महोदय, तुम्ही आम्हाला काय निवाडा देता ते तुम्ही आम्हांला सांगा.

**जुबेर इनामदार :-**

आयुक्त साहेब, शहरामध्ये कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार आहे त्याचे ही उत्तर द्या.

**चंद्रकांत म्हात्रे :-**

२१ तारखेपर्यंत आम्ही थांबणार नाही.

**लक्ष्मण जंगम :-**

आयुक्त साहेब, आपण या कचऱ्याच्या विषयावर सभागृहात बोलू या, वॉर्डवाईस प्रत्येक नगरसेवकाला बोलायची काय गरज नाही. पण सर्वांनी सांगितले आहे की, या शहरामध्ये कचरा आहे. मला असे म्हणायचे आहे की, बाकी पुढचे नुसते विषय महापौरांना वाचन घेण्याची घाई सुटली आहे. मला असे वाटते प्रथम आज या कचऱ्यावर चर्चा करून एकच विषय झाला तरी चालेल. त्याची विल्हेवाट लावा नंतर दुसऱ्या विषयावर या.

**नयना म्हात्रे :-**

आता मा. महापौर बोलले की, संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करा. औषध फवारणी, कचऱ्याबद्दल, तर तुम्ही त्या अधिकाऱ्यावर काय कार्यवाही करणार आहात ते सांगा. म्हणजे त्या अधिकाऱ्याला तुम्ही कायमचे घरी बसवणार का? की, त्यांच्याकडून चार्ज काढणार आहात की, काय करणार आहात?

**मा. आयुक्त :-**

सभागृहाला विनंती आहे की, पाच मुद्दे येथे उपस्थित करण्यात आलेले होते. त्यापैकी १) कचरा २) हॉकर्स ३) अनधिकृत अतिक्रमण आहे. हे तीन मुद्दे मा. विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेले आहे. ठेक्याबद्दल टेंडर का फोडले हा मुद्दा उपस्थित केला आहे व मच्छरांच्या औषधाबद्दल सर्वसाधारण विषय आहे. या पाच विषयावर थोडक्यात सांगतो.

**अनिल सावंत :-**

साहेब, एक विषय राहिला. स्थायी समिती सभापतींनी जो विषय आणला आहे.

**मा. आयुक्त :-**

ठिक आहे. सहा विषय आहेत. या सहा विषयावर मला बोलू द्या आणि आपण सभागृह जे ठरवेल त्याप्रमाणे पुढे जावू. पहिला विषय कचऱ्याचा आहे. कचऱ्याच्या बाबतीत आपल्याला माहित आहे की, माहे एप्रिलच्या शेवटी शेवटी आपण हा तिन्ही कचरा जो मिरारोडच्या बाजूला पॅरलल रस्ता आहे. मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून सभागृहाचा वेळ वाचेल. तिथे टाकत होतो. तथापी, त्याठिकाणी आजूबाजूच्या रहिवाशांना त्याचा त्रास होत होता. वेळोवेळी सर्व सन्मा. नगरसेवकाकडून आरोग्य खात्याकडे फोन येत होते आणि म्हणून त्यांनी नाईलाजाने अॅक्च्युअली त्या प्लानचे काम पूर्ण झालेले नसताना, अर्धवट असताना आपण तिथे कचरा टाकायला सुरुवात केली. अनफॉरच्युनेटली त्यानंतर पावसाळा आला. पावसाळ्यात तिथे शेड नसताना ही आपण कचरा टाकत होतो. उन्हाळ्यात ते चालले. पण पावसाळा ज्यावेळेस सुरु झाला त्यावेळेस त्यांनी टेम्पररी शेड टाकण्याचा प्रयत्न केला. तथापी, एकदा त्याचे शेड उडून गेले. एकदा त्याचे ते शेड फाटून गेले. प्रयत्न करून सुध्दा त्यांना तिथे शेड उभा करता आला नाही. वाराच एवढा जोरदार होता त्या समुद्राकडून, त्यानंतर तशाही परिस्थितीत त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये एक अॅडीशनल ड्रायर बसवण्याचा प्रयत्न केला. तथापी, सर्व गोष्टी करूनसुध्दा ७ ते १० दिवसाचा कचरा तिथे तसाच शिल्लक राहिला. पावसाने भिजून त्याचा थोडा वास ही येत होता. ही वस्तुस्थिती आहे. आता त्यानंतर वेलंकनीची यात्रा आली होती आणि तेथील जनतेचा जो विरोध आहे ह्याचा विचार करता आणि त्यानंतर त्याच्या बाबतीत वेळोवेळी मोर्चे निघालेले आहेत. या सर्व बाबींचा विचार करता बॅकलॉक पूर्ण होईपर्यंत तसेच त्याचे शेड युध्द पातळीवर पूर्ण होईपर्यंत अॅडीशनल ड्रायर बसेपर्यंत त्यांनी प्लांट व्यवस्थित चालू करावा आणि हा एवढा चांगला प्लांट व आपला कायम स्वरूपी प्रश्न मिटवण्यासाठी ८-१५ दिवस कचरा आपल्याला जसे महानगरपालिकेच्या डम्पींग ग्राउंडवर टाकण्याची वेळ काय आली किंवा मा. महापौर साहेबांनी दाखवलेल्या जागेवर टाकण्याची वेळ आली काय किंवा सन्मा. नगरसेवक प्रफुल्ल पाटील साहेबांनी सांगितलेले सर्व्हे क्र. २०९ वर टाकण्याची वेळ आली काय किंवा सन्मा. नगरसेवक श्री. मिलन पाटील यांच्या जागेवर टाकण्याची वेळ आली काय किंवा आता सन्मा. नगरसेविका नयना म्हात्रे मॅडम म्हणाल्याप्रमाणे सुभाषचंद्र बोस मैदानावर कचरा टाकण्याची वेळ आली काय, आपल्याला मोठा प्रश्न अव्हॉईड करण्यासाठी छोटा प्रश्न चालेल आणि छोटा प्रश्न आपण सहन करू. त्यासाठी आपण सर्व सुज्ञ आहात. आपल्याला कनव्हेन्स करू, जनतेला कनव्हेन्स करू. म्हणून आपण तो धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे. सत्ताधारी पक्षालाही माहिती आहे. मी आजारी असताना युध्दपातळीवर आपल्याला काही गोष्टी करायच्या होत्या. कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशी अपेक्षा होती. मला एकच उदाहरण द्यायचे आहे. आपल्याकडे सेस आणि ऑक्ट्रॉयमध्ये सुध्दा आपल्याकडे शहर पाच दिवस बंद होते. तथापी आपण आपला पेशन्स कुठेही ढळू दिला नाही. आपण आपली हिंमत कायम ठेवली. आपले जर इन्टेन्शन चांगले असेल तर आरोप प्रत्यारोप होत राहतील, जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्या मागची मी आपली भावना समजून घेतो. आपल्याला शहराची, आपल्या कार्यपध्दतीची महानगरपालिकेच्या कार्यपध्दतीची काळजी आहे. आय एम व्हेरी हॅपी की, कधी रागवतो कोण? आपण आपल्या घरच्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांनाच रागावतो. बाकीच्यांना रागवत नाही. त्यामुळे आपण प्रशासनाला आपलाच भाग समजत आहात. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. आपण असेच क्रिटीसिझन करत राहा. असे माझे आपल्याला प्रामाणिक सांगणे आहे आणि कुश्चीतेने सांगत नाही. हे मी ओपन हार्टली सांगतोय. देअर श्यूड बी सब टाईप ऑफ क्रिटीसिझम सो दॅट. कचऱ्याच्या बाबतीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तिथे ही निर्माण होऊ नये. तिथल्या लोकप्रतिनिधींना आणि स्थानिक कार्यकर्त्यांना, तिथल्या

धर्मगुरुंनासुध्दा विश्वासात घ्यायचे असल्यामुळे आमची एक मिटींग मा. महापौर साहेबांच्या दालनामध्ये झालेली आहे. त्यांनी मान्य केले की, आपल्याला त्यांना एक चान्स द्यायला पाहिजे. आपण हा चांगला प्रोजेक्ट सुरु केला पाहिजे. हे ही मला सांगायला आनंद होत आहे की, आम्ही जवळपास ८०-९० टक्के त्यांना कनव्हेन्स करायला गेलेलो आहोत. तथापी त्यांना असे सांगितले की, चार-पाच दिवस आम्हाला सुध्दा लोकांना कनव्हेन्स करू द्या. आम्ही परत इमीजिएटली, उद्या सुट्टी असेल तर उद्या किंवा रविवारी, सोमवारी ती बैठक बोलवत आहोत आणि मला विश्वास आहे की, आपण सर्वांच्या सहमतीने पुढे जावू. आम्हांला सर्वांची सहमती घेताना आपल्याकडे कायदाने काय अधिकार दिले आहेत. शहराचे कचऱ्यापासून कसे नुकसान होणार आहे? आणि कचरा तिथे जाणे आणि तो प्लांट चांगला चालणे हे महापालिकेच्या दृष्टीने कायम स्वरूपी कसे चांगले आहे याची सर्व जाणीव प्रशासनाला आहे. मी फक्त आपल्याला एवढेच सांगू इच्छितो की, आम्ही प्रयत्नशील आहोत. ठिक आहे, प्रयत्न थोडा उशीरा झाला असेल किंवा त्याला ८-१५ दिवस जास्त लागले असतील पण त्याच्या मागची काही कारणं आहेत आणि आपण सर्वांना विश्वासात घेवून कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच, कचऱ्यात माझा काही इंटरेस्ट असण्याचा काही संबंध नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांना मी हे सांगू इच्छितो की, ना कचरा, ना अनधिकृत अतिक्रमणे, ना हॉकर्सच्या बाबतीत आपण २ ऑक्टोबर पासून साफसफाईची मोहिम सुरु केली होती आणि ती मोहिम संपल्यानंतर त्याच लोकांना हॉकर्सचे काम देणार होता. पण आता हरकत नाही. आपल्या सभागृहाची भावना लक्षात घेता आपण दोन्ही माहित सायमनटेनिसली सुरु करण्याची तयारी आहे. उद्या-परवा दोन दिवसात आम्ही ह्या दोन्ही मोहिम करतोय. अनधिकृत अतिक्रमणाच्या बाबतीत मी एवढेच सांगेन की, आमचा मुळ उद्देश असा होता की, नविन अनधिकृत अतिक्रमणे होऊ नयेत आणि त्याच्यातही सांगतोय नविन दॅट टू मोठ्या प्रमाणावरची. म्हणजे मजल्यावर मजले चढत आहेत आणि भली मोठी सगळ्यांच्या नाकासमोर बिल्डींग होत आहे असे होऊ नये हा आमचा प्रयत्न होता. याचा अर्थ कानाकोपऱ्यात कुठेतरी एखाद्या शॉपचे काम, झोपडीचे काम किंवा एखादे छोटे कन्स्ट्रक्शन चालू नसेल असा मी काही दावा करत नाही. पण मी सभागृहाला ग्वाही देतो की, आपण वॉर्ड ऑफीसरचे येथून पुढे दर १५ दिवसाला एक बैठक घेऊन त्यांच्यासोबत राउंड घेऊन नॉट ओन्ली अनधिकृत अतिक्रमणे परंतु, साफसफाई, अनधिकृत अतिक्रमणे, हॉकर्स आणि इल्लिगल कोंबड्यांची दुकाने ह्याची दुकाने होणार नाही याची आपण दक्षता घेऊ आणि आपला प्रामाणिक प्रयत्न शक्यतो शहर स्वच्छ होण्याचा राहिल. मी आपल्या तिन्ही मुद्यांना स्पर्श केलेला आहे. चौथ्या मुद्यावर जाऊ इच्छितो, पाटील साहेबांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की, तो ठेका का उघडला. मी आता माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. टेंडर उघडण्यासाठी आपल्याकडे एक कमिटी आहे. त्या कमिटीसमोर भरपूर टेंडर आल्यानंतर ती एका दिवसात जी दोन-तीन तास असतील त्याच्यात ते ओपनिंगची कार्यवाही करतात. त्यावेळेस त्यांचा काय गैरसमज झाला की त्यांनी जाणूनबुजून त्याला मदत करायचा प्रयत्न केला हे त्या कमिटीला समक्ष विचारणा करुन आपल्याला वस्तुस्थिती काय आहे ते सांगतो. परंतु, वस्तुस्थिती ही आहे की, कमिटीची जरी चुक झाली असली तरी चुकीसह आपण पुढे गेलेलो होतो आणि ती चुक नंतर दुरुस्त करण्याचा सुध्दा आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. ह्याची सभागृहाने नोंद घ्यावी अशी माझी विनंती आहे.

**मिलन पाटील :-**

आपण रिकॉल करा.

**मा. आयुक्त :-**

हरकत नाही.

**शरद पाटील :-**

तो पूर्ण ठेका रिकॉल करा.

**चंद्रकांत वैती :-**

आयुक्त साहेब, स्मशानभूमीतील लाकडांमध्ये जे दोघांचे फोटो लागलेले आहे त्या लाकडांचे पैसे कोणाकडून वसूल करणार?

**नयना म्हात्रे :-**

पेपरला आपण डिक्लर करा की, आम्ही असे कोणाला लाकडं दिली नाहीत. लाकडं कशाला फुकटात द्यायला पाहिजे. मा. महासभेला विषय आला नाही, काही नाही आणि ह्या लोकांनी मस्त फोटो, होर्डिंग लावले की, लाकडं फुकटात देणार.

**मा. आयुक्त :-**

१९ नंबर गटाचा ठेका रिकॉल करायचा की.....

**शरद पाटील :-**

संपूर्ण ठेका रिकॉल करा.

**मिलन पाटील :-**

आपण तो ठेका रिकॉल का करत नाही?

**मा. आयुक्त :-**

आपण करू.

**मिलन पाटील :-**

अन्यथा आम्हांला कोर्टामध्ये जावून शासनावर कार्यवाही करावी लागेल. प्रशासनावर कार्यवाही करावी लागेल.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, वॉर्डमध्ये जी बेवारस माणसं मरतात त्यांचा खर्च नगरसेवकांना करावा लागतो आणि कशासाठी ह्या लोकांनी फुकटामध्ये हे सर्व नाटक लावले आहे.

**मा. आयुक्त :-**

आपण सेकन्ड हायेस्टला त्याच रेटने देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपले काम ही होईल आणि तक्रार निवारण होईल.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, विधानसभेचे इलेक्शन आले आहे म्हणून हे सर्व चालले आहे का? वॉर्डमध्ये जेव्हा बेवारस माणसं मरतात त्यावेळेला नगरसेवकांना खर्च करावा लागतो आणि ज्याच्या वॉर्डमध्ये फॅमिलीचा माणूस मरण पावला त्याला लाकडं आणायला नको का? हे काय चालले आहे? महासभेला विषय नाही आणि मस्तपैकी प्रत्येक स्मशानामध्ये लिहले आहे ते ही फोटोसकट.

**मा. आयुक्त :-**

सभागृहाला सांगु इच्छितो की, बांधकाम खात्यामार्फत आपल्याकडे ज्याकाही स्मशानभूमी आहेत, काही ठिकाणी आठशे, साडे आठशे भाव आहे तर काही ठिकाणी हजार रुपये, बाराशे, चौदाशे, पंधराशे पर्यंत भाव चालला होता म्हणून बांधकाम खात्याचा असा प्रयत्न होता की, आपण स्थायी समितीसमोर जावू या आणि एक कुठली तरी अप्पर लिमिट किंवा लोअर लिमिट जे काही आपण ठरवू त्याप्रमाणे लाकडांसाठी त्यासंबंधी जी काही संस्था आहे त्यांना टाकावी असा प्रयत्न होता. आपण जो प्रस्ताव स्थायी समितीसमोर गेला होता तो मोफत लाकडं देण्याचा नव्हता. त्यामुळे आपण जो काही प्रस्ताव दिला होता त्यावर स्थायी समितीने विचारपूर्वक चर्चा करून, सभापती साहेब स्थायी समितीमध्ये होते त्यांनी असा निर्णय घेतला किंवा मला असे सांगण्यात आले की, हे रेट न ठेवता असे सांगितले की, ज्याठिकाणी जे कोणी मोफत घ्यायला तयार आहे त्यांना आपण मोफत देण्यासाठी महानगरपालिकेने ते बर्डन्स लावले. आता प्रश्न असा होता की, त्याला २०-२५ लाख रु. खर्च येतो की, किती येतो? परंतु, हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे अॅक्च्युअली महासभेसमोर येउन ते व्हावे अशी अपेक्षा आहे. पण ठिक आहे, स्थायी समितीने घेतल्यानंतरसुद्धा महासभेसमोर येत आहे त्याप्रमाणे आम्ही ऑलरेडी पुढची जी महासभा २१ तारखेची आहे त्याच्यामध्ये तो विषय ठेवलेला आहे.

**शशिकांत भोईर :-**

आयुक्त साहेब, त्याप्रमाणे पेपरमध्ये खुलासा द्या. जोपर्यंत महासभेमध्ये धोरणात्मक निर्णय झाला नाही. तोपर्यंत कोणालाही लाकडं मोफत मोफत देण्यात येणार नाही. त्यांनी पेपरमध्ये असा खुलासा दिला असेल की मोफत लाकडं, तर ते चुकीचे आहे. दिशाभूल करणारे आहे असे तुम्ही शब्द म्हणा. धोरणात्मक निर्णय झाल्याशिवाय तुम्ही काहीही देवू नका.

**मॉरस रॉड्रीक्स :-**

आपल्या नागरीकांची दिशाभूल होत आहे.

**शरद पाटील :-**

नागरीकांची दिशाभूल ही काही पहिल्यांदा झालेली नाही. बऱ्याच वेळा झालेली आहे. आता आणखीन एक वेळा झाली असे समजा.

**मा. आयुक्त :-**

माझी मा. महासभेला विनंती आहे की, आपण २१ तारखेला त्याच्यावर साधक-बाधक चर्चा करून निर्णय घेऊ.

**शरद पाटील :-**

आयुक्त साहेब, फरक काय पडतोय. ही काय पहिल्यांदा नागरीकांची दिशाभूल झाली आहे का? ह्या नगरसेवकांची दिशाभूल रोज होते.

**नयना म्हात्रे :-**

आयुक्त साहेब, तुम्ही त्या अधिकाऱ्यावर काय कार्यवाही करणार आहात?

**मिलन पाटील :-**

साहेब, टेंडरचे सांगा. आपण ते टेंडर रिकॉल करणार का नाही?

**शरद पाटील :-**

साहेब, संपूर्ण ठेका रिकॉल करा, फक्त ते टेंडर नाही.

**मा. आयुक्त :-**

बोर्ड काढण्यात येतील. ते पोस्टर काढून टाकू आणि त्याठिकाणी फ्रेश बोर्ड पण द्या.

**चंद्रकांत मोदी :-**

स्मशानभूमीका अभी का अभी बोर्ड निकालने के लिए बोलीए। अतिक्रमण विभाग को बोर्ड निकालने का आदेश दिजीए।

**मा. आयुक्त :-**

१९ नंबरच्या टेंडरचे रिकॉल करण्याचा आपण निर्णय घेऊ

**शरद पाटील :-**

संपूर्ण ठेका रिकॉल झाला पाहिजे. फक्त एक नाही.

**नयना म्हात्रे :-**

आयुक्त साहेब, जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्यावर तुम्ही काय कार्यवाही करणार आहात?

**चंद्रकांत म्हात्रे :-**

आयुक्त साहेब, आपण सदस्यांना औषध कुठून खरेदी करणार त्याची माहिती दिली नाही. आपल्या महानगरपालिकेने कोणती औषध खरेदी केलेली आहेत त्याची माहिती द्यायला सांगितली होती आणि त्याबद्दल आपण सदस्यांना माहिती द्यावी की, ह्या कंपनीचे औषध आम्ही खरेदी केलेले आहे आणि ज्यावेळेला फवारणीसाठी येतील त्यावेळेला आता महापौर साहेबांनी सांगितले की, त्यांच्या समक्ष त्यांनी जी बॉटल असते त्याचे सील उघडावे म्हणून सांगितलेले आहे. त्याचा पूर्ण खुलासा करावा.

**नयना म्हात्रे :-**

ज्या लोकांनी स्मशानामध्ये लिहले की, लाकडं फुकट देणार तशा नगरसेवकांवर तुम्ही काय कार्यवाही करणार. त्यांना सभागृहामध्ये बसू देणार की, नाही? कसे काय ते सांगा.

**जुबेर इनामदार :-**

आयुक्त साहेब, ज्या सन्मा. नगरसेवकांनी असे बॅनर लावलेले आहेत त्यांच्याकडे पाठवून द्या.

**मा. महापौर :-**

त्यांनी म्हटले की, किया जायेग, करेगा असे म्हंटले नाही.

**नयना म्हात्रे :-**

किया जायेगा म्हणजे आपली मंजूरी नाही का? स्थायी समितीला मंजूरी नाही. किया जायेगा म्हणजे काय? आम्हाला सगळ्यांना लोकांनी नाव ठेवावी म्हणून.....

**मा. महापौर :-**

भविष्यात करणार आहे.

**नयना म्हात्रे :-**

म्हणजे लोकांनी आम्हाला दोष द्यावा आणि त्यांच्या पक्षाला फक्त चांगले बोलावे. याचा अर्थ काय?

**जुबेर इनामदार :-**

किया जायेगा मतलब मदत की जाएगी।

**चंद्रकांत म्हात्रे :-**

सर्व सदस्यांना एक पत्र द्यावे आणि त्याची माहिती द्यावी की, कोणत्या कंपनीचे औषध आहे जे पंप्याद्वारे आपण फवारणी करतो. धुर फवारणीसाठी कोणत्या कंपनीचे औषध आहे?

**संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-**

देतो.

**चंद्रकांत म्हात्रे :-**

कधी देणार?

**संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त सो.) :-**

दोन दिवसात देतो.

**चंद्रकांत म्हात्रे :-**

सर्व सदस्यांना माहिती द्या आणि औषध व धुर फवारणी करणार त्यावेळेला वॉर्डाच्या नगरसेवकाला माहिती पाहिजे.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, औषध धुर फवारणीला मी त्या कर्मचाऱ्यांच्या जोडीला स्वतः फिरते. किमान त्यालोकांना डिझेल, पेट्रोल व औषध ही इतकी कमी देतात की, दोन तास केले की त्यांचे सर्व औषध संपते असे का?

**मा. महापौर :-**

लंच टाईम दु. १.०० ते २.०० वाजेपर्यंत राहिल.

**नगरसचिव :-**

मा. महापौर यांनी लंच टाईम जाहिर केलेला आहे.

**लंच टाईम :- १.०० वा.**

**वंदना चक्रे :-**

आपण लिगल, इललिगल कामाच्या संदर्भात बोलला होता. होउ देणार नाही तर ह्याच्यानंतर, तर मला असे म्हणायचे आहे की, जे मागचे इललिगल बांधकाम झालेले आहे आणि त्याच्या पत्राची उत्तर चुकीचे दिलेली आहेत. ह्याच्यावर आपण काय कार्यवाही करणार आहात? मी आपल्याकडे सोयीस्कर पूर्ण पत्र, पेपर देणार आहे. ह्याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण की, इतकं मोठं माझ्या वॉर्डमध्ये झालेले आहे त्याची पूर्ण फाईल मी आपल्याला देते. मला ह्याचे उत्तर पाहिजे आणि मी शासनाच्या विरोधात जाणार आहे.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, आरोग्याच जो विषय निघाला आणि मी सांगितले की, त्या संबंधीत अधिकाऱ्यावर काय कार्यवाही करणार आहात?

**मा. महापौर :-**

तो विषय संपलेला आहे.

**नयना म्हात्रे :-**

असे चालणार नाही. त्याच्यावर आम्हांला आयुक्तांनी हे सांगितले का, आम्ही त्याच्यावर काय कार्यवाही करणार आहोत.

**मा. महापौर :-**

आयुक्त साहेब, त्याच्यावर कार्यवाही करतील. जे कायघात आहे त्याप्रमाणे करतील.

**नयना म्हात्रे :-**

त्या अधिकाऱ्याचा चार्ज काढून श्री. अजित पाटील ह्यांना तो चार्ज द्यावा. कारण हे एकदम सक्षम अधिकारी आहेत.

**मा. महापौर :-**

तपास करुन त्यांचा चार्ज काढायचा असेल तर आपण तो चार्ज काढू. पण त्याच्या अगोदर कार्यवाही करुन चार्ज काढू.

**नयना म्हात्रे :-**

तुम्हांला कार्यवाही तर करावीच लागेल. मिरा भाईंदरमध्ये किती तरी लोक आजारी पडले आहेत. ह्यांच्याकडून उद्या नाही तर आजच चार्ज काढून श्री. अजित पाटील ह्यांना चार्ज द्या.

**अनिल सावंत :-**

आयुक्त साहेब, आज जकात बंद झाल्यामुळे कॉर्पोरेशनचा मेन सोर्स ऑफ इनकम प्रॉपर्टी टॅक्स आहे. आमचे नगरसेवकसुध्दा कनव्हेन्स करतात की, लवकरात लवकर तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरा. आता मला प्रभाग कार्यालयातून फोन आला होता. लोकांची बाहेर लाईन लागली आहे. लोक उन्हामध्ये बाहेर उभे आहेत. प्रॉपर्टी टॅक्स जे कलेक्ट करत आहेत ते हाताने रिसीट फाडत आहेत. त्यांचे प्रिंटर बंद आहेत त्याला आज पाच महिने झाले आहे. प्रिंटर चालू नाही. कशी कामं करणार आणि लोकांना आम्ही काय सांगणार?

**मा. महापौर :-**

आयुक्त साहेब, आपण ते बघून घ्या. आता प्रश्नोत्तराचा तास आहे.

**मा. महापौर :-**

आपण बसून घ्या.

**नयना म्हात्रे :-**

अजित पाटील ह्यांचे म्हणणे असे आहे की, मला ते झंझट नको, एवढेच त्यांचे म्हणणे आहे. विचारा. माझे म्हणणे एवढेच आहे की, त्यांना तो चार्ज द्यावा. ते खुप चांगले अधिकारी आहेत. आपल्याला मिरा भाईंदरमध्ये साफसफाईची कधी तक्रार ही येणार नाही. पायी फिरणारे हे अधिकारी आहेत.

**मा. महापौर :-**

योग्य असेल तर त्यांच्याकडे देवू. सध्या त्यांच्याकडे टॅक्सचा चार्ज आहे, अतिक्रमणचा चार्ज आहे. हे ही दिल्यावर राहणार फक्त बांधकाम आणि पाणी. मग ते ही द्यायचे का?

**नयना म्हात्रे :-**

नाही तसे नाही.

**मा. महापौर :-**

याच्यावर विचार केला जाईल.

**ध्रुवकिशोर पाटील :-**

आयुक्त साहेब, १९ नंबरचा विषय आहे साफसफाईचा, त्याच्यावर आपण काय डिस्मिशन घेतले की नाही?

**मा. महापौर :-**

अजून घेतला नाही.

**ध्रुवकिशोर पाटील :-**

साहेब, डिसीजन घ्यायचा असेल तर फक्त एका ठेकेदारावर अन्याय करू नका. जर डिसीजन घ्यायचे असेल तर १९ चे १९ झोन रिटेंडरींग करा, रिकॉल करा. कारण की, २००३ पासून ते २००८ पर्यंत गेले पाच ह्याच कंपनीचा, मी सगळे ठराव काढून आणले. फक्त ह्याच कंपन्यांच्या नावाने कॉन्ट्रॅक्ट भेटलेले आहे. म्हणजे बाकी दुसऱ्या कंपनीचा येउच नये का?

**मा. महापौर :-**

सन्मा. सदस्य ध्रुवकिशोर पाटीलजी, आपण त्यांची पूर्ण योग्यता तपासून एखादी गरज भासल्यास ते पुन्हा रिकॉल केले जाईल.

**ध्रुवकिशोर पाटील :-**

साहेब, पूर्ण १९ चे १९ झोन.

**मा. महापौर :-**

गरज भासल्यास पुन्हा रिकॉल केले जाईल.

**जुबेर इनामदार :-**

मा. महापौर साहेब, आपण ह्याच्या आधी चर्चेला स्थगिती दिली होती तेव्हा माझा जो प्रश्न होता त्याला मला अजून पर्यंत उत्तर मिळालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने घनकचरा प्रकल्प राबवायचा. महानगरपालिकेने तो कधी सुरुवात करतात?

**मा. महापौर :-**

उत्तर दिले आहे की, सोमवारी सुरु करतो.

**जुबेर इनामदार :-**

नाही सांगितले, कधी सांगितले?

**मा. महापौर :-**

आयुक्तांनी सांगितले की, त्यांच्याशी बैठक झाली. ८० ते ९० टक्के त्यांना कनव्हेन्स केलेले आहे. सोमवारी परत बैठक लावून सर्वांना विश्वासात घेवून त्या लोकांना चार दिवसाचा टाईम मागितला होता. ठिक आहे, संबंधित नागरीकांना तिथे कनव्हेन्स करून आपण शांततेने तो प्रोजेक्ट सुरु करू.

**जुबेर इनामदार :-**

मा. महापौर साहेब, एका बाजूला ५० हजार लोक आणि एका बाजूला साडे नऊ लाखाची वस्ती, आपण कोणाला कनव्हेन्स करत आहात?

**मा. महापौर :-**

तेही ५० हजार आपलेच आहात ना.

**जुबेर इनामदार :-**

बरोबर आहे. ते मोर्चा काढू शकतात. बऱ्याच संस्थांनी एकत्र येउन.....

**मा. महापौर :-**

आपण काही प्रोजेक्ट बंद करत नाही. एखाद्याला जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना समजावण्याचा आपण प्रयत्न करतोय. संबंधित तिथले जे नागरीक आहेत त्यांना कनव्हेन्स करून, विश्वासात घेउन काम करायचे आहे.

**जुबेर इनामदार :-**

जिथे २० कोटी रु. खर्च झालेले, आज या शहराची जी गरज आहे.

**मा. महापौर :-**

२० कोटी कुठे झाला?

**जुबेर इनामदार :-**

त्या प्रकल्पाला उभारण्याकरीता एका कंपनीने २० कोटी रु. खर्च केले?

**मा. महापौर :-**

हा, त्यांचेच आहे.

**जुबेर इनामदार :-**

साहेब, बरोबर आहे ना. कचऱ्याचा विल्हेवाट लावणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे.

**मा. महापौर :-**

त्यांची बैठक आपण सोमवारी लावणार आहोत आणि आपण चालू करण्याकरीता फायनल निर्णय घेणार आहोत.

**जुबेर इनामदार :-**

कधी?



**मा. महापौर :-**

आपण सोमवारी बैठक लावत आहोत.

**जुबेर इनामदार :-**

बैठक लावतोय चालू करण्याकरीता, पण त्याने उद्या मान्यता दिली नाही तर?

**मा. महापौर :-**

तरी आयुक्त साहेब, त्याच्यावर कायदेशीर आपले मत व्यक्त करुन त्यांच्याप्रमाणे ते सोमवार नंतर निर्णय घेतील.

**नगरसचिव :-**

सन्मा. नगरसेवक ओमप्रकाश अग्रवाल ह्यांचा प्रश्न आहे.

**मा. महापौर :-**

सन्मा. सदस्य बोला.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मा. आयुक्त साहेब, हा प्रश्न आपण बघितला असेल, मागच्या मा. महासभेत मी उपस्थित केला होता. आता आपले जे अधिकारी आहे त्यांना मी दोन तीन गोष्टी विचारतोय. हा ठराव दि. ०८/०६/२००७ चा आणि आज तारीख १०/१०/२००८ आहे. म्हणजे १५ महिने झालेले आहे. मी हा ठराव दि. २४/०४/२००८ ला दिला होता आणि आज दि. १०/१०/२००८ म्हणजे सहा महिने माझ्या ठरावाला झाले. सहा महिन्यामध्ये प्रशासनाने आजपर्यंत कोणतेही उत्तर दिले नाही. आता प्रशासनाने फक्त पत्र पाठवलेले आहे म्हणून असे उत्तर दिलेले आहे. तर प्रशासनाला माझा पहिला प्रश्न असा आहे की, आपली एकूण ज्या ३२ शाळा आहेत. त्यामध्ये १ ते ५वी अशी ११ शाळा आहेत. १ ते ७ वी असे एकूण ६ शाळा, तीन उर्दु शाळा व १ हिंदी आता नविनच सुरु केले आहे. असे मिळून ३२ शाळा आहेत. हे जे तुम्ही १६ शिक्षक मागितले होते ते कोणत्या वर्गासाठी, कोणत्या शाळेसाठी मागितले होते?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

मराठी शाळेसाठी १० शिक्षक मागितले होते. हिंदी माध्यमाकरिता १९ शिक्षक पाहिजेत.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मराठीमध्ये १ ते ४ की, १ ते ७.

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

१६ मध्ये आपल्याला हिंदी माध्यमाकरिता आणि उर्दु माध्यम, तामिळ माध्यमाकरिता १ शिक्षक पाहिजे. अशी मागणी केलेली आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

कुठल्या शाळामध्ये कमी आहे?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

१८ नंबर, ३० नंबर, २९ नंबर हिंदी माध्यम, तामिळ शाळा आपल्याला चालू करायची होती. म्हणून आपण प्रोव्हीजन करत आहोत.

**चंद्रकांत वैती :-**

महाराष्ट्रातल्या मराठी भाषेचे शिक्षक आपल्याला उपलब्ध नाही. त्यांच्या शिक्षणावर आपले लक्ष नाही. त्या शाळा भगवान भरोसे, राम भरोसे असे चाललेले आहे. त्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमचे किती विझीट होतात. महापालिकेतल्या शाळांचे वातावरण काय आहे ह्याची माहिती नाही आणि तुम्ही तामिळ शिक्षण द्यायला कुठे चालला आहात?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

सर, आपल्याला मागणी आलेली आहे.

**चंद्रकांत वैती :-**

मागणी आली आहे पण अजून प्रायव्हेट तामिळ शाळा पण सुरु झालेली नाही आणि आपण म्युनिसिपलच्या माध्यमातून करता तर सगळ्या भाषेचे करुन टाका.

**जुबेर इनामदार :-**

साहेब, मागणी तर इंग्रजी भाषेची पण भरपूर आहे. त्याचा विचार जास्त करावा.

**चंद्रकांत वैती :-**

जातीय दर्जाचा शिक्षक द्यायचा असेज तर इंग्रजी शाळांची सुरुवात करा. मागणी कोणी केली आहे?

**मिलन पाटील :-**

मागणी केली म्हणजे किती अर्ज आले आहेत?

**चंद्रकांत वैती :-**

घोड्याची नाल भेटल्यानंतर घोडा विकत घ्यायचा तसा प्रकार आपल्याकडे आहे का? आपल्याकडे शिक्षक उपलब्ध झाला आहे व त्याच्यासाठी शाळा सुरु करायची आहे का? कोणतरी शिक्षक यायला इच्छूक आहे म्हणून आपण शाळा सुरु करणार आहोत का?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

मा. महासभा दि. ०१/०६/२००७ तहकुब मा. महासभा दि. ०८/०६/२००७ करार पध्दतीने १६ शिक्षकांची नियुक्ती करणेबाबत. त्यामध्ये सन २००७-०८ या शैक्षणिक वर्षात मुलांच्या पटसंख्येत अजून वाढ अपेक्षित असून या वाढीव पटसंख्येमध्ये उर्दु व हिंदी माध्यमांच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कार्यरत शिक्षकांच्या संख्येत उर्दु व हिंदी माध्यमांच्या शाळेत अनुक्रमे ७ किंवा ८ कमी पडणार आहे. तसेच, मिरा भाईंदर शिक्षण मंडळामध्ये मनपा शाळा १६,१७,१८,३० या हिंदी माध्यमांच्या शाळा आहेत. येथे सुरु करण्याचा मानस असून एक तामिळ शिक्षकाची सुध्दा गरज लागणार आहे. उर्दु माध्यम ८, हिंदी माध्यम ७ व तामिळ माध्यम १ असे एकूण १६ शिक्षकांकरीता आपण मंजूरी दिलेली आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

शिक्षण अधिकारी साहेब, आपल्या एकूण शाळा किती आहेत?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

यावर्षी ३४ शाळा आहेत.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

३४ पैकी मुध्याची ३३ नंबर शाळा सुरु केली. त्यामध्ये शिक्षक आहे?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

आपण १८ मधून १ शिक्षक दिला आहे. पूर्वीच्या मंजूर पदामधून आपण एक शिक्षक तिथे वर्ग केलेला आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

किती मुलं आहेत?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

जवळ जवळ ७० मुलं आहेत.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

आणि एक शिक्षक. तो किती अभ्यासक्रम घेणार आहे? हिंदी, मराठी, गुजराती की सर्व विषय.

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

सर्व विषय. ज्या प्राथमिक शाळा आहेत.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मा. महापौर साहेब, जरा गौर किजीए। हम कहाँ पर जब पुरे महाराष्ट्र शासन और केंद्रशासन साक्षरता अभियान लगा रही है और आपने को स्कुल खोलनेकी घाई है यहापर एक भी टिचर नही है। म्हणजे एक शिक्षक ७० विद्यार्थ्यांला शिकवणार आणि सर्व विषय शिकवणार परिपूर्ण .....

**स्नेहा पांडे :-**

उस स्कुल मे कितनी क्लास है।

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

आपण पहिलीचाच वर्ग सुरु केला आहे.

**स्नेहा पांडे :-**

एकच वर्ग?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

होय.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

आयुक्त साहेब आपण बघा एका वर्गामध्ये ७० मुले आणि तो टिचर सर्व विषय शिकवणार आहे. ठिक आहे, आम्ही तुमचे मान्य करु. आता हिंदी शाळेमध्ये जे शिक्षक नव्हते व आपण मागणी केली त्यामध्ये पण परिस्थिती काय आहे? म्हणजे ते पिरीयड खाली जातात त्यामध्ये पण कोणी आणून ठेवलेले आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

पूर्वीच्या मंजूर पदामधलेच शिक्षक तिथे आहेत.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

आयुक्त साहेब मला याच्यावर तुमचे निवेदन पाहिजे. म्हणजे एका बाजूला शिक्षक नाही आपण शाळा उघडतोय. ३ उर्दू, तामिळ ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये शिक्षक नाही आणि ह्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे. प्रस्तावामध्ये शिक्षण संचालक, महाराष्ट्र, पूणे यांच्याकडून जे पत्र आलेले आहे. त्यामध्ये तुमचा प्रस्ताव हा परिपूर्ण नाही. काय म्हणणे आहे ज्या शाळांमध्ये तुम्ही १६ शिक्षक मागवलेले आहे तिथे शिक्षक नाही एका

शाळेमध्ये ७० मुलं आहेत आणि एक शिक्षक फक्त त्याठिकाणी आहे. म्हणजे तुम्हांला समाधान आहे का, महापालिकेच्या या कारभाराबद्दल.....

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

समाधान तर नाही. पण आपण शासनाकडे ३१ शिक्षकांची आवश्यकता आहे असे प्रस्ताव सादर केलेला आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मग तुम्ही नविन शाळा उघण्याचा प्रस्ताव का दिला?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

मागणी होती. शिक्षण मंडळाचा ठराव झाला त्यामुळे..

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

शिक्षण मंडळाचा ठराव झाला होता तर आयुक्तांनी त्याला मंजूरी दिली होती? का तुमच्या मर्जीपणाने शाळा उघडली? म्हणजे तुम्ही शिक्षक म्हणून आज या ७० मुलांचे भविष्य धोक्यात दिलेले आहे आणि उद्या काय झाले तर ही महापालिका बदनाम होणार आहे. तुम्ही आयुक्तांना सांगितले होते का हे शिक्षण मंडळ जबरदस्तीने शाळा उघडतय.

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

यापुढे अशी दक्षता घेण्यात येईल. जोपर्यंत शिक्षक उपलब्ध होत नाही, तोपर्यंत शाळा चालू करणार नाही.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

आता जे ७० मुलं आहेत किंवा ज्या शाळेमध्ये टिचर नाही त्यांची तुम्ही मागणी केलेली आहे. त्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही काय करणार? तुमच्याकडे काय अधिकार आहेत? तुम्ही आयुक्त साहेबांकडून काय मागणार आहात?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

प्राथमिक शिक्षणाकरिता एका वर्गासाठी एक शिक्षक असतो आणि सर्व विषय शिकवण्याकरिता त्याचे तसे ट्रेनिंग झालेले असते. तो डि.एड. पास असतो त्यामुळे तो सर्व विषय शिकवण्यास सक्षम असतो.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

तुम्ही या महापालिकेत बसता. तुमची किती क्षमता आहे?

**मा. आयुक्त :-**

सभागृहाला मी सांगू इच्छितो की, पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे की, शिक्षक नसतील तर शाळा कशाला उघडायची? ठिक आहे. यापूर्वी तसे काही प्रकार झाले असतील पण यापुढे आपण दक्षता घेऊ. शिक्षण मंडळाला ही आपण सांगू या की जर शिक्षक उपलब्ध असतील तरच शाळा उघडा. दुसरे १६ शिक्षकांसाठी जरी आपण शासनाकडे नेलं असले तरी शासनाने ते डेप्युटी डायरेक्टरांना अधिकार दिलेले आहेत. समायोजन करून त्यांनी काही शिक्षक उपलब्ध करून द्यावेत. डेप्युटी डायरेक्टरकडे समायोजनाची कार्यवाही सुरू आहे अशी माझी माहिती आहे आणि डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन डिपार्टमेंटकडे पाठपुरावा करून हे १६ शिक्षक लवकरात लवकर कसे मिळतील ह्याचा आपण प्रयत्न करू आणि त्या व्यतिरिक्त सध्या काही ठिकाणी आपण आता म्हटल्याप्रमाणे जिथे हिंदी विद्यालय असतील, उर्दू विद्यालय असेल व तिथे शिक्षक कमी असतील व एखादं दुसऱ्या शाळेत जास्त शिक्षक असतील तर तिथले इंटरनल समायोजन म्हणजे महानगरपालिका हद्दीतील ३४ शाळांचा आढावा घेऊन एखादं दुसरा शिक्षक जिथे आवश्यकता आहे तिथे पाठवता येईल का? ह्याचा ही प्रयत्न करणार आहोत.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

साहेब, आपण आढावा घेता घेता तर आज ह्या विषयाला १४ महिने झाले प्रस्ताव पाठवून. माझा सब्जेक्ट आज आला आहे त्याला झाले सहा महिने म्हणजे ६ आणि १४ महिने प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केलेली नाही. जर माझ्या पत्रावर त्यावेळी गांभीर्याने विचार केला असता तर आज या ७० मुलांचा किंवा ज्या शाळेमध्ये शिक्षक नाही त्यांचा विचार झाला असता आणि दुसरी गोष्ट शासनाकडून पत्र आलेले आहे. त्यांनी असा आक्षेप केलेला आहे की, आपल्याकडून अद्याप अहवाल अप्राप्त आहे. म्हणजे आपण जो प्रस्ताव पाठवला तोही परिपूर्ण नाही.

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

दि. १६/०६/०७ रोजी आपण डेप्युटी डायरेक्टरकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेला आहे. तदनंतर दि. १६/०८/०७ रोजी परत आपण डायरेक्टरला पत्र दिलेले आहे. पत्राची कॉपी दिलेली आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

अधिकारी साहेब तुमच्याकडे एक पत्र आलेले आहे. तुम्ही मला आत्ताच कॉपी दिली त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, दि. १६/०६/२००८ अन्वये कळविण्यात आले होते तथापि अद्याप त्यांच्याकडून अहवाल अप्राप्त आहे याबाबत संबंधितांना पुर्नश्च स्मरण पत्र देण्यांत आलेले आहे.

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

आपण जे नमुद केलेले आहे त्याबाबत डेप्युटी डायरेक्टरांना त्यांनी लिहिलेले आहे. आपल्याला नाही आपण तो प्रस्ताव ऑलरेडी डेप्युटी डायरेक्टरांना सादर केलेला आहे. आणि आता डेप्युटी डायरेक्टरांना पॉवर्स दिलेले आहेत, समायोजन करण्याचे विभागामध्ये...

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

कधी दिले?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

दि. ४/०६/२००८ रोजी.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

आज तारीख किती आहे.?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

आजची १० तारीख आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

किती महिने झाले?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

चार महिने झाले. आपल्याला दि. २/०७/०८ ला पत्र मिळाले आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

आयुक्त साहेब, मच्छर मरत नाही म्हणून मलेरिया होत आहे. डॅंग्यू होत आहे. समजा, लोक शोषण करत आहेत. ज्यामध्ये शाळेच्या मुलांचे भविष्य आहे. त्या शाळेबद्दल आपण लाखो, करोडो रुपये महापालिकेत महापालिकेत खर्च करतो. चार महिने झाले ह्यांच्याकडे पत्र आलेले आहे चार महिन्याआधी मी या महासभेत प्रश्न उपस्थित केलेला आहे. म्हणजे किती तात्परता आहे या शिक्षण मंडळाला आणि या शिक्षण अधिकाऱ्याला...

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

दि. ७/०७/२००८ रोजी डेप्युटी डायरेक्टरांना आपण परत पत्र दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपण संपूर्ण रेफरन्स दिलेले आहे. महाराष्ट्र राज्य पूणे येथे जे पत्र पाठविले आहे त्यांच्याकडे जे दोन पत्र पाठवले आहे त्यात संपूर्ण आहे आणि विनंती केलेली आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

अधिकारी साहेब, तुम्ही प्रत्यक्ष त्याठिकाणी कधी गेला होता का?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

सर, डेप्युटी डायरेक्टरांना बरोबर आमच्या मिटींग असतात.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

ज्यावेळी शिक्षण समितीमध्ये श्री. रोहिदास पाटील होते तेव्हा ते स्वतः त्या डिपार्टमेंटमध्ये जायचे. तुम्हांला शासनाकडून काय उपेक्षा करायची असेल मग कोणीही असो मी असे सांगत नाही की, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे म्हणून पण कुठल्याही शासनाकडे जोपर्यंत पाठपुरावा करणार नाही. तुमच्याकडे कुठलीही गोष्ट किंवा तुमच्या हातात देणार नाही. १४ महिने झाले तुम्ही प्रस्ताव पाठवला. सहा महिने झाले माझ्या या प्रश्नाला महासभेमध्ये आणि अद्याप तुमच्याकडून कुठलीही कार्यवाही झालेली नाही.

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

समक्ष विचार सभामध्ये येणार आहे. ही कल्पना आम्ही डेप्युटी डायरेक्टरांना दिलेली आहे. मागे ५ तारखेला मिटींग झाली त्यावेळी सुध्दा कल्पना दिलेली आहे. त्यांनी सांगितले की, विभागामधील जोपर्यंत संपूर्ण विभागाची माहिती येणार नाही की, कुठे काय जास्त शिक्षक आहेत तोपर्यंत तुम्हाला ते देता येणार नाही.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मग तुम्ही मुर्घ्याची शाळा खोलण्याचे का केले? तुम्हांला माहिती आहे की, शासनाकडून शिक्षक मिळत नाही. तुम्हाला माहित आहे की, असे आहे हे करत नाही. मग तुम्ही घाई का करता? तीन तीन शाळा उर्दु किंवा हिंदी शाळा उघडण्याचे तुमचे काय मत आहे? एवढी घाई का होती?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

घाई नाही. ह्याच्यापुढे दक्षता घेतली जाईल.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

आता त्या मुलांबद्दल सांगा. आयुक्त साहेब, आता त्या मुलाबद्दल, त्यांच्या भविष्याबद्दल आम्हाला काय तुम्ही शाश्वती देणार आहात?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

आढावा घेउन एक शिक्षक आपण तिथे अॅग्जेसट करू. अॅडीशनल देता येईल.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

अॅगजेस्ट म्हणजे काय?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

मराठी माध्यमाचे काही विद्यार्थी कमी झालेले आहेत. त्यामुळे त्याठिकाणी अतिरिक्त शिक्षक ठरतील.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

तुम्ही आजपर्यंत ड्रेस मटेरीयल खरेदी करण्याचे किंवा अन्य बाबतीमध्ये आजपासून नाही तर १० वर्षांपासून जो फिगर येत आहे तोच फिगर येतोय. तुम्ही कधी सांगितले नाही की, मराठी शाळेमध्ये मी ह्याच महासभेमध्ये प्रश्न विचारला होता. एकूण मराठी शाळा किती? मुलं किती? त्यावेळी तुम्ही संख्यापट सांगितली ते संख्याबळ आजही तेच आहे आणि आज तुम्ही बोलता की, मराठी पटसंख्या कमी झालेली आहे. कुठल्या शाळांमध्ये झालेली आहे हे मला सांगा. आता तुम्ही किती मुलांचे ड्रेस मटेरीयल सेक्शन करून घेतले? त्याच्यामध्ये त्यादिवशी किती मुलं कमी झाली? त्याच्या आधी किती होती ते सांगा? आयुक्त साहेब, ही पध्दत आहे मागची प्रोसेडींग काढायची त्याला प्रिंटआउट, डेट टाकून महासभेपुढे घ्यायची आणि विषय संपला. ही आजची पध्दत नाही. पटसंख्या कमी होत नाही. टिचर कमी होत नाही. जेव्हा महासभेकडून आर्थिक प्रशासकीय मंजूरी घ्यायची असेल तेव्हा पटसंख्या, सर्व तेच आणि जेव्हा असा प्रश्न उपस्थित केला तर पटसंख्या कमी झाली असे सांगतात.

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

सप्टेंबर अखेरला जी पोझीशन आहे त्याचा आढावा आपण लवकरच घेत आहोत.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

साहेब, मागच्या सभेमध्ये ड्रेस मटेरीयल खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. त्यामध्ये किती पटसंख्या आहे आणि आता पटसंख्या किती कमी झाली, तो फिगर सांगा? ३४ शाळांची पहिली पटसंख्या सांगा.

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

जुलै २००८ ला ३४ शाळांची पटसंख्या ९ हजार ८६५, जुलै अखेरची ४ हजार ८१० मुलं आणि ५ हजार ५५ मुली आहेत.

**प्रेमनाथ पाटील :-**

अधिकारी साहेब, ३४ शाळेमधील प्रत्येक शाळेची पटसंख्या सांगा. मुलं मुली किती आहेत ते आम्हाला सांगु नका.

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

उत्तन शाळा क्र. १, ९ मुलं १४ मुली.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

साहेब, आमच्याकडे सगळी पटसंख्या आहे. तुमच्याकडे माहिती नसेल तर आत्ताच सांगा. मी त्या शाळेत गेलेलो नाही म्हणून माझ्याकडे अंदाजित पटसंख्या आहे.

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

मराठी माध्यमांची मी माहिती देतोय. शाळा क्र.४, काशी मराठी – ४४४ मुले, ४३० मुली, शाळा क्र.६-८० मुले आणि ८४ मुली, शाळा क्र.८-११६ मुलं व १४३ मुली, शाळा क्र.९-घोडबंदर

**प्रेमनाथ पाटील :-**

साहेब, आपण एक एक नंबर ड्राय करत चालला आहात. पहिल्यापासून सांगा.

**बर्नड डिमेला :-**

साहेब, प्रत्येकाला त्याच्या प्रती द्या.

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

सर, हे मराठी माध्यमांच्या शाळेची माहिती अगोदर सांगत आहे.

**प्रेमनाथ पाटील :-**

आपल्या ३४ शाळा आहेत. त्या शाळांची क्रमवार माहिती सांगा. मराठी, हिंदी माध्यम मिक्स झाले तरी आम्हाला चालेल.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

अधिकारी साहेब, काजुपाडा मराठी क्र. ३, १ ते ३४ आहे त्याची पटसंख्या आहे. त्यानंतर चौक मराठी शाळा क्र. ११.

**बर्नड डिमेलो :-**

मा. महापौर साहेब, आयुक्त साहेब, महासभेचा वेळ वाया जात आहे हे काय चालले आहे? प्रत्येकाला एक एक प्रत द्या. विषय संपला.

(सभागृहात गोंधळ)

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

शाळा क्र. १२, १३ मुले आणि १८ मुली नवघर मराठी शाळा क्र. १३-१८० मुले आणि १८३ मुली.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

येथे शिक्षक किती आहेत?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

पेणकर पाडा शाळा क्र. १४, २६९ मुले व ३११ मुली.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

आयुक्त साहेब, आम्ही हा प्रश्न उपस्थित केला. या सभेमध्ये आताचे आमदार मा. मुझफ्फर हूसैनजीने या विषयावर फार गांभीर्याने एक तास वक्तव्य केले होते. त्या काळापासून आतापर्यंतची स्थिती जशीच्या तशीच आहे. म्हणजे शिक्षण अधिकारी हे असो किंवा त्यांच्या अगोदर आलेले श्री. सुर्यवंशी असो कोणीही असो. कोणालाही पडलेली नाही आणि तुमच्याकडे शिष्टमंडळ घेउन येतात. सर्व निधी वापरायला शिक्षण मंडळाला द्या. बांधकामाची निधी त्यांना वापरू देवू नका. या शिक्षण मंडळाला द्या इकडची निधी देवू नका. आम्हांला द्या. शिक्षण मंडळ फक्त बजेट आमच्याकडे द्या. त्या बजेटच्या शाळेवर काय परिणाम चालला आहे. याची कोणाला दखल नाही या ठरावामध्ये दि. ८/०६/२००६ चा जो ठराव आलेला आहे. १६ शिक्षकांना ठेका पद्धतीने ३ हजार रुपये मानधनावर नेमणेस त्याच्या येणाऱ्या सर्व खर्चास महापालिकानिधीतून करण्यास असल्याबाबत ठराव पारित करित आहे. तरी १६ शिक्षकांच्या पगारांना मंजूरी मिळणेस विनंती आहे. शासन तर मंजूरी देत नाही. ह्यांना तरी आपल्या महासभेची मंजूरी मिळाली आहे का? शासनाकडून येईल तेव्हा येईल.

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

महासभेने महासभेत मंजूरी दिलेली आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मग शिक्षक का घेतले नाही?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

आपल्याला डायरेक्ट नेमता येत नाही.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मग मंजूरी घेतली.

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

पद मंजूर नाही त्यामुळे नेमणुका करता येत नाही.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

पण तुम्ही १६ शिक्षकांचा ठराव का केला?

**एस. के. सोनार (शिक्षण अधिकारी) :-**

पद मंजूरीच्या अटीवर घेतलेले आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

आयुक्त साहेब हा सर्व सामान्य विषय नाही. मी आपल्याला विनंती करतोय. आपण याची पूर्ण खात्री करून मला पुढच्या महासभेमध्ये हा प्रश्न पुन्हा उपस्थित करायचा आहे. मा. महापौर साहेब, यह प्रश्न आप इतना ईजी मंत लिजीए। आज ३४ शाला है और ३४ स्कूलोमें यह पोजिशन है की, बच्चो को पढानेके लिए टिचर नही है, बैठनेके लिए खुर्ची नही है। और आप उस विषय को ऐसा उडाएंगे तो नही चलेगा। आयुक्त साहेब १५ दिवसाची मुदत पुढच्या महासभेसाठी आहे. आपण सरळ शाळेत जा आणि हा अहवाल दाखवा.

**मा. आयुक्त :-**

तत्पूर्वी आपण या सर्व ३४ शाळांमध्ये किती विद्यार्थी आहेत. किती शिक्षक आहेत आणि भाषेवाईस मराठी किती, हिंदी किती याचा आढावा घेउया आणि जर शक्य असेल व जी काय वस्तुस्थिती आहे ती सभागृहासमोर ठेवून रिअॅग्येस्टमेंट पण करता येत असेल तर तसे अॅग्येस्टमेंट आपण सभागृहासमोर करू.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मा. महापौर साहेब हा प्रश्न येथे पूर्ण होत नाही. मी आतापर्यंत तीन वेळा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. एकतर आपण रूलिंग द्या नाहीतर आताच्या आता काय करता ते सांगा.

**मा. महापौर :-**

आपल्याला उत्तर देवू. आता प्रश्नोत्तराची वेळ संपलेली आहे. सचिव साहेब पुढचा विषय घ्या.

**नगरसचिव :-**

आजच्या मा. महासभेमध्ये लक्षवेधी सुचना आलेली आहे. सुचक रामनारायण दुबे व अनुमोदक ओमप्रकाश अग्रवाल आहेत. ही लक्षवेधी मी मा. महापौरांना सुपुढ करत आहे.

**मा. महापौर :-**

सदरची लक्षवेधी स्विकारण्यात येत आहे. सचिवजी लक्षवेधीचे वाचन करा.

**नगरसचिव :-**

मी लक्षवेधी सुचनांचे वाचन करत आहे. मिरारोड स्मशानभूमित व्यवस्थे अभावी नागरीकांना होणाऱ्या त्रासाबाबत.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात एकूण १४ स्मशानभूमि आहेत. त्यातील मिरारोड स्मशानभूमि अस्मिता गृप व भाईंदर पूर्व बंदरवाडी स्मशानभूमि परहित सेवा मंडळ यांना रु. १ मात्र भाड्याने देखभालसाठी दिली गेली व अन्य १४ पैकी १२ स्मशानभूमित महानगरपालिकेतर्फे देखरेख केली जात आहे.

मिरारोड स्मशानभूमि २००२ साली करारावर दिली गेली. त्यावेळी मिरारोडची लोकसंख्या अंदाजे एक लाखपर्यंत होती. आज मिरारोडची लोकसंख्या २ ते ३ लाख एवढी झाली आहे. व मिरारोड येथे सृष्टी व पुनम सागर सारखे मोठे संकूल उभे राहिले आहेत. मिरारोड स्मशानभूमित हिंदु प्रेत अंत्यसंस्कारासाठी ३ शेगड्या पूर्वीपासून आहेत. वाढती लोकसंख्या पाहता त्याठिकाणी प्रेत जाळण्यासाठी नगरीकांना रांगेत उभे रहावे लागते. त्यासाठी अंत्यसंस्कारासाठी आणखी ३ नविन शेगडी होणे गरजेचे आहे. त्यासाठी मी दिनांक १०/०४/२००८ रोजी मा. आयुक्त सो., मा. शहर अभियंता सो., सार्वजनिक बांधकाम यांना स्मशानभूमि माझ्या प्रभागात असून मला वर्षामध्ये मिळणारी ५ लाख रु. विकास निधीतून त्या ठिकाणी नविन ३ शेगड्या उभारण्याचे पत्र दिले. पण प्रशासनाकडून गेल्या ४ महिन्यांपासून कोणतेही उत्तर दिले गेले नाही. प्रशासन सदर बाबतीत उदासिन आहे किंवा त्या ठिकाणी अन्य ३ अंत्यसंस्कारासाठी शेगडी बसविण्याची गरज नाही. याबाबत प्रशासनाकडून कोणतेही उत्तर नाही. नागरीकांची गैरसोय लक्षात घेता सदर विषयावर माझी “लक्षवेधी” विचारात घ्यावी. श्री. रामनाराण दुबे यांची दुसरी लक्षवेधी सुचना वाचत आहे.

दिनांक ०१/१०/२००८ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त साहेब यांचे दालनात वॉर्ड साफसफाई वरून शिवीगाळ करून हाणामारी झाल्याबाबत.

मिरा भाईंदर महानगरपालिकेचे महाराष्ट्र राज्यामध्ये एक वेगळे स्थान आहे. ८ लाख लोकवस्तीच्या नागरीकांचे आरोग्य व वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे व त्यासाठी प्रशासनाकडून त्याबाबत वेळोवेळी मा. आयुक्त सुचना करत असतात.

पण अत्यंत दूर्दैवी घटना दिनांक ०१/१०/२००८ रोजी मा. आयुक्त यांच्या दालनात घडली. ती म्हणजे साफसफाई ठेका देण्यावरून मा. आयुक्त व आय.ए.एस. अधिकारी यांना त्यांच्या दालनात शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. त्याबाबतची तक्रार मा. आयुक्त यांनी भाईंदर (पश्चिम) पोलिस ठाणे येथे केली. सदर घटनेमुळे शहराची व महानगरपालिकेची सर्व वर्तमानपत्रात बदनामी झाली.

याबाबत महासभेत घडलेल्या प्रकाराची पूर्ण माहिती देणे व पुन्हा महानगरपालिकेत अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी माझी लक्षवेधी विचारात घेणे.

#### चंद्रकांत वैती :-

मा. महापौर महोदय, सन्मा. सदस्यांना बोलू द्या. त्याच्यानंतर मला बोलायचे आहे. ह्याच्यामध्ये प्रभाग चुकला आहे. तो प्रभाग ६८ मध्ये येतो. ६७ मध्ये नाही. ही दुरुस्ती सांगतोय आणि त्याच्यामागे इंजिनियर कोण आहे हेही मला माहित आहे. तुमचा पण मी खुलासा करतोय.

#### रामनारायण दुबे :-

मा. महापौर महोदय, आयुक्त साहेब, मिरारोड की स्मशानभूमी प्रभाग क्र. ६७ मे है और मेरे समज मे नही आता है की वहा से कम से कम १५-२० बिल्डिंग के बाद तब ६८ प्रभाग आता है और किस तरह से प्रभाग ६८ मे है वह मेरे समज से बाहर है। खैर कही भी हो शहर मे यह मिरा रोड के स्मशान का जो गंभीर विषय है। उसके विषय मे मैं आपको बताना चाहता हूँ और मैं महानगरपालिकाओके अधिकारियोसे जानना चाहता हूँ की, मिरारोड स्मशान भूमी अस्मिता कन्स्ट्रक्शन कंपनी को कब दिया गया? मैं कुछ जानकारी लेना चाहता हूँ।

#### दिपक खांबित :-

मा. महापौर साहेबांच्या परवानगीने बोलतोय की, अस्मिता कन्स्ट्रक्शन प्राय. लि. यांना दि. १९/०४/२००२ रोजी आपण दिलेले आहे आणि त्या स्मशानभूमीमध्ये आता तीन शेगड्या आहेत आणि स्मशान भूमी सुरु आहे.

#### रामनारायण दुबे :-

सन २००२ मे आपने इस संस्था को स्मशान भूमी के विकास के लिए दिया था उस समय मिरारोड मे हिंदूओ की जनसंख्या क्या थी?

#### दिपक खांबित :-

आपने जो लेटर दिया है, उसमे यह दिया है की, नगरसेवक निधी से करो लेकिन यह उनको दिया है तो हम कर नहीं सकते। हमने वह संस्थाको लिख दिया है की, आप यह जो काम है वह करके दिजीए।

#### ओमप्रकाश अग्रवाल :-

आपण विषयाला ताबडतोब टिक्स करू नका. चार महिने झालेले आहे. आयुक्त साहेब मी आपल्याला प्रत्यक्ष दोनदा भेटलो आहे. आमचा काही हेतू नाही चांगले काम करावे. चांगली गोष्ट आहे. चार महिने झाले त्यांच्याकडे लोकांची तक्रार येते म्हणून ही लक्षवेधी दिलेली आहे आणि नगरसेवक निधी चांगल्या ठिकाणी वापरता यावी. आम्ही जो प्रश्न विचारत आहे त्याचे आपण आम्हांला फक्त उत्तर द्या. तीन शेगड्या होत्या. कार्य होते. सर्व आम्हांला माहित आहे. आम्ही तिथे जातो. हे जे विचारतात त्याचे आपण उत्तर देत जा.

**रामनारायण दुबे :-**

आयुक्त साहेब जब वहा स्मशान का निर्माण हुआ था, तो उस समय वहा मिरारोड की जनसंख्या लगभग एक लाख थी। तीन शोगडी वहापर बनाया गया। इसके बाद आज २००८ मे कितना समय गया और मैं पिछले २२ साल से वहापर रहता हूँ। मेरे ख्याल से वहाकी आबादी उस समय से २००२ से ५ गुना के करीब बढ़ी है और बढ़ती चली जा रही है। तीन शोगडी है और पिछले बारीश मे २५ जुलाई को मैं प्रत्यक्षदर्शी हू मैं वहापर गया था। छह बाधीत ४-५ घंटे तक वेटिंग मे रखा गया था और पानी बरस रहा था इसके पश्चात भी अगर साधारण दृष्टी से देखा जाए। जनसंख्या जिस हिसाब से बढ़ रही है, करीब चार लाख की आबादी मिरारोड की हो गयी है। कहा कहा से लोग आते है हमारा वहापर बराबर से आना जाना रहता है। हमको मालूम है और अभी हम कल वहा स्मशान मे गए थे, परसो का विषय है परसो जो ....

**चंद्रकांत मोदी :-**

सन्मा. सदस्य कहा से नही तो सिर्फ मिरा रोड के ही लोग वहापर आते है।

**रामनारायण दुबे :-**

सन्मा. सदस्य उपदेश मत दिजीए। मैं बोलता हूँ फिर आप बोलिए। कल भी जब हम वहापर गए थे तो वहाके कर्मचारियोनो बताया की एक दिन पहिले वहापर तीन बॉडी जल रही थी और तीन रखा गया था और वहा के पर्जन्य के लोग झगडा कर रहे थे की पहले मेरा लगाओ, पहले मेरा लगाओ। वह कर्मचारी प्रमाण है आप पता लगा लिजिए कल उसने बताया की मेरा हाथ जो है, वह जल गया। जलती शोगडी को बुझानेके लिए लोग हमको बोल रहे है। मेरा कहनेका मतलब है की, ऐसी स्थिती परिस्थिती मे आपने किस संस्थाको दिया है? जिसको दिया है, यातो वहापर तीन शोगडी का दो शोगडी का निर्माण करे। नही होता है तो मैं अपने नगरसेवक निधी से अपना नगरसेवक निधी जो महापालिका को देने के लिए तयार हूँ। उसको तत्काल वहा पर काम चालू किया जाए। अगर १५ दिन के अंदर आप ऐसा नही करते हो, तो मेरे निधी से आप काम चालू करिए। क्योकी अतिशय गंभीर समस्या है इसलिए मैं यह लक्षवेधी आपके सामने रख रहा हूँ।

**मा. महापौर :-**

संबंधित संस्थाको....

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मा. महापौर साहेब, यह विषय लेने से पहले आपको बताता हूँ, इसी मा. महासभा मे उस स्मशान भूमी से खोपडी मिली थी और वह खोपडी इसलिए मिली की, वहापर जलानेवाले लोग घर के परिजन लोग चले जाते है तो अर्धा मुर्धा जलाकर गाड देते है और उसका बवंडर इस महासभा मे बहूत हुआ था।

**अनिल सावंत :-**

मा. महापौर साहेब, हे चुकीचे बोलत आहे. खोपडी तिथे मिळाली नव्हती. बाहेरून खोपडी घेउन गेले होते. हे त्यावेळी सिद्ध झालेले आहे. सन्मा. सदस्य ओमप्रकाश अग्रवालजी आप कुछ भी मत बोलिए।

**चंद्रकांत वैती :-**

आयुक्त साहेब प्रशासनातर्फे पहिले खुलासा करा की, स्मशान भूमीमध्ये शोगडीसाठी नगरसेवक निधी वापरता येतो का? प्रशासनाने पहिले खुलासा करावा. या शहरामध्ये ज्या स्मशानभूमी स्वतंत्ररित्या चालवायला घेतल्या आहेत आणि जे खर्च करतात तिथे ह्यांनी एक ठराव मांडला आणि बोर्ड लावता. हॉस्पिटल चालू आहे आमदार निधीतून महापौर निधीतून तिथे हा नगरसेवक बोर्ड लावतो जल्द ही खुला हो रहा है हॉस्पिटल ह्यांचे दायित्व काय? तुम्ही कधी एक ठराव तरी पारित केला? कधी एक अर्ज तरी लिहिला का? तुमची माहिती काय? त्यासाठी तुमचे योगदान काय? ज्या माणसाने अडीच करोड रु. लावले ते आरक्षण विकसित करण्यासाठी त्या संस्थेला तुम्ही कळविले का? मिरारोडचे १८ नगरसेवक आहेत त्यांना विचारा तिथे रांगा लागतात का? येथे बसलेल्या सन्मा. सदस्या प्रेरणा भाटकर आहेत त्यांच्या मिस्टरांची ही संस्था आहे ती तिथे लाकडे पुरविते. ते स्मशानास टेबल लावून बसले आहेत त्यांनी कधी आम्हांला सांगितले नाही. मयताची कधी लाईन लागते का? हे सांगतात तिथे लोकांची रांग लागते. मयतांची रांग लागते का? हा निधी वापरता येतो का?

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

लक्षवेधीवर बोलू देणार की नाही? मा. महापौर साहेब, पहिले प्रभागाचा विषय निघाला. हे प्रभागात येत नाही. आमचे असे म्हणणे आहे की, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी असा आता एक नविन विषय निघाला की, नगरसेवक निधी वापरता येतो का? चार महिने झाले हे पत्र आणि ही लक्षवेधी आणण्याचे कारण आहे आयुक्त साहेब तुम्हांला मी भेटलो चार महिने झाल्यानंतर ही पत्राचे उत्तर मिळत नाही आता विषय निघतोय की, वॉर्ड नाही तर वॉर्ड नाही तर हरकत नाही. आता निधी वापरता येत नाही. हे उत्तर देण्याचे काम कोणाचे आहे? हे ह्यांचे काम आहे? हे तुम्ही त्यांना विचारा आम्हांला आता हे सांगा, त्याचे एस्टीमेट तयार आहे का? नसेल तर त्याचे एस्टीमेट काढा आणि त्यांना तुम्ही रुलिंग द्या अन्यथा हेच सभागृहामध्ये सांगणार की, तीन शोगड्या पूर्ण आहेत याचा अर्थ तिथे शोगड्यांची आवश्यकता नाही. आम्हांला या लक्षवेधीतून आपल्याकडून उत्तर पाहिजे.



**जुबैर इनामदार :-**

मा. महापौर साहेब, हे असे बोलून सभागृहाचा वेळ घालवतात. हा प्रस्ताव आहे. त्यांनी पालिकेमध्ये असा प्रस्ताव द्यावा आणि पालिकेकडे त्याचे उत्तर आहे जी संस्था चालविते त्यांनी...

**एस. ए. खान :-**

पहिले पण लक्षवेधी चुकीची आता पण लक्षवेधी चुकीची.....  
(सभागृहात गोंधळ)

**आसिफ शेख :-**

सन्मा. सदस्य ओमप्रकाश अग्रवाल ह्यांनी आपल्या महासभेच्या विषयपटलावर विषय आणलेला आहे. मला याठिकाणी असे म्हणायचे आहे की, स्मशानभूमीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. यासाठी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. समर्थन आहेत कारण शेवटी महापालिकेला जसे नागरिकांना पाणी, रस्ते, वीज गटर या सुविधा द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे अंतव्यवस्थेची पण सुविधा दिली पाहिजे हे महापालिकेचे घटनात्मकरित्या आद्या कर्तव्य आहे आणि जो व्यक्ती जो अधिकारी हे घटनात्मक रित्या कर्तव्य बजावण्यात कसून करील त्याला त्याची जागा दाखवता आली पाहिजे आपण आय.ए.एस. अधिकारी आहात. हे अधिकारी काय करतात? तुम लढो आपस मे हम कपडे संभालते है। ह्या अधिकाऱ्यांची ही जी वागणूक आहे त्याबाबत आपल्याला कित्येकवेळा सांगण्यात आलेले आहे की ह्या नगरसेवकात भांडण लावून द्यायची. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये भांडण लावून द्यायचे हे काम अधिकारी करत आहेत. अशा अधिकाऱ्याला आपण घरची जागा दाखवा. मी प्रत्येकवेळी महासभेत सांगतो हे अधिकारी लय चॅप्टर आहे सगळ्यांची पॉवर ऑफ अर्टनी आपल्या खिशात...

**नयना म्हात्रे :-**

आपण राजकारणी आहोत. ती अक्कल आपल्याला पाहिजे.

**आसिफ शेख :-**

नगरसेवकांमध्ये भांडण लावणाऱ्या अधिकाऱ्याला घरी बसवा. अशा अधिकाऱ्यांकडे फक्त आयुक्त परेशान झाले नाही. आयुक्त नविन आले आहेत. आयुक्तांना अनुभव घ्यायला वेळ लागत आहे पण आयुक्तांच्या उपरोक्ष पण बऱ्याच गोष्टी होतात. आयुक्तांना न विश्वासात घेता येथे तिन्ही उपायुक्त बसले आहेत, विचारा त्या तिन्ही उपायुक्तांना कधी काय माहित नसते. अॅथोरिटीसह सगळं काम होत असते.

**मा. महापौर :-**

आयुक्त साहेब, आपण सक्षम ह्याची माहिती घ्या. एखाद्या तिकडून गरज असेल आणि त्याप्रमाणे सन्मा. सदस्य रामनारायण दुबे ह्यांनी सांगितले की, तिथे शेगडीची संख्या कमी आहे आणि लोकांची लोकसंख्या जास्त झाली आहे. तर त्या हिशोबाने तात्काळ माहिती घ्या आणि गरज भासल्यास संबंधित संस्थेला ताबडतोब करायला सांगा.

**चंद्रकांत वैती :-**

ते काय म्हणत आहे त्याचा खुलासा करावा. अशी मयतांची तीन शेगड्या आहेत आणि लाईन लागली आहे असा प्रकार कुठे आहे? काहीतरी सांगायचे आणि कोणाच्या विषयाला हात घातला आहे. जे या सभागृहामध्ये उपमहापौर होते, जे महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्या आमदारांनी स्वतःच्या निधीतून अडीच करोड रुपये खर्च करून स्वतःच्या खिशातून स्मशानभूमी विकसित केली आहे त्याला कुठचा निधी लावला नाही. कोणाची मदत घेतली नाही. अडीच करोड रुपये खर्च केला आहे. अगदी सामाजिक एकतेचे प्रतिक असलेली हिंदू स्मशानभूमी, बरेड ग्राउंड, कबरस्तान आणि तिथे तुम्ही कसले राजकारण करता हॉस्पिटल बांधले आहे तिथे ही बोर्ड लावले आहे. जल्दही शुरु हो रहा है। पण तुमचे योगदान काय? त्यांनी चार महिन्याआधी पत्र दिले आहे ते पत्र कुठे आहे ते दाखवावे. कुठच्या अधिकाऱ्याने कार्यवाही केली नाही त्याला उभा करा.

**मा. महापौर :-**

आपल्याला मिटींगनंतर ते पत्र दिले जाईल.

**चंद्रकांत वैती :-**

नाही. कुठचा अधिकारी दोषी आहे?

**भगवती शर्मा :-**

मा. महापौर साहेब, जिनकी लक्षवेधी है उनको बोलने दिया जाए। बाकी का जवाब आप प्रशासन अधिकारी से ले।

(सभागृहात गोंधळ)

**शरद पाटील :-**

मा. महापौर साहेब, हॉस्पिटलचा विषय निघाला त्याबद्दल मी बोलतोय, आमचे योगदान काय म्हणजे? आम्ही त्या हॉस्पिटलला काय करायला पाहिजे?

(सभागृहात गोंधळ)

**चंद्रकांत मोदी :-**

मा. महापौर साहेब, आप पहिले वहा से बॅनर निकालनेका काम करो।

**मा. महापौर :-**

त्या हॉस्पिटलच्या येथील सर्व बोर्ड काढून टाकावे.

**शरद पाटील :-**

विषय असा नाही. आपण पण बोर्ड लावतो. दुसरे लावतात पण ते सर्व बोर्ड दिसायला पाहिजे.

**दिनेश नलावडे :-**

ती स्मशानभूमी भाईदरची शान आहे हे स्मशानभूमीमध्ये फिरायला गेले आहेत का?

**मा. महापौर :-**

आयुक्त साहेब, आपण ते बोर्ड इमिजिएटली काढून घ्या.

**चंद्रकांत वैती :-**

एक विनंती आहे सन्मा. नगरसेवक दुबे यांनी जे चार महिन्यापूर्वी पत्र दिलेले आहे त्या पत्राची कॉपी मागवून आपण मला द्या आणि ज्या अधिकाऱ्याने त्या संस्थेला कळविले नाही त्या अधिकाऱ्यावर कार्यवाही कराल असे तुम्ही आम्हांला आश्वासन द्या तुम्हांला कार्यवाही करायची आहे मी अशी मागणी करतो. तुम्हांला अधिकाऱ्याला ससपेन्ड करायचे आहे तर त्या अधिकाऱ्याला पहिले ससपेन्ड करा. ज्याच्याकडे पत्र आले आणि त्याने पत्र दडवले.

**एस. ए. खान :-**

त्या अधिकाऱ्याला ससपेन्ड करा व ह्याच्यापुढे खोटे बोर्ड लावू देऊ नका.

**मा. महापौर :-**

ठिक आहे. सचिवजी पुढचा विषय घ्या.

**नगरसचिव :-**

प्रकरण क्र. ४९, दि. २१/०६/२००८ रोजीचे मा. महासभेचे इतिवृत्तांत कायम करणे.

**जयंत पाटील :-**

दि. २१/०६/२००८ रोजीचे मा. महासभेच्या इतिवृत्तांतामध्ये मा. सदस्य यांनी सुचविलेल्या दुरुस्त्यांसह इतिवृत्तांत कायम करण्यात येत आहे.

**भगवती शर्मा :-**

माझे या ठरावाला अनुमोदन आहे.

**प्रकरण क्र. ४९ :-**

दि. २१/०६/२००८ रोजीचे मा. महासभेचे इतिवृत्तांत कायम करणे.

**ठराव क्र. ४० :-**

दि. २१/०६/२००८ रोजीचे मा. महासभेच्या इतिवृत्तांतामध्ये मा. सदस्य यांनी सुचविलेल्या दुरुस्त्यांसह इतिवृत्तांत कायम करण्यात येत आहे.

**सुचक :- श्री. जयंत पाटील**

**अनुमोदन :- श्री. भगवती शर्मा**

**ठराव सर्वानुमते मंजूर**

**सही/-**

**महापौर**

**मिरा भाईदर महानगरपालिका**

**नगरसचिव :-**

प्रकरण क्र. ५०, महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान देणेबाबत.

**जयंत पाटील :-**

प्रकरण क्र. ५०, राज्य शासनाने शासकिय कर्मचाऱ्यांना गेले काही वर्षांपासून बोनस देण्याचे बंद केलेले असून महानगरपालिका कर्मचारी बोनस अॅक्टनुसार बोनस मिळण्यास पात्र नाहीत. त्यामुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोनस शासनाच्या निर्णयाशिवाय देता येत नाही. शासनाकडून शासकिय व निमशासकिय कर्मचाऱ्यांना बोनस/सानुग्रह अनुदान देणेबाबत कोणताही निर्णय जाहिर झालेला नाही. मात्र यासंदर्भात नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्र. जीईएन-१०९७/प्र.क्र.- २६१/नवि-२४, दि. २७/११/२००२ अन्वये मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. महाबळ शेष्टी, निमंत्रक महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कर्मचारी कामगार संघटना व मा. आयुक्त सो. यांचे समवेत दि. ३१/१०/२००२ रोजी बैठक झाली होती. सदर बैठकीत महानगरपालिकेने सानुग्रह अनुदान देणेबाबत आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा व त्यासाठी राज्य शासनाची पुर्व परवानगी घेण्याची गरज नाही असा निर्णय झाला आहे.

त्याप्रमाणे सन २००६-०७ चे वर्षासाठी महानगरपालिकेच्या महासभेत महानगरपालिका कर्मचाऱ्यांना फक्त सानुग्रह अनुदान देण्याबाबत ठराव पारित करण्यात येउन वर्ग - १ ते वर्ग - ४ च्या कर्मचाऱ्यांना रु. ५३००/- प्रदान करण्यास तसेच रोजंदारी कर्मचारी व सुवर्ण जयंती रोजगार योजनेचे कर्मचारी यांना प्रत्येकी रु. १८००/-, बालवाडी शिक्षिका यांना रु. ३३००/- तसेच महानगरपालिका शिक्षकांना रु. ३५००/- सानुग्रह अनुदान मंजूरी नुसार अदा केलेले आहे.

सन २००७-०८ या आर्थिक वर्षात सहा महिनेपेक्षा अधिक कालावधीत महानगरपालिकेच्या आस्थापनेवर काम केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना सन २००८-०९ चे अंदाजपत्रकात लेखाशिर्ष "फ" संकिर्ण अनु. क्र. (१८) "महानगरपालिका कर्मचारी सानुग्रह अनुदान" लेखाशिर्ष कोड नं. २१४७ मध्ये रु. ११०.०० लाख इतकी तरतुद शिल्लक असून सदर तरतुदीपैकी वर्ग - २ ते वर्ग - ४ च्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना / शिक्षकांना रु.५,३००/- + १० % रोजंदारी कर्मचारी व सुवर्ण जयंती रोजगार योजनेचे कर्मचारी तसेच ठोक वेतन व ठोक मानधनावरील संगणकचालक, लघुलेखक कर्मचारी रु. ३,३००/- + १० % महानगरपालिका शिक्षकांना रु.५,३००/- + १० % दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान देणेस ही सभा मंजूरी देत आहे. असा मी ठराव मांडीत आहे.

#### मा. महापौर :-

मागच्या वर्षापेक्षा दहा टक्के वाढ.

#### प्रेमनाथ पाटील :-

मा. महापौर साहेब मागच्यावर्षी दि. १/११/२००७ ला प्रकरण क्र. ८ व ठराव क्र. १० मध्ये १ ते ४ वर्गासाठी रु. ५३००/- आणि प्राथमिक शाळांसाठी ३५००/- बालवाडी ३३००/- आणि सुवर्ण जयंती रोजंदारी कर्मचारी ठोक ह्यांना १८००/- रु. आपण मंजूर केले होते. पण मागच्यावर्षी जे ठोक कर्मचारी करणार होते त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आले नव्हते. तर आता त्यांचे काय करणार? साहेब आपण ह्याच्यावर ठराव ही मंजूर केलेला आहे. संगणक चालक ह्या लोकांना देण्यात आला नव्हता.

#### बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

मागच्यावर्षी जे अस्थायी कर्मचारी किंवा कायम कर्मचारी आहेत. महासभेचा निर्णय होउन सुद्धा प्रशासकीय अडचणीमुळे देता आले नाही सन्मा. मुख्य लेखापरिक्षक साहेबांशी मी आता चर्चा केली हे तपासून आम्ही ह्याच्यात निर्णय घेवू.

#### प्रेमनाथ पाटील :-

यंदा त्यांना देणार का नाही? ठरावामध्ये आपण नमुद केले आहे. मानधनावरील कर्मचारी असे.

#### चंद्रकांत वैती :-

मागे आपण दिले नव्हते. त्यांचा ठराव केला होता. सन्मा. नगरसेवक एस. ए. खान व प्रफुल्ल पाटील साहेबांनी ठराव मांडला होता व त्यांना १८०० रु. द्यायचे असे ठरविले होते आणि आपण जो आधी ठराव केला त्या ठरावामध्ये सभागृह नेते जयंत पाटील यांनी ठराव मांडला त्याच्यामध्ये शिक्षकांना आपण गेल्यावेळेस ३५०० रु. दिले होते. मग आपण वर्ग-२ ते ४ पर्यंतच्या लोकांना गेल्या वर्षी ५,३०० रु. दिले होते. मग तो शिपाई आहे. तो सफाई कर्मचारी आहे त्याच्यापेक्षा कमी लेवल शिक्षकांना का? त्यांना पण तेवढच द्यायला पाहिजे. श्री. जयंत पाटील यांच्या ठरावामध्ये माझी उपसुचना समाविष्ट करावी. मी त्यांच्या ठरावावर लिहितोय. आपण शिक्षकांना पण समान द्या. त्यांचा कशाला अपमान करता?

#### बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सा.) :-

गेल्यावर्षी संगणकचालक, लघुलेखकांचा मागच्या वर्षाचा कार्यकाल भरला नव्हता. ती एक अडचण आली होती व ह्यावर्षी ते पूर्ण आहेत. कंटीन्यू आहेत.

#### प्रकाश दुबोले :-

साहेब सर्वांना सारख्या प्रमाणात घ्या. संगणक चालक व कामगार जास्त प्रमाणात काम करतात. सर्वांना सारखाच द्या. त्यात कशाला भेदभाव करता? रोजंदारी कामगार आहेत, ठोक पगारावर काम करतात त्यांची मेहनत महापालिकेत जास्त आहे.

#### प्रफुल्ल पाटील :-

सन्मा. नगरसेवक जयंत पाटील यांनी ठराव केलेला आहे. त्यानुसार १० टक्के वाढ देताना शिक्षकांची जी रक्कम आहे. आपण जे रोजंदारी कर्मचाऱ्यांना रु. १८००/- आणि बालवाडी शिक्षकांना रु. ३३००/- प्राथमिक शाळा रु. ३५००/- असे म्हटले आहे. याठिकाणी त्यांना १०टक्के वाढ न देता त्याच्यामध्ये ४५००+१०टक्के वाढ असे करावे कारण सर्व अधिकारी, कर्मचारी यांना रु. ५३००/- गेल्यावर्षी दिले होते. त्याच्यामध्ये १०टक्के वाढ करून सर्वांना सारखा देण्यात यावा तसेच प्राथमिक शिक्षकांना रोजंदारी कर्मचाऱ्यांना आणि संगणकचालकांना.

#### प्रकाश दुबोले :-

मा. महापौर साहेब याठिकाणी आपले जे कर्मचारी आहेत वर्ग २ ते वर्ग ४ चे १४४९ कर्मचारी आहेत त्यांना आपण पहिले रु. ५३०० दिले व १० टक्के वाढ केली तर ५३० रु. वाढत आहेत. तर टोटल ५८३०रु. होतात तर आपण पूर्ण ६००० रु. करा. १७०रु. साठी कशाला ऑड फिगर? त्यांना ६०००रु. करा अन्यथा शिक्षकांना ही सारखे करा. त्यांनाही ६०००रु. करा.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब आपल्या परवानगीने या कर्मचाऱ्यांना आता सानुग्रह अनुदान द्यायचा आहे. तुम्ही मला सांगा आपल्याकडे जो परमनन्ट स्टाफ आहे तो काय काम करतो हे मला सांगा. त्यांचे शर्ट बघा. त्यांचे पॅन्ट नीट नाही. त्यांना आपण आपल्या महापालिकेचे गणवेश दिले आहेत त्यांना घालायला लाज वाटते. दिवाळी आली की, त्यांच्या अंगामध्ये काय येते? सी.एफ.सी वाल्यांना आपण मानधनावर घेतले आहे माझा कुठल्याही गोष्टीला विरोध नाही. त्यांना आपण आस्थापनेवर घ्यावे म्हणून कितीतरी नगरसेवक माशासारखे तडफडतात. पण ज्यांचे बिचारे नवरे वारले आहेत त्या बिचाऱ्या रोडवर भाजी विकतात. त्यांना आपण ड्युटीवर का घेत नाही? त्यांनी काय पाप केले आहे का? महापालिकेची चोरी केली आहे का? असे का बरे जे महापालिकेचे कर्मचारी पाच हजाराच्यावर पगार घेतात त्यांच्याबद्दल सगळे नगरसेवक भांडतात. त्यांचे नातेवाईक आहेत की त्यांचे काय संबंध आहेत हे मला माहित नाही. ठेका पद्धतीचे कामगार बिचारे ७ ते ३ पर्यंत काम करतात. त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचार करणार आहात? तुम्ही ठेकेदाराला काय आदेश देणार आहात ते सांगा. सफाई कामगाराबद्दल तुम्ही ठेकेदाराला बोलावून सफाई कामगाराला दिवाळीला काय देणार आहात?

**मा. महापौर :-**

त्यांच्याबरोबर जो काही करारनामा झाला आहे त्याप्रमाणे ते करतील.

**नयना म्हात्रे :-**

करारनाम्याप्रमाणे ते आजपर्यंत कधी वागले का? सन १९९१ पासून बघा, करारनाम्याप्रमाणे जर ठेकेदार वागायला गेले तर या महापालिकेत एवढी बोंबाबोंब होणार नाही. आपण जो करारनामा दिला आहे. त्यात सगळ्या अटीशर्ती आहेत पण त्याप्रमाणे ठेकेदार वागत नाही. फक्त दिवाळीला काय देणार तर ताट, चमचा देणार. आपल्या महापालिकेचे कर्मचारी मस्तपैकी अधिकारी नसला, पदाधिकारी नसला की, ए.सी.ची हवा खात बसतात. पण ते आपले कर्मचारी रोज झाडू मारतात. गटार साफ करतात. त्यांचा विचार कोणी करायचा? तो ठेकेदार त्यांना पगार देतो की नाही. तर ठेकेदाराला बोलावून आपण त्यांचा देखिल विचार करा.

**प्रफुल्ल पाटील :-**

ठेकेदाराने त्यांना बोनसचे पेमेन्ट दिले नाही तर आपण त्यांची पुढची बिल रोका.

**मा. महापौर :-**

आपल्याला चांगले आठवत असेल. मागच्यावेळी पण आपण सांगितले होते की, सर्वांना देणार आहे आणि दिले नाही तर मला त्याची माहिती द्या असे सुद्धा सांगितले होते.

**शानू गोहिल :-**

आपण गेल्यावर्षी आश्वासन दिले होते. इसबार मे आप लोगोंको दिला दूंगा। लेकिन नही दिला पाए।

**मा. महापौर :-**

मैंने उनके प्रश्नो का यह उत्तर दिया था की, सभा ठेकेदार को बुलाया अॅग्रीमेंट के हिसाब अगर किसी को नही मिला है तो मुझ तक वह बात बताए। और बाद मे उन्होंने मुझे कभी बताया नही की मिला के नही मिला।

**नयना म्हात्रे :-**

आपण आपल्या कर्मचाऱ्यांना १०टक्के वाढ करून देतोय. आपण आपल्या कर्मचाऱ्यांना पाच हजाराच्या वर देणार. मग ते बिचारे रोज ८ तास व्यवस्थित ड्युटी करणार त्यांना ठेकेदार फक्त हजार रुपये देतो आणि मिठाई आणतो. कुजलेली सहा सहा महिन्याची ठेवलेली का त्यांच्या घरामध्ये माणसं राहत नाही.

**मा. महापौर :-**

त्या कर्मचाऱ्यांनी गेल्यावेळी मी मिटींग घेतली होती व त्यांना सांगितले तुम्हांला काय अडचण असेल तर सांगा लेखी द्या. कोणी लेखी द्यायला येत नाही. तरी तुम्हांला सांगितले होते की असे एखादा आपल्याकडे कोणी तक्रार घेउन आला तर त्यांना घेउन या व नियमाप्रमाणे त्यांना पूर्ण बोनस द्यायला लावू.

**नयना म्हात्रे :-**

साहेब आरोग्याचे ठेकेदार मिरा भाईंदरमध्ये किती आहेत हे मला माहित नाही तुम्ही सगळ्या ठेकेदारांना बोलवा.

**मा. महापौर :-**

कार्यवाही कशी करायची?

**नयना म्हात्रे :-**

सभागृहामध्ये मी ओळखते. तुम्ही सगळ्या ठेकेदारांना बोलवा आणि त्या ठेकेदारांना सांगा प्रत्येक कामगाराला दोन-दोन हजार रु. बोनस द्या.

**मा. महापौर :-**

नियमाप्रमाणे असेल त्याप्रमाणे देण्यात येईल.

**नयना म्हात्रे :-**

नियमापेक्षा एक पगार द्यायला पाहिजे.

**मा. महापौर :-**

पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे पगार पुढचे बिल अदा केले जाणार नाही.

**मिलन पाटील :-**

मा. महापौर साहेब, त्यांचा फंड ठेकेदार कापत नाही. कोणीसुद्धा सांगावे. फंड कापायला पाहिजे. ते गरीब आहे. जे कायद्यामध्ये आहे त्याप्रमाणे करायला पाहिजे. फंड ठेकेदार कापत नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे.

**मा. महापौर :-**

मागच्या मिटींगमध्ये आपण ऑडीटरला शोकास नोटीस दिली की, त्याने बिल पेमेन्ट कसे करावे. फंड वगैरे कापला की, नाही त्याबद्दल नोटीस दिली आहे. तर नक्कीच त्यांने आता तो पेमेन्ट थांबवला आहे.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, तुम्ही त्या ठेकेदाराला बोलावून एक एक पगार द्यायला लावा.

**मा. महापौर :-**

जे जे ठेकेदार नियमाप्रमाणे आहे त्यांनी आपल्याकडे जे कर्मचारी ठेका पध्दतीने काम करतात. त्यांना नियमाप्रमाणे अॅग्रीमेन्टप्रमाणे बोनस दिला पाहिजे आणि असे सापडले तर त्यांचा पुढचे बिल अदा करणार नाही, सन्मा. नगरसेवक प्रफुल्ल पाटील ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे.

**नयना म्हात्रे :-**

तुम्ही बिल अडकवा. माझ्या कर्मचाऱ्यांना वॉर्ड क्र. २७ च्या कर्मचाऱ्यांना जर एक पगार दिला नाही तर मी सर्व काम बंद करुन टाकेन.

**मा. महापौर :-**

तो तुमचा अधिकार आहे. सचिवजी ठरावाचे वाचन करा.

**नगरसचिव :-**

राज्य शासनाने शासकिय कर्मचाऱ्यांना गेले काही वर्षांपासुन बोनस देण्याचे बंद केलेले असुन महानगरपालिका कर्मचारी बोनस अॅक्टनुसार बोनस मिळण्यास पात्र नाहीत. त्यामुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोनस शासनाच्या निर्णयाशिवाय देता येत नाही. शासनाकडून शासकिय व निमशासकिय कर्मचाऱ्यांना बोनस/सानुग्रह अनुदान देणेबाबत कोणताही निर्णय जाहिर झालेला नाही. मात्र यासंदर्भात नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्र. जीईएन-१०९७/प्र.क्र.- २६१/नवि-२४, दि. २७/११/२००२ अन्वये मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. महाबळ शेटी, निमंत्रक महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कर्मचारी कामगार संघटना व मा. आयुक्त सो. यांचे समवेत दि. ३१/१०/२००२ रोजी बैठक झाली होती. सदर बैठकीत महानगरपालिकेने सानुग्रह अनुदान देणेबाबत आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा व त्यासाठी राज्य शासनाची पुर्व परवानगी घेण्याची गरज नाही असा निर्णय झाला आहे.

त्याप्रमाणे सन २००६-०७ चे वर्षासाठी महानगरपालिकेच्या महासभेत महानगरपालिका कर्मचाऱ्यांना फक्त सानुग्रह अनुदान देण्याबाबत ठराव पारित करण्यात येउन वर्ग - १ ते वर्ग - ४ च्या कर्मचाऱ्यांना रु. ५३००/- प्रदान करण्यास तसेच रोजंदारी कर्मचारी व सुवर्ण जयंती रोजगार योजनेचे कर्मचारी यांना प्रत्येकी रु. १८००/-, बालवाडी शिक्षिका यांना रु. ३३००/- तसेच महानगरपालिका शिक्षकांना रु. ३५००/- सानुग्रह अनुदान मंजुरी नुसार अदा केलेले आहे.

सन २००७-०८ या आर्थिक वर्षात सहा महिनेपेक्षा अधिक कालावधीत महानगरपालिकेच्या आस्थापनेवर काम केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना सन २००८-०९ चे अंदाजपत्रकात लेखाशिर्ष "फ" संकिर्ण अनु. क्र. (१८) "महानगरपालिका कर्मचारी सानुग्रह अनुदान" लेखाशिर्ष कोड नं. २१४७ मध्ये रु. ११०.०० लाख इतकी तरतुद शिल्लक असुन सदर तरतुदीपैकी वर्ग - २ ते वर्ग - ४ च्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना / शिक्षकांना रु.५,३००/- + १० % रोजंदारी कर्मचारी व सुवर्ण जयंती रोजगार योजनेचे कर्मचारी तसेच ठोक वेतन व ठोक मानधनावरील संगणकचालक, लघुलेखक कर्मचारी रु. ३,३००/- + १० % महानगरपालिका शिक्षकांना रु.५,३००/- + १० % दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान देणेस ही सभा मंजुरी देत आहे.

**मा. महापौर :-**

ठराव वाचून कायम करण्यात येत आहे.

**प्रभात पाटील :-**

आपण हे ठराव करतो. संगणक चालकांचा गेल्यावर्षीचा मुद्दा समोर आला की, आपण ठराव करुन सुध्दा त्यांना दिले गेले नाही. त्याचा तुम्ही निर्णय काय घेणार?

**मा. महापौर :-**

तेव्हा असे झाले होते की, त्यांना त्यावेळी एक वर्ष पूर्ण झाला नव्हता म्हणून आपण पेन्डींग ठेवले होते. आता ह्यावर्षी एक वर्षे पूर्ण झाले म्हणून देण्यात येईल.

**प्रभात पाटील :-**

आपल्याकडे एक असा ही ठराव झाला होता. मी तुम्हाला एवढ्यासाठी आठवण करुन देते की, कदाचित ते कर्मचारी तुमच्यासोबत बोलत नसतील. आपल्याकडे श्री. राणे म्हणून कर्मचारी आहेत, त्यांचा मुलगा ऑफ झाला. श्री. विजय पाटील आहेत त्यांची मिसेस खुप सिरीयस होती देव कृपेने त्या वाचल्या. आपण एक चांगला विषय आणून त्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत म्हणून एक ठराव पारीत केलेला सभागृहाला आठवत असेल मागच्या टर्ममध्ये काही नगरसेवक होते. आजही इथे आहेत. आपण सगळे ठराव करतो. माझे हेच रडगाणे गेल्या महासभेत ही गाईले आज ही गाते. पण आपण असा ठराव करतो. खरचं त्यांचा मुलगा गेल्यानंतर त्याचे वडील आपले कर्मचारी ते आजही त्याचे बिल आजही अदा करत असतील तर आपण ठराव करण्यात अर्थ काय? ऑडीटरने पण त्याच्यावर चांगला शोरा मारला आहे की, देण्यास हरकत नाही. तरीसुध्दा हा विषय का पेन्डींग आहे?

**मा. महापौर :-**

आयुक्त साहेब, आपण ते तपासून घ्या आणि जर कायद्यात बसत असेल तर रिलीज करा.

**प्रभात पाटील :-**

गेल्या मा. महासभेमध्ये आयुक्त साहेबांनी मला सांगितले होते की, एका महिन्यात मी त्यांना आस्थापनेचा तो प्रश्न पुन्हा मराठीतून पाट्या लावण्याबाबत त्यांना सांगितले होते.

**मा. आयुक्त :-**

तो विषय विसरलेला नाही. त्याचे एक परिपत्रक आपण तयार करत आहोत. त्याच्यामध्ये जो मुळे अॅक्ट आहे त्याच्या आधारे आपण त्या पाट्या आस्थापनेवर त्याच्यातून लावण्यात याव्यात असे आपण म्हणत आहोत. त्या परिपत्रकाची कॉपी मी घेत आहे आपल्याला तो ठराव ही भेटलेला आहे. त्याचे झार्पटींग सायनटीफीक करुन आपण सर्व व्यापाऱ्यांना देत आहोत व त्यांना आस्थापनासाठी एक महिन्याची मुदत देत आहोत. मागे बोलणे झाल्याप्रमाणे.....

**जयंत पाटील :-**

हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे.

**प्रभात पाटील :-**

हा शासनाचा निर्णय आहे आपला निर्णय नाही. शासनाचा कायदा आहे.

**जयंत पाटील :-**

हे संपूर्ण महाराष्ट्रसाठी आहे.

**मा. आयुक्त :-**

मला तेच सांगायचे आहे. हा जो मुळ कायदा आहे तो जुना आहे. त्या कायद्यातले जे कलम आहे. त्या कलमाचा आपण उल्लेख करुन ते पत्र काढायला लागेल.

**मा. महापौर :-**

ही मिटींग लवकर झाली आहे. तर पुढच्या मिटींगच्या अगोदर करू.

**प्रभात पाटील :-**

साहेब, मला हे सांगायचे आहे की, आपण येथे तिथे फिरत असाल महापौर व आयुक्त म्हणून लोकांचा म्हणजे व्यापाऱ्यांचा फार चांगला प्रतिसाद आहे. बऱ्याच ठिकाणी २० टक्के सुध्दा लोक मराठी पाट्या लावायचे राहिले नाही. आपल्या लोकांनी थोडसं मनावर घेतले तर १०० टक्के हे काम होईल.

**प्रशांत पालांडे :-**

आयुक्त साहेब, यासाठी आमचे एक शिष्टमंडळ तुमच्याकडे आले होते. २८ ऑगस्ट पर्यंत आपण त्यावेळी मुदत दिलेली. सेम विषय होता, मराठी पाट्यांचा. माझी सुचना आहे की, सेसचे जे रजिस्ट्रेशन करत आहोत ना त्यावेळी सुध्दा त्या व्यापाऱ्यांना सुचना द्या की, तुमच्या ज्या पाट्या आहेत त्या ही मराठीत असायला पाहिजे.

**मा. महापौर :-**

ठिक आहे. सचिवजी पुढचा विषय घ्या.

**प्रकरण क्र. ५० :-**

महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान देणेबाबत....

**ठराव क्र. ४१ :-**

राज्य शासनाने शासकिय कर्मचाऱ्यांना गेले काही वर्षापासुन बोनस देण्याचे बंद केलेले असुन महानगरपालिका कर्मचारी बोनस ॲक्टनुसार बोनस मिळण्यास पात्र नाहीत. त्यामुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोनस शासनाच्या निर्णयाशिवाय देता येत नाही. शासनाकडून शासकिय व निमशासकिय कर्मचाऱ्यांना बोनस/सानुग्रह अनुदान देणेबाबत कोणताही निर्णय जाहिर झालेला नाही. मात्र यासंदर्भात नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्र. जीईएन-१०९७/प्र.क्र.- २६१/नवि-२४, दि. २७/११/२००२ अन्वये मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. महाबळ शेटी, निमंत्रक महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कर्मचारी कामगार संघटना व मा. आयुक्त सो. यांचे समवेत दि. ३१/१०/२००२ रोजी बैठक झाली होती. सदर बैठकीत महानगरपालिकेने सानुग्रह अनुदान देणेबाबत आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा व त्यासाठी राज्य शासनाची पुर्व परवानगी घेण्याची गरज नाही असा निर्णय झाला आहे.

त्याप्रमाणे सन २००६-०७ चे वर्षासाठी महानगरपालिकेच्या महासभेत महानगरपालिका कर्मचाऱ्यांना फक्त सानुग्रह अनुदान देण्याबाबत ठराव पारित करण्यात येउन वर्ग - १ ते वर्ग - ४ च्या कर्मचाऱ्यांना रु. ५३००/- प्रदान करण्यास तसेच रोजंदारी कर्मचारी व सुवर्ण जयंती रोजगार योजनेचे कर्मचारी यांना प्रत्येकी रु. १८००/-, बालवाडी शिक्षिका यांना रु. ३३००/- तसेच महानगरपालिका शिक्षकांना रु. ३५००/- सानुग्रह अनुदान मंजुरी नुसार अदा केलेले आहे.

सन २००७-०८ या आर्थिक वर्षात सहा महिनेपेक्षा अधिक कालावधीत महानगरपालिकेच्या आस्थापनेवर काम केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना सन २००८-०९ चे अंदाजपत्रकात लेखाशिर्ष "फ" संकिर्ण अनु. क्र. (१८) "महानगरपालिका कर्मचारी सानुग्रह अनुदान" लेखाशिर्ष कोड नं. २१४७ मध्ये रु. ११०.०० लाख इतकी तरतुद शिल्लक असुन सदर तरतुदीपैकी वर्ग - २ ते वर्ग - ४ च्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना / शिक्षकांना रु.५,३००/- + १० % रोजंदारी कर्मचारी व सुवर्ण जयंती रोजगार योजनेचे कर्मचारी तसेच टोक वेतन व टोक मानधनावरील संगणकचालक, लघुलेखक कर्मचारी रु. ३,३००/- + १० % महानगरपालिका शिक्षकांना रु.५,३००/- + १० % दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान देणेस ही सभा मंजुरी देत आहे. असा मी ठराव मांडीत आहे.

**सुचक :- श्री. जयंत पाटील.**

**अनुमोदक :- श्री. एस. ए. खान.**

**ठराव सर्वानुमते मंजुर.**

**ठराव वाचून कायम करण्यात आला.**

**सही/-**

**महापौर**

**मिरा भाईदर महानगरपालिका**

**नगरसचिव :-**

प्रकरण क्र. ५१, मिरा भाईदर महानगरपालिका सेवा (सेवा भरती व सेवांचे वर्गीकरण) नियम २००८ मंजुरीबाबत.

**प्रफुल्ल पाटील :-**

सन १९८५ पुर्वी अस्तित्वात असलेल्या ९ ग्रामपंचायती एकत्रित करुन दि. १३/०६/१९८५ रोजी मिरा भाईदर नगरपालिकेची स्थापना झाली व तिला "क" वर्गाचा दर्जा देण्यात आला. दि. २७/०२/२००२ पर्यंत ती "अ" वर्गात मोडत होती. दि. २८/०२/२००२ पासुन नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले. आजमितीस मिरा भाईदर महानगरपालिकेला "ड" वर्गाचा दर्जा देण्यात आला आहे.

तत्कालीन ग्रामपंचायतीच्या आस्थापनेवर सेवेत असलेले व पुर्ण अर्हता धारण करित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तत्कालीन नगरपालिकेत समाविष्ट करण्यात आले. सदर कर्मचारी ग्रामपंचायत काळापासुन त्यांना दिलेली कर्तव्य व जबाबदाऱ्या सचोटीने पार पाडत आहेत.

नगरपालिका / महानगरपालिका आस्थापनेवर आवश्यक असलेल्या पदांची उपलब्धता / आकृतीबंध मंजुरी नसल्याने तसेच तसेच आवश्यकते पेक्षा कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने व यापुर्वी नगरपालिका किंवा महानगरपालिकेने कोणतेही सेवा प्रवेश / सेवा शर्ती नियम नसल्याने काही पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना धारण करता आलेली नाही. या कर्मचाऱ्यांपैकी कायम सेवेतील असलेल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांचे वय ४५ ते ५० वर्षांपेक्षा जास्त आहे.

सन २००२ ते सन २००५ या कालावधीत शासनाकडून मंजुर झालेल्या पदांसाठी सन २००५ मध्ये महानगरपालिकेने सेवा प्रवेश / सेवा शर्ती नियम तयार केले असून त्यास महासभेने ठराव क्र. २९

दि. १२/०८/२००५ (दि. १७/०८/२००५) अन्वये मंजूरी दिलेली आहे त्या अनुषंगाने महानगरपालिकेने दि. २८/०२/२००६ रोजी सेवा जेष्ठते नुसार मनपा/आस्था/२०२५/२६०१/०५-०६ दि. २८/०२/२००६ व मनपा/आस्था/२०२६/२६०२/०५-०६ दि. २८/०२/२००६ व मनपा/आस्था/२०२५/२६०३/०५-०६, दि. २८/०२/२००६ व मनपा/आस्था/१५५८/३८९/२००७-०८ दि. २८/०९/२००७ आदेशानुसार पदोन्नती देण्यात आली.

सदर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना त्यांच्या आदेशामध्ये तदर्थ पदोन्नती दिल्याचे नमुद केलेले असून, त्यामध्ये किमान शैक्षणिक पात्रतेच्या अटी घातलेल्या आहेत. तथापी पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे सध्याचे वयोमान पाहता बरेचसे कर्मचारी नजिकच्या काळात निवृत्त होत आहेत.

महापालिकेने पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांना ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे. अशांना शैक्षणिक पात्रतेच्या अटी सोबत जोडलेल्या सेवा (सेवा भरती व सेवांचे वर्गीकरण) नियम २००८ नुसार शिथिल करण्यात येत आहेत.

सदर कर्मचाऱ्यांना मनपा/आस्था/२०२५/२६०१/०५-०६ दि. २८/०२/२००६ व मनपा/आस्था/२०२६/२६०२/०५-०६ दि. २८/०२/२००६ व मनपा/आस्था/२०२७/२६०३/०५-०६ दि. २८/०२/२००६ व मनपा/आस्था/१५५८/३८९/२००७-०८, दि. २८/०९/२००७ ने दिलेल्या पदोन्नत्यांच्या अनुषंगाने पदोन्नतीच्या पदावर वेतन वाढ दिलेली असून अनुज्ञेय भत्ते सन २००६ पासून आजपर्यंत देण्यात आले आहेत.

वरील प्रमाणे दिलेल्या पदोन्नत्या कायम करण्यात येवून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना पदोन्नती झालेल्या पदावर कायम करण्यात येवून निवृत्ती नंतरही सर्व देय भत्ते देण्यात यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे वय दि. ३०/०९/२००८ रोजी ५० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेले असल्यास अशा कर्मचाऱ्यांना पदोन्नती झालेल्या पदासाठी आवश्यक त्या शैक्षणिक पात्रतेची अट सक्तीची न करता ती किमान एस.एस.सी. (शालांत परिक्षा) उत्तीर्ण पर्यंत शिथिल करण्यात येत आहे.

शासन परिपत्रक दि. ०२/०७/२००८ अन्वये शासनाने मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ४५६ (१) अन्वये महानगरपालिकेमधील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवा प्रवेश / सेवा भर्ती / सेवा शर्ती नियम तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केलेला आहे. व परिपत्रकासोबत शासनाने मॉडेल (आदर्श) सेवा प्रवेश नियम पाठवले आहेत. परिपत्रकातील शासन नियमानुसार मिरा - भाईंदर महानगरपालिकेने शासनाच्या मॉडेल (आदर्श) सेवा प्रवेश नियमांमध्ये संयुक्तीक परिस्थिती नुसार आवश्यक ते बदल करून मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ४५६ (१) अन्वये सेवा भरती / सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण प्रारूप नियम २००८ तयार केलेला आहे. या प्रारूप नियमांच्या मसुद्यास ही सभा मंजूरी देत आहे.

सदर सेवा प्रवेश नियम २००८ मागील सेवा प्रवेश / सेवा शर्ती नियम २००५ नुसार देण्यात आलेल्या पदोन्नत्यांना व नेमणुकांना लागू होणार नाहीत. सदर सेवा शर्ती / सेवा प्रवेश नियम अंतिमरित्या राजपत्रात प्रसिद्ध होवून शासनाचे अंतिम निर्णय होईपर्यंतच्या पूर्वी सेवा प्रवेश / सेवा शर्ती नियम २००५ नुसार नेमणूका / कायम पदोन्नती बाबत कार्यवाही करण्यात यावी.

मिरा भाईंदर महानगरपालिका सेवा (सेवा भरती व सेवांचे वर्गीकरण) नियम २००८ चा प्रारूप मसुदा शासनाकडे पाठवून त्यामध्ये केलेल्या बदलांना शासनाकडून सहानभुतीपूर्वक निर्णय घेवून अंतिम मान्यतेसाठी प्रशासनाकडून पाठ पुरावा करण्यात यावा.

**भगवती शर्मा :-**

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

**प्रकाश दुबोले :-**

मा. महापौर साहेब, याठिकाणी आता जी नियमावलीला मंजूरी देण्यात आलेली आहे. या नियमावलीत शासनाने जो मसुदा दिला तसा आपण याठिकाणी घेतलेला आहे. परंतु, आपल्या आस्थापनेवर या अगोदर काही पद मंजूर होउन आलेली आहेत. त्या पदाचा उल्लेख नाही. तर ती पद ज्या समान वेनश्रेणीची असतील त्या वेतनश्रेणीचे जे क्वालीफिकेशन आहे. ते त्यांच्यामध्ये घेउन जी पद राहिलेली आहेत त्यामध्ये घेण्याची ती पद घेण्यात यावी. अशी माझी सुचना आहे आणि दुसरी सुचना आपल्याकडे अन्ननिरीक्षक हे पद वर्ग-२ चे आहे. परंतु, या नियमावलीमध्ये वर्ग-३ चे दाखविलेले आहे. पण वर्ग-२ चे पद मंजूर आहे. तरी अन्ननिरीक्षक पद हे वर्ग-२ मध्ये घ्यावे आणि जे मुख्य अन्ननिरीक्षक आहे, ते वर्ग-१ मध्ये घेण्यात यावे. त्याचप्रमाणे ७० नंबरचा जो मुद्दा आहे.....

**मा. महापौर :-**

सन्मा. सदस्य प्रकाश दुबोलेजी आपले जे म्हणणे आहे ते लिखित द्या.



**प्रकाश दुबोले :-**

ठिक आहे. लिखित देतो.

**मा. महापौर :-**

सचिवजी पुढचा विषय घेण्यात यावा.

**प्रकरण क्र. ५१ :-**

मिरा भाईंदर महानगरपालिका सेवा (सेवा भरती व सेवांचे वर्गीकरण) नियम २००८ मंजूरीबाबत.

**ठराव क्र. ४२ :-**

सन १९८५ पूर्वी अस्तित्वात असलेल्या ९ ग्रामपंचायती एकत्रित करून दि. १३/०६/१९८५ रोजी मिरा भाईंदर नगरपालिकेची स्थापना झाली व तिला “क” वर्गाचा दर्जा देण्यात आला. दि. २७/०२/२००२ पर्यंत ती “अ” वर्गात मोडत होती. दि. २८/०२/२००२ पासून नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले. आजमितीस मिरा भाईंदर महानगरपालिकेला “ड” वर्गाचा दर्जा देण्यात आला आहे.

तत्कालीन ग्रामपंचायतीच्या आस्थापनेवर सेवेत असलेले व पुर्ण अर्हता धारण करित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तत्कालीन नगरपालिकेत समाविष्ट करण्यात आले. सदर कर्मचारी ग्रामपंचायत काळापासून त्यांना दिलेली कर्तव्य व जबाबदाऱ्या सचोटीने पार पाडत आहेत.

नगरपालिका / महानगरपालिका आस्थापनेवर आवश्यक असलेल्या पदांची उपलब्धता / आकृतीबंध मंजूरी नसल्याने तसेच तसेच आवश्यकते पेक्षा कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने व यापूर्वी नगरपालिका किंवा महानगरपालिकेने कोणतेही सेवा प्रवेश / सेवा शर्ती नियम नसल्याने काही पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना धारण करता आलेली नाही. या कर्मचाऱ्यांपैकी कायम सेवेतील असलेल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांचे वय ४५ ते ५० वर्षांपेक्षा जास्त आहे.

सन २००२ ते सन २००५ या कालावधीत शासनाकडून मंजूर झालेल्या पदांसाठी सन २००५ मध्ये महानगरपालिकेने सेवा प्रवेश / सेवा शर्ती नियम तयार केले असून त्यास महासभेने ठराव क्र. २९ दि. १२/०८/२००५ (दि. १७/०८/२००५) अन्वये मंजूरी दिलेली आहे त्या अनुषंगाने महानगरपालिकेने दि. २८/०२/२००६ रोजी सेवा जेष्ठते नुसार मनपा/आस्था/२०२५/२६०१/०५-०६ दि. २८/०२/२००६ व मनपा/आस्था/२०२६/२६०२/०५-०६ दि. २८/०२/२००६ व मनपा/आस्था/२०२५/२६०३/०५-०६, दि. २८/०२/२००६ व मनपा/आस्था/१५५८/३८९/२००७-०८ दि. २८/०९/२००७ आदेशानुसार पदोन्नती देण्यात आली.

सदर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना त्यांच्या आदेशामध्ये तदर्थ पदोन्नती दिल्याचे नमुद केलेले असून, त्यामध्ये किमान शैक्षणिक पात्रतेच्या अटी घातलेल्या आहेत. तथापी पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे सध्याचे वयोमान पाहता बरेचसे कर्मचारी नजिकच्या काळात निवृत्त होत आहेत.

महापालिकेने पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांना ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे. अशांना शैक्षणिक पात्रतेच्या अटी सोबत जोडलेल्या सेवा (सेवा भरती व सेवांचे वर्गीकरण) नियम २००८ नुसार शिथिल करण्यात येत आहेत.

सदर कर्मचाऱ्यांना मनपा/आस्था/२०२५/२६०१/०५-०६ दि. २८/०२/२००६ व मनपा/आस्था/२०२६/२६०२/०५-०६ दि. २८/०२/२००६ व मनपा/आस्था/२०२७/२६०३/०५-०६ दि. २८/०२/२००६ व मनपा/आस्था/१५५८/३८९/२००७-०८, दि. २८/०९/२००७ ने दिलेल्या पदोन्नत्यांच्या अनुषंगाने पदोन्नतीच्या पदावर वेतन वाढ दिलेली असून अनुज्ञेय भत्ते सन २००६ पासून आजपर्यंत देण्यात आले आहेत.

वरील प्रमाणे दिलेल्या पदोन्नत्या कायम करण्यात येवून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना पदोन्नती झालेल्या पदावर कायम करण्यात येवून निवृत्ती नंतरही सर्व देय भत्ते देण्यात यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे वय दि. ३०/०९/२००८ रोजी ५० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेले असल्यास अशा कर्मचाऱ्यांना पदोन्नती झालेल्या पदासाठी आवश्यक त्या शैक्षणिक पात्रतेची अट सक्तीची न करता ती किमान एस.एस.सी. (शालांत परिक्षा) उत्तीर्ण पर्यंत शिथिल करण्यात येत आहे.

शासन परिपत्रक दि. ०२/०७/२००८ अन्वये शासनाने मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ४५६ (१) अन्वये महानगरपालिकेमधील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवा प्रवेश / सेवा भर्ती / सेवा शर्ती नियम तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केलेला आहे. व परिपत्रकासोबत शासनाने मॉडेल (आदर्श) सेवा प्रवेश नियम पाठवले आहेत. परिपत्रकातील शासन नियमानुसार मिरा - भाईंदर महानगरपालिकेने शासनाच्या मॉडेल (आदर्श) सेवा प्रवेश नियमांमध्ये संयुक्तीक परिस्थिती नुसार आवश्यक ते बदल करून मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ४५६ (१) अन्वये सेवा भरती / सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण प्रारूप नियम २००८ तयार केलेला आहे. या प्रारूप नियमांच्या मसुद्यास ही सभा मंजूरी देत आहे.

सदर सेवा प्रवेश नियम २००८ मागील सेवा प्रवेश / सेवा शर्ती नियम २००५ नुसार देण्यात आलेल्या पदोन्नत्यांना व नेमणुकांना लागू होणार नाहीत. सदर सेवा शर्ती / सेवा प्रवेश नियम अंतिमरित्या राजपत्रात प्रसिद्ध होवून शासनाचे अंतिम निर्णय होईपर्यंतच्या पूर्वी सेवा प्रवेश / सेवा शर्ती नियम २००५ नुसार नेमणूका / कायम पदोन्नती बाबत कार्यवाही करण्यात यावी.

मिरा भाईदर महानगरपालिका सेवा (सेवा भरती व सेवांचे वर्गीकरण) नियम २००८ चा प्रारूप मसुदा शासनाकडे पाठवून त्यामध्ये केलेल्या बदलांना शासनाकडून सहानभुतीपूर्वक निर्णय घेवून अंतिम मान्यतेसाठी प्रशासनाकडून पाठ पुरावा करण्यात यावा.

**सुचक :- श्री. प्रफुल्ल पाटील. अनुमोदक :- श्री. भगवती शर्मा.**  
**ठराव सर्वानुमते मंजूर.**

**सही/-**  
**महापौर**  
**मिरा भाईदर महानगरपालिका**

**मा. महापौर :-**

सन्मा. सदस्य, अजून सचिवांनी प्रकरण वाचले नाही आणि प्रकरण आधी वाचू द्या. त्यानंतर ठराव मांडा. सचिवजी प्रकरण वाचा.

**नगरसचिव :-**

प्रकरण क्र. ५२, जेसलपार्क येथे भाईदर पूर्व व पश्चिम यांना जोडणारा रेल्वेखालील सबवे बांधणे कामाबाबत.

(प्रकरण क्र. ५२ चा ठराव पुनश्च: सदस्यांनी एकत्रितरित्या वाचन केले.)

**मदन उदितनारायण सिंह :-**

मिरा भाईदर महानगरपालिका हद्दीतील जेसलपार्क येथे भाईदर पूर्व-पश्चिम यांना जोडणारा रेल्वे खालील सबवे बांधणेकामी मा. सर्वसाधारण सभा दि. २५/०६/२००९ ठराव क्र. ३६४ व त्यानंतर मा. महासभा ठराव क्र. २३ अन्वये मंजुरी प्राप्त आहे. सदर काम हे महानगरपालिका मार्फत निविदा मागवून हाती घेण्यास व कामाच्या प्रस्तावास रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे. सदर कामाचे रु. ९ कोटी ५९ लाख एवढ्या रक्कमेचे अंदाजपत्रक आहे. सदर काम जवाहरलाल नेहरु नॅशनल अर्बन रिनीवल मिशन (J.N.N.U.R.M.) अंतर्गत प्रस्तावित करण्यात आले होते. तथापी नागरीकांची मागणी तसेच भाईदर पूर्व ते पश्चिमेला जाण्यासाठी त्रास, छोट्या वाहनांना त्वरीत पूर्व-पश्चिमेस जाण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध होण्याकरिता सर्व राजकीय पक्षांनी आंदोलनही केले होते. सदरचे काम महानगरपालिका फंडातुन करणे कामी सन २००८-०९ अर्थसंकल्पामध्ये तरतुद केली व नेहरु नॅशनल अर्बन रिनीवल मिशन (J.N.N.U.R.M.) मधून वगळून महानगरपालिका निधीतून करणेकामी दि. १९/०३/२००८ ठराव क्र. ३८ अनुसार निविदा मागविण्यास मान्यता दिली आहे. सदरचे काम नेहरु नॅशनल अर्बन रिनीवल मिशन (J.N.N.U.R.M.) मधून वगळण्यात आल्याचे राज्य शासनालाही कळविणे आवश्यक होते. त्याच प्रमाणे राज्य शासनास अवगत करण्यात आले असून व राज्य शासन याकामी सदर काम नेहरु नॅशनल अर्बन रिनीवल मिशन (J.N.N.U.R.M.) मधून वगळण्याचे असल्याने महानगरपालिकेने केंद्र शासनास देखील कळवावे असे राज्य शासनाने कळविले असून त्याप्रमाणे केंद्र शासनास कळविण्यात आलेले आहे. सदर कामी रु. ९.५९ कोटीच्या कामास आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात येत आहे.

**कल्पना म्हात्रे :-**

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

**शानु गोहिल :-**

मिरा भाईदर महानगरपालिका हद्दीत जेसल पार्क येथे भाईदर पूर्व व पश्चिम यांना जोडणारा रेल्वे खालील सब वे बांधणे कामी मा. सर्वसाधारण सभा दि. २५/०६/२००९ ठराव क्र. ३६४ व त्यानंतर मा. महासभा ठराव क्र. २३ अन्वये मंजुरी प्राप्त आहे. सदर काम हे महानगरपालिका मार्फत निविदा मागवून हाती घेण्यास व कामाच्या प्रस्तावास रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे. सदर कामाचे रु. ९ कोटी ५९ लाख एवढ्या रक्कमेचे अंदाजपत्रक आहे. सदर काम जवाहरलाल नेहरु नॅशनल अर्बन रिनीवल मिशन (J.N.U.R.M N.) अंतर्गत प्रस्तावित करण्यात आले होते. तथापि मा. महासभा दि. १९/०३/२००८ ठराव क्र. ३८ अ नुसार सदर काम J.N.N.U.R.M. अंतर्गत वगळून महानगरपालिका निधीतुन निविदा मागविण्यास मान्यता दिलेली आहे.

सदर काम J.N.N.U.R.M. मधून घेण्यास राज्य शासनाच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीचे (SLSC) मान्यता दिली असल्यामुळे या प्रकरणी राज्य शासनास काम वगळण्याबाबत अवगत करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे राज्य शासनास याबाबत अवगत करण्यास आले असून राज्य शासनाने या कामी सदर काम J.N.U.R.M N. मधून वगळवयाचे असल्याने याबाबत महानगरपालिकेने केंद्र शासनास देखील कळवावे असे राज्य शासनाने कळविले असून त्याप्रमाणे केंद्र शासनास कळविण्यात आलेले आहे. सन २००८-०९ या वर्षाच्या अर्थसंकल्पात “कल्वर्ट बांधकाम / भुयारी मार्ग / F.O.B. / मुर्धा खाडी ब्रिज” या लेखाशिर्षाखाली रु. ७.५० कोटी एवढी तरतुद केलेली असून ३१ मार्च २००९ पर्यंत सबवे बांधणे कामी रु. १.०० कोटी एवढाच खर्च होणे अपेक्षित आहे. सदर कामी रु. ९.५९ कोटीच्या खर्चास व निविदा मागविण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर कामाकरिता रेल्वे प्रशासनाकडे आवश्यक ती फि भरण्यास मंजुरी देत आहे.

**निर्मला सावळे :-**

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

**मा. महापौर :-**

मी एकालाही परवानगी दिली नाही. ज्याला परवानगी देईल त्याने ठराव वाचन करावे. कोणी परवानगीच घेतली नाही.

**चंद्रकांत वैती :-**

ठराव मांडायला परवानगी मागावी लागत नाही लागते हे तुम्हाला कोणी सांगितले.

**जयंत पाटील :-**

आता आपण पाहिले की, ठराव मांडताना जी चढाओढ चालली होती. आपल्या घरी एखादे लग्न कार्य असते व त्यामध्ये कशी झुंबड उडते. तशी झुंबड उडाली होती. काल जेसलपार्कमध्ये गेल्यानंतर एक बोर्ड मी बघितला. एका महान नगरसेविकेने बोर्ड लावलेला आहे की, माझा विषय महासभेत येणार होता म्हणून त्यादिवशी सभा रद्द झाली. त्या सभेमध्ये त्या नगरसेविकासुद्धा आल्या नव्हत्या. आपल्या स्वतःचा विषय आणि जर एवढी आवड असती तर ती एकटी तरी येउन बसली असती. हा विषय कुठल्या प्रभागाशी निगडित नाही. मी मगाशी बोललो, हा विषय भाईदर (पूर्व) आणि पश्चिमेला जोडणारा मार्ग आहे. येथे दोन्ही नगरसेवक जणूकाही आमच्याच प्रभागात रोड होणार आहे व त्याचे क्रेडीट आम्हालाच मिळणार आहे. क्रेडीट कोणीही घ्या. पण हे होणे महत्वाचे आहे. याला कोणीही काहीही विरोध केला नव्हता. त्याची संपूर्ण माहिती मी आपल्याला सांगतोय. मिरा भाईदर महानगरपालिका हद्दीत जेसलपार्क येथे भाईदर (पूर्व) व (पश्चिम) यांना जोडणारा रेल्वे खालील सबवे बांधणेकामी सर्वसाधारण सभा दि. २५/०५/२००८ ठराव क्र. ३६४ या कामाला कोणीही, कधीही विरोध केला नाही. त्याच्यामुळे या शहरामध्ये असे एक चित्र निर्माण केले गेले की, ह्या प्रकल्पाला विरोध होत आहे. नाहीतर मी उपोषणाला बसेल पण उपोषणाचा मुद्दत अजून सापडला नाही. असेल तर लवकर करून घ्या उपोषण, कारण बरीच लोकसंख्या वाढलेली आहे. या देशामध्ये अन्नधान्याचाही तुटवडा आहे किंवा नको ते वातावरण निर्माण करायचे आणि शहरामध्ये वातावरण दुषीत करायचे मग ते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असो किंवा जे प्रामाणिकपणे मदत करतात. त्यांना दुखवण्याचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे मी या गोष्टीचा निषेध करतो. तसे व्हायला नको आणि अशातऱ्हेने बोर्ड लावलेले आहे. आपण मगाशी बोललात की, बोर्ड काढून घ्या. तेही बोर्ड काढायला आपण लावा. एवढी मी आपल्याला विनंती करतोय.

**शशिकांत भोईर :-**

मा. महापौर साहेब, मगास पासून जो सावळा गोंधळ की कोणता गोंधळ झाला हे मला माहित नाही. पण मला वाटते की, हा जो सबवे बांधायचा आहे. तो फक्त जेसलपार्कच्या नगरसेवकाने बांधावा असे मी सांगत नाही तर त्याचे जे जेसलपार्क नाव आहे येथे आपण दिलेले आहे. जेसलपार्क येथे आहे तर भाईदर स्टेशनकडील उत्तरेकडील बाजूस असे करा. म्हणजे नाही जेसलपार्कवरला घेणार, नाही पश्चिम-उत्तरेकडील. सबवे हा मिरा भाईदर परिसरातील नागरीकांसाठी आहे. फक्त जेसलपार्कच्या लोकांसाठी नाही म्हणून जेसलपार्क वगळून भाईदर स्टेशनच्या उत्तरेकडील बाजूस शिवसेना ऑफीस करा आणि ते सर्व नगरसेवक बांधत आहेत. कोणी एक बांधत नाही. माझी सुचना घ्यावी.

**मा. महापौर :-**

घेतली. सचिव साहेब, तिन्ही ठराव एकच आहे. तिघांना क्लब करू या.

**मदन उदितनारायण सिंह :-**

मा. महापौर साहेब, आपके अनुमती से इस विषय पर दो शब्द बोलना चाहता हूँ, आज जो जिम्मेदार सन्मा. नगरसेवक, नगरसेविका मा. महासभा के अंदर आते है। महासभा की इज्जत, महासभा की आनशान रखना उनका भी कर्तव्य है। तो मुझे ऐसा लगता है की, जब कोई विषय विषयपटलपर आनेवाला हो तो ऐसे मे लोगोको गुमराह करना महानगरपालिका की इज्जत निकालना आज जो लोग क्रेडीट लेने की होड मे लगे है उन्होने ऐसा ऐसा बोर्ड लगाया है की, वह बोर्ड मा. महापौर साहेब आप एकबार पढकर आईए। उस बोर्ड पर ऐसा लिखा गया है की, अशिक्षित राजनेता होगा तो क्या होगा? सिर्फ एक ही शहाने है बाकी सब मुख है क्या? और पुरे शहर को अगर कोई गुमराह किया है तो ऐसे लोगोको महासभा या समाज क्या दंड देगी। ऐसा कोई नियम होना चाहिए जो विषय महासभा पर आना है वह आएगाही और जो प्रयास कर रहे है तो उसके उपर क्या कार्यवाही की जाए? यह भी निश्चित होना चाहिए।

**भगवती शर्मा :-**

सन्मा. सदस्य मदन सिंहजी जो बोल रहे है वह बात एकदम सही है। इसके पहले बोर्ड पर चर्चा हो रही है, उसने ऐसे बोर्ड लगाया है, इसने ऐसे बोर्ड लगाया है। ऐसे बोर्ड पर भी सकती से निपटा जाए।

**मदन उदितनारायण सिंह :-**

ऐसे बोर्ड लगानेवाने पर कार्यवाही की जाए। शहर को गुमराह क्यों किया जा रहा है?

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, आपण नवरात्रीला मेन रोडला गेट वगैरे लावले आहेत त्याची महापालिकेने त्यांना परमिशन वगैरे काय दिली आहे का?

**मा. महापौर :-**

आपल्याला माहिती घेउन सांगतो. वॉर्ड ऑफीसरकडे असेल आपल्याला माहिती घेउन देतो.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, वॉर्ड ऑफीसरचा प्रश्न नाही. आपल्या महापालिकेने परमिशन दिली आहे का नाही ते विचारा? त्यांच्या वॉर्ड ऑफीसर पेक्षा दुसरे अधिकारी त्यांच्या वर आहेत की, नाही? त्यांना विचारा.

**संभाजी पानपट्टे (उपायुक्त सो.) :-**

प्रत्येक कामाची परवानगी ऑफीसरकडून घेतात. त्याची माहिती घेउन तुम्हांला सांगतो.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, आपण ह्यावेळेला परमिशन जरी दिले असेल ह्यावर्षी समजा नवरात्र तर गेली असेल. पण पुढच्या वर्षी त्यांना असे सांगा की, कोणालाही परमिशन देवू नका. मेन गेटला, रस्त्यावर गेट लावतात. तर आतल्या रोडला लावा. मिरा भाईंदरचे थिएटर बनवून ठेवले आहे.

**मा. महापौर :-**

ठिक आहे.

**प्रकरण क्र. ५२ :-**

जेसलपार्क येथे भाईंदर पुर्व व पश्चिम यांना जोडणारा रेल्वेखालील सब वे बांधणे कामाबाबत.

**ठराव क्र. ४३ :-**

मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील जेसलपार्क येथे भाईंदर पूर्व-पश्चिम यांना जोडणारा रेल्वे खालील सब-वे बांधणेकामी मा. सर्वसाधारण सभा दि. २५/०६/२००९ ठराव क्र. ३६४ व त्यानंतर मा. महासभा दि. ०३/०८/२००४, ठराव क्र. २३ अन्वये मंजूरी प्राप्त आहे. सदर काम हे महानगरपालिका मार्फत निविदा मागवून हाती घेण्यास व कामाच्या प्रस्तावास रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे. सदर कामाचे रु. ९ कोटी ५९ लाख एवढ्या रक्कमेचे अंदाजपत्रक आहे. सदर काम जवाहरलाल नेहरु नॅशनल अर्बन रिनीवल मिशन (J.N.N.U.R.M.) अंतर्गत प्रस्तावित करण्यात आले होते. तथापि मा. महासभा दि. १९/०३/२००८ ठराव क्र. ३८ अ नुसार सदर काम J.N.N.U.R.M. अंतर्गत वगळून महानगरपालिका निधीतुन निविदा मागविण्यास मान्यता दिलेली आहे.

सदर काम J.N.N.U.R.M. मधून घेण्यास राज्य शासनाच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीचे (SLSC) मान्यता दिली असल्यामुळे या प्रकरणी राज्य शासनास काम वगळण्याबाबत अवगत करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे राज्य शासनास याबाबत अवगत करण्यास आले असून राज्य शासनाने या कामी सदर काम J.N.N.U.R.M. मधून वगळवयाचे असल्याने याबाबत महानगरपालिकेने केंद्र शासनास देखिल कळवावे असे राज्य शासनाने कळविले असून त्याप्रमाणे केंद्र शासनास कळविण्यात आलेले आहे. सन २००८-०९ या वर्षाच्या अर्थसंकल्पात “कल्वर्ट बांधकाम / भुयारी मार्ग / F.O.B. / मुर्धा खाडी ब्रिज” या लेखाशिर्षाखाली रु. ७.५० कोटी एवढी तरतुद केलेली असून ३१ मार्च २००९ पर्यंत सबवे बांधणे कामी रु. १.०० कोटी एवढाच खर्च होणे अपेक्षित आहे. सदर कामी रु. ९.५९ कोटीच्या खर्चास व निविदा मागविण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर कामाकरिता रेल्वे प्रशासनाकडे आवश्यक ती फि भरण्यास मंजूरी देत आहे.

सदर ठरावाचे वाचन श्री. मदनसिंह, श्रीम. शानु गोहील व श्री. जयंत पाटील यांनी केले.

सदर ठरावास अनुक्रमे श्रीम. कल्पना म्हात्रे, सौ. निर्मला सावळे व श्री. भगवती शर्मा यांनी अनुमोदन दिले.

सर्व सन्मा. सदस्यांनी मांडलेला ठराव हा एकच आहे. सदर ठरावास सर्वानुमते मंजूरी देण्यात येत आहे.

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

**नगरसचिव :-**

प्रकरण क्र. ५३, भाईंदर (प.) टेंभा हॉस्पिटल बांधणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणे.

(सन्मा. सदस्य श्री. भगवती शर्मा यांनी प्रकरण क्र. ५३ च्या ठरावाचे सभागृहासमोर वाचन केले.)

**मिलन पाटील :-**

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

**मा. महापौर :-**

सचिवजी, आपण परत एकदा या ठरावाचे वाचन करा.

**मिलन म्हात्रे :-**

आमचा याच्यावर ठराव येणार आहे. त्याच्या अगोदर प्रशासनाने नेमका खुलासा करावा. आयुक्त साहेब, या विषयाच्या संदर्भात खुलासा करा की, नेमके काय काय आहे?

**मा. महापौर :-**

आपल्याला काय माहिती पाहिजे.

**चंद्रकांत वैती :-**

या विषयात प्रशासनाकडून असा खुलासा हवा आहे की, आपल्याकडे शहर रोज वाढत आहे. येणाऱ्या भविष्यकाळात २०२० पर्यंत आपली लोकसंख्या साधारण ३० ते ३२ लाखांच्या आसपास असणार आहे. त्यावेळेला या शहरामध्ये महापालिकेची जी आरक्षणे आहेत त्या आरक्षणामध्ये आपल्याकडे शहराच्या आवश्यक गरजा पुरविण्यासाठी महापालिकेच्या स्वतःच्या जागा किती असतील मग महापालिकेच्या जागा आपण बी.ओ.टी वर दिल्यासारखा प्रकार झाला आणि बी.ओ.टी वर दिले जाते. त्याच्याबाबतीत माझा अनुभव अतिशय वेगळा आहे. मागे आपण हॉसिंग फॉर डिसहॉसिंग या प्रकरणाची चौकशी करणार होते. आपल्या त्या इमारती देत आहेत ते अधिकृत आहेत का? अजून चौकशी झाली नाही. आपले अजून प्रोसेसमध्ये आहे. कारण ज्या इमारती आपल्याला बांधून देणार आहेत त्या अनधिकृत आहेत. आता हे हॉस्पिटल बांधले जाणार आहे त्याचाही प्रकार तसाच होणार आहे आणि असे आपण देवू शकतो का? आपली टिपणी अशी आहे की, उर्वरित भागाची विक्री करावी आणि त्यातून ११ करोड आपल्याला जमतील आणि ह्या ११ करोड रुपयामध्ये आपण मी तर म्हणतोय तुम्हांला हॉस्पिटल बांधायचे आहे महापालिकेने हॉस्पिटल टप्पाटप्पाने बांधावे. बाजूची जागा आहे ती कोणाला विकायची गरज नाही. तिथे बाजूला मॉल झाला व जागेची किंमत वाढली म्हणून आपण जागा विक्रीसाठी करतो का? प्रकार असा झाला आहे हॉस्पिटलसाठी लढाई सन्मा. नगरसेवक मिलन म्हात्रे ह्यांची होती आणि ह्यांनी हायकोर्टातून तसे आदेश पारित करून आणले आतापर्यंत ते पेन्डींग होते. आतापर्यंत आपण लेंगलींग ठेवले होते. जाणीवपूर्वक तो विषय होऊन देत नव्हतो आज त्या जागेची किंमत वाढली म्हणून बाजूची जागा कोणाला तरी विकत घ्यायची किंवा आता जी निविदा काढली तर आपल्याकडे तसा काय फार फरक नसतो. बी.ओ.टी. ने देतो ते आपण कोणाकोणाला दिले आहेत ते मागच्या आरक्षणात ही आपण बघितले आहे तर असा प्रकार करू नये. महापालिकेने स्वतः विकसित करावे. महापालिकेने हॉस्पिटलची ती इमारत टप्पाटप्पाने स्वतः विकसित करावी पण कुठच्याही प्रकारे बी.ओ.टी वर देवू नये.

**मा. महापौर :-**

विरोधी पक्षनेते वैती साहेब आपण ती जागा बी.ओ.टी. वर देत नाही. जो ठराव आला आहे तर पैसे न घेता त्यांच्याकडून तेवढे बांधकाम करून घ्यायचे आहे इमारतीचे पण चालवणार महापालिकाच.

**चंद्रकांत वैती :-**

याच्या आधी तिथे जे २३ लोक आहेत. त्या २३ लोकांना तेथून शिफ्ट करायचे आहे. त्याच्यासाठी ३ करोड रु. आपण जिल्हापरिषदेला दिले. मग जिल्हा परिषद परस्पर जागा विकू शकली असती पण ती सरकारी जागा आहे म्हणून आपल्याला ती तेवढ्या ह्याच्यात मिळाली मग आपण ती बाकीची जागा विकसित करायला घ्यायची. हॉस्पिटलची जागा ठेवायची. बाजूला उर्वरित जागा असेल तर आपल्याला भविष्यात काहीही करता येईल. महापालिका उद्या हायटेक झाली तर तिथे उद्या एखादे मेडिकल कॉलेजही होईल. मग तुम्ही ती जागा कोणाला घ्यायच्या कशाला बेतात आहात? ती जागा कोणाला देवू नये.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मा. महापौर साहेब ठराव पर मतदान के पहिले या जो भी निर्णय होगा इसके पहिले आप हमको बोलनेका मौका दिजीए।

**मिलन म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब या विषयावर सभागृहाचा एक सदस्य आणि मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिसरात गेल्या २५ वर्षापासून हॉस्पिटलचे निर्माण होत नव्हते. त्याकरिता दाखल केलेल्या उच्च न्यायालयातील यांचेकडील याचिकाकर्ता दोन्ही नात्याने मी बोलतोय आज ही जी टिपणी येथे आली आणि ठराव ठेवला गेला. आपल्या महापालिकेच्या पॅनलवर आपले आर्कीटेक्ट आपण पैसे देवून ठेवले आहेत. आज बी.ओ.टी. ची दोन्ही प्रकरण आपली महापालिकेची आपण बघतोय. ती अशी एकतर तुमचा ऑक्ट्राय तुम्ही दिलात. ऑक्ट्रायसुद्धा बी.ओ.टी. तत्वावर दिला गेला. त्यावेळी आपण फायद्यात राहू असे सांगितले गेले परंतु...

**मा. महापौर :-**

सन्मा. सदस्य आपण समजून घ्या बी.ओ.टीवर आपण जावूच नका.

**मॉरस रॉड्रीक्स :-**

बी.ओ.टी नाही ओपन टेंडर करायचे.

**मा. महापौर :-**

बी.ओ.टी चे नाहीच आहे.

**मॉरस रॉड्रीक्स :-**

एका बिल्डरचे नाव घेवून देता येत नाही. ओपन टेंडर काढा. सर्व पेपरमध्ये जाहिरात द्या.

**मा. महापौर :-**

होय.

**मिलन म्हात्रे :-**

या ठरावामध्ये जे दिलेले आहे की ती बिल्डिंग बांधणारा जो विकासक आहे. तोच माणूस हॉस्पिटलची बिल्डिंग बांधणार. पण मला सांगा, आपल्याकडे आर्कीटेक्ट पॅनलवर आहे. आपण त्यांना फिस दिलेली आहे. २५-२५ लाख रु. पेमेन्ट करतोय. माझी अशी सुचना आहे की, यामध्ये तुम्हांला जर आर्थिक स्त्रोत जर नसतील तर तुमचा जो एफ.एस.आय. असेल तो तुम्ही लिलाव पद्धतीने मोठ्या सर्व वर्तमान पत्रामध्ये जाहिररित्या नोटीस काढून पब्लिश करून ओपन लिलाव घ्या. ऑक्शन आणि अमाउंट तुम्ही तयार करा. तो विषय तुम्ही सेपेरेट ठेवून द्या आणि आपली इमारत ही महापालिकेच्या देखरेखी खाली महापालिकेचे जे आर्कीटेक्ट आहेत त्यांच्या देखरेखी खाली ज्यापद्धतीने चांगले बनेल. हे जसे स्ट्रक्चर आहे. ७.५ रिस्टॉलस्केल भुकंपाचे धक्के सहन करतील असे हे स्ट्रक्चर आपण जिथे उभे आहोत ते हे स्ट्रक्चर आहे. उद्या त्या व्यक्तीचा आर्कीटेक्ट जर बाहेरचा कोणीतरी असला व त्या इमारतीमध्ये चुकीचे बांधकाम झाले किंवा काहीतरी झाले आणि तो पळून गेला किंवा निघून गेला तर तुम्ही काय करणार? आपल्या येथे अनेक अनधिकृत बिल्डिंग आहेत. मिरा रोडला पाडायला घेतले आहे. का तर तो झुलता मनोरा झाला आहे. त्याचे बॅलेसिंग गेले व ती बिल्डिंग आता पडत आहे. तो सुद्धा प्लान आपणच पास केला होता. त्या आर्कीटेक्टला आपण काय केले? मिरा रोडला जी कल्याणी बिल्डिंग आता महापालिका तोडत आहे. त्या बिल्डींगचा आर्कीटेक्ट कोण आहे? म्हणजे थर्ड पार्टीकडून आर्कीटेक्ट बाहेरून येणार आणि तो तुम्हांला हॉस्पिटल बांधून देणार आणि एखादा कोणतरी उद्या बिल्डर अशा राहिल. मी ही एवढीशी बिल्डिंग बांधतोय व त्याच्यामध्ये तुम्हांला हे एवढे मोठे हॉस्पिटल बांधून देतो. त्याचा क्वालिटी, क्वांटीटी मध्ये संपूर्णपणे शंका घेण्याची जागा आहे त्याकरिता या ठरावावर आमचा ठराव आहे. पण सभागृहाला माझी अशी सुचना आहे की आपल्या महापालिकेच्या अखत्यारित आपल्या देखरेखीखाली व्यवस्थित मजबूत अशी इमारत झाली पाहिजे. आर्कीटेक्ट तिसरा कोणी नसावा. जे आपल्या पॅनलवर आहे. श्री. गिरीष प्रधान त्यांच्या संपूर्णपणे देखरेखीखाली हे हॉस्पिटल बनले पाहिजे आणि आता जे बनवायचे आहे म्हणजे आर्थिक तरतुदीबाबत आमचा जो ठराव आहे तो आम्ही देतच आहे.

**मा. महापौर :-**

सन्मा. सदस्य म्हात्रे साहेब ठरावामध्ये असे आहे की अंदाजे पर डिझाईन, नकाशे संपूर्ण प्रशासनाच्या नियंत्रणाखाली काम करून घेण्यात यावे. डिझाईनींग आपण करणार. सुपरवीझन आपले राहिले आपण प्रशासनाच्या नियंत्रणाखाली काम करून घेणार आहोत.

**मिलन म्हात्रे :-**

माझे ऑब्जेक्शन तेच आहे. प्रशासन निराळा आहे आणि आपण आपला आर्कीटेक्ट नेमला आहे. त्याच्यात ते शब्द नाही.

**मा. महापौर :-**

आर्कीटेक्ट आहे.

**मिलन म्हात्रे :-**

आर्कीझम नाव टाका. आपल्या पॅनलवरचे ते आर्कीटेक्ट आहेत. त्याच्यात आहे का? मी ते नाव ऐकले नाही.

**मा. महापौर :-**

ठिक आहे. ते नाव अँड करून घेतो.

**मिलन पाटील :-**

मा. महापौर साहेब या शहराची शान जी वाढवलेली आहे. आतापर्यंत आपल्या डोळ्यादेखत जी काम झालेली आहेत. आपले जे चर्च आहे व श्री. गिरीष प्रधान हे आपले आर्कीटेक्ट आहेत त्यांनाच आपण नेमावे आणि त्यांच्या देखरेखी खाली या हॉस्पिटलचे काम झाले पाहिजे ठेकेदार कोणीही असू दे त्यांची क्षमता आहे त्या ठेकेदाराकडून काम करून घेण्याची आणि हवे असल्यास आपण इंटरनेटवर द्या. म्हणजे ओपन द्या. मा. महापौर साहेब श्री. गिरीष प्रधान यांच्या नावाची मी शिफारस करतो. त्यांच्या देखरेखीखाली हे काम झाले पाहिजे अशी माझी सुचना आहे.

**प्रशांत पालांडे :-**

मा. महापौर साहेब आम्हांला आयुक्त साहेबांनी जो नकाशा दिला आहे. त्याच्यामध्ये डाव्या हाताला २०० चौ.मी. चे इनक्रोचमेंट दाखवलेले तर आपण जी चर्चा केली ते तेच आहे का?

**मिलन म्हात्रे :-**

साहेब माझी अशी सुचना आहे की, कम्पाउंड बांधताना खाजगी बिल्डरांनी अतिक्रमीत केलेली जागा आणि ती आपण अजून ओपन केली नाही त्याच्यामुळे कम्पाउंड वॉलचे काम थांबले आहे.

**चंद्रकांत वैती :-**

आपण बी.ओ.टी. वर द्यायच्या भानगडीत पडू नका.

**मा. महापौर :-**

बी.ओ.टी नाहीच आहे.

**चंद्रकांत वैती :-**

आणि ती जागा द्यायचीच नाही जागा महापालिकेकडे राहिली तर काय अडचण आहे का?

**मा. महापौर :-**

सन्मा. नगरसेवक मिलन म्हात्रेजी यांची सुचना तशी आहे.

**चंद्रकांत वैती :-**

ते ठिक आहे. हॉस्पिटलचा टप्प्याटप्प्याने विकास करा. पण ती जागा विक्री किंवा आपण कुठच्याही पध्दतीने काढू नये.

**मा. महापौर :-**

सन्मा. विरोधी पक्षनेतेजी तुम्हाला जर काय म्हणायचे असेल तर आपण आपला ठराव द्या.

**याकुब कुरेशी :-**

मला असे विचारायचे आहे की, ही जागा आपण जिल्हा परिषदेकडून घेतलेली आहे. तर आपण ही जागा विकू शकतो का? प्रायव्हेट बिल्डरला विकू शकतो का? कायद्यामध्ये तसे नियम आहे.

**मा. महापौर :-**

आपण विकत नाही.

**याकुब कुरेशी :-**

आणि जो २ एफ.एस.आय. आपल्याला विकत मिळणार आहे. ती जागा विकल्यानंतर आपल्याला दोन एफ.एस.आय. मिळेल का?

**मा. महापौर :-**

त्याला एकच एफ.एस.आय. देणार आहे. जो पार्ट आपण विकणार आहे त्याला एकच एफ.एस.आय. भेटणार आहे व जे आपण बांधणार ते दोन एफ.एस.आय. मध्ये बांधणार.

**याकुब कुरेशी :-**

म्हणजे आपले एक एफ.एस.आय. चे नुकसान होते. आपण मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या एक एफ.एस.आय. चे नुकसान करून देतोय.

**मा. महापौर :-**

तेवढी जागा उपलब्ध, काम येणार नाही.

**याकुब कुरेशी :-**

राहू दे ना जागा. जागा विकून कशाला करता? माझे म्हणणे एवढेच आहे की, ही जागा आपण आज बोलावता तर पाच वर्षांनी बोलवा.

**मा. महापौर :-**

आपल्याला जे काय म्हणायचे आहे, आपले जे वेगळे मत असेल त्याचा आपण आपला ठराव द्या.

**याकुब कुरेशी :-**

ठराव देतो.

**चंद्रकांत वैती :-**

आमचा ठराव देतोय. प्रशासनाने दिलेला गोषवारा पाहता मा. महासभा दि. १६/०४/२००७ ठराव क्र. ०३ अन्वये प्राप्त प्रशासकीय / आर्थिक मान्यतेनुसार २०० खाटांचे हॉस्पिटल इमारत (७२१७.०० चौ. मीटर जागेत) बांधणे कामी त्वरीत निविदा मागविण्यात याव्यात. मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे व आर्थिक स्रोत जकात बंद झाल्याने कमी झालेले आहे. तसेच शहरात JNNURM अंतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रकल्प हाती घ्यावयाचे असल्याने महानगरपालिकेस ५०% रक्कम सदर प्रकल्पास द्यावी लागणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा आर्थिक खर्चाचा भार संतुलित करण्याकरीता सदर हॉस्पिटल टप्प्याटप्प्याने विकसित करावे. शहर वाढत आहे. वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेता भविष्यात त्या जागेचा उपयोग विकास कामाकरिता करता येणार आहे. म्हणून सदर मनपाची जागा विक्री न करता अथवा प्राईव्हेट विकासकास विकसीत करणेसाठी देवू नये व महापालिकेने तातडीने हॉस्पिटल बांधकामास सुरुवात करणेसाठी अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदीमधून खर्च करणेची मान्यता देत आहे. असा मी ठराव मांडत आहे.

**याकुब कुरेशी :-**

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

**मिलन म्हात्रे :-**

यामध्ये माझी अशी एक सुचना आहे की, हॉस्पिटलकरीता होणारा जो खर्च आहे. हे संपूर्ण जनरल फंडामध्ये बजेटमध्ये प्रोव्हीजन आहे. अडीच करोडची प्रोव्हीजन आहे. ती प्रोव्हीजन आपण मार्चपर्यंत युटीलाईज

करावी आणि जे काय काम व्हायचे आहे. बॉर्ग रुम आहे, संरक्षण भिंत आहे मेन हॉस्पिटलच्या फाउंडेशनचे काम आहे अशी इत्यादी जी काही छोटीशी कामे आहेत, ती सगळी त्याच्यामध्ये घेउन ती तरतुद मार्च अखेर पर्यंत आपण संपविली पाहिजे. ही माझी सुचना आपण नोंद करुन घ्या.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मा. महापौर साहेब, जब यह प्रस्ताव इसके पहले भी आया, तब आपका यह रुलिंग है की, इस. मा. महासभा मे यह बी.ओ.टी. मे देने का, विकासक को देकर उतना बांधकर लेनेका, या महापालिकेने बनानेका? इसके लिए मा. आयुक्त को हमने राईट्स दिया और मा. आयुक्त साहब और आर्कीझम इन्होंने इस बाबतका एक सर्वेक्षण रिपोर्ट मा. महासभा को देने का ऐसा निर्णय उस सभा मे हुआ। जब यह विषय विषयपटलपर आया तब मैने मा. आयुक्त को एक पत्र दिया और उसमे कुछ बातोंका उल्लेख किया की, इस का हमे खुलासा चाहिए। मा. आयुक्त साहबने आर्कीझम का रिपोर्ट तो नही दिया है। बाकी के प्रश्न का उत्तर उन्होने दिया है। तो पहिले आपने इस मा. महासभा मे जो निर्णय लिया था, आर्कीझम का रिपोर्ट बी.ओ.टी. या विकासक को देना या महापालिकाने बांधना इसके बारे मे निर्णय होना जरूरी है। नगररचना विभागाने ही जी टिप्पणी दिलेली आहे यामध्ये टोटल एक परिच्छेद असा लिहलेला आहे की, या ठरावाच्या पान क्र. २ मध्ये दिलेले आहे. टोटल १३ हजार २२१.८२ चौ.मी. जागा त्याच्यापैकी ३ हजार ८७४ जागा आपण चटई क्षेत्र विकायचे आणि ७२१७ ह्यामध्ये हॉस्पिटल बांधायचे. मा. महापौर साहेब, आप देख लीजिए यह टिपणी मे ७,२१७ चौ.मी. आपण बांधायचे. दोन्ही मिक्स केले की, १० होते आणि उर्वरीत २१३० राहते. त्यात आपण असे लिहले आहे की, एवढ्या चटई क्षेत्र निर्देशकांस बांधकाम दुसऱ्या टप्प्यात शासनाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर करण्यात येईल. म्हणजे जे टोटल चटईक्षेत्र विकायचे आहे किंवा ओपन आहे. याअर्थी सहा ते साडे सहा हजार चौ.मी. ही जागा सुरक्षित आहे. टोटल १३,२२१ आपण ७ हजार बाद केले तर राहिले किती? ६ राहिले आणि आपण मार्केटमध्ये विकायला किती लावले ३ हजार ८७४ म्हणजे जे उर्वरीत आहेत त्याचा हिशोब काय आहे? ती आपण ६ हजारामध्ये का दिली नाही?

**दिपक खांबित :-**

आपण शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आणि त्यांनी दोन एफ.एस.आय. अलाउड केले सगळ्या जागेला तर त्यावेळेला ती २,१६० करायची म्हणून आपण दिले.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

टिपणी देताना म्हणून मी पत्राचे उत्तर मागितले होते आणि आपण दिले नाही. नगररचनाने मला उत्तर दिल्यानंतर आयुक्त साहेबांनी त्याला सुधारीत उत्तर दिलेले आहे. त्यामध्ये तुम्ही क्लिअर सांगितलेले आहे. नगररचनाने सांगितले की, ३,७२३ जागा मिळते. तुम्ही जे परिपत्रक दिलेले आहे. महाराष्ट्र शासनाचा त्यामध्ये २ एफ.एस.आय. आपण ऑलरेडी आपण वापरू शकतो आणि नगररचनाने जे पत्र दिले त्यामध्ये उपविधीचा उल्लेख करुन आपण ती नियमावली चेंज करण्याकरीता पाठविली आहे. त्याचा उल्लेख आहे मग या टिपणीमध्ये पहिले तुम्ही करेक्शन करुन घ्या. ७ हजार जी चौ.मी. जागा आहे त्या अतिरिक्त ६ हजार फुट जागा ही आपल्याला खुली जागा आहे. ३ हजार ७०० नाही.

**दिपक खांबित :-**

आपल्याला दुरुस्ती करुन तसे उत्तर दिले नाही.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मला उत्तर दिले आहे. टिपणीमध्ये?

**दिपक खांबित :-**

आता हा ठराव होतोय. आपले जे रिपोर्ट्स आहेत त्याच्यावर नोंद घेतली आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

३ हजार ७७४ फुट आपण विकणार होते. त्याच्यामधून आपल्याला किती पैसे मिळणार होते? अंदाजित आजच्या रक्कमेप्रमाणे.

**दिपक खांबित :-**

१० करोड रु.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

आणि तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये किती दिलेले आहे? तर ८ कोटी ९१ लाख रु. ९ कोटीचा तुम्ही....

**दिपक खांबित :-**

एस्टीमेट दिलेले आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

९ कोटीचे तुम्ही एस्टीमेट दिलेले आहे. समोर १० कोटी तुम्हांला तेथून मिळणार आहे आणि महापालिकेची एवढी ऐपत आहे. म्हणजे आपण यावेळी साडेसात कोटीची तरतुद केली होती आणि साडेसात कोटीमध्ये आपण नंतर ५ कोटी रु. वर्ग केले. म्हणजे पुढच्या वर्षी ७-८ कोटी या प्रकल्पासाठी आपल्याकडे राखीव आहे आणि समोर ती जागा मार्केटमध्ये विकली तर त्याच्या दुप्पट पैसे येणार आहे. मला अजूनही



समजत नाही. प्रशासनाची याच्यात भूमिका काय आहे? प्रशासनाने विकायचे या भूमिकेवर आहे? आपण याच्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

**दिपक खांबित :-**

केलेली आहे. शासनाची परवानगी घेउन.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

आता क्षेत्रफळ वाढलेले आहे. ३ हजार ७०१ मध्ये परत वाढलेले आहे. तुम्ही चटई क्षेत्र दोन एफ.एस.आय. मिळणार म्हणून पहिले कमी लिहले होते. आता सहा.....

**मा. महापौर :-**

सन्मा. सदस्य ओमप्रकाश अग्रवालजी अभी जो ठराव हुआ है वह हिसाबसे महानगरपालिकेने ही बांधनेका है। किसको कुछ देने का नहीं है। जो भी है वह महानगरपालिका मे है। वह बात ही खतम हो गई है की, ३०० देना है या ४००० देना है।

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

बांधेगा कौन? एक तो चटई क्षेत्र देना है।

**मा. महापौर :-**

ना बेच रहे है, ना किसी और को दे रहे है। महानगरपालिका ही बांध रही है।

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

महापालिका बांध रही है, यह बात बरोबर है। चटई क्षेत्र आप देंगे ना।

**मा. महापौर :-**

किसको देंगे? अभी किसको देना है ही नहीं है। तो विषयच संपला. एकूण दोन ठराव आलेले आहेत.

**जयंत पाटील :-**

दोन ठराव आलेले आहेत. मला फक्त दोन शब्द बोलायचे आहेत. पहिला ठराव सन्मा. नगरसेवक भगवती शर्माने मांडला. माझ्या मताप्रमाणे त्या ठरावाने मिरा भाईंदर शहरवासियांचा फायदा होणार होता किंवा आहे. कारण विकासकाला डेव्हलप करायला दिल्यानंतर आपले काम वर्षभरामध्ये पूर्ण झाले असते आणि शहरातील गरीब जनतेला हॉस्पिटलचा फायदा घेता आला असता असे माझे स्वतःचे मत आहे आणि आमचे मत आहे. शहरातील लोकांना त्याचा फायदा लवकर घेता आला असता. गरीब जनतेला ज्या अडचणी येत आहेत, मुंबई शहरामध्ये जावे लागते. कारण शहरामध्ये आपल्या महापालिकेचे एकही हॉस्पिटल नाही. आपण छोटे छोटे रुग्णालय बांधले आहेत. त्याचा फायदा घेता आला असता आणि त्यामुळे हा जो ठराव झाला आहे तो ठराव कशातऱ्हेने व्हायला हवा होता असे मी म्हणतोय. आमच्या सन्मा. विरोध पक्षनेत्यांनी वेगळा ठराव मांडला आहे आणि त्यामुळे कुठल्याही तऱ्हेची कॉन्ट्रव्हर्सी न करता आम्ही सन्मा. नगरसेवक भगवती शर्मा यांनी जो ठराव मांडला आहे तो ठराव मागे घेत आहोत.

**मिलन म्हात्रे :-**

सन्मा. विरोधी पक्षनेते वैती साहेबांच्या ठरावाला माझे अनुमोदन आहे. साहेब, हा ठराव वाचून कायम करून घ्या.

**मा. महापौर :-**

सन्मा. विरोधी पक्षनेताजी आपण अडीच करोड रुपयाची मान्यता दिलेली आहे. आपण हे बांधकाम टप्प्याटप्प्याने बांधायचे आहे तर हे किती काम आले? निविदा काढताना आपण पूर्ण, म्हणजे डिझाईन करायचे आहे.

**चंद्रकांत वैती :-**

या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये हॉस्पिटल या सदराखाली ४ करोड रुपयाची मान्यता आहे. त्यातले ह्या वर्षासाठी अडीच करोड रुपयाची मान्यता दिलेली आहे. बाकी मान्यता पुढच्या वर्षी घ्या.

**मा. महापौर :-**

माझे असे म्हणणे आहे की, इमारती जी आहे ती पूर्ण आपण बांधली तर ते दिड लाख स्ववेअर फुट साधारण होईल. जर आपण ती इमारती पाहिली व जे काय डिझायनींग करायची आहे ते दिड लाखाप्रमाणे करायचे आहे की, ७० हजार प्रमाणे करायची आहे? दिड लाख रुपयामध्ये करायची आहे की, ७० हजार प्रमाणे वापरायचे आहे व ७० हजार दुसऱ्या इमारतीसाठी बॅलेन्स ठेवायचे आहे ते नक्की काय आहे ते सांगितले तर बरे होईल. का, ते अधिकार आयुक्तांना देऊ या.

**चंद्रकांत वैती :-**

बाकी आयुक्तांनी त्यांच्या लेव्हलवर ठरवावे.

**याकुब कुरेशी :-**

आर्कीटेक्ट प्रणालीप्रमाणे प्लान तयार केले आहे त्याप्रमाणे करा. ह्या इमारतीला ७ माळ्यांची मंजूरी आहे.

**मा. महापौर :-**

दिड लाख रु. आता आपण देत नाही. साधारण आपल्याकडे दोन एफ.एस.आय. प्रमाणे .....

**याकुब कुरेशी :-**

जो प्लान दिलेला आहे त्याप्रमाणे बनवायला सांगा.

**मा. महापौर :-**

प्लान ७० हजार फुटचा आहे. मग ७० हजार फुटाने बांधायचे का?

**चंद्रकांत वैती :-**

या संदर्भात आयुक्तांना अधिकार आहे त्यांनी तसा निर्णय घ्यावा.

**मिलन म्हात्रे :-**

बऱ्याचशा लोकांना जो चुकीचा मॅसेज जातो तो ही सुधारेल. तुम्ही स्वतः स्पष्ट भूमिका करा. तुम्हांला बिल्डींग तळ मजला अधिक किती मजले बनवावी लागेल? टेंडर कितीचे काढावे लागेल? स्ट्रक्चर कसे असले पाहिजे? ज्यावेळेला बिल्डींगला ज्वाईट पडतो त्यावेळेला ती बिल्डींग पूर्णपणे कुमकुवत होते. तुम्ही खुलासा करा.

**चंद्रकांत वैती :-**

सन्मा. नगरसेवक मिलन म्हात्रेजी, आपण सुचना केली होती की, श्री. गिरीष प्रधान यांनी जो अंदाजपत्रक दिलेला आहे त्या अंदाजपत्रकात सन्मा. सदस्य मिलन ह्यांची सुचना समाविष्ट करून घ्यावी व त्यांच्या अंदाजपत्रकानुसार जेवढे काम आहे त्या कामाला त्यांच्या प्लानप्रमाणे सुरुवात करावी. प्राथमिक स्वरूपात तेवढे काम करावे.

**मा. महापौर :-**

बाकी एफ.एस.आय. शिल्लक ठेवायचे? आपण तेवढे वापरले तर चारशे बेडचे हॉस्पिटल होईल.

**चंद्रकांत वैती :-**

जागा बाकी राहू द्या. भविष्यात ती कामाला येईल. लिहिले आहे, भविष्यातील विकास कामासाठी काम येईल असे माझ्या ठरावात मेन्शन आहे.

**मा. महापौर :-**

माझे तेच म्हणणे आहे. आयुक्त साहेब आपण याच्यामध्ये व्यवस्थित बघा की, ७० हजार फुट आपल्याला २०० बेडचे हॉस्पिटल बांधायचे आहे आणि ७० हजार फुट भविष्यात आपल्याला दुसरी इमारत त्याच जागेवर उभी करता येईल.

**मिलन म्हात्रे :-**

७० राहत नाही, कमी राहते. म्हणून सांगतोय तुमचा खुलासा करा. प्रत्यक्ष बिल्डिंगला किती? आणि राहिलेले किती?

**मा. महापौर :-**

पूर्ण हॉस्पिटल बांधले तर डबल एफ.एस.आय. होईल. साधारण दिड लाखाच्या वर जाणार आहे.

**ध्रुवकिशोर पाटील :-**

मा. महापौर साहेब माझे असे मत आहे की, श्री. गिरीषप्रधान जे आर्कीझम आहेत त्यांना तुम्ही जर सभागृहामध्ये बोलावले व त्यांनी आमच्या प्रश्नाचे उत्तर दिले तर मला वाटते ते तुमच्यापेक्षा जास्त आणि चांगले उत्तर देवू शकतील.

**मा. आयुक्त :-**

थोडक्यात सांगतो. माझी सभागृहाला विनंती आहे की, आपण प्रशासनाने असा प्रस्ताव ठेवला होता की एकूण १०० स्क्वे. मि. जागा आहे. त्याच्यावर आपल्याला दोन एफ.एस.आय. मिळाला तर २०० स्क्वे मि. होईल त्या २०० स्क्वे. मि. पैकी दीडशे स्क्वे मि. मध्ये हॉस्पिटल बांधायचे. उरलेल्या ५० स्क्वे मि. चा एफ.एस.आय. रेसिडेन्शीयल साठी विकायचा आणि त्यातून जे पैसे येतील त्याच्यामधून हॉस्पिटल बांधायचे. आता मा. महासभेचा जो निर्णय होत आहे. त्याच्यावरून असे दिसते की, सगळी २०० चौ.मी. जमिन आपल्याला हॉस्पिटलसाठीच बांधायची आहे. आणि हॉस्पिटल साठीच वापरायची आहे. त्याच्यामध्ये पूर्वी जो श्री. गिरीष प्रधान यांचा प्लान होता तो १५० चौ. मी. मध्ये हॉस्पिटल होते. उरलेल्या ५० चौ.मी. ते रेसिडेन्शीयल करणार होते. रेसिडेन्शीयल मिन्स हॉस्पिटलचे रेसिडेन्शीयल म्हणजे डॉक्टर्स नर्सस आणखीन कोणी असतील त्यांचे त्यामुळे पूर्वीचा जो प्रस्ताव श्री. गिरीष प्रधान ह्यांचा आहे तो कायम राहिल आणि आता आपण त्यापैकी एक चौ.मी. सुद्धा जागा विकणार नाही. शासनाचे म्हणण्यापेक्षा महापालिकेच्या पैशातून आपले बांधकाम होईल. महापालिकेने ह्यावर्षी जे काय बांधकाम मार्च महिन्यापर्यंत शक्य आहे. तेवढे करून पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी असे दोन तीन वर्षे ते बांधकाम चालू राहिल. त्यामुळे आता विक्रीचा प्रश्न उद्भवणार नाही.

**शरद पाटील :-**

तरीसुद्धा त्याच्यात अजून एक घोळ आहे. सगळे एफ.एस.आय. एकत्र बांधायचे का आता? टप्पाटप्प्याने करायचे म्हणजे पैसे टप्पाटप्प्याने करायचे आहे?

**मिलन म्हात्रे :-**

सचिव साहेब ठरावाचे वाचन करा आणि तो कायम करून घ्या.

**मा. महापौर :-**

ठराव तरी द्या.

**प्रफुल्ल पाटील :-**

माझी सुचना लिहून घ्या. २००स्क्वे. मी. जागेवर अतिक्रमण दाखविले आहे. प्लानमध्ये पण प्रत्यक्षात तिथे अतिक्रमण वगैरे काही नाही. ते काढा.

**मा. महापौर :-**

ते काढायला सांगितले आहे आणि ते काढून एफ.एस.आय. अॅड करायला सांगितले आहे.

**नगरसचिव :-**

प्रकरण क्र. ५३ करिता आलेल्या मी वाचन करतो. दोन ठराव आले होते. त्यापैकी एक ठराव मागे घेतलेला आहे अंतिम ठराव आहे त्या ठरावाचे मी वाचन करतो. प्रशासनाने दिलेला गोषवारा पाहता मा. महासभा दि. १६/०४/२००७ ठराव क्र. ०३ अन्वये प्राप्त प्रशासकीय / आर्थिक मान्यतेनुसार २०० खाटांचे हॉस्पिटल इमारत (७२१७.०० चौ. मीटर जागेत) बांधणे कामी त्वरीत निविदा मागविण्यात याव्यात. मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे व आर्थिक स्रोत जकात बंद झाल्याने कमी झालेले आहे. तसेच शहरात JNNURM अंतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रकल्प हाती घ्यावयाचे असल्याने महानगरपालिकेस ५०% रक्कम सदर प्रकल्पास द्यावी लागणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा आर्थिक खर्चाचा भार संतुलित करण्याकरीता सदर हॉस्पिटल टप्पाटप्प्याने विकसित करावे. शहर वाढत आहे. वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेता भविष्यात त्या जागेचा उपयोग विकास कामाकरिता करता येणार आहे. म्हणून सदर मनपाची जागा विक्री न करता अथवा प्राईव्हेट विकासकास विकसीत करणेसाठी देवू नये व महापालिकेने तातडीने हॉस्पिटल बांधकामास सुरुवात करणेसाठी अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदीमधून खर्च करणेची मान्यता देत आहे. असा मी ठराव मांडत आहे. ठराव सचिवांनी वाचलेला आहे. वाचून तो कायम झालेला आहे.

**मा. महापौर :-**

सदरचा ठराव वाचून कायम करण्यांत येत आहे.

**प्रकरण क्र. ५३ :-**

भाईंदर (प.) टेम्हा हॉस्पिटल बांधणेबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे.

**ठराव क्र. ४४ :-**

प्रशासनाने दिलेला गोषवारा पाहता मा. महासभा दि. १६/०४/२००७ ठराव क्र. ०३ अन्वये प्राप्त प्रशासकीय / आर्थिक मान्यतेनुसार २०० खाटांचे हॉस्पिटल इमारत (९९३७.८८ चौ. मीटर जागेत) बांधणे कामी त्वरीत निविदा मागविण्यात याव्यात. मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे व आर्थिक स्रोत जकात बंद झाल्याने कमी झालेले आहे. तसेच शहरात JNNURM अंतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रकल्प हाती घ्यावयाचे असल्याने महानगरपालिकेस ५०% रक्कम सदर प्रकल्पास द्यावी लागणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा आर्थिक खर्चाचा भार संतुलित करण्याकरीता सदर हॉस्पिटल टप्पाटप्प्याने विकसित करावे. शहर वाढत आहे. वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेता भविष्यात त्या जागेचा उपयोग विकास कामाकरिता करता येणार आहे. म्हणून सदर मनपाची जागा विक्री न करता अथवा प्राईव्हेट विकासकास विकसीत करणेसाठी देवू नये व महापालिकेने तातडीने हॉस्पिटल बांधकामास सुरुवात करणेसाठी अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदीमधून खर्च करणेची मान्यता देत आहे. असा मी ठराव मांडत आहे.

सुचक :- श्री. चंद्रकांत वैती.

अनुमोदक :- श्री. याकुब कुरेशी.

ठराव सर्वानुमते मंजूर.

ठराव वाचून कायम करण्यात आला.

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

**नगरसचिव :-**

प्रकरण क्र. ५४, “विनिर्दिष्ट माहिती प्रकट करणे” सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. – ३३, दि. २६ डिसेंबर २००७ अंमलात आणण्यास मान्यता देणे.

**चंद्रकांत वैती :-**

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुर्ननिर्माण अभियांन (JNNURM) अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा केंद्र शासन व राज्य शासनासमवेत दि. १७ जुलै २००८ रोजी करारनामा (MOA) करण्यात आलेला आहे. सदर योजनेकरीता महानगरपालिकेस करावयाच्या Reforms नुसार राज्य शासनाच्या “विनिर्दिष्ट माहिती प्रकट करणे” (Public Disclosure Law) चा अधिनियम महानगरपालिकेस सहा महिन्यांच्या आत लागू करणे बंधनकारक आहे. सोबत राज्य शासनाकडील अधिनियमाची प्रत सोबत जोडली आहे. त्यानुसार सदर अधिनियम अमलांत आणण्याकरीता मा. महासभा मान्यता देत आहे. असा मी ठराव मांडत आहे.

**चंद्रकांत मोदी :-**

मेरा अनुमोदन है।

**शरद पाटील :-**

आयुक्त साहेब, याच्यामध्ये आपली काही वसुली बाकी आहे का?

**मिलन म्हात्रे :-**

साहेब, या विषयपत्रिकेमध्ये एम.ओ.ए. आहे तर एम.ओ.यु. पाहिजे ते बघा.

**मा. आयुक्त :-**

ते एम.ओ.ए. च आहे. मेमोरॅन्डम ऑफ अॅग्रीमेंट आहे.

**मिलन म्हात्रे :-**

करारनामा आहे तर तो करारनामा होणार नाही. हे शब्दप्रयोग कुठेतरी चुकत आहे ते बघा.

**प्रफुल्ल पाटील :-**

इट्स अ मेमोरॅन्डम ऑफ अॅरेंजमेंट.

**जयंत पाटील (पिठासिन अधिकारी) :-**

म्हणजे बरोबर आहे.

**मिलन म्हात्रे :-**

मराठीत शब्द काय तो टाका.

**मा. आयुक्त :-**

मेमोरॅन्डम ऑफ अॅग्रीमेंट असे आहे.

**प्रफुल्ल पाटील :-**

मेमोरॅन्डम ऑफ अॅरेंजमेंट असे होते.

**जयंत पाटील (पिठासिन अधिकारी) :-**

प्रकरण क्र. ५४ चा ठराव मंजूर.

**अनिल सावंत :-**

पिठासिन अधिकारी, आयुक्त साहेब, शासनाचे जे डिसेंबर २००७ ला तुम्हाला जे परिपत्रक आलेले आहे आणि त्याच्या अनुषंगाने हे जे एम.ओ.ए. ची माहिती पब्लिश करणे हे महापालिकेला बंधनकारक आहे म्हणून तसा प्रस्ताव तुम्ही आणलेला आहे. पण त्या परिपत्रकामध्ये शासनाचे जे तुम्हाला पत्र आलेले आहे. त्याच्यामध्ये बरेचशी माहिती डिसक्लोज करायची आहे. फॉर एक्झाम्पल शासन काय सुविधा पुरविते? तीन महिन्याची तुमची बॅलेन्सशीट, पुर्ण वर्षाचा ताळेबंद, शासन महानगरपालिका पुरवित असलेल्या सेवा, महानगरपालिकेने नियुक्त केलेली मंडळे, त्यांचे अधिकारी त्यांची अधिकार आणि तुम्हाला ही जी माहिती द्यायची आहे ते वृत्तपत्र, प्रभाग कार्यालय, इंटरनेट पण अशा प्रकारची माहिती डिसेंबर २००७ नंतर सुद्धा कुठेही देण्यात आलेली नाही. मग तुम्ही फक्त एवढाच प्रस्ताव का आणला? पुर्ण माहिती द्यायला पाहिजे.

**मा. आयुक्त :-**

आपल्याकडे असे आहे की, ऑलरेडी माहितीचा अधिकार चालू आहे.

**अनिल सावंत :-**

माहितीच्या अधिकारामध्ये सगळ्यांना माहिती मिळत नाही.

**मा. आयुक्त :-**

त्याचेच एक पुढचे पाउल म्हणून महाराष्ट्र शासनाने हा अॅक्ट केलेला आहे. तो आपण अॅडॉप करून त्याप्रमाणे हे जे रिफॉर्मसआहे जे.एन.एन.यु.आर.ए.एम. चे त्यामध्ये काही प्रशासकिय सुधारणा करायच्या आहेत हा एक भाग आहे. त्यामुळे जे.एन.एन.यु.आर.ए.एम. चे जरी नाव असले तरी हा अॅक्ट आपल्याला अॅडॉप करून त्याप्रमाणे सगळी माहिती डिसक्लोज करणे बंधनकारक आहे. ती आपण करणार आहोत. आता आपण अॅक्सेप्ट करतोय.

**अनिल सावंत :-**

आता तुम्ही जे.एन.एन.यु.आर.ए.एम. ची जी माहिती डिसक्लोज करणार आहात.

**मा. आयुक्त :-**

जे.एन.एन.यु.आर.ए.एम. ची नाही बाकी सगळी आहे.

**अनिल सावंत :-**

त्यामध्ये माझी अशी एक सुचना घ्या की, शासनाच्या परिपत्रकामध्ये त्यांनी जी माहिती मागितलेली आहे. जी डिसक्लोज करायची आहे ती संपुर्ण माहिती डिसक्लोज करा आणि त्याचा रिझल्ट आम्हाला कधीपर्यंत मिळेल? प्रभाग कार्यालयामध्ये माहिती लावायची आहे आणि आता ऑलरेडी ९ महिने निघुन गेले, परिपत्रक आल्यानंतर.....

**मा. आयुक्त :-**

ह्याच्यामध्ये इंटरनेटसाठी वेबसाईट ओपन करावी लागेल. वेब साईट ओपन करण्याची आपली कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे वेबसाईट बदल मला सांगता येणार नाही. पण बाकीची कार्यवाही आपण यापुढील एक महिन्यात उपलब्ध करून देवू.

**अनिल सावंत :-**

ठिक आहे.

**प्रकरण क्र. ५४ :-**

“विनिर्दिष्ट माहिती प्रकट करणे” सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. – ३३, दि. २६ डिसेंबर २००७ अंमलात आणण्यास मान्यता देणे.

**ठराव क्र. ४५ :-**

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुर्ननिर्माण अभियांन (JNNURM) अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा केंद्र शासन व राज्य शासनासमवेत दि. १७ जुलै २००८ रोजी करारनामा (MOA) करण्यात आलेला आहे. सदर योजनेकरीता महानगरपालिकेस करावयाच्या Reforms नुसार राज्य शासनाच्या “विनिर्दिष्ट माहिती प्रकट करणे” (Public Disclosure Law) चा अधिनियम महानगरपालिकेस सहा महिन्यांच्या आत लागू करणे बंधनकारक आहे. सोबत राज्य शासनाकडील अधिनियमाची प्रत सोबत जोडली आहे. त्यानुसार सदर अधिनियम अमलात आणण्याकरीता मा. महासभा मान्यता देत आहे. असा मी ठराव मांडत आहे.

सुचक :- श्री. जयंत पाटील

अनुमोदन :- श्री. भगवती शर्मा

ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-

महापौर

मिरा भाईंदर महानगरपालिका

**नगरसचिव :-**

प्रकरण क्र. ५५, भाईंदर-गोराई मनोरी रस्त्याची सुधारणा व रुंदीकरण करणेबाबत.

**बर्नड डिमेलो :-**

विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) काशिमिरा भाईंदर – गोराई मनोरी या १६.५० कि.मी लांबीच्या रस्त्याचे सुधारणा व रुंदीकरण करण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दि. २४/१२/२००७ रोजीच्या १२० व्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सदर रस्त्याचा भाईंदर सुभाषचंद्र बोस मैदान ते मनपा हद्दीपर्यंत ८.३० कि.मी हा भाग मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा आहे. सोबत (MMRDA) कडील दि. ११/०६/२००८ चे पत्र जोडले आहे. महानगरपालिकेच्या ताब्यातील सदर रस्ता सद्यस्थितीत सरासरी ६.८० मीटर एवढ्या रुंदीचा आहे. येणार असून काम ऑक्टोबर २००८ मध्ये सुरु होईल असे प्राधिकरणाने कळविलेले आहे.

भाईंदर उत्तन रस्त्याच्या दोन्ही बाजूस बांधकामे असल्याने सदर बांधकामे हटवून व भुसंपादन करून विकास आराखड्यातील रुंदीनुसार रस्ता करण्यास बराच विलंब होणार आहे. त्यामुळे मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतून पहिल्या टप्प्यात सदर रस्ता १८.०० मिटर रुंदीचा तयार करणे दोन्ही बाजूस गटारे, फुटपाथ बांधणेचे काम तसेच मुर्धाखाडी, राई व मोर्वा येथील ब्रिजची नव्याने बांधणी करणे इ. कामे हाती घेणे बाबत प्राधिकरणास कळविण्यास त्यानुसार पाठपुरावा करून कामे मंजूर करून घेउन कामे करून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

**टेरी परेरा :-**

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

**अनिल सावंत :-**

मी दुसरा ठराव वाचत आहे. विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत (MMRDA) काशिमिरा भाईदर – गोर्राई मनोरी या १६.५० कि.मी लांबीच्या रस्त्याचे सुधारणा व रुंदीकरण करण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दि. २४/१२/२००७ रोजीच्या १२० व्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सदर रस्त्याचा भाईदर सुभाषचंद्र बोस मैदान ते मनपा हद्दीपर्यंत ८.३० कि.मी हा भाग मिरा-भाईदर महानगरपालिकेचा आहे. सोबत (MMRDA) कडील दि. ११/०६/२००८ चे पत्र जोडले आहे. महानगरपालिकेच्या ताब्यातील सदर रस्ता सद्यस्थितीत सरासरी ६.८० मीटर एवढ्या रुंदीचा आहे. मंजूर विकास आराखड्यात सुभाषचंद्र बोस मैदान ते डोंगरी पर्यंत रस्त्याची रुंदी ३०.०० मीटर व डोंगरी ते भुतबंगल्यापर्यंत १८.०० मीटर एवढी आहे. सदर काम हे (MMRDA) मार्फत हाती घेण्यात येणार आहे तसेच संपूर्ण खर्च सुध्दा त्यांच्यामार्फत करण्यात येणार असून काम ऑक्टोबर २००८ मध्ये सुरु होईल असे प्राधिकरणाने कळविलेले आहे.

सदर प्रकल्पात खालील बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे.

१. जागेच्या उपलब्धतेप्रमाणे अस्तित्वातील रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करणे.
२. पुल व मोऱ्यांचे रुंदीकरण सुधारणा तथा आवश्यकतेप्रमाणे पुर्नबांधणी करणे.
३. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची गटारे बांधणे.
४. सेवावाहिन्यांसाठी Service Duct बांधणे.
५. वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या जागी Information board, Sign & Cautionary board etc. उपलब्ध करून देणे.

तथापि भाईदर उत्तन रस्त्याच्या दोन्ही बाजूस बांधकामे असल्याने सदर बांधकामे हटवून व भुसंपादन करून विकास आराखड्यातील रुंदीनुसार रस्ता करण्यास बराच विलंब होणार असल्याने मिरा भाईदर महानगरपालिका हद्दीतून पहिल्या टप्प्यात सदर रस्ता १८.०० मीटर रुंदीचा तयार करणे, दोन्ही बाजूस गटारे, फुटपाथ बांधणेचे काम तसेच मुर्धाखाडी, राई व मोर्वा येथील ब्रीजची नव्याने बांधणी करणे व छत्रपती शिवाजी महाराज महामार्गावरील उलपद्ध असलेल्या जागेत सर्विस रोड व गटारे इत्यादी कामे हाती घ्यावीत व तसे प्राधिकरणास कळवावे असा मी ठराव मांडीत आहे.

**नयना म्हात्रे :-**

माझे या ठरावाला अनुमोदन आहे.

**चंद्रकांत म्हात्रे :-**

माझे या ठरावाला अनुमोदन आहे.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, याच ठरावाला माझी सुचना आहे की, मुबारक कॉम्प्लेक्स म्हणजे आपल्या भाईदर स्मशान भुमिला जाणारा रस्ता तो जो रस्ता आहे तोही ह्याच्यात घेतला तर बरा होईल. नाहीतर, तेवढाच तो पॅसेज सुटला जाईल.

**मा. महापौर :-**

ते एम.एम.आर.डी.ए. कडे पाठवायचे आहे. महापालिकातर्फे करायचे नाही आणि ते करणार ही नाही.

**नयना म्हात्रे :-**

मी खर्चाचे बोलत नाही. मुबारक कॉम्प्लेक्स आहे तो त्याला जोडलेला रस्ता आहे. तोही त्याच्यात घेतला तर बरा होईल कारण आपण डायरेक्ट तेथून येत होतो. सुभाषचंद्र बोस मैदानापासून येथून पुढून वाढवला तर बरा होईल.

**मिलन पाटील :-**

आता जे एम.एम.आर.डी.ए बनवणार आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट लॅन्ड सुद्धा चिक्कार आहे. समजा उत्तनपासून गोर्राई पर्यंत गेलो. त्याच्यामध्ये प्रायव्हेट आहे. तर जे प्रायव्हेट लॅन्ड आहे ते तुम्ही कसे घेणार? त्यांना त्याचे बेनिफिट काय देणार? त्यांचा टी.डी.आर. देणार म्हणून तसे रूलिंग द्या. अशी माझी सुचना आहे ती त्याच्यात घ्या.

**मा. महापौर :-**

महापालिका हद्दीत डी.पी. रोडमध्ये ज्यांची ज्यांची जागा बाधीत होईल त्यांना टी.डी.आर. किंवा एफ.एस.आय. दिला जाईल.

**शरद पाटील :-**

जी घर बाधीत होतील त्यांचे काय?

**मा. महापौर :-**

बाधीत होणार घर जर समजा १८ मीटर रस्ता आहे तर बाधीत होणार नाही.

**शरद पाटील :-**

पण नक्की काय? १८ मीटर केले तर त्याच्यातील घर बाधीत होणार.

**मा. महापौर :-**

दोन चार ठिकाणी होणार. बाकी नाही.

**शरद पाटील :-**

दोन चार घर आहेत त्यांचे काय?

**जयंत पाटील :-**

मा. महापौर साहेब, तुम्ही टी.डी.आर. देणार म्हणून सांगितले पण त्याच्यातील काही जागा तुम्हाला सी.आर.झेड. मध्ये लागेल.

**शरद पाटील :-**

मा. महापौर साहेब, त्याच्यात बरीचशी घर बाधीत होणार आहेत.

**जयंत पाटील :-**

शासकिय दराप्रमाणे तुम्ही पैसे देणार आहात का?

**मिलन पाटील :-**

मा. महापौर साहेब, तुम्ही जे टी.डी.आर. चे बोलतात, तर उद्या, समजा हा सी.आर.झेड. बाधीत काही रोड तिथे आहे आणि ते जर तुम्ही बोलले की, टी.डी.आर. देणार तर त्यांना हटवणार कुठे?

**मा. महापौर :-**

त्यांना एफ.एस.आय. देवू.

**मिलन पाटील :-**

तिथला टी.डी.आर. येथे भाईदरमध्ये वापरण्याचे तुम्ही रूलिंग द्या.

**मा. महापौर :-**

जिथे त्याचा डी.सी. रूलमध्ये रिसिर्व्हिंग झोन आहे तिथेच वापरता येईल.

**मिलन पाटील :-**

त्याच्यात परत तुम्ही ती अट घाला की, सी.आर.झेड आहे.

**मा. महापौर :-**

त्याला अॅडेसेन्ट प्लॉट असेल त्याच्यामध्ये एफ.एस.आय. वापरता येईल.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, एम.एम.आर.डी.ए आपला रस्ता बनवत आहे तर मिरा भाईदरमध्ये बऱ्याचशा ठिकाणी शौचालयाचे काम चालू आहे. अन्यथा तो ठेकेदार येउन उलट रस्ता खोदून तर नाही जाणार ना? कारण संडासाची काम तशीच पडली आहेत.

**शरद पाटील :-**

मा. महापौर साहेब, तिथे घर बाधीत होतील त्यांना तुम्ही काय करणार?

**मा. महापौर :-**

ठराविक घर जातात. घर पण जात नाही, तर कोणाचा वरंडा वगैरे जातो. तेवढे असले तर आपण तेवढा पार्ट सोडून बाकीचे तर करू.

**आसिफ शेख :-**

आपण गावकऱ्यांना काय देणार? तेथून त्यांना हटवणार का?

**अनंत पाटील :-**

त्याच्यामध्ये प्रायव्हेट जागा आहे.

**मा. महापौर :-**

काही ठराविक ८-१० घर आहेत. त्याच्याने काही पुर्ण घर जात नाही.

**आसिफ शेख :-**

रस्ता बांधण्यापुर्वी गावकऱ्यांना विश्वासात घ्या. मुर्धा, राई, मोर्वा या गावकऱ्यांना विश्वासात घ्या. नाहीतर, पुन्हा आंदोलन पेटेल.

**मा. महापौर :-**

म्हणूनच आपण ३० मीटर करत नाही १८ मीटर त्याचसाठी करत आहोत.

**आसिफ शेख :-**

तुम्ही म्हणता की, फक्त वरंडा जाणार, फक्त पायऱ्या जाणार.

**मा. महापौर :-**

तेवढे जरी अडले व आपण जिथपर्यंत धोरण निश्चित करत नाही. गावकऱ्यांना विश्वासात घेत नाही. तिथपर्यंत ती कार्यवाही आपण नंतर करू. ह्याच्यामध्ये आपण सर्व्हिस रोड अँड केलेला आहे. कुठला मिरा भाईदर रोड का?

**अनिल सावंत :-**

हा जो रोड आहे तो काशिमिरा ते मनोरीपर्यंतचा आहे.

**मा. महापौर :-**

आपल्याला मी याच्याबाबत माहिती देतो की, २८ किंवा २४ डिसेंबरला मा. मुख्यमंत्री साहेबांकडे मिटींग झाली होती एम.एम.आर.डी.ए. ची त्यावेळी असा विषय होता की, काशीमिरा ते मनोरीपर्यंत रस्ता दुरुस्तीचा विषय होता १३ करोड रूपयासाठी त्यावेळी मी त्यांना तसा प्रश्न उपस्थित केला की, आमचा मिरा भाईंदर रस्ता ऑलरेडी व्यवस्थित आहे. रिपेरिंग करण्यासारखे नाही आहे. त्यावेळी मा. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की आपण ते वायडींगसाठी वापरावे. तर ते १३ करोड रूपये आपल्याला फक्त त्यासाठी देणार आहेत. आपण ह्याच्यात दुसरे काय अँड केले तर ते आपल्याकडे परत पाठवतील की, आम्ही करणार नाही.

**चंद्रकांत वैती :-**

आपला छत्रपती शिवाजी महाराज महामार्गाचा सर्व्हिस रोड अजूनपर्यंत पेंडींग आहे. तो त्याच्यात होउन जाईल आणि आपण विषयपत्रिकेला एम.एम.आर.डी.ए. ची दोन पत्र लिहिलेली आहेत. त्या पत्रामध्ये स्पेसिफिक असे म्हटलेले आहे, काशिमिरा ते मनोरीपर्यंत आपल्या स्टेरीफीकमध्ये करायचे आहे. तसे नसेल तर आमचा ठराव तुम्ही मतदानाला घ्या.

**मा. महापौर :-**

माझे म्हणणे तसे नाही. माझे म्हणणे असे स्पष्ट आहे की, त्यावेळी मा. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले होते की, तुमचा रस्ता ऑलरेडी ८ कि.मी. चांगला आहे. तर बाकी जे पुढचे पेंडींग आहे त्याला वायडींगसाठी वापरा. तसे तिथे रूलिंग झाले होते. आता आपण नवीन अँड केले तर सगळ डिस्प्युटेड होईल.

**अनिल सावंत :-**

८ कि.मी. रस्त्याचे सर्व्हिस रोड नसल्यामुळे....

**मा. महापौर :-**

सर्व्हिस रोडचा विषय नाही. रस्ता रिपेरिंगचा विषय होता.

**अनिल सावंत :-**

साहेब, सध्या काय अवस्था आहे ते तुम्ही बघितली.

**मा. महापौर :-**

ठिक आहे. तो विषय आहे पण आपल्याला जे एम.एम.आर.डी.ए. कडून करायचे आहे ते फक्त तेवढेच करणार आहे हे करणार नाही. मग त्यासाठी हा ठराव केला तर ते परत पेंडींग राहिल.

**चंद्रकांत वैती :-**

कुठलाही विषय पेंडींग राहत नाही. त्यात फार काही बदल अशातला भाग नाही.

**अनंत पाटील :-**

मा. महापौर महोदय, राई, मुर्धा, मोर्वा येथून एम.एम.आर.डी.ए. तर्फे रस्ता बनविण्यात येईल. परंतु त्याच्यामध्ये प्रायव्हेट जागेमध्ये बरीचशी घरे आहेत. त्याचा सर्व्हे झाला आहे का?

**मा. महापौर :-**

सर्व्हे चालू आहे.

**अनंत पाटील :-**

सर्व्हे चालू असताना तिथे इनक्रोचमेंट किती आहे ते पाहायला मिळेल का?

**शरद पाटील :-**

मा. महापौर साहेब, आपण त्या गावकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय तेथे रस्ता तोडून चालणार नाही. ही उपसुचना त्याच्यावर लिहून घ्या.

**मा. महापौर :-**

त्यांना विश्वासात घेउनच करू.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, पहिले कामाची सुरुवात सुभाषचंद्र बोस मैदानापासून करा बाकी ते डोंगरीवाले आणि तारोडीवाले काय बोलतात त्याच्याशी आम्हाला काय मतलब नाही.

**मा. महापौर :-**

ठिक आहे. दोन्ही ठराव क्लब करा व दोघांचे एक अनुमोदक व सुचक घ्या.

**नगरसचिव :-**

मा. महापौर साहेबांनी दोघांमधून एक सुचक व अनुमोदक घेण्याची सुचना केलेली आहे.

**शरद पाटील :-**

त्याच्यात आम्ही मांडलेली सुचना घ्या.

**स्नेहा पांडे :-**

मा. महापौर साहेब, इस रास्ते के बीच मे जो प्रायव्हेट जगह और घर बाधीत होंगे उनको कहा शिफ्ट किया जाएगा?



**मा. महापौर :-**

उनको विश्वास मे लिया जाएगा और उनको मोबदला दिया जाएगा। सचिवजी पुढचा विषय घ्या.

**प्रकरण क्र. ५५ :-**

भाईदर-गोराई मनोरी रस्त्याची सुधारणा व रुंदीकरण करणेबाबत.

**ठराव क्र. ४६ :-**

विस्तारीत मुंबई नागरी पायाभुत सुविधा प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत (MMRDA) काशिमिरा भाईदर – गोराई मनोरी या १६.५० कि.मी लांबीच्या रस्त्याचे सुधारणा व रुंदीकरण करण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दि. २४/१२/२००७ रोजीच्या १२० व्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सदर रस्त्याचा भाईदर सुभाषचंद्र बोस मैदान ते मनपाहद्दीपर्यंत ८.३० कि.मी हा भाग मिरा-भाईदर महानगरपालिकेचा आहे. सोबत (MMRDA) कडील दि. ११/०६/२००८ चे पत्र जोडले आहे. महानगरपालिकेच्या ताब्यातील सदर रस्ता सद्यस्थितीत सरासरी ६.८० मीटर एवढ्या रुंदीचा आहे. मंजूर विकास आराखड्यात सुभाषचंद्र बोस मैदान ते डोंगरी पर्यंत रस्त्याची रुंदी ३०.०० मीटर व डोंगरी ते भुतबंगल्यापर्यंत १८.०० मीटर एवढी आहे. सदर काम हे (MMRDA) मार्फत हाती घेण्यात येणार आहे तसेच संपूर्ण खर्च सुध्दा त्यांच्यामार्फत करण्यात येणार असून काम ऑक्टोंबर २००८ मध्ये सुरु होईल असे प्राधिकरणाने कळविलेले आहे.

सदर प्रकल्पात खालील बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे.

१. जागेच्या उपलब्धतेप्रमाणे अस्तित्वातील रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करणे.
२. पुल व मोयांचे रुंदीकरण सुधारणा तथा आवश्यकतेप्रमाणे पुर्नबांधणी करणे.
३. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची गटारे बांधणे.
४. सेवावाहिन्यांसाठी Service Duct बांधणे.
५. वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या जागी Information board, Sign & Cautionary board etc. उपलब्ध करुन देणे.

तथापि भाईदर उत्तन रस्त्याच्या दोन्ही बाजूस बांधकामे असल्याने सदर बांधकामे हटवून व भुसंपादन करुन विकास आराखड्यातील रुंदीनुसार रस्ता करण्यास बराच विलंब होणार असल्याने मिरा भाईदर महानगरपालिका हद्दीतून पहिल्या टप्प्यात सदर रस्ता १८.०० मीटर रुंदीचा तयार करणे, दोन्ही बाजूस गटारे, फुटपाथ बांधणेचे काम तसेच मुर्धाखाडी, राई व मोर्वा येथील ब्रीजची नव्याने बांधणी करणे व छत्रपती शिवाजी महाराज महामार्गावरील उलपब्ध असलेल्या जागेत सर्विस रोड व गटारे इत्यादी कामे हाती घ्यावीत व तसे प्राधिकरणास कळवावे असा मी ठराव मांडीत आहे.

**सुचक :- श्री. बर्नड डिमेलो.**

**अनुमोदक :- श्रीम. नयना म्हात्रे.**

**ठराव सर्वानुमते मंजूर.**

**सही/-**

**महापौर**

**मिरा भाईदर महानगरपालिका**

**नगरसचिव :-**

प्रकरण क्र. ५६, अग्निशमन विभागाकरिता एरियल लॅंडर प्लॅटफॉर्म (ए.एल.पी.) खरेदी करणेकरिता आर्थिक व प्रशासकीय मंजरी मिळणेबाबत.

**शरद पाटील :-**

अग्निशमन विभागातील **एरीयल लॅंडर प्लेटफॉर्म** खरेदी करण्याकरीता दिलेल्या प्रस्तावामध्ये सदरचे वाहन चालविणे करीता खालील आवश्यक प्रशिक्षित तांत्रिक मनुष्यबळांची आवश्यकता आहे असा उल्लेख केलेला आहे.

		संख्या
१.	स्टेशन ऑफिसर	- २
२.	सब ऑफिसर	- ३
३.	यंत्रचालक	- ४
४.	फायरमन	- १८

अग्नीशमन विभागाकडे वरील प्रमाणे एरीयल लॅंडर प्लॅटफॉर्म यंत्रासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांचा पदे निर्मितीचा प्रस्ताव प्रथम शासनाकडे पाठवून ती पदे मंजूर करून घेवून तदनंतर वरील प्रमाणे एरीयल लॅंडर प्लॅटफॉर्म ही यंत्रसामुग्री खरेदी करणेस ही महासभा आर्थिक व प्रशासकीय खर्चाची मंजूरी देत आहे. असा मी ठराव मांडत आहे.

**रामनारायण दुबे :-**

इस ठराव को मेरा अनुमोदन है।

**प्रेरणा भाटकर :-**

अग्निशमन विभागाकरिता एरियल लॅंडर प्लॅटफॉर्म (ए.एल.पी.) हे ४५ मिटर उंचीपर्यंत पोहचणाऱ्या शिडीसह अद्यावत वाहन खरेदी करिता वाहनाचे तांत्रिक तपशिल व खरेदी किंमत ह्याबाबत मा. अग्निशमन सल्लागार तथा संचालक, महाराष्ट्र शासन ह्यांचेकडील मार्गदर्शन मिळणेबाबत क्र. मिभा/मनपा/अग्नि/३५४/२००७-०८ दि. २४/०९/२००८ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. सदर पत्राच्या अनुषंगाने सदर वाहनांचे तांत्रिक तपशिल त्यांचेकडून अग्निशमन दलास प्राप्त झाले आहे. त्यात मा. संचालक तथा अग्निशमन सल्लागार, महाराष्ट्र शासन यांनी वाहन खरेदी करण्यापुर्वी खालील सुचना केल्या आहेत.

१) सदर वाहन चालविण्याकरिता आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करण्यात यावे.

त्या अनुषंगाने सदर वाहनाकरिता खालीलप्रमाणे कर्मचारी वर्ग आवश्यक आहे.

१.	स्टेशन ऑफिसर	- २
२.	सब ऑफिसर	- ३
३.	यंत्रचालक	- ४
४.	फायरमन	- १८

२) तसेच सदर वाहन ठेवणेकरिता आवश्यक क्षमतेने ५ X ९ X १५ मीटर फायर स्टेशन असावे.

वरील वाहन खरेदीकरिता अंदाजे ४,४२,७८,०००/- खर्च (कस्टम ड्युटीसह) अपेक्षित आहे. सन २००८-०९ च्या अर्थसंकल्पात रुपये ५.२५ कोटी एवढी तरतुद केली असून अंदाजे १.२५ कोटी रुपयांच्या चार वाहन खरेदीस यापुर्वीच मंजूरी मिळालेली आहे.

सदर वाहन सर्व कार्यालयीन प्रक्रीया पुर्ण करून तसेच बॉडी बांधून मिळणेसाठी कार्यादेश दिल्यानंतर कमीत कमी १० महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

तरी अग्निशमन दलाकरिता एरियल लॅंडर प्लॅटफॉर्म (ए.एल.पी.) खरेदी करणे करिता मा. संचालक तथा अग्निशमन सल्लागार, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे आवश्यक कर्मचाऱ्यांचा पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणेस तसेच आवश्यक क्षमतेचे फायर स्टेशन बांधणेस व वरील एरियल लॅंडर प्लॅटफॉर्म (ए.एल.पी.) खरेदी करणेस मा. महासभा आर्थिक व प्रशासकीय मंजूरी देत आहे.

**मर्लिन डिसा :-**

माझे अनुमोदन आहे.

**शरद पाटील :-**

मा. महापौर साहेब, फरक एवढाच आहे की...

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

सेम नाही. त्यांनी प्लॅटफॉर्म वगैरे बांधण्यासाठी परवानगी दिलेली आहे. आम्ही दिलेली नाही. जोपर्यंत जे अधिकारी वर्ग मागणी केलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून पद निर्मिती होत नाही तोपर्यंत त्या निधीतुन कुठलाही पैसा खर्च करायचा नाही असा आमचा ठराव आहे. आयुक्त साहेब, आज ही आपल्या फायर ब्रिगेडमध्ये सफाई कामगार वाहन चालवतात.

**मा. महापौर :-**

फायर स्टेशन बांधायचे नाही ना.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

येणाऱ्या काही गोष्टीकरिता पद निर्मिती करून घ्या.

**शरद पाटील :-**

एखादी वस्तु नाल मिळाल्यामुळे घोडा आणायचा तसा हा विषय आहे.

**मा. महापौर :-**

ती गाडी येता येता...

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

येउ घा. चार महिने आणखिन जातील.

**शरद पाटील :-**

मतदानाला घ्या. पण जोपर्यंत पदनिर्मिती होत नाही तोपर्यंत वाहन घेण्यात अर्थ नाही. वाहन आणून जर त्याचे ड्रायव्हर नसतील तर ते काय सडत ठेवायचे?

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

आधी पण आपण जेसीबी खरेदी केली. फायर ब्रिगेडमध्ये सफाई कामगार ते चालवतात.

**मा. महापौर :-**

आपण आज जरी गाडी घेतली नंतर सन्मा. सदस्य ओमप्रकाश अग्रवालजी आज गाडी आ गई और उसके बाद जब तक स्टाफ नहीं आयेगा तब तक वह ऑफसेट कैसे होगा?

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

पहिले पदनिर्मिती होणे दो।

**मा. महापौर :-**

ठिक आहे. सचिवजी, एकूण दोन ठराव आलेले आहेत. त्यामुळे मतदान घेणे गरजेचे आहे. ठराव मतदानाला टाकावा.

**मिलन म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, दोन ठराव आलेले आहेत. विधी अधिकारी डायसवर बसले आहेत. त्यांनी जरा मार्शकवर क्लिअर करावे की, जे मी फाईल केलेले २४ ऑफ २००७ च्या वेहीकलच्या बाबतीतले जे डिसिजन आहे. त्याच्यामधली वाहन घेण्याचे कम्प्लेशन किती महिन्याचे आहे? नंतर मी सांगतो ऑर्डर काय आहे ते विधी अधिकार्याने खुलासा करावा. कारण ती वाहन घ्यायची आहे, स्टाफ सकट आज या गोष्टीला वर्ष होत आहे आणि आपल्याला सहा महिन्याचे कम्प्लेशन आहे. वर्ष झाले उच्च न्यायालयाच्या ची जे.सी. साहेबांची माझ्या पिटीशनवर ऑर्डर आहे आणि त्याच्यातुन हा प्रस्ताव आला आहे त्याच्या अगोदरचा ठराव गेल्या महिन्यात झाला. बजेट नव्हते, बजेटमध्ये प्रोव्हीजन नव्हते म्हणून मी ही गप्प बसलो पण आता बजेटमध्ये री प्रोव्हीजन झालेली असताना सुद्धा मार्च महिन्यामध्ये बजेट री प्रोव्हीजन झाली. गेल्या महिन्यात त्या चार गाड्यांचे झाले आणि आता हे आलेले आहे. आपल्या वकीलातर्फे उच्च न्यायालयात काय काय सांगितले गेले तेही सांगा.

**बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-**

मा. महापौर साहेबांच्या परवानगीने बोलत आहे, की गेल्यावर्षी सुद्धा या प्रकरणासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतुद केली होती. त्या तरतुदीच्या आधीन प्रशासनाने मा. संचालक महाराष्ट्र राज्य अग्निशमन सल्लागार यांच्याकडे आवश्यक ती जी पुर्व मंजूरी लागते. स्पेसिफिकेशन साठी आणि इतर बाबींसाठी त्या मान्यतेसाठी तो प्रस्ताव पेंडींग होता आणि गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात आपण ही कार्यवाही करू शकलो नाही. मा. संचालक अग्निशमन सल्लागार यांच्याकडून आपल्याला स्पेसिफिकेशन मान्यता आपल्याला मिळालेली आहे आणि ही इम्पोटेड गाडी आहे आणि या शहरामध्ये आता खुप मोठ्या इमारती होत आहे. बऱ्याचशा भागामध्ये झालेल्या आहेत. भविष्यामध्ये कोणतीही अप्रीय घटना, अनुचित घटना घडली तर त्याला टॅकल करण्यासाठी आपल्याला वेळ लागेल आणि ही गाडी इम्पोटेड असल्यामुळे पुर्ण गाडी घ्यायला साधारणतः एक वर्षे म्हणजे आम्ही येथे दहा महिने लिहिलेले आहे. पण कमीत कमी एक वर्षाचा कालावधी जाणार आहे. यामध्ये ही गाडी खरेदी करण्यापुर्वी किंवा खरेदी करत असताना नुसती गाडी खरेदी न करता त्याच्यासाठी आवश्यक ते फायर स्टेशन आणि कमीत कमी जे टेकनिकल मॅन पॉवर आहे ते सुद्धा घेण अपेक्षित आहे असे मा. संचालकांच्या सुचना होत्या. त्याप्रमाणे हा कम्बाईन प्रस्ताव याठिकाणी ठेवलेला आहे. तर माझी सभागृहाला विनंती आहे, या सर्वांना मान्यता द्यावी. गाडी खरेदी करण्याच्या कालावधीपर्यंत निश्चित आपल्याला हे पद सुद्धा मंजूर होतील.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

साहेब आता शासनाकडे शिक्षक मिळत नाही.

**मिलन म्हात्रे :-**

विधी अधिकार्यांनी खुलासा करावा.

**बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-**

ही बाब वेगळी आहे. ही अत्यावश्यक सेवेची बाब आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मग तुम्ही मंजूरी आणा.

**बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-**

मा. संचालक यांनी याला मान्यता दिली आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

साहेब, तुम्ही मतदाताला घ्या.

**शरद पाटील :-**

अत्यावश्यक सेवा ही बाब बरोबर आहे. पण ती यंत्रणा चालवायला माणूस नसेल तर कसे होणार?

**मा. महापौर :-**

सचिवजी, ठराव मतदानाला घ्या. विषय होउ द्या. नंतर आपला खुलासा करतो.

**नगरसचिव :-**

प्रकरण क्र. ५६ करिता दोन ठराव आलेले आहेत. पहिला ठराव सुचक शरद पाटील व अनुमोदक रामनारायण दुबे आहेत व दुसरा ठराव प्रेरणा भाटकर हे सुचक आहेत व अनुमोदक - मर्लिन डिसा आहे. दोन ठराव आल्यामुळे दुसरा ठराव मी पहिल्यांदा मतास टाकत आहे. ठरावाचे वाचन करत आहे. सुचक प्रेरणा भाटकर यांचा ठराव आहे. अग्निशमन विभागाकरिता एरियल लॅंडर प्लॅटफॉर्म (ए.एल.पी.) हे ४५ मिटर उंचीपर्यंत पोहचणाऱ्या शिडीसह अद्यावत वाहन खरेदी करिता वाहनाचे तांत्रिक तपशिल व खरेदी किंमत ह्याबाबत मा. अग्निशमन सल्लागार तथा संचालक, महाराष्ट्र शासन ह्यांचेकडील मार्गदर्शन मिळणेबाबत क्र. मिभा/मनपा/अग्नि/३५४/२००७-०८ दि. २४/०९/२००८ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. सदर पत्राच्या अनुषंगाने सदर वाहनांचे तांत्रिक तपशिल त्यांचेकडून अग्निशमन दलास प्राप्त झाले आहे. त्यात मा. संचालक तथा अग्निशमन सल्लागार, महाराष्ट्र शासन यांनी वाहन खरेदी करण्यापूर्वी खालील सुचना केल्या आहेत.

२) सदर वाहन चालविण्याकरिता आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करण्यात यावे.

त्या अनुषंगाने सदर वाहनाकरिता खालीलप्रमाणे कर्मचारी वर्ग आवश्यक आहे.

१.	स्टेशन ऑफिसर	-	२
२.	सब ऑफिसर	-	३
३.	यंत्रचालक	-	४
४.	फायरमन	-	१८

२) तसेच सदर वाहन ठेवणेकरिता आवश्यक क्षमतेने ५ X ९ X १५ मीटर फायर स्टेशन असावे.

वरील वाहन खरेदीकरिता अंदाजे ४,४२,७८,०००/- खर्च (कस्टम ड्युटीसह) अपेक्षित आहे. सन २००८-०९ च्या अर्थसंकल्पात रुपये ५.२५ कोटी एवढी तरतुद केली असून अंदाजे १.२५ कोटी रुपयांच्या चार वाहन खरेदीस युपर्वीच मंजूरी मिळालेली आहे.

सदर वाहन सर्व कार्यालयीन प्रक्रीया पूर्ण करून तसेच बॉडी बांधून मिळणेसाठी कार्यादेश दिल्यानंतर कमीत कमी १० महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

तरी अग्निशमन दलाकरिता एरियल लॅंडर प्लॅटफॉर्म (ए.एल.पी.) खरेदी करणे करिता मा. संचालक तथा अग्निशमन सल्लागार, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे आवश्यक कर्मचाऱ्यांचा पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणेस तसेच आवश्यक क्षमतेचे फायर स्टेशन बांधणेस व वरील एरियल लॅंडर प्लॅटफॉर्म (ए.एल.पी.) खरेदी करणेस मा. महासभा आर्थिक व प्रशासकिय मंजूरी देत आहे.

**मिलन म्हात्रे :-**

साहेब, या ठरावामध्ये माझी अशी सुचना आहे की, ज्या चार गाड्या नमुद केले त्याच्या स्टाफचे काय? त्या स्टाफची टिपणी त्यांनी घायला पाहिजे होती.

**मा. महापौर :-**

मतदान चालू आहे.

**मिलन म्हात्रे :-**

माझी ही सुचना आहे. तुमची टिपणी चुकीची असल्यामुळे, हे विषय एकदाच होतात. परत परत होत नाही. आपण मागच्या वेळेला चार गाड्यांची मंजूरी दिली आहे.

**मा. महापौर :-**

मग पहिलेच चर्चा करा.

**बालाजी खतगांवकर (मा. उपायुक्त (मु.) सो.) :-**

चार गाड्यांच्या खरेदीची कार्यवाही चालू आहे. चे.सी. ची मागणी केलेली आहे.

**मिलन म्हात्रे :-**

त्याच्या स्टाफचे बोला. मी आपल्याला हे म्हणत आहे की, जसे या गाड्याची लिस्ट दिली त्यात त्या स्टाफचे नमुद करून घ्या. तुम्हाला चार गाड्यांचा स्टाफ किती घायला लागेल. त्याच्यामध्ये त्याची मंजूरी घ्या.

**मा. महापौर :-**

सचिवजी मतदान घ्या.

(सभागृहात हात वर करून मतदान घेण्यात आले.)

**नगरसचिव :-**

सुचक शरद पाटील ह्यांच्या ठरावाचे वाचन करतो. अग्नीशमन विभागातील एरीयल लॅंडर प्लेटफॉर्म खरेदी करण्याकरीता दिलेल्या प्रस्तावामध्ये सदरचे वाहन चालविणे करीता खालील आवश्यक प्रशिक्षित तांत्रिक मनुष्यबळांची आवश्यकता आहे असा उल्लेख केलेला आहे.

**संख्या**

१.	स्टेशन ऑफिसर	-	२
२.	सब ऑफिसर	-	३
३.	यंत्रचालक	-	४
४.	फायरमन	-	१८

अग्नीशमन विभागाकडे वरील प्रमाणे एरीयल लॅंडर प्लेटफॉर्म यंत्रासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांचा पदे निर्मितीचा प्रस्ताव प्रथम शासनाकडे पाठवून ती पदे मंजूर करून घेवून तदनंतर वरील प्रमाणे एरीयल लॅंडर प्लेटफॉर्म ही यंत्रसामुग्री खरेदी करणेस ही महासभा आर्थिक व प्रशासकीय खर्चाची मंजूरी देत आहे. असा मी ठराव मांडत आहे.

(सभागृहात हात वर करून मतदान घेयात आले.)

**मा. महापौर :-**

सुचक प्रेरणा भाटकर यांनी मांडलेल्या ठरावाच्या बाजूने ३७ जणांनी मतदान केले व सुचक शरद पाटील यांनी मांडलेल्या ठरावाच्या बाजूने ३५ जणांनी मतदान केले आहे. सुचक प्रेरणा भाटकर यांनी मांडलेला ठराव बहुमताने मंजूर.

**मिलन म्हात्रे :-**

साहेब, या ठरावाला एक सुचना घ्या.

**मा. महापौर :-**

आता झाले.

**मिलन म्हात्रे :-**

अगोदर बोलत होतो तेव्हा तुम्ही बोललात की, मतदान चालू आहे. हे पोरखेळ नाही. ह्याच्यामध्ये पिटीशन फाईल झाले आहे व त्याला कम्पलशन आहे. मजाक असेल तर सांगा मग तसे करायला लागेल. ह्याच्यावर उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. विधी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

**मा. महापौर :-**

आपल्याला आता उत्तर पाहिजे ते सांगा.

**मिलन म्हात्रे :-**

मी जे बोलतोय ते नीट गांभियाने ऐकून घ्या. प्रशासनाच्या वतीने ज्या पुढच्या चार गाड्यांचा त्यांनी जो रेशिओ दिला. खरेदी-विक्री, बॉडी बांधण्याचे काम चालू आहे. या गाडीचा स्टाफ तुम्ही रेकॉर्ड केलात आणि तो अगोदर एक ठराव पास झाला आहे. त्याला जो स्टाफ लागणार आहे त्याचे तुम्ही काय करणार? तुमचा आत्ताचा जो स्टाफ आहे. हे सगळे सफाई कामगार आहेत. महापालिकेच्या उपायुक्तांचे अग्निशमन विभागामध्ये अनास्था का? आज चार गाड्यांचा तीन शिफ्टमधला स्टाफ किती झाला? त्याची लिस्ट ह्याच्यामध्ये आपण संलग्न करून घ्या आणि काय अडचण होते ते सांग. आयुक्त साहेब, मला त्यांचा खुलासा अगोदर ऐकायचा नाही. पहिले विधी अधिकाऱ्यांनी उठून ती ऑर्डर वाचून दाखवावी. हे काय चालले आहे? उच्च न्यायालयाच्या आदेशाचे त्यांनी पालन करायला पाहिजे.

**मिलन पाटील :-**

मा. महापौर साहेब, मतदानाला त्यांनी मान्यता दिलेली आहे. ठराव त्यांच्या बाजूने झालेला आहे. मग त्यांनी आपला वेळ का घालवायचा?

**मिलन म्हात्रे :-**

सुचना मांडायचा मला अधिकार आहे आणि चुकीची सुचना मांडत नाही. तुमचे असे म्हणणे आहे की, चार गाड्यांना स्टाफ द्यायचा नाही. आपण खुलासा करा.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मा. महापौर साहेब, ठराव झालेला आहे व सुचना जर मांडायची असेल तर पुन्हा मतदान घ्या. एका बाजूने आम्ही हेच म्हणत आहोत की, ड्रायव्हर नाही आणि तुम्ही ठरावामध्ये मतदान करता आणि सुचना काय मांडत आहे? जेव्हा ड्रायव्हर नाही ती गाडी चालवण्यासाठी व तुम्ही मतदानाला फेवर करता.

**मिलन म्हात्रे :-**

आम्ही ती सुचना केली आहे. तुम्ही या विषयामध्ये मला जास्त काय सांगू नका. आठ महिने आम्ही कोर्टामध्ये फेऱ्या मारलेल्या आहेत आणि ठणणीत असा निर्णय महाराष्ट्रात पहिल्यावेळी आणला.

**सई वडके (विधी अधिकारी) :-**

मा. महापौरांच्या परवानगीने, मा. उच्च न्यायालयाने यामध्ये २७ जुन २००८ मध्ये निर्णय पारित केला होता. त्याच्यातील शेवटची ओळ वाचून दाखविते. It is also stated on behalf of the corporation that it has already resolved to by the fire engines, ambulance and nearest herest van keeping on view the public interest. It is also stated that the provision has been made in the current budget and immediately after the sanction of the budget within one month such purchase would be affected.

**मिलन म्हात्रे :-**

साहेब, आपल्याला एक महिन्याचा कालावधी होता. तुम्ही असे ही कन्टेम्प्ट मध्ये आत येऊ शकता. आज आम्ही आठ आठ महिने गप्प बसतो आणि आल्यानंतर परत प्रशासनातर्फे तो विषय येतो की, चार पर्यंत तुमच्या स्टाफचे काय? त्या गाड्या तुम्ही ठेवणार कुठे? गॅरेजेस आहेत का? एवढे तुम्ही निडर झाला आहात. उच्च न्यायालयाचे आदेश असून सुद्धा तुमचे काहीच नाही. ये रे माझ्या मागल्या. वाटेल तशा टिपण्या पाठवून देता.

**मा. महापौर :-**

आयुक्त साहेब, सर्व गोष्ट तपासून त्याप्रमाणे पुर्ण कार्यवाही करा.

**मिलन म्हात्रे :-**

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना तुम्ही नोटीस काढा की, तुम्ही असे का केले? नाहीतर मला तुम्हाला नोटीस काढायला लागेल.

**मा. महापौर :-**

ठिक आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मा. महापौर साहेब, यह गंभिर विषय है। एक बाजू मे कोर्ट का दिखाते है।....  
(सभागृहात गोंधळ)

**प्रकरण क्र. ५६ :-**

अग्निशमन विभागाकरिता एरियल लॅडर प्लॅटफॉर्म (ए.एल.पी.) खरेदी करणेकरिता आर्थिक व प्रशासकीय मंजूरी मिळणेबाबत.

**ठराव क्र. ४७ :-**

अग्निशमन विभागाकरिता एरियल लॅडर प्लॅटफॉर्म (ए.एल.पी.) हे ४५ मिटर उंचीपर्यंत पोहचणाऱ्या शिडीसह अद्यावत वाहन खरेदी करिता वाहनाचे तांत्रिक तपशिल व खरेदी किंमत ह्याबाबत मा. अग्निशमन सल्लागार तथा संचालक, महाराष्ट्र शासन ह्यांचेकडील मार्गदर्शन मिळणेबाबत क्र. मिभा/मनपा/अग्नि/३५४/२००७-०८ दि. २४/०९/२००८ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. सदर पत्राच्या अनुषंगाने सदर वाहनांचे तांत्रिक तपशिल त्यांचेकडून अग्निशमन दलास प्राप्त झाले आहे. त्यात मा. संचालक तथा अग्निशमन सल्लागार, महाराष्ट्र शासन यांनी वाहन खरेदी करण्यापूर्वी खालील सुचना केल्या आहेत.

३) सदर वाहन चालविण्याकरिता आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करण्यात यावे.  
त्या अनुषंगाने सदर वाहनाकरिता खालीलप्रमाणे कर्मचारी वर्ग आवश्यक आहे.

१.	स्टेशन ऑफिसर	-	२
२.	सब ऑफिसर	-	३
३.	यंत्रचालक	-	४
४.	फायरमन	-	१८

२) तसेच सदर वाहन ठेवणेकरिता आवश्यक क्षमतेने ५ X ९ X १५ मीटर फायर स्टेशन असावे.

वरील वाहन खरेदीकरिता अंदाजे ४,४२,७८,०००/- खर्च (कस्टम ड्युटीसह) अपेक्षित आहे. सन २००८-०९ च्या अर्थसंकल्पात रुपये ५.२५ कोटी एवढी तरतुद केली असून अंदाजे १.२५ कोटी रुपयांच्या चार वाहन खरेदीस यापूर्वीच मंजूरी मिळालेली आहे.

सदर वाहन सर्व कार्यालयीन प्रक्रीया पुर्ण करून तसेच बॉडी बांधून मिळणेसाठी कार्यादेश दिल्यानंतर कमीत कमी १० महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

तरी अग्निशमन दलाकरिता एरियल लॅडर प्लॅटफॉर्म (ए.एल.पी.) खरेदी करणे करिता मा. संचालक तथा अग्निशमन सल्लागार, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे आवश्यक कर्मचाऱ्यांचा पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणेस तसेच आवश्यक क्षमतेचे फायर स्टेशन बांधणेस व वरील एरियल लॅडर प्लॅटफॉर्म (ए.एल.पी.) खरेदी करणेस मा. महासभा आर्थिक व प्रशासकिय मंजूरी देत आहे.

**सुचक :- सौ. प्रेरणा भाटकर**

**अनुमोदक :- सौ. मर्लिन एम. डीसा**

**सदर ठरावामध्ये सुचक सन्मा. सदस्य श्री. मिलन म्हात्रे अनुमोदक सन्मा. सदस्य श्री. शशिकांत भोईर यांनी खालीलप्रमाणे सुचना मांडली.**

मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या दि. २७/०६/२००७ रोजीच्या निकालास अधिन राहून महानगरपालिकेने चार फायर टेंडर खरेदी करण्याचा मा. महासभा दि. १९/०६/२००८, प्रकरण क्र. १८, ठराव क्र. २२ अन्वये

ठराव पास केला आहे. त्या चार फायर टेंडरवर खालीलप्रमाणे कर्मचारी असणे आवश्यक असल्याने पद निर्मितीचा प्रस्ताव पाठविताना ही पदे सुध्दा त्यात प्रस्तावित करण्याची सुचना खालीलप्रमाणे मांडत आहे.

- १) स्टेशन ऑफिसर – ०४
- २) सब ऑफिसर – १६
- ३) लिडींग फायरमन – १६
- ४) यंत्रचालक – १६
- ५) फायरमन – २४

तरी वरील पदे पदनिर्मिती प्रस्तावात जोडून एकूण १०७ पदांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजूरीकरीता पाठवावा, अशी उपसुचना मांडत आहे.

अ.क्र.	ठरावाच्या बाजूने	अ.क्र.	ठरावाच्या विरोधात	तटस्थ
१	गोहिल शानु जोरावरसिंग	१	तिवारी दिव्या अशोक	निरंक
२	पाटील उमाताई शाम	२	वैती नर्मदा यशवंत	
३	नलावडे दिनेश दगडू	३	पाटील जयंत महादेव	
४	वेतोस्कर राजेश शंकर	४	म्हात्रे राजेश हरिश्चंद्र	
५	सुनिता कैलास पाटील	५	पाटील ध्रुवकिशोर मन्साराम	
६	पाटील प्रभात प्रकाश	६	पाटील मिलन गोविंदराव	
७	रॉड्रीक्स मॉरस जोसेफ	७	फॅरो ग्रिटा स्टीफन	
८	सावळे निर्मला बाबुराव	८	शेख आसिफ गुलाब	
९	कुरेशी याकुब ईस्माईल	९	डिमेलो बर्नड आल्बर्ट	
१०	भोईर शशिकांत जगन्नाथ	१०	परेरा कॅटलीन ऍन्थोनी	
११	सुनिता शशिकांत भोईर	११	मेन्डोन्सा स्टीवन जॉन	
१२	पाटील प्रफुल्ल काशीनाथ	१२	डॉ. राजेंद्र भवरलाल जैन	
१३	म्हात्रे तुलसीदास दत्तात्रेय	१३	शर्मा भगवती तुगनचंद	
१४	शेख मुसरर्तबानु इब्राहिम	१४	पाटील वंदना मंगेश	
१५	जंगम लक्ष्मण गणपत	१५	चक्रे वंदना रामदास	
१६	सपार उमा विश्वनाथ	१६	माळी हेमा रविंद्र	
१७	जुबेर अब्दुल्ला इनामदार	१७	अनिता जयवंत पाटील	
१८	श्रीमती.पुजारी कांचन शेखर	१८	परेरा टेरी पॉल	
१९	श्री.वासुदेव भास्कर मुंज	१९	मेहता नरेंद्र लालचंद	
२०	श्रीमती.सय्यद नुरजहाँ नझर हुसैन	२०	वर्षा गिरधर भानुशाली	
२१	शेख नुर मोहम्मद अहमद	२१	भोईर राजू यशवंत	
२२	शफीक अहमद सादत खान	२२	जाधव मोहन महादेव	
२३	भाटकर प्रेरणा प्रमोद	२३	सिंह मदन उदितनारायण	
२४	मर्लिन मर्विन डिसा	२४	म्हात्रे कल्पना महेश	
२५	वैती विजया हेमचंद्र	२५	पाटील शरद केशव	
२६	सौ.ठाकूर कल्पना हरिहर	२६	अग्रवाल ओमप्रकाश गंगाधर	
२७	चंद्रकांत खंडोजी म्हात्रे	२७	बाविघर सिसिलीया विजय	
२८	श्री.मोदी चंद्रकांत भिकालाल	२८	सिंग श्रीप्रकाश जिलेदार	
२९	भट दिप्ती शेखर	२९	पांडे स्नेहा शैलेश	
३०	वैती चंद्रकांत सिताराम	३०	दुबे रामनारायण सदानंद	
३१	अनिल दिवाकर सावंत	३१	यादव मिरादेवी रामलाल	
३२	शेख सलिम दाउद	३२	पाटील प्रविण मोरेश्वर	
३३	हरिश्चंद्र जगन्नाथ म्हात्रे	३३	पाटील अनंत रामचंद्र	
३४	व्यास सुधा वासुदेव	३४	श्री.पालांडे प्रशांत भगवंतराव	
३५	पाटील प्रेमनाथ गजानन	३५	म्हात्रे मोहन गोपाळ	
३६	मिलन वसंत म्हात्रे			
३७	नयना गजानन म्हात्रे			

**ठराव सुचनेसह बहुमताने मंजुर**

**सही/-  
महापौर  
मिरा भाईदर महानगरपालिका**

**नगरसचिव :-**

प्रकरण क्र. ५७, परवाना शुल्काबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणे. (फेर सादर)

**मिलन म्हात्रे :-**

सचिवजी, मी जी सुचना तुमच्या ठरावामध्ये ज्या चार गाड्या आहेत त्याच्यामध्ये चार गाड्यांचा स्टाफ आहे आणि तुम्हाला एक महिन्याचे कम्प्लेशन आहे. आपल्या प्रशासनाच्या वतीने ते टाकले नाही. विधी अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना काही लॉकेट केले नाही. त्याबद्दल काय?

**मा. महापौर :-**

आपली सुचना घेतली आहे. त्याच्यावर आयुक्त कार्यवाही करतील.

**नगरसचिव :-**

प्रकरण क्र. ५७, परवाना शुल्काबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणे. (फेर सादर)

**स्नेहा पांडे :-**

मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील वविध व्यवसाय/उद्योग आस्थापनांकरिता परवान्याचे शुल्क या अगोदर ठराव क्रमांक १५ दिनांक १९/६/२००८ अन्वये निश्चित करुन मंजूर केलेले आहे. जकाती संदर्भात व्यापा-यांनी शहरात पुकारलेल्या “बंद” बाबत महानगरपालिकेचे पदाधिकारी सर्व पक्षाचे गटनेते/ अधिकारी व व्यापारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत व्यापा-यांनी केलेल्या मागण्यांमध्ये महानगरपालिकेने निश्चित केलेले “परवाना शुल्क” चे दर जास्त आहेत ते कामी करण्याच्या मागणीचा हि समावेश होता व त्यासंदर्भात मा. महापौर महोदयांनी “परवाना शुल्क”चे ठराव क्र. १५, दि. १९/६/२००८ अन्वये मंजूर झालेले दर पुन्हा फेरविचारार्थ मा. महासभे समोर ठेवणेचे आश्वासन व्यापारांना देऊन त्या अनुषंगाने प्रशासनास आदेश दिले आहेत. परवाना शुल्कात सुधारणा करणे, विलंब शुल्क लागू करणे व विना परवाना आस्थापनेवर करावयाच्या कारवाई बाबत मुंबई प्रांतिय अधिनियम १९४९ चे कलम ३७६ व ४५७ चे पोटकलम १३(अ) नुसार महासभा निर्णय घेवून नवीन आस्थापनेवर कर व नुतनीकरण व कर खालीलप्रमाणे मंजूर करणे आवश्यक असून मा. महासभा दि. १०/१०/२००८ च्या महासभेचे मंजूर दर खालीलप्रमाणे...

अ.क्र	आस्थापनेचे प्रकार	ठराव क्र. १५ दि. १९/६/२००८ अन्वये निश्चित केलेले सुधारीत दर		क्षेत्रफळ	दि. १०/१०/२००८ च्या मा. महासभेने मंजुरी दिलेले सुधारीत दर
		नवीन (रुपयात)	नुतनीकरण (१ वर्ष) (रुपयात)		
१	मिठाई व बेकरी कारखाना	२०००/-	१०००/-		
२	टेलिफोन बुथ	१००/-	१००/-		
३	कत्तलखाना चालवणे	१५००/-	१०००/-		
४	केरोसीन / केमीकल साठा गोदाउन	३०००/-	१५००/-		
५	चर्मकार ना हरकत दाखला	१००/-	१००/-		
६	बार अँड रेस्टॉरंट २००० चौरस फुटा पर्यंत ५०० ते २००० स्क्वे. फुट व अधिक	२५००/- ३५००/-	१२५०/- १५००/-		
७	उपहार गृहे व चायनिज सेंटर ५०० चौरस फुटा पर्यंत ५०० ते २००० स्क्वे. फुट व अधिक	१०००/- १५००/-	५००/- ७५०/-		
८	खानावळ	५००/-	२५०/-		
९	हॉटेल व रेस्टॉरंट				



	५०० चौरस फुटा पर्यंत ५०० स्क्वे. फुटहून अधिक	१०००/- २०००/-	५००/- १०००/-		
१०	क्लब हाउस	७५००/-	५०००/-		
११	आईल मिल	४०००/-	२०००/-		
१२	लॉजिंग /बोर्डिंग	१००००/-	५०००/-		
१३	घरगुती पार्लर	५००/-	२५०/-		
१४	शीतपेय गृहे / ज्युस सेंटर	७५०/-	५००/-		
१५	कॅटरर्स	१५००/-	७५०/-		
१६	बुट व चप्पल दुकाने	१०००/-	७५०/-		
१७	मेडीकल व जनरल स्टोर्स (किरकोळ)	१०००/-	७५०/-		
१८	मेडीकल होलसेल	१५००/-	१०००/-		
१९	इलेक्ट्रीक हार्डवेअर स्पेअर पार्ट	१०००/-	७५०/-		
२०	गॅरेज १००० स्क्वे. फुटापर्यंत १००० स्क्वे. फुटहून अधिक	१५००/- २५००/-	७५०/- १२५०/-		
२१	फोटो स्टुडीओ व व्हिडीओ शुटिंग	१०००/-	७५०/-		
२२	बिल्डींग मटेरीयल सप्लायर्स	३०००/-	१५००/-		
२३	मटण, चिकन बिफ शॉप	१०००/-	७५०/-		
२४	गुरे ठेवण्याचा तबेला १००० स्क्वे. फुटापर्यंत १००० स्क्वे. फुट ते ३००० स्क्वे. फुट ३००० स्क्वे. फुटहून अधिक	१५००/- ३०००/- ४०००/-	७५०/- १५००/- २०००/-		
२५	कारखाने (सर्व प्रकारची भांडी, सौंदर्यप्रसाधने व अन्य) ५०० स्क्वे. फुटापर्यंत ५०० स्क्वे. फुट ते २००० स्क्वे. फुट ३००० स्क्वे. फुटहून अधिक	१०००/- १५००/- ४०००/-	५००/- ७५०/- २०००/-		
२६	इलेक्ट्रॉनिक वस्तु शोरूम २००० चौ. फुटापर्यंत २००० चौ. फुटाहून अधिक	१५००/- ३०००/-	७५०/- १५००/-		
२७	वाहनांचे शोरूम ५०० चौ. फुटापर्यंत २००० चौ. फुटाहून अधिक	२५००/- ४०००/-	१२५०/- २०००/-		
२८	सोने चांदीचे शोरूम व दुकाने ५०० चौ. फुटापर्यंत ५०० चौ. फुट ते २००० चौ. फुटाहून अधिक	१०००/- २५००/-	५००/- १२५०/-		
२९	सोने चांदीचे वर्क शॉप	१५००/-	७५०/-		
३०	पान बिडी शॉप	१५००/-	७५०/-		
३१	पिठाची चक्की	१०००/-	५००/-		
३२	विधवा / अपंग चालवत असलेल्या व शासनाची सबसीडी मिळत असलेल्या संस्था	१००/-	२५०/-		
३३	दुध डेअरी ५०० स्क्वे. फुट पर्यंत ५०० स्क्वे. फुटपेक्षा अधिक	१०००/- १५००/-	५००/- ७५०/-		

३४	सलून/ब्युटी पार्लर नॉन ए.सी. ए.सी.	७५०/- १५००/-	३५०/- ७५०/-		
३५	कापडाची व रेडीमेड दुकाने ७०० स्क्वे. फुट पर्यंत ७०० स्क्वे. फुटपेक्षा अधिक	१०००/- २०००/-	५००/- १०००/-		
३६	सिरेमिक साहित्य (लाद्या व मार्बल दुकाने) ५०० स्क्वे. फुट पर्यंत ५०० स्क्वे. फुट ते १५०० स्क्वे. फुट १५०० स्क्वे. फुट हून अधिक	१०००/- २५००/- ४०००/-	५००/- १२५०/- २०००/-		
३७	किराणा सामान किरकोळ	१०००/-	५००/-		
३८	किराणा सामान घाउक	१५००/-	७५०/-		
३९	टेलरींग काम	१०००/-	५००/-		
४०	वाईन व बिअर शॉप	२०००/-	१०००/-		
४१	पेट्रोल पंप	५०००/-	३०००/-		
४२	ट्युशन क्लासेस	१०००/-	५००/-		
४३	इस्टेट एजंट	१०००/-	५००/-		
४४	वास्तु विशारद	३०००/-	१५००/-		
४५	पतसंस्था	१५००/-	७५०/-		
४६	विकासक	४०००/-	२०००/-		
४७	स्टेशनरी ५०० स्क्वे. फुट पर्यंत ५०० स्क्वे. फुट अधिक	१०००/- १५००/-	५००/- ७५०/-		
४८	केबल ऑपरेटर	२५००/-	१२५०/-		
४९	ठेकेदार आस्थापना	२०००/-	१०००/-		
५०	प्रिंटींग प्रेस ५०० स्क्वे. फुट पर्यंत ५०० स्क्वे. फुट अधिक	१०००/- १५००/-	५००/- ७५०/-		
५१	प्रिंटींग प्रेस २००० स्क्वे. फुट पर्यंत २००० स्क्वे. फुट अधिक	१५००/- ४०००/-	५००/- ७५०/-		
५२	मोबाईल गॅलरी	१५००/-	७५०/-		
५३	शेअर व्यवसाय	१५००/-	७५०/-		
५४	मोटर ड्रायव्हींग	१५००/-	७५०/-		
५५	फर्निचर ५०० स्क्वे. फुट पर्यंत ५०० स्क्वे. फुट ते २००० स्क्वे. फुट २००० स्क्वे. फुट अधिक	१०००/- १५००/- २५००/-	५००/- ७५०/- १२५०/-		
५६	सर्वसाधारण सिनेमागृह	२०००/-	१०००/-		
५७	मल्टीप्लेक्स	४०००/-	२०००/-		
५८	आईस्क्रीम पार्लर	१०००/-	५००/-		
५९	सायबर कॅफे / इंटरनेट सर्विस	१०००/-	५००/-		
६०	ऑनलाईन लॉटरी सेंटर	२०००/-	१०००/-		
६१	व्हिडीओ थेटर	३०००/-	१५००/-		

६२	भंगार विक्री १००० स्क्वे. फुट पर्यंत १००० स्क्वे. फुट अधिक	१०००/- २५००/-	५००/- १२५०/-		
----	--	------------------	-----------------	--	--

वरील परवाने घेताना खालील बाबी समाविष्ट करून घ्याव्यात.

- १) परवाने दरसुची एका वर्षाकरिता मुदतीसाठी आहे. सदर परवाना आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च साठी राहिल.
- २) एका ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्यास परवाना देताना सर्वात जास्त दराची दरसुची आकारण्यात येईल.
- ३) परवाना देताना व्यवसायिकाचे वेगवेगळ्या ठिकाणी गोडाउन असल्यास फर्मच्या नावाने परवाना देण्यात येईल. त्या सर्व पत्त्यांचा उल्लेख परवाना अर्ज करताना व परवाना देताना उल्लेख असावा.
- ४) मुदत संपल्यानंतर परवाना धारकांनी व्यवसायामध्ये व जागेत कोणताही फेरफार नसल्यास फि भरल्यास सदर परवाना नुतनीकरण झाले असे समजावे. प्रशासनाने त्याची नुतनीकरण बाबतची सर्टीफिकेट पोष्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष पाठवावी.
- ५) फर्म, क्षेत्रफळ व व्यवसाय प्रकारामध्ये कोणताही प्रकारचे बदल झाल्यास परवाना रद्द होईल.

### विना परवाना व्यवसाय उद्योग आस्थापनेवर अधिनियमातील तरतुदीसह खालीलप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

- १) कसुरदार आस्थापनेचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात येईल.
- २) कसुरदार आस्थापनेस महानगरपालिके व्यतिरिक्त अन्य कार्यालय / विभाग यांचा परवाना असल्यास तो रद्द करण्याकरिता संबंधित कार्यालय / विभाग यांना लेखी कळविले.
- ३) नोटिस दिल्यानंतर मुदतीत कसुरदार आस्थापना धारकाने परवाना न घेतल्यास सदर आस्थापना कुलुप बंद सील करण्यात येईल.

परवाना शुल्क लावणे संदर्भात मिरा भाईंदर महानगरपालिकेने मुंबई प्रांतिक अधिनियम १९४९ चे कलम ४५४ ते ४५५ अन्वये नियम / उपविधी विनियम तयार करणेस तसेच कलम ४५९ ते ४६० अन्वये त्याची पुर्तता करण्यास ही महासभा या ठरावाद्वारे मंजूरी देत आहेत.

सदरची उपविधी महासभेत मंजूरीसाठी आल्यानंतर सर्व प्रक्रिया ६ आठवड्यात पूर्ण करून शासकिय राजपत्रात व स्थानिक वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्धी करण्यास व त्यानंतर परवाना शुल्क वसूल करण्यास ठराव मांडत आहे.

**भगवती शर्मा :-**

माझे अनुमोदन आहे.

**प्रशांत पालांडे :-**

मा. महापौर साहेब, या ठरावावर सुचना आहे की, परवाना देताना अथवा नुतनीकरण करताना सर्व व्यावसायिक आस्थापनांवर मराठी नामफलक असावेत.

**मा. महापौर :-**

ठिक आहे.

**जुबेर इनामदार :-**

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील वविध व्यवसाय/उद्योग आस्थापनांकरिता परवान्याचे शुल्क या अगोदर ठराव क्रमांक १५ दिनांक १९/६/२००८ अन्वये निश्चित करून मंजूर केलेले आहे. जकाती संदर्भात व्यापा-यांनी शहरात पुकारलेल्या “बंद” बाबत महानगरपालिकेचे पदाधिकारी सर्व पक्षाचे गटनेते/ अधिकारी व व्यापारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत व्यापा-यांनी केलेल्या मागण्यांमध्ये महानगरपालिकेने निश्चित केलेले “परवाना शुल्क” चे दर जास्त आहेत ते कामी करण्याच्या मागणीचा हि समावेश होता व त्यासंदर्भात मा. महापौर महोदयांनी “परवाना शुल्क”चे ठराव क्र. १५, दि.

१९/६/२००८ अन्वये मंजुर झालेले दर पुन्हा फेरविचारार्थ मा. महासभे समोर ठेवणेचे आश्वासन व्यापारांना देऊन त्या अनुषंगाने प्रशासनास आदेश दिले आहेत.

मा. महासभा ठराव क्रमांक १५ दि. १९/६/२००८ अन्वये परवाना शुल्काचे मंजुर केलेले दर खालील प्रमाणे आहेत त्यात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात यावी.

अ.क्र	आस्थापनेचे प्रकार	ठराव क्र. १५ दि. १९/६/२००८ अन्वये निश्चित केलेले सुधारीत दर		क्षेत्रफळ	दि. १०/१०/२००८ च्या मा. महासभेने मंजूरी दिलेले सुधारीत दर
		नवीन (रुपयात)	नुतनीकरण (१ वर्ष) (रुपयात)		
१	विद्युत पुरवठा दाखला (कारखान्याकरिता)	७०००/-	३०००/-		
२	व्यवसाय चालू करणेस दाखला (कारखाना हॉटेल मिठाई दुकान व बेकरी)	५५००/-	२५००/-		
२ अ	२००० चौरस फुट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या आस्थापना	११०००/-	५०००/-		
३	टेलिफोन बुथ करिता ना हरकत दाखला	१००/-	१००/-		
४	कत्तलखाना चालवणेस दाखला	२०००/-	७५०/-		
५	केरोसीन/केमीकल साठा/ गोडावून दाखला	५५००/-	२५००/-		
६	चर्मकार ना हरकत दाखला	१००/-	१००/-		
७	बार अँड रेस्टॉरंट दाखला	१५०००/-	७५००/-		
७ अ	५००० चौरस फुटा पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या बार अँड रेस्टॉरंट	३००००/-	१५०००/-		
८	रुग्णालय सुरु करणेस दाखला (५ कॉट)	५५००/-	२५००/-		
९	उपहारगृहे/ चायनीज सेंटर	५०००/-	२५००/-		
१०	खानावळ	१५००/-	५००/-	१०००/-	५००/-
११	ऑईल मिल	५५००/-	२५००/-		
१२	लॉजिंग /बोर्डिंग	३००००/-	१५०००/-		
१३	सौंदर्य प्रसाधने बनवणे/ ब्युटी पार्लर/सलून	२०००/-	१०००/-		
१३ अ	घरगुती पार्लर	१०००/-	५००/-		
१४	शीतपेय गृहे	१०००/-	२५०/-		
१५	कॅटरिंग कॅटरर्स	३०००/-	१५००/-		
१६	रेडीमेड स्टोर्स/ बुट चप्पल व्यवसाय	२०००/-	१०००/-		
१७	मेडीकल स्टोर्स	५५००/-	२५००/-		
१८	इलेक्ट्रीक हार्ड वेअर/ स्पेअर पार्ट	२०००/-	१०००/-		
१९	गॅरेज	६०००/-	३०००/-		
२०	फोटो स्टुडीओ/व्हिडीओ शुटिंग	२०००/-	७५०/-		

२१	बिल्डींग मटेरीयल सप्लायर्स	५०००/-	२५००/-		
२२	खाजगी रुग्णालय/नर्सींग होम (१० कोर्ट)	१५०००/-	५०००/-		
२३	दवाखाने	१०००/-	१०००/-		
२४	मटण/चिकन/बीफशॉप	२५००/-	१२५०/-		
२५	१० किंवा अधिक इतकी गुरे ठेवण्याचा तबेला	३०००/-	१२५०/-		
२६	२१ ते ३५ इतकी गुरे ठेवण्याचा तबेला	५०००/-	२०००/-		
२७	३६ ते ५० इतकी गुरे ठेवण्याचा तबेला	७५००/-	३०००/-		
२८	५१ ते १०० इतकी गुरे ठेवण्याचा तबेला	७५००/-	३५००/-		
२९	१०० पेक्षा अधिक गुरे ठेवण्याचा तबेला	१००००/-	५०००/-		
३०	भांडी कारखाने (१० पेक्षा जास्त कर्मचारी)	५०००/-	२५००/-		
३० अ	भांडी पॉलिश (बर्फींग) करण्याचे कारखाने	२५००/-	१२५०/-		
३१	इतर लहान कारखाने (१० पेक्षा कमी कर्मचारी)	३०००/-	१५००/-		
३२	इलेक्ट्रॉनिक वस्तु शोरूम	१००००/-	५०००/-		
३२ अ	२००० चौ. फुटा पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या शॉरूम	२००००/-	१००००/-		
३३	वाहनांचे शोरूम	१००००/-	५०००/-		
३३ अ	२००० चौ. फुटा पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या शॉरूम	२००००/-	१००००/-		
३४	सोने/चांदीच्या शोरूम	१००००/-	५०००/-		
३४ अ	२००० चौ. फुटा पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या शॉरूम	२००००/-	१००००/-		
३५	फोटो स्टुडिओ/व्हिडीओ शुटींग	१५००/-	७५०/-		
३६	पान बिडी शॉप	५००/-	२५०/-		
३७	पिठाची चक्की /मसाला चक्की	३०००/-	१०००/-		
३८	इतर सर्व साधारण दाखले	१०००/-	५००/-		
३९	विधवा/अपंग चालवत असलेल्या व शासनाची सबसीडी मिळत असलेल्या अस्थापना	५००/-	२५०/-		
४०	व्यवसाय चालु करणेस दाखला १) दुध डेअरी	२०००/-	१०००/-		
४१	बुथ करिता परवानगी १)दुध व दुग्ध जन्यपदार्थ विक्री	५००/-	३००/-		
	२)कम्युनिकेशन सेंटर(स्टॉल वगळून)	२०००/-	७५०/-		
	३)इतर वस्तुंचे स्टॉल	१०००/-	५००/-		
४२	हॉटेल १)५०० चौ.फूट चटई क्षेत्रापर्यंत	३०००/-	१५००/-		
	२)५०१ व पुढील चौ.फूट चटई	५०००/-	२५००/-		

	क्षेत्राकरिता				
४३	सलून/ब्युटी पार्लर १)नॉन ए.सी.	१५००/-	५००/-		
	२)ए.सी.	२५००/-	१०००/-		
४४	रेडीमेड कपडयाची दुकाने १)५००चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	२०००/-	१०००/-		
	२)५०१ व पुढील चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	२५००/-	१५००/-		
४५	औषध होलसेल विक्री	२०००/-	१०००/-		
४६	गॅरेज १)२००चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	३०००/-	१५००/-		
	२)२०१ चौ.फूट पासून पुढील चटई क्षेत्राकरिता	४०००/-	२०००/-		
४७	विविध प्रकारच्या लाद्या साठवणे	५०००/-	२५००/-		
४८	सोने/चांदि दागिने तयार करण्याचा कारागिरी वर्क शॉप	५०००/-	२५००/-		
४९	किराणा सामान विक्री १)किरकोळ विक्री	२०००/-	१०००/-	१०००/-	२५०/-
	२)घाउक विक्री	३०००/-	१५००/-		
५०	कापड विक्री १) २५० चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	२०००/-	१०००/-	२०००/-	१०००/-
	२)२५१ व पुढील चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	४०००/-	२०००/-		
	३)मिल्सची शोरूम	७०००/-	२५००/-		
५१	टेलरिंग काम	२०००/-	१०००/-		
५२	क्लब हाउस	३००००/-	१५०००/-		
५३	लिकर शॉप १)वाईन शॉप	१००००/-	५०००/-		
	२)बिअर विक्री	४०००/-	२०००/-		
५४	व्हिडीओ गेम	५०००/-	२४००/-		
५५	पेट्रोल पंप	२००००/-	५०००/-		
५६	बेकरी १)बेकरी उत्पादन तयार करणे	५०००/-	२५००/-		
	२)बेकरी उत्पादन फक्त विक्री	२५००/-	१०००/-		
५७	टयुशन क्लास १)२५०चौ फूट चटई क्षेत्राकरिता	१५००/-	१०००/-		
	२)२५१ व पुढील चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	३०००/-	१५००/-		
५८	ऑफीस १)इस्टेट एजंट	२०००/-	१०००/-		
	२)वास्तू विशारद	५०००/-	२५००/-		
	३)पत संस्था	४०००/-	२०००/-		
	४)विकासक	७५००/-	३०००/-		

५९	स्टेशनरी	२०००/-	१०००/-		
६०	केबल ऑपरेटर	१००००/-	५०००/-		
६१	ठेकेदार आस्थापना	५०००/-	२५००/-		
६२	प्रिंटिंग प्रेस १)२५०चौ.फुट चटई क्षेत्राकरिता	२५००/-	१२५०/-		
	२)२५१पासुन पुढील चटई क्षेत्राकरिता	३०००/-	१५००/-		
६३	समारंभ/कार्यक्रम हॉल/लॉन	७५००/-	५०००/-		
६३ अ	५०००चौ.फु पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या आस्थापना	१५०००/-	१००००/-		
६४	मोबाईल गॅलरी	३०००/-	१५००/-		
६५	शेअर व्यवसाय	५०००/-	२०००/-		
६६	बँकींग आस्थापना	५०००/-	२५००/-		
६७	मोटर ड्रायविंग ट्रेनींग स्कुल	३०००/-	१५००/-		
६८	सिजनल व्यवसाय	२०००/-	१०००/-		
६९	फर्निचर विक्री १)५००चौ.फुट चटई क्षेत्राकरिता	५०००/-	२५००/-		
	२)५०१पासुन पुढील चटई क्षेत्राकरिता	१००००/-	५०००/-		
७०	आईस्क्रीम पार्लर	२५००/-	७५०/-		
७१	सिनेमा गृह १)सर्वसाधारण सिनेमागृह	१००००/-	५०००/-		
	२)मल्टीप्लेक्स सिनेमागृह	२००००/-	१००००/-		
७२	इन्टरनेट सर्विस	५०००/-	२५००/-		
७३	सायबर कॅफे	५०००/-	२५००/-		
७४	कॉम्प्युटर क्लासेस	५०००/-	२५००/-		
७५	ऑनलाईन लॉटरी सेंटर	५०००/-	२५००/-		
७६	व्हिडिओ थिएटर	५०००/-	२५००/-		
७७	भंगार विक्री दुकाने	३०००/-	१५००/-		

सर्व आस्थापनांचे नामफलक मराठीत असावेत तसेच वरिल आस्थापनांना त्यांच्या मिळकतीच्या क्षेत्रफळा वरिल रुपये १ प्रती चौ. फुट या दराने परवाना शुल्काची आकारणी करावी व परवाना देताना नवीन व नुतनीकरण अशा प्रकारचे वर्गीकरण न करता एकाच वर्गीकरणाचा दर आकारावा. तसेच या पुर्वी प्रस्तुत प्रकरणी मा. महासभेत पारित झालेला ठराव क्र. १५ दि. १९/६/२००८ मधील विना परवाना आस्थापनंवर करावयाची कारवाई तसेच मा. नगरसेवक व मा. नगरसेविका यांनी त्यात सुचविलेल्या सुचना कायम करून वरिल प्रमाणे परवाना शुल्काचे दर मंजूर करणे हि सभा मंजुरी देत आहे.

**वासुदेव मुंज :-**

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

**डॉ. राजेंद्र जैन :-**

मा. महापौर साहेब, इसमे मेरी सुचना है दि. १८/०३/२००३ को गोषवारा मिरा भाईदर महानगरपालिका का है। उसमे लास्ट मे यह लिखा हुआ है की, रूग्णालय, नर्सिंग होम, दवाखाना, हॉस्पिटल, डेंटल पॉलिक्लीनिक्स के अंदर बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट के १९४९ अॅक्ट के थ्रु कलम ३८६ महानगरपालिका मुंबई प्रांतिक अंतर्गत रूग्णालय को ना हरकत प्रमाणपत्र की आवश्यकता नहीं है और रूग्णालय व नर्सिंग होम पहिले से ही बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट के अंतर्गत अपना रजिस्ट्रेशन फि देते है और इसबारे मे मैने पहिले भी डी.एम.ए. के पदाधिकारी और विरोधी पक्षनेता चंद्रकांत वैती साहब के साथ मिलकर आयुक्त साहब से चर्चा की थी और यह माना गया था की, रजिस्ट्रेशन और परवाना शुल्क को एक ही माना जाएगा क्योकी हमलोग डबल टॅक्सेशन नहीं दे रहे है। बाकी कही पर भी यह मै लिखित सुचना देता हु।

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मा. महापौर साहेब, अभी हमारे सहयोगीने जो प्रस्ताव मांडा है उसमे उन्होने हॉस्पिटल का जो रेट पढा है मेरे ख्याल से हॉस्पिटल के लिए श्री. चंद्रकांत वैती विरोधी पक्षनेता है, डॉक्टर्स शायद आपके केबिन मे मिटींग हुई। जिसम तय कीया गया की, डॉक्टर रजिस्ट्रेशन करते है इसलिये उनको परवाना लेने का इसलिये हमने उसमे रेट नही दिया है। अगर महापालिकाको लगता है की, उसमे उनका परवाना नही दिया है। अगर महापालिका को लगता है की, उसमे उनका परवाना होगा वह आपने बोला है इसलिये उसमे रेट नही दिया है। तो खुलासा आप आपने स्तर पर कर लिजिए। दुसरी बात मा. महापौर साहेब जो भांडी का कामगार के उपर दिया है, आज आपको मालुम है की अनेक कामगार जो काम करते है, डेली वेजेस पर करते है और डेली वेजेस का रेकॉर्ड इंडस्ट्री मे नही रहता है। उसके कारण आपको किधर भी १ से १०, १० से २० या ५० कामगार काम करते है ऐसा रेकॉर्ड किधर भी इंडस्ट्री मे नही मिलेगा। इसलिये हमने वह सुचना आपको स्क्वेअर फीट पर दि है। तबेले के बारे मे वही बात है। तबेले मे भैस है आज १० है कल १५ हो जाएगी या उसमे से दो मर जाती है तो वापस रिन्नु कराने के लिए आयेगा ऐसा नही की उसको भी स्क्वेअर फिट पर दिया है।

**मा. महापौर :-**

दो ठराव आए है। आप जो बोल रहे है वह सुचना उस ठराव मे अँड करना है क्या? जो ठराव मंजुर होगा उसमे अँड करना है क्या?

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

सुचना नही है। हमने जो स्क्वेअर फिटपर दिया है उसका कारण आपको बता रहा हु।

**मा. महापौर :-**

एकूण दोन ठराव आलेले आहेत. मतदान घेणे गरजेचे आहे. सचिव साहेब, या दोन्ही ठरावावर मतदान घ्या. जे रिन्नुअल आहे, जो कुठला व्यापारी तीन वर्षांचे पैसे एकत्र भरत असेल तर त्याला तीन वर्षे रिन्नुअल करायला काही हरकत नाही. मागच्या वेळी आपण तसे केले होते. सचिवजी, एक लाईन अँड करून घ्या.

**चंद्रकांत वैती :-**

ठिक आहे.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

आपण दोन्ही ठराव वाचून घ्या.

**मा. महापौर :-**

सचिव साहेब, ठरावाचे वाचन करा.

**नगरसचिव :-**

प्रकरण क्र. ५७ करिता दोन ठराव आलेले आहेत. पहिला ठराव सुचक :- स्नेहा पांडे, अनुमोदक :- भगवती शर्मा व दुसरा ठराव सुचक :- जुबैर इनामदार, अनुमोदक :- वासुदेव मुंज. प्रथम मी दुसरा ठराव मतदानाला टाकत आहे. तसेच याच ठरावात सन्मा. नगरसेवक डॉ. राजेंद्र जैन यांची सुचना आलेली आहे ती मी वाचत आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील वविध व्यवसाय/उद्योग आस्थापनांकरिता परवान्याचे शुल्क या अगोदर ठराव क्रमांक १५ दिनांक १९/६/२००८ अन्वये निश्चित करून मंजूर केलेले आहे. जकाती संदर्भात व्यापा-यांनी शहरात पुकारलेल्या “बंद” बाबत महानगरपालिकेचे पदाधिकारी सर्व पक्षाचे गटनेते/ अधिकारी व व्यापारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत व्यापा-यांनी केलेल्या मागण्यांमध्ये महानगरपालिकेने निश्चित केलेले “परवाना शुल्क” चे दर जास्त आहेत ते कामी करण्याच्या मागणीचा हि समावेश होता व त्यासंदर्भात मा. महापौर महोदयांनी “परवाना शुल्क”चे ठराव क्र. १५, दि. १९/६/२००८ अन्वये मंजूर झालेले दर पुन्हा फेरविचारार्थ मा. महासभे समोर ठेवणेचे आश्वासन व्यापारांना देऊन त्या अनुषंगाने प्रशासनास आदेश दिले आहेत.

मा. महासभा ठराव क्रमांक १५ दि. १९/६/२००८ अन्वये परवाना शुल्काचे मंजूर केलेले दर खालील प्रमाणे आहेत त्यात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात यावी.

अ.क्र	आस्थापनेचे प्रकार	ठराव क्र. १५ दि. १९/६/२००८ अन्वये निश्चित केलेले सुधारीत दर		क्षेत्रफळ	दि. १०/१०/२००८ च्या मा. महासभेने मंजुरी दिलेले सुधारीत दर
		नवीन (रुपयात)	नुतनीकरण (१ वर्ष) (रुपयात)		



१	विद्युत पुरवठा दाखला (कारखान्याकरिता)	७०००/-	३०००/-		
२	व्यवसाय चालू करणेस दाखला (कारखाना हॉटेल मिठाई दुकान व बेकरी)	५५००/-	२५००/-		
२ अ	२००० चौरस फुट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या आस्थापना	११०००/-	५०००/-		
३	टेलिफोन बुथ करिता ना हरकत दाखला	१००/-	१००/-		
४	कतलखाना चालवणेस दाखला	२०००/-	७५०/-		
५	केरोसीन/केमीकल साठा/ गोडावून दाखला	५५००/-	२५००/-		
६	चर्मकार ना हरकत दाखला	१००/-	१००/-		
७	बार अँड रेस्टॉरंट दाखला	१५०००/-	७५००/-		
७ अ	५००० चौरस फुटा पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या बार अँड रेस्टॉरन्ट	३००००/-	१५०००/-		
८	रुग्णालय सुरु करणेस दाखला (५ कॉट)	५५००/-	२५००/-		
९	उपहारगृहे/ चायनीज सेंटर	५०००/-	२५००/-		
१०	खानावळ	१५००/-	५००/-	१०००/-	५००/-
११	ऑईल मिल	५५००/-	२५००/-		
१२	लॉजिंग /बोर्डिंग	३००००/-	१५०००/-		
१३	सौंदर्य प्रसाधने बनवणे/ ब्युटी पार्लर/सलून	२०००/-	१०००/-		
१३ अ	घरगुती पार्लर	१०००/-	५००/-		
१४	शीतपेय गृहे	१०००/-	२५०/-		
१५	कॅटरिंग कॅटरर्स	३०००/-	१५००/-		
१६	रेडीमेड स्टोर्स/ बुट चप्पल व्यवसाय	२०००/-	१०००/-		
१७	मेडीकल स्टोर्स	५५००/-	२५००/-		
१८	इलेक्ट्रीक हार्ड वेअर/ स्पेअर पार्ट	२०००/-	१०००/-		
१९	गॅरेज	६०००/-	३०००/-		
२०	फोटो स्टुडीओ/व्हिडीओ शुटिंग	२०००/-	७५०/-		
२१	बिल्डींग मटेरीयल सप्लायर्स	५०००/-	२५००/-		
२२	खाजगी रुग्णालय/नर्सिंग होम (१० कॉट)	१५०००/-	५०००/-		
२३	दवाखाने	१०००/-	१०००/-		
२४	मटण/चिकन/बीफशॉप	२५००/-	१२५०/-		
२५	१० किंवा अधिक इतकी गुरे ठेवण्याचा तबेला	३०००/-	१२५०/-		
२६	२१ ते ३५ इतकी गुरे ठेवण्याचा तबेला	५०००/-	२०००/-		
२७	३६ ते ५० इतकी गुरे ठेवण्याचा तबेला	७५००/-	३०००/-		
२८	५१ ते १०० इतकी गुरे ठेवण्याचा तबेला	७५००/-	३५००/-		
२९	१०० पेक्षा अधिक गुरे ठेवण्याचा तबेला	१००००/-	५०००/-		
३०	भांडी कारखाने (१० पेक्षा जास्त कर्मचारी)	५०००/-	२५००/-		

३० अ	भांडी पॉलिश (बर्फींग) करण्याचे कारखाने	२५००/-	१२५०/-		
३१	इतर लहान कारखाने (१० पेक्षा कमी कर्मचारी)	३०००/-	१५००/-		
३२	इलेक्ट्रॉनिक वस्तु शोरूम	१००००/-	५०००/-		
३२ अ	२००० चौ. फुटा पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या शॉरूम	२००००/-	१००००/-		
३३	वाहनांचे शोरूम	१००००/-	५०००/-		
३३ अ	२००० चौ. फुटा पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या शॉरूम	२००००/-	१००००/-		
३४	सोने/चांदीच्या शोरूम	१००००/-	५०००/-		
३४ अ	२००० चौ. फुटा पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या शॉरूम	२००००/-	१००००/-		
३५	फोटो स्टुडिओ/व्हिडीओ शुटींग	१५००/-	७५०/-		
३६	पान बिडी शॉप	५००/-	२५०/-		
३७	पिठाची चक्की /मसाला चक्की	३०००/-	१०००/-		
३८	इतर सर्व साधारण दाखले	१०००/-	५००/-		
३९	विधवा/अपंग चालवत असलेल्या व शासनाची सबसीडी मिळत असलेल्या अस्थापना	५००/-	२५०/-		
४०	व्यवसाय चालु करणेस दाखला				
	१) दुध डेअरी	२०००/-	१०००/-		
४१	बुथ करिता परवानगी				
	१)दुध व दुग्ध जन्यपदार्थ विक्री	५००/-	३००/-		
	२)कम्युनिकेशन सेंटर(स्टॉल वगळून)	२०००/-	७५०/-		
	३)इतर वस्तुंचे स्टॉल	१०००/-	५००/-		
४२	हॉटेल				
	१)५०० चौ.फूट चटई क्षेत्रापर्यंत	३०००/-	१५००/-		
	२)५०१ व पुढील चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	५०००/-	२५००/-		
४३	सलून/ब्युटी पार्लर				
	१)नॉन ए.सी.	१५००/-	५००/-		
	२)ए.सी.	२५००/-	१०००/-		
४४	रेडीमेड कपड्याची दुकाने				
	१)५००चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	२०००/-	१०००/-		
	२)५०१ व पुढील चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	२५००/-	१५००/-		
४५	औषध होलसेल विक्री	२०००/-	१०००/-		
४६	गॅरेज				
	१)२००चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	३०००/-	१५००/-		
	२)२०१ चौ.फूट पासून पुढील चटई क्षेत्राकरिता	४०००/-	२०००/-		
४७	विविध प्रकारच्या लाद्या साठवणे	५०००/-	२५००/-		
४८	सोने/चांदी दागिने तयार करण्याचा कारागिरी वर्क शॉप	५०००/-	२५००/-		
४९	किराणा सामान विक्री				
	१)किरकोळ विक्री	२०००/-	१०००/-	१०००/-	२५०/-
	२)घाउक विक्री	३०००/-	१५००/-		

५०	कापड विक्री १) २५० चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	२०००/-	१०००/-	२०००/-	१०००/-
	२)२५१ व पुढील चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	४०००/-	२०००/-		
	३)मिल्सची शोरूम	७०००/-	२५००/-		
५१	टेलरिंग काम	२०००/-	१०००/-		
५२	क्लब हाउस	३००००/-	१५०००/-		
५३	लिकर शॉप १)वाईन शॉप	१००००/-	५०००/-		
	२)बिअर विक्री	४०००/-	२०००/-		
५४	व्हिडीओ गेम	५०००/-	२४००/-		
५५	पेट्रोल पंप	२००००/-	५०००/-		
५६	बेकरी १)बेकरी उत्पादन तयार करणे	५०००/-	२५००/-		
	२)बेकरी उत्पादन फक्त विक्री	२५००/-	१०००/-		
५७	टयुशन क्लास १)२५०चौ फूट चटई क्षेत्राकरिता	१५००/-	१०००/-		
	२)२५१ व पुढील चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	३०००/-	१५००/-		
५८	ऑफिस १)इस्टेट एजंट	२०००/-	१०००/-		
	२)वास्तू विशारद	५०००/-	२५००/-		
	३)पत संस्था	४०००/-	२०००/-		
	४)विकासक	७५००/-	३०००/-		
५९	स्टेशनरी	२०००/-	१०००/-		
६०	केबल ऑपरेटर	१००००/-	५०००/-		
६१	ठेकेदार आस्थापना	५०००/-	२५००/-		
६२	प्रिंटींग प्रेस १)२५०चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	२५००/-	१२५०/-		
	२)२५१पासुन पुढील चटई क्षेत्राकरिता	३०००/-	१५००/-		
६३ ६३ अ	समारंभ/कार्यक्रम हॉल/लॉन ५०००चौ.फु पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या आस्थापना	७५००/- १५०००/-	५०००/- १००००/-		
६४	मोबाईल गॅलरी	३०००/-	१५००/-		
६५	शेअर व्यवसाय	५०००/-	२०००/-		
६६	बॅंकींग आस्थापना	५०००/-	२५००/-		
६७	मोटर ड्रायविंग ट्रेनींग स्कूल	३०००/-	१५००/-		
६८	सिजनल व्यवसाय	२०००/-	१०००/-		
६९	फर्निचर विक्री १)५००चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	५०००/-	२५००/-		
	२)५०१पासुन पुढील चटई क्षेत्राकरिता	१००००/-	५०००/-		
७०	आईस्क्रीम पार्लर	२५००/-	७५०/-		
७१	सिनेमा गृह				

	१)सर्वसाधारण सिनेमागृह	१००००/-	५०००/-		
	२)मल्टीप्लेक्स सिनेमागृह	२००००/-	१००००/-		
७२	इन्टरनेट सर्विस	५०००/-	२५००/-		
७३	सायबर कॅफे	५०००/-	२५००/-		
७४	कॉम्प्युटर क्लासेस	५०००/-	२५००/-		
७५	ऑनलाईन लॉटरी सेंटर	५०००/-	२५००/-		
७६	व्हिडिओ थिएटर	५०००/-	२५००/-		
७७	भंगार विक्री दुकाने	३०००/-	१५००/-		

सर्व आस्थापनांचे नामफलक मराठीत असावेत तसेच वरिल आस्थापनांना त्यांच्या मिळकतीच्या क्षेत्रफळा वरिल रुपये १ प्रती चौ. फुट या दराने परवाना शुल्काची आकारणी करावी व परवाना देताना नवीन व नुतनीकरण अशा प्रकारचे वर्गीकरण न करता एकाच वर्गीकरणाचा दर आकारावा. तसेच या पुर्वी प्रस्तुत प्रकरणी मा. महासभेत पारित झालेला ठराव क्र. १५ दि. १९/६/२००८ मधील विना परवाना आस्थापनंवर करावयाची कारवाई तसेच मा. नगरसेवक व मा. नगरसेविका यांनी त्यात सुचविलेल्या सुचना कायम करून वरिल प्रमाणे परवाना शुल्काचे दर मंजूर करणे हि सभा मंजूरी देत आहे.

(सभागृहात हात वर करून मतदान घेण्यात आले.)

आता सुचक स्नेहा पांडे यांचा ठराव वाचत आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील वविध व्यवसाय/उद्योग आस्थापनांकरिता परवान्याचे शुल्क या अगोदर ठराव क्रमांक १५ दिनांक १९/६/२००८ अन्वये निश्चित करून मंजूर केलेले आहे. जकाती संदर्भात व्यापा-यांनी शहरात पुकारलेल्या “बंद” बाबत महानगरपालिकेचे पदाधिकारी सर्व पक्षाचे गटनेते/ अधिकारी व व्यापारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत व्यापा-यांनी केलेल्या मागण्यांमध्ये महानगरपालिकेने निश्चित केलेले “परवाना शुल्क” चे दर जास्त आहेत ते कामी करण्याच्या मागणीचा हि समावेश होता व त्यासंदर्भात मा. महापौर महोदयांनी “परवाना शुल्क”चे ठराव क्र. १५, दि. १९/६/२००८ अन्वये मंजूर झालेले दर पुन्हा फेरविचारार्थ मा. महासभे समोर ठेवणेचे आश्वासन व्यापारांना देऊन त्या अनुषंगाने प्रशासनास आदेश दिले आहेत. परवाना शुल्कात सुधारणा करणे, विलंब शुल्क लागू करणे व विना परवाना आस्थापनेवर करावयाच्या कारवाई बाबत मुंबई प्रांतिय अधिनियम १९४९ चे कलम ३७६ व ४५७ चे पोटकलम १३(अ) नुसार महासभा निर्णय घेवून नवीन आस्थापनेवर कर व नुतनीकरण व कर खालीलप्रमाणे मंजूर करणे आवश्यक असून मा. महासभा दि. १०/१०/२००८ च्या महासभेचे मंजूर दर खालीलप्रमाणे...

अ.क्र	आस्थापनेचे प्रकार	ठराव क्र. १५ दि. १९/६/२००८ अन्वये निश्चित केलेले सुधारीत दर		क्षेत्रफळ	दि. १०/१०/२००८ च्या मा. महासभेने मंजूरी दिलेले सुधारीत दर
		नवीन (रुपयात)	नुतनीकरण (१ वर्ष) (रुपयात)		
१	मिठाई व बेकरी कारखाना	२०००/-	१०००/-		
२	टेलिफोन बुथ	१००/-	१००/-		
३	कत्तलखाना चालवणे	१५००/-	१०००/-		
४	केरोसीन / केमीकल साठा गोदाउन	३०००/-	१५००/-		
५	चर्मकार ना हरकत दाखला	१००/-	१००/-		
६	बार अँड रेस्टॉरंट २००० चौरस फुटा पर्यंत ५०० ते २००० स्क्वे. फुट व अधिक	२५००/- ३५००/-	१२५०/- १५००/-		

७	उपहार गृहे व चायनिज सेंटर ५०० चौरस फुटा पर्यंत ५०० ते २००० स्क्वे. फुट व अधिक	१०००/- १५००/-	५००/- ७५०/-		
८	खानावळ	५००/-	२५०/-		
९	हॉटेल व रेस्टॉरंट ५०० चौरस फुटा पर्यंत ५०० स्क्वे. फुटहून अधिक	१०००/- २०००/-	५००/- १०००/-		
१०	क्लब हाउस	७५००/-	५०००/-		
११	आईल मिल	४०००/-	२०००/-		
१२	लॉजिंग /बोर्डिंग	१००००/-	५०००/-		
१३	घरगुती पार्लर	५००/-	२५०/-		
१४	शीतपेय गृहे / ज्युस सेंटर	७५०/-	५००/-		
१५	कॅटरर्स	१५००/-	७५०/-		
१६	बुट व चप्पल दुकाने	१०००/-	७५०/-		
१७	मेडीकल व जनरल स्टोर्स (किरकोळ)	१०००/-	७५०/-		
१८	मेडीकल होलसेल	१५००/-	१०००/-		
१९	इलेक्ट्रीक हार्डवेअर स्पेअर पार्ट	१०००/-	७५०/-		
२०	गॅरेज १००० स्क्वे. फुटापर्यंत १००० स्क्वे. फुटहून अधिक	१५००/- २५००/-	७५०/- १२५०/-		
२१	फोटो स्टुडीओ व व्हिडीओ शुटिंग	१०००/-	७५०/-		
२२	बिल्डींग मटेरीयल सप्लायर्स	३०००/-	१५००/-		
२३	मटण, चिकन बिफ शॉप	१०००/-	७५०/-		
२४	गुरे ठेवण्याचा तबेला १००० स्क्वे. फुटापर्यंत १००० स्क्वे. फुट ते ३००० स्क्वे. फुट ३००० स्क्वे. फुटहून अधिक	१५००/- ३०००/- ४०००/-	७५०/- १५००/- २०००/-		
२५	कारखाने (सर्व प्रकारची भांडी, सौंदर्यप्रसाधने व अन्य) ५०० स्क्वे. फुटापर्यंत ५०० स्क्वे. फुट ते २००० स्क्वे. फुट ३००० स्क्वे. फुटहून अधिक	१०००/- १५००/- ४०००/-	५००/- ७५०/- २०००/-		
२६	इलेक्ट्रॉनिक वस्तु शोरूम २००० चौ. फुटापर्यंत २००० चौ. फुटाहून अधिक	१५००/- ३०००/-	७५०/- १५००/-		
२७	वाहनांचे शोरूम ५०० चौ. फुटापर्यंत २००० चौ. फुटाहून अधिक	२५००/- ४०००/-	१२५०/- २०००/-		
२८	सोने चांदीचे शोरूम व दुकाने ५०० चौ. फुटापर्यंत ५०० चौ. फुट ते २००० चौ. फुटाहून अधिक	१०००/- २५००/-	५००/- १२५०/-		
२९	सोने चांदीचे वर्क शॉप	१५००/-	७५०/-		
३०	पान बिडी शॉप	१५००/-	७५०/-		

३१	पिठाची चक्की	१०००/-	५००/-		
३२	विधवा / अपंग चालवत असलेल्या व शासनाची सबसीडी मिळत असलेल्या संस्था	१००/-	२५०/-		
३३	दुध डेअरी ५०० स्क्वे. फुट पर्यंत ५०० स्क्वे. फुटपेक्षा अधिक	१०००/- १५००/-	५००/- ७५०/-		
३४	सलून/ब्युटी पार्लर नॉन ए.सी. ए.सी.	७५०/- १५००/-	३५०/- ७५०/-		
३५	कापडाची व रेडीमेड दुकाने ७०० स्क्वे. फुट पर्यंत ७०० स्क्वे. फुटपेक्षा अधिक	१०००/- २०००/-	५००/- १०००/-		
३६	सिरॅमिक साहित्य (लाद्या व मार्बल दुकाने) ५०० स्क्वे. फुट पर्यंत ५०० स्क्वे. फुट ते १५०० स्क्वे. फुट १५०० स्क्वे. फुट हून अधिक	१०००/- २५००/- ४०००/-	५००/- १२५०/- २०००/-		
३७	किराणा सामान किरकोळ	१०००/-	५००/-		
३८	किराणा सामान घाउक	१५००/-	७५०/-		
३९	टेलरींग काम	१०००/-	५००/-		
४०	वाईन व बिअर शॉप	२०००/-	१०००/-		
४१	पेट्रोल पंप	५०००/-	३०००/-		
४२	ट्युशन क्लासेस	१०००/-	५००/-		
४३	इस्टेट एजंट	१०००/-	५००/-		
४४	वास्तु विशारद	३०००/-	१५००/-		
४५	पतसंस्था	१५००/-	७५०/-		
४६	विकासक	४०००/-	२०००/-		
४७	स्टेशनरी ५०० स्क्वे. फुट पर्यंत ५०० स्क्वे. फुट अधिक	१०००/- १५००/-	५००/- ७५०/-		
४८	केबल ऑपरेटर	२५००/-	१२५०/-		
४९	ठेकेदार आस्थापना	२०००/-	१०००/-		
५०	प्रिंटींग प्रेस ५०० स्क्वे. फुट पर्यंत ५०० स्क्वे. फुट अधिक	१०००/- १५००/-	५००/- ७५०/-		
५१	प्रिंटींग प्रेस २००० स्क्वे. फुट पर्यंत २००० स्क्वे. फुट अधिक	१५००/- ४०००/-	५००/- ७५०/-		
५२	मोबाईल गॅलरी	१५००/-	७५०/-		
५३	शेअर व्यवसाय	१५००/-	७५०/-		
५४	मोटर ड्रायव्हींग	१५००/-	७५०/-		
५५	फर्निचर ५०० स्क्वे. फुट पर्यंत	१०००/-	५००/-		

	५०० स्क्वे. फुट ते २००० स्क्वे. फुट २००० स्क्वे. फुट अधिक	१५००/- २५००/-	७५०/- १२५०/-		
५६	सर्वसाधारण सिनेमागृह	२०००/-	१०००/-		
५७	मल्टीप्लेक्स	४०००/-	२०००/-		
५८	आईस्क्रीम पार्लर	१०००/-	५००/-		
५९	सायबर कॅफे / इंटरनेट सर्विस	१०००/-	५००/-		
६०	ऑनलाईन लॉटरी सेंटर	२०००/-	१०००/-		
६१	व्हिडीओ थेटर	३०००/-	१५००/-		
६२	भंगार विक्री १००० स्क्वे. फुट पर्यंत १००० स्क्वे. फुट अधिक	१०००/- २५००/-	५००/- १२५०/-		

वरील परवाने घेताना खालील बाबी समाविष्ट करून घ्याव्यात.

- ६) परवाने दरसुची एका वर्षाकरिता मुदतीसाठी आहे. सदर परवाना आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च साठी राहिल.
- ७) एका ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्यास परवाना देताना सर्वात जास्त दराची दरसुची आकारण्यात येईल.
- ८) परवाना देताना व्यवसायिकाचे वेगवेगळ्या ठिकाणी गोडाउन असल्यास फर्मच्या नावाने परवाना देण्यात येईल. त्या सर्व पत्र्यांचा उल्लेख परवाना अर्ज करताना व परवाना देताना उल्लेख असावा.
- ९) मुदत संपल्यानंतर परवाना धारकांनी व्यवसायामध्ये व जागेत कोणताही फेरफार नसल्यास फि भरल्यास सदर परवाना नुतनीकरण झाले असे समजावे. प्रशासनाने त्याची नुतनीकरण बाबतची सर्टीफिकेट पोष्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष पाठवावी.
- १०) फर्म, क्षेत्रफळ व व्यवसाय प्रकारामध्ये कोणताही प्रकारचे बदल झाल्यास परवाना रद्द होईल.

## विना परवाना व्यवसाय उद्योग आस्थापनेवर अधिनियमातील तरतुदीसह

### खालीलप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

- ४) कसुरदार आस्थापनेचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात येईल.
- ५) कसुरदार आस्थापनेस महानगरपालिके व्यतिरिक्त अन्य कार्यालय / विभाग यांचा परवाना असल्यास तो रद्द करण्याकरिता संबंधित कार्यालय / विभाग यांना लेखी कळविले.
- ६) नोटिस दिल्यानंतर मुदतीत कसुरदार आस्थापना धारकाने परवाना न घेतल्यास सदर आस्थापना कुलुप बंद सील करण्यात येईल.  
परवाना शुल्क लावणे संदर्भात मिरा भाईंदर महानगरपालिकेने मुंबई प्रांतिक अधिनियम १९४९ चे कलम ४५४ ते ४५५ अन्वये नियम / उपविधी विनियम तयार करणेस तसेच कलम ४५९ ते ४६० अन्वये त्याची पूर्तता करण्यास ही महासभा या ठरावाद्वारे मंजूरी देत आहेत.  
सदरची उपविधी महासभेत मंजूरीसाठी आल्यानंतर सर्व प्रक्रिया ६ आठवड्यात पूर्ण करून शासकिय राजपत्रात व स्थानिक वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्धी करण्यास व त्यानंतर परवाना शुल्क वसूल करण्यास ठराव मांडत आहे.

### **सदर ठरावामध्ये सन्मा. सदस्य श्री. प्रशांत पालांडे यांनी खालीलप्रमाणे सुचना मांडली.**

परवाना देताना अथवा नुतनीकरण करताना सर्व व्यावसायिक आस्थापनांवर मराठी नामफलक असावेत.

(सभागृहात हात वर करून मतदान घेण्यात आले.)

**चंद्रकांत वैती :-**

मा. महापौर महोदय, सचिव साहेब, डॉक्टरांनी जी सुचना केली त्या सुचनांचा समावेश आमच्या ठरावात करावा आणि जो तीन वर्षांचा विषय आहे ती तीन वर्षे रिन्युअल करायला हरकत नाही आणि त्या सुचनांचा आमच्या ठरावात समावेश करावा.

**मा. महापौर :-**

सन्मा. सदस्य जुबैर इनामदार यांनी मांडलेला ठराव सन्मा. सदस्य डॉ. राजेंद्र जैन यांनी मांडलेल्या सुचनेसहित बहुमताने मंजूर.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मा. महापौर साहेब, पहिले जे रिन्युअल है, पहिले साल जो भरे हुए है उसमे तीन साल का है या रिन्युअल के टाईम पर तीन साल का है?

**मा. महापौर :-**

पहिले एक साल, बादमे रिन्युअल तीन साल.

**मिलन म्हात्रे :-**

सचिवजी हा ठराव वाचून कायम करा.

**प्रफुल्ल पाटील :-**

सचिवांनी ठराव वाचलेला आहे.

**मा. महापौर :-**

ठराव वाचून कायम करण्यात आला.

**चंद्रकांत वैती :-**

आयुक्त साहेब, आपल्या अधिकाऱ्यांना सुचना करा की, या रजिस्ट्रेशन साठी फार कागदांची मागणी न करता ज्या ज्या लोकांच्या आस्थापना आहेत त्यांना ताबडतोब रजिस्ट्रेशन करून देण्यात यावे.

**प्रकरण क्र. ५७ :-**

परवाना शुल्काबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे. (फेर सादर)

**ठराव क्र. ४८ :-**

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विविध व्यवसाय/उद्योग आस्थापनांकरिता परवान्याचे शुल्क या अगोदर ठराव क्रमांक १५ दिनांक १९/६/२००८ अन्वये निश्चित करून मंजूर केलेले आहे. जकाती संदर्भात व्यापा-यांनी शहरात पुकारलेल्या “बंद” बाबत महानगरपालिकेचे पदाधिकारी सर्व पक्षाचे गटनेते/ अधिकारी व व्यापारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत व्यापा-यांनी केलेल्या मागण्यांमध्ये महानगरपालिकेने निश्चित केलेले “परवाना शुल्क” चे दर जास्त आहेत ते कामी करण्याच्या मागणीचा हि समावेश होता व त्यासंदर्भात मा. महापौर महोदयांनी “परवाना शुल्क”चे ठराव क्र. १५, दि. १९/६/२००८ अन्वये मंजूर झालेले दर पुन्हा फेरविचारार्थ मा. महासभे समोर ठेवणेचे आश्वासन व्यापारांना देऊन त्या अनुषंगाने प्रशासनास आदेश दिले आहेत.

मा. महासभा ठराव क्रमांक १५ दि. १९/६/२००८ अन्वये परवाना शुल्काचे मंजूर केलेले दर खालील प्रमाणे आहेत त्यात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात यावी.

अ.क्र	आस्थापनेचे प्रकार	ठराव क्र. १५ दि. १९/६/२००८ अन्वये निश्चित केलेले सुधारीत दर		क्षेत्रफळ	दि. १०/१०/२००८ च्या मा. महासभेने मंजूरी दिलेले सुधारीत दर
		नवीन (रुपयात)	नुतनीकरण (१ वर्ष) (रुपयात)		
१	विद्युत पुरवठा दाखला (कारखान्याकरिता)	७०००/-	३०००/-		
२	व्यवसाय चालू करणेस दाखला (कारखाना हॉटेल मिठाई दुकान व बेकरी)	५५००/-	२५००/-		
२ अ	२००० चौरस फुट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या आस्थापना	११०००/-	५०००/-		



३	टेलिफोन बुथ करिता ना हरकत दाखला	१००/-	१००/-		
४	कत्तलखाना चालवणेस दाखला	२०००/-	७५०/-		
५	केरोसीन/केमीकल साठा/ गोडावून दाखला	५५००/-	२५००/-		
६	चर्मकार ना हरकत दाखला	१००/-	१००/-		
७ ७ अ	बार अँड रेस्टॉरंट दाखला ५००० चौरस फुटा पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या बार अँड रेस्टॉरंट	१५०००/- ३००००/-	७५००/- १५०००/-		
८	रुग्णालय सुरु करणेस दाखला (५ कॉट)	५५००/-	२५००/-		
९	उपहारगृहे/ चायनीज सेंटर	५०००/-	२५००/-		
१०	खानावळ	१५००/-	५००/-	१०००/-	५००/-
११	ऑईल मिल	५५००/-	२५००/-		
१२	लॉजिंग /बोर्डिंग	३००००/-	१५०००/-		
१३ १३ अ	सौंदर्य प्रसाधने बनवणे/ ब्युटी पार्लर/सलून घरगुती पार्लर	२०००/- १०००/-	१०००/- ५००/-		
१४	शीतपेय गृहे	१०००/-	२५०/-		
१५	कॅटरिंग कॅटरर्स	३०००/-	१५००/-		
१६	रेडीमेड स्टोर्स/ बुट चप्पल व्यवसाय	२०००/-	१०००/-		
१७	मेडीकल स्टोर्स	५५००/-	२५००/-		
१८	इलेक्ट्रीक हार्ड वेअर/ स्पेअर पार्ट	२०००/-	१०००/-		
१९	गॅरेज	६०००/-	३०००/-		
२०	फोटो स्टुडीओ/व्हिडीओ शुटिंग	२०००/-	७५०/-		
२१	बिल्डींग मटेरीयल सप्लायर्स	५०००/-	२५००/-		
२२	खाजगी रुग्णालय/नर्सिंग होम (१० कॉट)	१५०००/-	५०००/-		
२३	दवाखाने	१०००/-	१०००/-		
२४	मटण/चिकन/बीफशॉप	२५००/-	१२५०/-		
२५	१० किंवा अधिक इतकी गुरे ठेवण्याचा तबेला	३०००/-	१२५०/-		
२६	२१ ते ३५ इतकी गुरे ठेवण्याचा तबेला	५०००/-	२०००/-		
२७	३६ ते ५० इतकी गुरे ठेवण्याचा तबेला	७५००/-	३०००/-		
२८	५१ ते १०० इतकी गुरे ठेवण्याचा तबेला	७५००/-	३५००/-		
२९	१०० पेक्षा अधिक गुरे ठेवण्याचा तबेला	१००००/-	५०००/-		
३० ३० अ	भांडी कारखाने (१० पेक्षा जास्त कर्मचारी) भांडी पॉलिश (बर्फींग) करण्याचे कारखाने	५०००/- २५००/-	२५००/ १२५०/-		
३१	इतर लहान कारखाने (१० पेक्षा कमी	३०००/-	१५००/-		

	कर्मचारी)				
३२	इलेक्ट्रॉनिक वस्तु शोरूम	१००००/-	५०००/-		
३२ अ	२००० चौ. फुटा पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या शॉरूम	२००००/-	१००००/-		
३३	वाहनांचे शोरूम	१००००/-	५०००/-		
३३ अ	२००० चौ. फुटा पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या शॉरूम	२००००/-	१००००/-		
३४	सोने/चांदिच्या शोरूम	१००००/-	५०००/-		
३४ अ	२००० चौ. फुटा पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या शॉरूम	२००००/-	१००००/-		
३५	फोटो स्टुडिओ/व्हिडीओ शुटींग	१५००/-	७५०/-		
३६	पान बिडी शॉप	५००/-	२५०/-		
३७	पिठाची चक्की /मसाला चक्की	३०००/-	१०००/-		
३८	इतर सर्व साधारण दाखले	१०००/-	५००/-		
३९	विधवा/अपंग चालवत असलेल्या व शासनाची सबसीडी मिळत असलेल्या अस्थापना	५००/-	२५०/-		
४०	व्यवसाय चालु करणेस दाखला				
	१) दुध डेअरी	२०००/-	१०००/-		
४१	बुथ करिता परवानगी				
	१)दुध व दुग्ध जन्यपदार्थ विक्री	५००/-	३००/-		
	२)कम्युनिकेशन सेंटर(स्टॉल वगळून)	२०००/-	७५०/-		
	३)इतर वस्तुंचे स्टॉल	१०००/-	५००/-		
४२	हॉटेल				
	१)५०० चौ.फूट चटई क्षेत्रापर्यंत	३०००/-	१५००/-		
	२)५०१ व पुढील चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	५०००/-	२५००/-		
४३	सलून/ब्युटी पार्लर				
	१)नॉन ए.सी.	१५००/-	५००/-		
	२)ए.सी.	२५००/-	१०००/-		
४४	रेडीमेड कपड्याची दुकाने				
	१)५००चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	२०००/-	१०००/-		
	२)५०१ व पुढील चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	२५००/-	१५००/-		
४५	औषध होलसेल विक्री	२०००/-	१०००/-		
४६	गॅरेज				
	१)२००चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	३०००/-	१५००/-		
	२)२०१ चौ.फूट पासून पुढील चटई क्षेत्राकरिता	४०००/-	२०००/-		
४७	विविध प्रकारच्या लाद्या साठवणे	५०००/-	२५००/-		
४८	सोने/चांदि दागिने तयार करण्याचा कारागिरी वर्क शॉप	५०००/-	२५००/-		
४९	किराणा सामान विक्री				
	१)किरकोळ विक्री	२०००/-	१०००/-	१०००/-	२५०/-
	२)घाउक विक्री	३०००/-	१५००/-		

५०	कापड विक्री १) २५० चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	२०००/-	१०००/-	२०००/-	१०००/-
	२)२५१ व पुढील चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	४०००/-	२०००/-		
	३)मिल्सची शोरूम	७०००/-	२५००/-		
५१	टेलरिंग काम	२०००/-	१०००/-		
५२	क्लब हाउस	३००००/-	१५०००/-		
५३	लिकर शॉप १)वाईन शॉप	१००००/-	५०००/-		
	२)बिअर विक्री	४०००/-	२०००/-		
५४	व्हिडीओ गेम	५०००/-	२४००/-		
५५	पेट्रोल पंप	२००००/-	५०००/-		
५६	बेकरी १)बेकरी उत्पादन तयार करणे	५०००/-	२५००/-		
	२)बेकरी उत्पादन फक्त विक्री	२५००/-	१०००/-		
५७	टयुशन क्लास १)२५०चौ फूट चटई क्षेत्राकरिता	१५००/-	१०००/-		
	२)२५१ व पुढील चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	३०००/-	१५००/-		
५८	ऑफीस १)इस्टेट एजंट	२०००/-	१०००/-		
	२)वास्तू विशारद	५०००/-	२५००/-		
	३)पत संस्था	४०००/-	२०००/-		
	४)विकासक	७५००/-	३०००/-		
५९	स्टेशनरी	२०००/-	१०००/-		
६०	केबल ऑपरेटर	१००००/-	५०००/-		
६१	ठेकेदार आस्थापना	५०००/-	२५००/-		
६२	प्रिंटींग प्रेस १)२५०चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	२५००/-	१२५०/-		
	२)२५१पासुन पुढील चटई क्षेत्राकरिता	३०००/-	१५००/-		
६३ ६३ अ	समारंभ/कार्यक्रम हॉल/लॉन ५०००चौ.फु पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या आस्थापना	७५००/- १५०००/-	५०००/- १००००/-		
६४	मोबाईल गॅलरी	३०००/-	१५००/-		
६५	शेअर व्यवसाय	५०००/-	२०००/-		
६६	बॅंकींग आस्थापना	५०००/-	२५००/-		
६७	मोटर ड्रायव्हिंग ट्रेनींग स्कुल	३०००/-	१५००/-		
६८	सिजनल व्यवसाय	२०००/-	१०००/-		
६९	फर्निचर विक्री १)५००चौ.फूट चटई क्षेत्राकरिता	५०००/-	२५००/-		
	२)५०१पासुन पुढील चटई क्षेत्राकरिता	१००००/-	५०००/-		

७०	आईस्क्रीम पार्सर	२५००/-	७५०/-		
७१	सिनेमा गृह १)सर्वसाधारण सिनेमागृह	१००००/-	५०००/-		
	२)मल्टीप्लेक्स सिनेमागृह	२००००/-	१००००/-		
७२	इन्टरनेट सर्विस	५०००/-	२५००/-		
७३	सायबर कॅफे	५०००/-	२५००/-		
७४	कॉम्प्युटर क्लासेस	५०००/-	२५००/-		
७५	ऑनलाईन लॉटरी सेंटर	५०००/-	२५००/-		
७६	व्हिडिओ थिएटर	५०००/-	२५००/-		
७७	भंगार विक्री दुकाने	३०००/-	१५००/-		

सर्व आस्थापनांचे नामफलक मराठीत असावेत तसेच वरिल आस्थापनांना त्यांच्या मिळकतीच्या क्षेत्रफळा वरिल रुपये १ प्रती चौ. फुट या दराने परवाना शुल्काची आकारणी करावी व परवाना देताना नवीन व नुतनीकरण अशा प्रकारचे वर्गीकरण न करता एकाच वर्गीकरणाचा दर आकारावा. तसेच या पुर्वी प्रस्तुत प्रकरणी मा. महासभेत पारित झालेला ठराव क्र. १५ दि. १९/६/२००८ मधील विना परवाना आस्थापनंवर करावयाची कारवाई तसेच मा. नगरसेवक व मा. नगरसेविका यांनी त्यात सुचविलेल्या सुचना कायम करुन वरिल प्रमाणे परवाना शुल्काचे दर मंजुर करणे हि सभा मंजुरी देत आहे.

सुचक :- श्री. जुबेर इनामदार

अनुमोदक :- श्री. वासुदेव मुंज

सदर ठरावात डॉ. राजेंद्र जैन यांनी खालील प्रमाणे सुचना मांडली.

नर्सिंग होम, डेन्टल क्लिनिक, पॅथोलॉजी क्लिनिक, ब्लड बँक, एक्सरे क्लिनिक, सिटी स्कॅन क्लिनिक हे पूर्वीच मुंबई नर्सिंग होम कायदा १९४९ नुसार मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे व त्याकरिता निश्चित केलेली फी ते भरणा करित आहेत. व त्यानुसार वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करुन आस्थापनाधारकांना दाखला देत आहेत.

वरील रजिस्ट्रेशन शिवाय दुसरे रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. तसेच नर्सिंग होम व इतर करिता परवाना / रजिस्ट्रेशन ह्या दोन्हीपैकी फक्त रजिस्ट्रेशनची आवश्यकता आहे. परवानाची आवश्यकता नाही.

अ.क्र.	ठरावाच्या बाजूने	अ.क्र.	ठरावाच्या विरोधात	तटस्थ
१	गोहिल शानु जोरूवरसिंग	१	तिवारी दिव्या अशोक	१) डॉ. राजेंद्र भवरलाल जैन
२	पाटील उमाताई शाम	२	वैती नर्मदा यशवंत	
३	नलावडे दिनेश दगडू	३	पाटील जयंत महादेव	
४	वेतोस्कर राजेश शंकर	४	म्हात्रे राजेश हरिश्चंद्र	
५	सुनिता कैलास पाटील	५	पाटील ध्रुवकिशोर मन्साराम	
६	पाटील प्रभात प्रकाश	६	पाटील मिलन गोविंदराव	
७	रॉड्रीक्स मॉरस जोसेफ	७	फॅरो ग्रिटा स्टीफन	
८	सावळे निर्मला बाबुराव	८	परेरा कॅटलीन ऍन्थोनी	
९	कुरेशी याकुब ईस्माईल	९	मेन्डोन्सा स्टीवन जॉन	
१०	भोईर शशिकांत जगन्नाथ	१०	शर्मा भगवती तुगनचंद	
११	सुनिता शशिकांत भोईर	११	पाटील वंदना मंगेश	
१२	पाटील प्रफुल्ल काशीनाथ	१२	चक्रे वंदना रामदास	
१३	म्हात्रे तुलसीदास दत्तात्रेय	१३	माळी हेमा रविंद्र	
१४	शेख मुसरतबानु इब्राहिम	१४	अनिता जयवंत पाटील	
१५	जंगम लक्ष्मण गणपत	१५	परेरा टेरी पॉल	
१६	सपार उमा विश्वनाथ	१६	मेहता नरेंद्र लालचंद	
१७	जुबेर अब्दुल्ला इनामदार	१७	वर्षा गिरधर भानुशाली	

१८	श्रीमती.पुजारी कांचन शेखर	१८	भोईर राजू यशवंत
१९	श्री.वासुदेव भास्कर मुंज	१९	जाधव मोहन महादेव
२०	श्रीमती.सय्यद नुरजहाँ नझर हुसैन	२०	सिंह मदन उदितनारायण
२१	शेख नुर मोहम्मद अहमद	२१	म्हात्रे कल्पना महेश
२२	शफीक अहमद सादत खान	२२	पाटील शरद केशव
२३	भाटकर प्रेरणा प्रमोद	२३	अग्रवाल ओमप्रकाश गंगाधर
२४	मर्लिन मर्विन डिसा	२४	बाविघर सिसिलीया विजय
२५	वैती विजया हेमचंद्र	२५	सिंग श्रीप्रकाश जिलेदार
२६	सौ.ठाकूर कल्पना हरिहर	२६	पांडे स्नेहा शैलेश
२७	चंद्रकांत खंडोजी म्हात्रे	२७	दुबे रामनारायण सदानंद
२८	श्री.मोदी चंद्रकांत भिकालाल	२८	यादव मिरादेवी रामलाल
२९	भट दिप्ती शेखर	२९	पाटील प्रविण मोरेश्वर
३०	वैती चंद्रकांत सिताराम	३०	पाटील अनंत रामचंद्र
३१	अनिल दिवाकर सावंत	३१	म्हात्रे मोहन गोपाळ
३२	शेख सलिम दाउद		
३३	हरिश्चंद्र जगन्नाथ म्हात्रे		
३४	व्यास सुधा वासुदेव		
३५	पाटील प्रेमनाथ गजानन		
३६	मिलन वसंत म्हात्रे		
३७	नयना गजानन म्हात्रे		

ठराव सुचनेसह बहुमताने मंजूर  
ठराव वाचुन कायम केला.

सही/-

महापौर

मिरा भाईदर महानगरपालिका.

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ५८, भाईदर (प.) टेंभा हॉस्पिटल इमारतीच्या जागेवर असलेल्या कुटुंबाबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणे.

मिलन पाटील :-

भाईदर (प) येथील टेंभा हॉस्पिटलची जागा जिल्हापरिषदेच्या आरोग्य केंद्रासाठी वापरात होती. सदर जागेचा ताबा दि. १६/०८/२००७ रोजी मिरा-भाईदर महानगरपालिकेने जिल्हापरिषदेकडे रूपये २,८२,१४,७३७/- एवढी रक्कम भरून घेतलेला आहे. सदर जागेचे एकूण क्षेत्र ८३४९.९५ चौ.मीटर एवढे आहे. सदर जागेचा ताबा घेतेवेळी या जागेत २३ कुटुंबे राहत होती. त्यामुळे सदर जागेवर हॉस्पिटलचे काम सुरु करण्यापूर्वी या २३ कुटुंबाना स्थलांतरीत करावे लागणार आहे. सदर कुटुंबानी महानगरपालिकेकडे ४ ऑगस्ट २००८ रोजी पत्र देउन ते राहत असलेल्या जागेवर हॉस्पिटल इमारत बांधावयाची असल्याने त्यांच्याबाबत नियमानुसार पुढील निर्णय होईपर्यंत महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या Housing For Dishoused या आरक्षणात बांधलेल्या व महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या सदनिकेमध्ये महानगरपालिकेच्या धोरणानुसार ठरलेल्या भाड्याने, भाडे भरून स्थलांतर करण्यास हरकत नाही असे कळविले आहे. सदर कुटुंबाचे पुर्नवसन करण्याबाबत मा. नगरसेवक, पदाधिकारी यांनी देखिल महानगरपालिकेकडे मागणी केलेली आहे.

टेंभा हॉस्पिटलच्या जागेवरील कुटुंबाचे नियमानुसार पुर्नवसन करावे. सदर कुटुंबाना तात्पुरत्या स्वरूपात Housing For Dishoused या आरक्षणात बांधलेल्या व महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या सदनिका भाड्याने दिल्यास टेंभा हॉस्पिटलची संपूर्ण जागा रिकामी करता येईल. प्रशासनाच्या वरील गोषवाच्यानुसार सदर कुटुंबाना तात्पुरत्या स्वरूपात तद्दृढतद्दृढ क्रद्दृढ क्रद्दृढतद्दृढतद्दृढ या आरक्षणात बांधलेल्या जागेतील सदनिका नाममात्र भाड्याने देण्यास ही सभा मंजूरी देत आहे. सदर सदनिकांचे भाडे ठरविणे व योग्य अटीशर्तीचा करारनामा करण्यास मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ७९ अन्वये ही सभा मा. आयुक्त यांना प्राधिकृत करीत आहे. भाड्याने दिलेल्या सदनिकांचे मॅटनन्स, विज पुरवठा, पाणी

बिल हया कुटुंबांनी भरावयाचे आहे. सदर प्रस्ताव कुटुंबानी अमान्य केल्यास मा. आयुक्त यांनी सदर कुटुंबाना तातडीने जागेतून काढून टाकण्याची कार्यवाही करावी.

**प्रफुल्ल पाटील :-**

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

**जयंत पाटील :-**

मालकी हक्काने द्यायचे हे लक्षात घ्या. त्याचबरोबर माझी अशी सुचना आहे की, एकेकाच्या दोन दोन, तीन तीन झोपड्या आहेत. नवऱ्याची एक, बायकोची एक, मुलाची एक तर आयुक्तांनी या संबंधित सविस्तर बघून त्याप्रमाणे आपण निर्णय घ्या.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मा. महापौर साहेब, मा. आयुक्त साहेब, काल त्याठिकाणी गेले असताना तिकडच्या रहिवाश्याने मला एक पत्र दिलेले आहे. जे पहिले पत्र आहे. श्री. अनुसया किरण गोडगावकर त्यांनी असे पत्र आहे की, आम्ही या जागेवर आपल्याकडे मागणी केली आहे आणि आम्ही भाड्यावर जाण्यास तयार आहोत. त्यानंतर दि. ०७/१०/२००८ म्हणजे त्यामध्ये अनुसया गोडगावकर ह्यांची सही आहे. त्यांनी सांगितले की, हे जे पहिले पत्र दिलेले आहे त्याच्यामध्ये दि. ०१/०८/२००८ रोजी आमच्या तर्फे मा. नगरसेवक श्री. मिलन म्हात्रे यांनी आम्हाला भाडेतत्वावर सदनिका मिळावी म्हणून आमची दिशाभूल करून आमच्या सहा घेतल्या आहेत. आम्ही अशिक्षित असल्यामुळे आम्हाला वाचता आले नाही. सदर मागणी चुकीची असून शासनाचे नियम १९९५ साला पुर्वीचे झोपडपट्टीच्या नियमानुसार आम्हाला मालकी तत्वावर कायम स्वरूपी घर देण्यात यावे. म्हणजे पहिले पत्र आपल्याकडे आलेले आहे आणि आपण टिपणीमध्ये दिले आहे की, ते भाडेतत्वावर जाण्यास तयार आहे. आपण येथे आता ठराव केला की, ह्यांना कायम स्वरूपी द्यायचे. ते आपल्याकडे कायम भाडेतत्वावर जाण्यात तयार आहे असे पत्र कोणाचे आहे? ते आम्हाला वाचून दाखवावे.

**जयंत पाटील :-**

त्यांच्याकडून एका नगरसेवकाने पत्र लिहून घेतले होते. त्यांना वाचायला दिले नाही आणि आम्हाला भाड्याने रूम द्यावे असे त्या पत्रामध्ये उल्लेख होता. त्यांना वाचायला दिले नाही. फक्त त्यांच्या सहा घेतल्या.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

त्यामध्ये पण ह्यांची सही आहे.

**जयंत पाटील :-**

त्यांनी पत्र दिले आहे की, आम्हाला यातले काही माहित नाही.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

म्हणजे एका बाजूला आपण टिपणी देता. या टिपणीवर आपण लिहिलेले आहे की, संबंधित लोकांनी भाडेतत्वावर जाण्याची तयारी दाखवलेली आहे मग ते पत्र कुठले आहे हे आम्हाला सभागृहाला दाखवा.

**मिलन म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, माझ्यावर आरोप केले गेले आहेत तर ह्याच्यावर मला बोलू दे.

**मा. महापौर :-**

गोषवाऱ्यामध्ये म्हटले आहे की, भाडेपट्टीने ते घेण्यास तयार आहेत ते कुठल्या आधारे...

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

तुम्ही टिपणीवर दिलेले आहे. आपण टिपणीवर दिलेले आहे म्हणून विचारतो की, ते पत्र कुठे आहे आणि हे हे पत्र नंतर दिले तेव्हा त्याच्यामध्ये का सांगितले नाही? माझा तुमच्या वर आरोप नाही. म्हणजे प्रशासन कुठले पत्र दाखवते ते मला विचारायचे आहे.

**मा. महापौर :-**

दि. ४ अगस्त, २००८ के सबके अलग अलग लेटर है। जितने लोग है उन सब के लेटर है।

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

यह दि. ०७/१०/२००८ लेटेस्ट पत्र है।

**मा. महापौर :-**

कॉर्पोरेशन को जो दिया है।

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

कॉर्पोरेशन को ७ तारीख को दिया है। यह दसवे महिने की ७ तारीख हुई है। तीन दिन पहिले पत्र दिया है।

**मा. महापौर :-**

लेकीन अपनी प्रोसिडींग उसके पहिले की है। गोषवारा उसके पहिले का है। इस लेटर के आधार पर दिया है।

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

अभी निर्णय ले रहे हैं। तो मेरा बोलने का मतलब की, तीन दिन बाद में भी पत्र आता है, इसके पहिले उन्होंने आरोप किया तो उसके उपर प्रशासन कोई खुलासा करेगा क्या?

**मा. महापौर :-**

२३ लेटर ४ अगस्त को दिया है वह हिसाब से गोषवारा और अजेन्डा दिया है। आप जो बोल रहे हैं वह पत्र ७ तारीख का है और उसके पहिले अजेन्डा दे चुके थे।

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

दि. १/०८/२००८ का पत्र है। एक ही सही है उसमें आपको जो इंडीव्जुज्वल पत्र दिया है, हमको वह आप इसमें दो।

**मा. महापौर :-**

उसकी झेरॉक्स आपको देता हू।

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

तो उधर व्हेरीफाय करते हैं की, क्या है?

**मा. महापौर :-**

ठिक है।

**शरद पाटील :-**

मा. महापौर साहेब, माझी अशी सुचना आहे की, त्या तिथे जिल्हा परिषदमध्ये काम करणारे कर्मचारी तिथे राहतात. क्ष्यांना जिल्हापरिषदेकडून भाडे मिळत आहे तर त्यांना रूम देवू नये. अशी माझी सुचना त्याच्यात लिहून घ्या.

**मिलन म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, दि. ०७/१०/२००८ ला पत्र दिले आहे त्याच्यात माझ्या नावाचा उल्लेख केला आहे. मी आयुक्तांना अशी मागणी करतो की, या लोकांना ह्यांच्या डोक्यावरचे छप्पर जाऊ नये आपण स्वतः एकदा भेटलो ह्यांच्यामध्ये माझा कुठलाही वाईट हेतू नाही. पण हे जे चार जण आहेत श्री. बनसा दुबला, श्री. कस्तुर लक्ष्मण बरफ, श्री. बाबू सुकूड राठोड, अनुसया किरण कोरगावकर, नारायण केशव घरत. या लोकांनी माझ्यावर हे जे आरोप केले आहेत हे सभागृहामध्ये पटलावर ठेवलेले आरोप आहेत आणि तुम्हाला पत्र व्यवहार झालेला आहे. माझी आपल्याला अशी विनंती आहे की, ह्यांनी हे पत्र देवून सभागृहाची दिशाभूल तर केलीच तुम्हालाही फसवलेले आहे आणि माझ्या नावाची बदनामी केली आहे. या चौघांवर तुम्ही पोलिस केस का दाखल करणार नाही? कारण हे जे कोणी उठायचे आणि काहीही लिहायचे ह्यांच्यामध्ये माझे कुठलेही एक पत्र दाखवा. तुम्ही जी पनीशमेन्ट घाल ते मी घ्यायला तयार आहे. आणि हे पत्र फयब्रिकेट तयार केले गेले आहे. मुद्दामहून हे कोणी केले ते मला ही माहित आहे. शहरामध्ये एखादी चांगली गोष्ट चालू असते ना तेव्हा ती लोक माझ्याकडे आली त्यांना मी सांगितले मोठ मन ठेवून की, सगळ्यांना जावून भेटा. एकाची मोनोपोली नको म्हणून सगळ्यांना भेटा असे मी सांगणारा आहे. ते ह्या पत्रात लिहिलेले नाही. ते विरोधी पक्षनेता चंद्रकांत वैती साहेबांनी जावून भेटून आले. तुमच्याकडे पण त्यांना मी पाठवलेले आहे. माझ्याकडे आले त्यांना मी सरळ सांगितले, जसे माझ्याकडे आलात तसे सगळ्यांकडे जा. जेणेकरून तो विषय व्यवस्थित पार पडेल. जागा मोकळी होईल. सन्मा. नगरसेवक मिलन पाटील यांनी ठराव ठेवला व सन्मा. नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांनी अनुमोदन देवून मोकळे झाले. तर त्याच्यात माझ्या काही सुचना आहेत की, या अगोदर यांना आपल्याला हाउस फॉर डिसहाउस मध्ये जागा देण्याकरिता ठराव झालेला आहे. त्यामध्ये फक्त भाडोत्री असतील त्यांना त्यांचे भाडे आयुक्तांच्या अधिकारामध्ये नक्की करावे. त्या भाड्याने त्यांना ती जागा द्यावी. हे प्रकरण गेल्या वर्षे दोन वर्षांपासून पेंडींग आहे. जर तयार होत नसतील तर तुमच्या अधिकाराचा आणि बी.पी.एम.सी. अॅक्ट १९४९ चा वापर करून तुम्ही तो प्लॉट जबरदस्तीने खाली करून घ्या. कारण आम्ही आता जास्त वेळ बघणार नाही. कारण त्यांनी भरपूर आपल्या प्रशासनाला पण थकविल आता त्यांना निरनिराळे रंग सुटायला लागले आहेत. आता असेम्बली इलेक्शन आले ना. कारण शहरात आता आश्वासन भरपूर दिली जातात. त्याकरिता या ज्या सदनिका आहेत त्या कायमस्वरूपी त्यांना देण्यात येवू नये. त्या सदनिका त्यांनी कोणाला विकू नये. आणि ज्यावेळेला त्यांना त्याची गरज नसेल त्यावेळेला त्यांनी महापालिकेच्या ताब्यात द्याव्यात आणि जिल्हापरिषदेच्या आस्थापनेवर म्हणा किंवा ज्यांना अलॉटमेंट केले आहे क्वार्टर्स त्यांना कुठल्याही प्रकारे आपल्याला भाडेकरू द्यायची गरज नाही. त्या ठरावामध्ये नोंद करून घ्या आणि पोटभाडोत्री सुद्धा त्यांनी ठेवता कामा नये.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, आपल्या परवानगीने बोलत आहे की, जिल्हा परिषदमध्ये येथे राहणारी टेम्बाची लोक आज आपण तीन करोड रुपये भरून ती जागा घेतली मग त्यावेळेला आपल्या प्रशासनाला वाटले नाही का, त्यांना खाली करून द्यायची. जर आपण ताब्यात द्यावी. दुसरा विषय, त्यांच्याकडे काय पुरावा आहे. त्यांच्याकडे रेशनकार्ड आज रेशनिंग कार्ड भाड्याने राहणारा माणूस दोन चार हजार रुपये भरून रेशनिंग कार्ड देखिल काढतो.

**मा. महापौर :-**

आपल्याला काय म्हणायचे आहे तर त्याबाबत दुसरा ठराव मांडा.

**नयना म्हात्रे :-**

मी बोलते. मला बोलण्याचा अधिकार नाही.

**मा. महापौर :-**

ठराव ऑलरेडी झालेला आहे त्याच्यावर सुचना आहेत का?

**नयना म्हात्रे :-**

माझ्या सुचना मी मांडते. ठराव तर कोणीही मांडतो. तुम्हाला हे संख्या बघून मंजूर करायचे आहे ना. आमचे आम्हाला म्हणणे मांडू दे. ही लोक पण माझी सुचना घेणार नाही आणि ती लोक ही घेणार नाही. मग आम्ही गप्प राहवे का?

**मा. महापौर :-**

मग तुम्ही वेगळे मांडा.

**नयना म्हात्रे :-**

मी जे सांगते ते आपण नीट ऐकून घ्या. त्यांच्याकडे आपण दिलेले टॅक्स पावती नाही. आपण त्यांना पाण्याचे कनेक्शन दिलेले नाही. आपण त्यांना घराचा १-०१-१९९५ चा फोटोपास असतो तोही दिलेला नाही. त्यांना कशाकरिता आपण ही भाड्याने घर देतो?

**मा. महापौर :-**

मग आता काय करायचे?

**नयना म्हात्रे :-**

माझे म्हणणे असे आहे की, आपल्या आयुक्तांनी जिल्हापरिषदेला पत्रव्यवहार करावा आणि ती जागा खाली करून मागावी आणि ताबडतोब आपल्या हॉस्पिटलचे काम चालू व्हावे. आपल्याकडे जागा तेवढीच आहे का, त्यांच्या घरापुरती? बाकीची आपल्याकडे जागा नाही का?

**मा. महापौर :-**

खाली तर आपण आता ही करू शकतो. तिथे जी घर आहेत. त्यांचे पुर्नवसन किंवा त्यांची राहण्याची सोय हे करण्यासाठी निर्णय घ्यायचा आहे.

**नयना म्हात्रे :-**

गेल्यावेळेला आम्ही आंबेडकर नगर बाबत भांडत होतो. तेव्हा सन्मा. नगरसेवक आसिफ शेख यांनी असा ठराव मांडला की, ज्यांची मालकीची घर जातात त्यांनाच द्यायचे आणि त्याला अनुमोदन श्री. हॅरल बोर्जिस यांनी दिले होते. तर त्यांची ती मालकीची जगा आहे का? सात बारा त्यांच्या नावावर निघाले आहे का?

**मा. महापौर :-**

आपण सुचना लिखित द्या.

**नयना म्हात्रे :-**

ठिक आहे.

**मिलन म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, ह्याच पत्रामध्ये त्यांना आणखिन एक अक्कल दिली गेली आहे ते फार म्हणजे महान माणूस समजला जातो. शासनाच्या १९९५ पुर्वी झोपडपट्टी नियमानुसार आम्हाला मालकी तत्वावर कायम स्वरूपी घरे देण्यात यावे. देणाऱ्यांनी अक्कल चांगली द्यावी. आपल्या रेकॉर्डला टेम्बा येथे झोपडपट्टी नाही. आपण ती शासकिय झोपडपट्टी म्हणून घोषित केलेली नाही. देणाऱ्यांनी अक्कल पण चांगली द्यावी. एखादा माणूस आला तर अर्धे मंत्र देवून पुर्ण विद्या शिकवता येत नाही.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, आता जो हा ठराव मांडला आहे त्या ठरावाला माझा विरोध आहे.

**मा. महापौर :-**

आपल्या विरोधाची नोंद प्रोसिडींगमध्ये घेतो.

**मिलन म्हात्रे :-**

आयुक्त साहेब, आपण ह्या पत्राचे काय करणार? हे पत्र तुम्हाला मार्क केले आहे. तुम्हाला ह्याच्यावर निर्णय घ्यावा लागेल. ह्याच्यावर आपण पोलिस केस का करू नये?

**मा. महापौर :-**

ठराव सर्वानुमते मंजूर.

**नयना म्हात्रे :-**

कुठला ठराव सर्वानुमते मंजूर.



**मा. महापौर :-**

ज्याला तुम्ही विरोध केला.

**नयना म्हात्रे :-**

मग आपण बोला ना, माझा विरोध आहे.

**मा. महापौर :-**

ते बोलले आहे. प्रोसिडींगला घेतले आहे.

**नयना म्हात्रे :-**

नाही. तुम्ही सर्वानुमते मंजूर असे बोलल्यानंतर, बोलायला पाहिजे की, नयना म्हात्रेचा विरोध आहे.

**मा. महापौर :-**

ठराव बहुमताने मंजूर. सन्मा. नगरसेविका नयना म्हात्रे यांचा विरोध आहे.

**नयना म्हात्रे :-**

पुढचे पाउल टाकताना रेकॉर्डला काहितरी येईल.

**मिलन म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, या पत्राचे काय केले? २८/१० ला जे आरोप केले गेले आहेत.

**मा. महापौर :-**

आयुक्त साहेब त्याची शहानिशा करतील.

**मिलन म्हात्रे :-**

पुढे कार्यवाही काय?

**मा. महापौर :-**

कोणी लिहिले, का लिहिले, कसे लिहिले ते आयुक्त साहेब बघतील. सचिवजी पुढचा विषय घ्या.

**प्रकरण क्र. ५८ :-**

भाईदर (प.) टेंभा हॉस्पिटल इमारतीच्या जागेवर असलेल्या कटूबाबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे.

**ठराव क्र. ४९ :-**

भाईदर (प) येथील टेंभा हॉस्पिटलची जागा जिल्हापरिषदेच्या आरोग्य केंद्रासाठी वापरात होती. सदर जागेचा ताबा दि. १६/०८/२००७ रोजी मिरा-भाईदर महानगरपालिकेने जिल्हापरिषदेकडे रूपये २,८२,१४,७३७/- एवढी रक्कम भरून घेतलेला आहे. सदर जागेचे एकूण क्षेत्र ८३४१.९५ चौ.मीटर एवढे आहे. सदर जागेचा ताबा घेतेवेळी या जागेत २३ कुटुंबे राहत होती. त्यामुळे सदर जागेवर हॉस्पिटलचे काम सुरू करण्यापूर्वी या २३ कुटुंबांना स्थलांतरीत करावे लागणार आहे. सदर कुटुंबांनी महानगरपालिकेकडे **४ ऑगस्ट २००८ रोजी पत्र देऊन ते राहत असलेल्या जागेवर हॉस्पिटल इमारत बांधावयाची असल्याने त्यांच्याबाबत नियमानुसार पुढील निर्णय होईपर्यंत महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या Housing For Dishoused या आरक्षणात बांधलेल्या व महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या सदनिकेमध्ये महानगरपालिकेच्या धोरणानुसार ठरलेल्या भाड्याने, भाडे भरून स्थलांतर करण्यास हरकत नाही असे कळविले आहे.** सदर कुटुंबाचे पुर्नवसन करण्याबाबत मा. नगरसेवक, पदाधिकारी यांनी देखिल महानगरपालिकेकडे मागणी केलेली आहे.

टेंभा हॉस्पिटलच्या जागेवरील कुटुंबाचे नियमानुसार पुर्नवसन करावे. सदर कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात **Housing For Dishoused** या आरक्षणात बांधलेल्या व महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या सदनिका भाड्याने दिल्यास टेंभा हॉस्पिटलची संपूर्ण जागा रिकामी करता येईल. प्रशासनाच्या वरील गोषवाच्यानुसार सदर कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात तद्द्वन्द्व तद्द्वन्द्व तद्द्वन्द्व या आरक्षणात बांधलेल्या जागेतील सदनिका नाममात्र भाड्याने देण्यास ही सभा मंजुरी देत आहे. सदर सदनिकांचे भाडे ठरविणे व योग्य अटीशर्तीचा करारनामा करण्यास मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ७९ अन्वये ही सभा मा. आयुक्त यांना प्राधिकृत करीत आहे. भाड्याने दिलेल्या सदनिकांचे मॅटनन्स, विज पुरवठा, पाणी बिल ह्या कुटुंबांनी भरावयाचे आहे. सदर प्रस्ताव कुटुंबांनी अमान्य केल्यास मा. आयुक्त यांनी सदर कुटुंबांना तातडीने जागेतून काढून टाकण्याची कार्यवाही करावी.

**सुचक :- श्री. मिलन पाटील**

**अनुमोदन :- श्री. प्रफुल्ल पाटील**

भाईदर (प.) टेंभा हॉस्पिटल इमारतीच्या जागेवर जे अतिक्रमण झालेले आहे. त्यातील काही जिल्हा परिषद ठाणे येथील कर्मचारी आहेत. त्यांना जिल्हा परिषद ठाणे निवास भत्ता देत आहेत म्हणून त्यांना सदरच्या जागेच्या बदल्यात रुम देऊ नयेत.

**ठराव सुचनेसह बहुमताने मंजूर**

**ठराव वाचून कायम करण्यात आला**

**सही/-  
महापौर  
मिरा भाईदर महानगरपालिका**

**नगरसचिव :-**

प्रकरण क्र. ५९, मिरा भाईदर महानगरपालिका हद्दीत मोबाईल टॉवरवर शुल्क आकारणे बाबत.

**चंद्रकांत म्हात्रे :-**

महानगरपालिका क्षेत्रात विविध मोबाईल कंपन्यांमार्फत इमारतीच्या टेरेसवर मोबाईल यंत्रणा (तात्पुरती शेल्टर कॅबिन व अँटिना) बसविणेस शासनाच्या दि. ०४/०७/२००५ च्या परिपत्रकानुसार व इतर महानगरपालिकेच्या धर्तीवर इमारतीची अनधिकृतता विचारात न घेता अनामत व आकारणीसह आयुक्त यांचे दि. २४/०९/२००६ रोजीच्या मंजूरीनुसार परवानगी देण्यात येत होती.

वरीलप्रमाणे आकारण्यात येणाऱ्या शुल्कास (मागणी नोटीस) मे. भारती एअरटेल कंपनी व इतर यांनी मा. उच्च न्यायालयात रिट याचिका क्र. ७८२४/२००५ दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. दि. ०८/०३/२००७ रोजीच्या आदेशान्वये मा. उच्च न्यायालयाने मा. शासनाचे दि. ०४/०७/२००५ रोजीचे परिपत्रक रद्द केलेले आहे. तसेच मा. शासनकडून दि. ०७/०८/२००७ अन्वये याबाबत पत्र प्राप्त झालेले असून शासनाने खालील प्रमाणे सुचना केल्या आहेत.

“मोबाईल कंपन्यांनी शुल्क आणि प्रिमियम आकारणीसंबंधी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमध्ये मा. उच्च न्यायालयाने प्रिमियमची आकारणी अवैध ठरविली आहे. तथापी विनापरवानगी टॉवर्सवर नियमानुसार नव्याने नोटीस बजावून कारवाई महापालिका करू शकते असा निर्णय दिला असल्याने मोबाईल टॉवर्स संबंधी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६, महानगरपालिका / नगरपालिका अधिनियमांमधील तरतूदीनुसार नव्याने नोटीस जारी करून कारवाई करण्यात यावी.

सबब मोबाईल टॉवर्सना परवानगी देणेबाबत धोरण नसल्याने या कार्यालयाच्या दि. ३०/११/२००७ च्या पत्राने शासनाकडून याबाबत मार्गदर्शन मागविलेले आहे. तथापी अद्यापर्यंत मार्गदर्शन प्राप्त नाही.

दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेने सोबतच्या दि. ११/०८/२००८ रोजीच्या परिपत्रकाने याबाबत धोरण निश्चित केलेले असून त्यानुसार खालील प्रमाणे शुल्क आकारणेत येते.

१. परवानगी / नुतनीकरणासाठी आकारण्यात येणारे छाननी शुल्क रु. ८००/-
२. सुरक्षा अनामत रक्कम रु. २५,०००/- (परतावा पात्र / Refundable)
३. परवाना शुल्क प्रति वर्ष रु. १५,०००/-
४. मोबाईल टॉवर / अँटेना उभारणीकरिता शुल्क आकारण्यात येणार नाही.
५. तात्पुरत्या केबिनचे बांधकामाकरिता परवानगी घेतेवेळी शीघ्र सिध्द गणकातील (Ready Reckoner) निवासी दरानुसार प्रति चौ.मी. एकदाच आकारणी करणे, तसेच नुतनीकरण करतेवेळीस वाढलेल्या दरातील फरकाची रक्कम भरणे बंधनकारक राहिल.
६. विना परवाना केलेल्या कामाकरिता आकारावयाचे दंडात्मक शुल्क रु. १०, ०००/-
७. परवानगी / नुतनीकरणाचा कालावधी एक वर्षाकरिता राहिल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सोबतच्या दि. १४/०६/२००२ च्या परिपत्रकानुसार धोरण अस्तित्वात असून त्यानुसार खालील प्रमाणे शुल्क आकारणेत येते.

१. सुरक्षा अनामत रक्कम रु. ५,०००/-
२. विना परवाना कामाकरिता दंडनिय शुल्क रक्कम रु. ५,०००/-
३. तात्पुरत्या केबिनसाठी वार्षिक फी रु. ६००/-
४. तात्पुरत्या केबिनचे बांधकामाकरिता परवानगी घेतेवेळी शीघ्र सिध्द गणकातील (Ready Reckoner) निवासी (जमिन) दरानुसार केबिनच्या एकूण बांधकाम क्षेत्रासाठी प्रिमियम आकारणी करणे सदर प्रिमियम १०% सरळ व्याजाने पाच समान वार्षिक हप्त्यात वसूल करणे.

ज्यामुळे महापालिकेच्या हद्दीत व्यवसायीक फायद्यासाठी उभारलेल्या मोबाईल टॉवरवर कर आकारणी केल्याने मनपाचे उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यास खालील प्रमाणे शुल्क आकारण्यात यावे.

१. सुरक्षा अनामत रु. १५,०००/-
२. परवाना शुल्क रु. १०,०००/-
३. परवानगी / नुतनीकरण छाननी फी रु. ३,०००/-

परवानगी नुतनीकरण एक वर्षाकरिता राहिल. असा मी ठराव मांडीत आहे.

मिरा भाईदर महानगरपालिकेच्या क्षेत्रात विविध कंपन्यातर्फे बसविण्यात आलेल्या मोबाईल यंत्रणेस वरिल प्रमाणे शुल्क वसूल केल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल. सबब वरीलप्रमाणे शुल्क वसूल करून मोबाईल यंत्रणा उभारणेस परवानगी देणेस ही सभा मंजूरी देत आहे.

**लक्ष्मण जंगम :-**

याला माझे अनुमोदन आहे.

**मा. महापौर :-**

सन्मा. सदस्य आपण नुतनीकरण किती म्हटले आहे.

**चंद्रकांत म्हात्रे :-**

एक वर्षासाठी.

(सन्मा. सदस्या सिसिलिया बावीधर यांनी प्रकरण क्र. ५९ च्या ठरावाचे सभागृहासमोर वाचन केले.)

**कल्पना म्हात्रे :-**

माझे अनुमोदन आहे.

**शशिकांत भोईर :-**

मा. महापौर साहेब, आपल्या परवानगीने, आपण मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जी परवानगी घेतो आणि रितसर भाडे आकारतो. परंतु, आपल्या मिरा भाईंदर शहरामध्ये सर्वच बिल्डींग अधिकृत आहेत असे नाही. त्यांना आपल्याला केबिन बांधण्यासाठी परवानगीसुद्धा द्यायची आहे. मग अनधिकृत बिल्डींगला आपण परवानगी देणार आहोत का, वर केबिन बांधायला? दिली असल्यास, तरी ज्या बिल्डींगमध्ये ते टॉवर उभारतात त्याचे क्षेत्रफळ कसे निश्चित करणार? टॉवरचे बऱ्याच ठिकाणी वायरींग वगैरे केलेली असते. तर ते क्षेत्र कसे निश्चित करणार आणि प्रत्येक सोसायटी त्या मोबाईल टॉवरवाल्याकडून एक रक्कमी वार्षिक भाडे घेते. दोन लाख, सव्वा लाख, दिड लाख रू. जे काय असेल. मग आपण भाडे तत्वावर टॅक्स लावत असू तर त्यांना टॅक्स कोणत्या पद्धतीने लावणार?

**मा. महापौर :-**

भाडे तत्वावरच.

**शशिकांत भोईर :-**

मग अनधिकृत बांधकाम...

**मा. महापौर :-**

ते वेगळे आहे आणि हे वेगळे आहे. तो टॅक्स तसाच राहिल.

**शशिकांत भोईर :-**

पण इमारतीचे अनधिकृत बांधकाम केलेले असेल त्याच्यावर आपण आता परवानगी देणार का?

**मा. महापौर :-**

त्याच्यासाठीच चर्चा चालू होती की, त्यांच्याकडून आपण ऑफिडेव्हीट घेऊ जे ऑलरेडी लागलेले आहे. ज्यावेळी ही बिल्डींग पाडण्यात येईल कार्यवाही करण्यात येईल त्यावेळी ते टॉवर काढून टाकतील.

**अनिल सावंत :-**

मा. महापौर साहेब, हा जो शासनातर्फे मोबाईल टॉवर वर गोषवारा आणला आहे कर आकारणी करावी. पहिले मोबाईल टॉवर ज्या ज्या बिल्डींगवर लावले आहे दे आर वेरी मच हार्मफुल फॉर दि पिपल. हा एक रिपोर्ट मध्ये आला होता. त्यानंतर जे मंत्रालयामध्ये, टॉवर लावले होते ते सुद्धा काढून टाकण्यात आले आणि इतर बिल्डींगमधले सुद्धा काढून टाकण्यात आले तर ह्याच्याबाबतीत तुम्ही हेल्थ डिपार्टमेंटचा रिपोर्ट घ्या. आणि उगाच असा कर मिळतोय म्हणून त्याला ऑफिशियल मान्यता देवू नका. पैसे कमवायचे आहे ठिक आहे ठराव दिलेला आहे. ठराव होणार आहे. पण त्या अगोदर ते बघून घ्या. वास्तविक हा गोषवाराच यायला नको होता. विषय यायला नको होता. लोकांच्या आरोग्याशी हे निगडीत आहे.

**शरद पाटील :-**

मा. महापौर साहेब, विषय असा आहे की, जी आपण धोकादायक इमारत डिक्लअर केली आहे आणि त्याच्यावर आपण आता टॉवर केले व त्यांची कोर्टात केस चालू आहे त्याचे तुम्ही काय कराल?

**मा. महापौर :-**

धोकादायक इमारतीत जेवढे असेल ते काढायला लावू.

**शरद पाटील :-**

धोकादायक बिल्डींग डिक्लर केले आहे आणि त्या बिल्डींगचा स्टे त्या कोर्टाचा स्टे त्याच्यावर असताना टॉवर उभा केला, त्याचे काय कराल?

**मा. महापौर :-**

त्या टॉवरला आपण काढायला लावू. तिथे परवानगी देणार नाही.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, झोपडपट्टीमध्ये टॉवर बांधलेले आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार?

**शरद पाटील :-**

ही कार्यवाही किती दिवसात होईल?

**मा. महापौर :-**

ठराव मंजूर झाला की, उद्यापासून कार्यवाहीला सुरुवात.

**मिलन म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, माझी अशी एक सुचना आहे की, आपल्या महापालिकेकडून एका बिल्डींगला तीन माळ्याची परमिशन दिलेली आहे. नंतर ती बिल्डींग सात माळ्याची झाली आणि आता सातव्या माळ्यावर टॉवर लावला आहे.

**मा. महापौर :-**

मी तेच बोललो की, जेवढे एक्झिस्टिंग टॉवर आहेत. त्यांच्याकडून आपण अॅफिडेवीट वगैरे घेउन काही ना काही मार्ग काढायला लागेल. कारण हा मोठा रेव्हेन्यु आहे. ज्यावेळी आपण ती बिल्डींग पाडू, जसे आपण त्याच्यावर इल्लिगल म्हणून हाउस टॅक्स लावतो तसेच इल्लिगल म्हणून त्यांना आपण परवानगी देवून कर आकारू.

**मिलन म्हात्रे :-**

कारण त्याच्यात असे होईल की, तुम्ही टॉवरचे पैसे घ्याल आणि त्यांना पावती द्याल.

**मा. महापौर :-**

कॅन्डीशनली देवू.

**मिलन म्हात्रे :-**

मग सातवा माळा तुमचा रेग्युलर झाला.

**मा. महापौर :-**

एकूण दोन ठराव आलेले आहेत. सन्मा. सदस्य चंद्रकांत म्हात्रेजी यांनी जो ठराव मांडला आहे त्याच्यामध्ये सुरक्षा अनामत रक्कम १५ हजार रु. परवाना शुल्क १० हजार रु. व सन्मा. सदस्या सिसिलिया बावीधर यांनी जो ठराव मांडला आहे त्याच्यामध्ये परवाना शुल्क प्रती वर्षी १५ हजार व सुरक्षा अनामत रु. २५ हजार रु. ५ हजार आणि १० हजार रु. यात फरक आहे. तर ज्यावेळी मोबाईल टॉवर बाबत आमची बैठक झाली होती तेव्हा समोरून त्यांनी सांगितले की, आम्ही १५ हजार रु. भरायला तयार आहोत. काहीक एजन्सीने आपल्याला पत्रसुद्धा दिले आहे की, आम्ही मुंबईप्रमाणे पैसे भरायला तयार आहोत. तर २५ हजार व १५ हजार रु. आणि वार्षिक १५ हजार रु. भरायला तयार आहोत. तर वार्षिक ३ हजार रु. घेण्यात काही मिनींग नाही. ऑलरेडी त्यांनी आपल्याला पत्र दिलेले आहे. मग दोन्ही ठराव क्लब करतो. तसेच ज्या तारखेपासून त्या सोसायटीबरोबर त्यांनी अॅग्रीमेंट केलेले आहे. कारण की त्यांनी आपल्याकडे बऱ्याच वेळा परवानगी मागितली आपल्याकडे धोरण निश्चित नव्हते म्हणून परवानगी दिली नाही. तर ते अॅग्रीमेंटच्या तारखेपासून घेऊ. म्हणून आपण दोन्ही ठराव क्लब करू या. ठराव सर्वानुमते मंजूर.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब सरकारी जागेवर मुर्धा खाडीवर टॉवर बांधला आहे. त्याच्यासाठी तुम्ही अता काय करणार आहात? तोडणार आहात की, काय करणार आहात?

**मा. महापौर :-**

जिथे कुठे टॉवर लागले. आता आपण त्याबाबत धोरण निश्चित केले आहे की, आपल्याकडे कम्प्लीट ज्यावेळी कागदोपत्री सबमिट करणार त्यावेळी त्याच्यावर माहिती घेउन योग्य ती कार्यवाही करू.

**नयना म्हात्रे :-**

आपण ते सरकारी जागेत ठेवणार आहात का?

**मा. महापौर :-**

कुठे कुठे आहे त्याची माहिती तर येऊ द्या.

**नयना म्हात्रे :-**

कुठे कुठे आहे त्याबाबत आपल्याला माहिती मिळणार आहे. नाही, मिळणार अशातला भाग नाही. पण सरकारी जागेत ते ठेवणार आहात का? काढणार आहात?

**मा. महापौर :-**

त्या जागे मालकाची परवानगी असेल तर ठेवू.

**नयना म्हात्रे :-**

जागा मालक कोण, तर कलेक्टर. ते परवानगी देणार आहात का?

**मा. महापौर :-**

नसेल तर नाही देवू.

**अनंत पाटील :-**

त्यांना ऑलरेडी परवानगी दिलेली आहे असे म्हणतात.

**मा. महापौर :-**

आपण कुठलीही परवानगी दिली असेल तर ती एका वर्षापुरती असेल.

**अनंत पाटील :-**

पण महानगरपालिका टॉवरला परवानगी देवू शकते का?

**मा. महापौर :-**

माझे म्हणणे आहे की, मला त्याबाबत माहिती नाही. परवानगी दिली असेल तर वार्षिक असेल. ती तात्पुरती परमिशन असेल.

**अनंत पाटील :-**

मा. महापौर महोदय, पण सरकारी जागेवर परमिशन दिली कशी?

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, ते बांधताना आपल्या महापालिकेने परमिशन दिली आहे का?

**मा. महापौर :-**

नाही.

**नयना म्हात्रे :-**

मग काढून टाका.

**चंद्रकांत वैती :-**

सचिव साहेब, मागचे दोन ठराव वाचून कायम करायचे आहे.

**नगरसचिव :-**

ठरावाचे वाचन झालेले आहे. ठराव वाचून कायम करण्यात येत आहे.

**मा. महापौर :-**

ठराव वाचून कायम करण्यात येत आहे.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, आपल्या महापालिकेची परमिशन नसेल तर, ते काढून टाका.

**मा. महापौर :-**

उद्यापासून कार्यवाही करतील. आता धोरण नक्की झाले आहे.

**नयना म्हात्रे :-**

ठिक आहे.

**प्रकरण क्र. ५९ :-**

मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत मोबाईल टॉवरवर शुल्क आकारणे बाबत.

**ठराव क्र. ५० :-**

महानगरपालिका क्षेत्रात विविध मोबाईल कंपन्यांमार्फत इमारतीच्या टेरसवर मोबाईल यंत्रणा (तात्पुरती शेल्टर कॅबिन व अँटिना) बसविणेस शासनाच्या दि. ०४/०७/२००५ च्या परिपत्राकानुसार व इतर महानगरपालिकेच्या धर्तीवर इमारतीची अनधिकृतता विचारात न घेता अनामत व आकारणीसह आयुक्त यांचे दि. २४/०९/२००६ रोजीच्या मंजूरीनुसार परवानगी देण्यात येत होती.

वरीलप्रमाणे आकारण्यात येणाऱ्या शुल्कास (मागणी नोटीस) मे. भारती एअरटेल कंपनी व इतर यांनी मा. उच्च न्यायालयात रिट याचिका क्र. ७८२४/२००५ दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. दि. ०८/०३/२००७ रोजीच्या आदेशान्वये मा. उच्च न्यायालयाने मा. शासनाचे दि. ०४/०७/२००५ रोजीचे परिपत्रक रद्द केलेले आहे. तसेच मा. शासनकडून दि. ०७/०८/२००७ अन्वये याबाबत पत्र प्राप्त झालेले असून शासनाने खालील प्रमाणे सुचना केल्या आहेत.

“मोबाईल कंपन्यांनी शुल्क आणि प्रिमियम आकारणीसंबंधी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमध्ये मा. उच्च न्यायालयाने प्रिमियमची आकारणी अवैध ठरविली आहे. तथापी विनापरवानगी टॉवर्सवर नियमानुसार नव्याने नोटीस बजावून कारवाई महापालिका करू शकते असा निर्णय दिला असल्याने मोबाईल टॉवर्स संबंधी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६, महानगरपालिका / नगरपालिका अधिनियमांमधील तरतूदीनुसार नव्याने नोटीस जारी करून कारवाई करण्यात यावी.

सबब मोबाईल टॉवर्सना परवानगी देणेबाबत धोरण नसल्याने या कार्यालयाच्या दि. ३०/११/२००७ च्या पत्राने शासनाकडून याबाबत मार्गदर्शन मागविलेले आहे. तथापी अद्यापर्यंत मार्गदर्शन प्राप्त नाही.

दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेने सोबतच्या दि. ११/०८/२००८ रोजीच्या परिपत्रकाने याबाबत धोरण निश्चित केलेले असून त्यानुसार खालील प्रमाणे शुल्क आकारणेत येते.

१. परवानगी / नुतनीकरणासाठी आकारण्यात येणारे छाननी शुल्क रु. ८००/-
२. सुरक्षा अनामत रक्कम रु. २५,०००/- (परतावा पात्र / Refundable)
३. परवाना शुल्क प्रति वर्ष रु. १५,०००/-
४. मोबाईल टॉवर / अँटेना उभारणीकरिता शुल्क आकारण्यात येणार नाही.



		खेळाचे मैदान			
६	१११	भाईदर (पूर्व) नवघर रोड, बगीचा	५२००.०० चौ.मी	११६५.७१ चौ.मी.	रु.२१,७३,५००/-
७	२४६	भाईदर (पूर्व) खेळाचे मैदान	३८२००.०० चौ.मी.	११२६४.२५ चौ.मी	रु.३७,४९,२००/-
८	२६९	भाईदर (पूर्व) कनकिया रोड, बगीचा	२२४००.०० चौ.मी.	१५९२३.१९ चौ.मी.	रु.४१,२९,६००/-
९	२४२	भाईदर (पूर्व) बगीचा	१४४००.०० चौ.मी.	७६१५.०० चौ.मी.	रु.२७,४४,०००/-
१०	११७	भाईदर (पूर्व) बगीचा	१०२००.०० चौ.मी.	३०९४.०० चौ.मी.	रु.२९,२०,६००/-
११	२२१	भाईदर (पूर्व) बगीचा	१६२००.०० चौ.मी.	११८००.०० चौ.मी.	रु.३६,४०,५००/-
१२	१००	भाईदर (प), बगीचा	५५००.०० चौ.मी.	-	रु.२३,८०,८००/-
१३	२८०	घोडबंदर, बगीचा	१८००.०० चौ.मी.	-	रु १२,९३,८००/-

वरील आरक्षणांच्या संपूर्ण जागा महानगरपालिकेने लवकरात लवकर ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी. वरील जागांच्या ७/१२ सदरी मिरा-भाईदर महानगरपालिकेचे नाव कब्जेदार सदरी नोंदविण्यात आलेले आहे.

परंतु मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या केस क्र. सी/डेस्क/१/टी-१/ जमिन/ इस्टेट/ इन्वेस्टमेंट/ १२/०७/ मधील दि. ०५/०९/२००८ च्या अन्वये दि इस्टेट इन्वेस्टमेंट कं. प्रा.लि. चे नाव ७/१२ मध्ये कब्जेदार सदरी लॅण्ड होल्डर / सुपिरिअर होल्डर म्हणून रेषेच्या वर नोंदविण्याचे जमिन मालकांची नावे रेषेच्याखाली ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ज्या जमिनीच्या बाबतीत वरीलप्रमाणे मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश पारीत झालेले आहे. त्या जमिनीच्या ७/१२ मध्ये मा तहसिलदार ठाणे यांनी तलाठी व सर्कल यांचे मार्फत फेरफार क्र. १७८२/ घोडबंदर, १०८९/नवघर, ४९१/खारी, ९७७/गोडदेव, भाईदर दि. १७/०९/२००८ रोजी दि इस्टेट इन्वेस्टमेंट कं. प्रा. लि. यांचे नाव सुपिरिअर होल्डर म्हणून दाखल केलेले आहे.

वरील फेरफारामुळे मिरा-भाईदर महानगरपालिकेचे नाव ज्या जागेचा टीडीआर दिलेला आहे त्या जागेच्या ७/१२ उताऱ्यात सुपिरिअर होल्डर ऐवजी इन्फीरीअर होल्डर असे नोंदविण्यात आल्याचे कळते. तसेच यापुढील आरक्षणाच्या जागा प्रत्यक्षात कब्जा व मालकी असलेल्या शेत मालकांना टीडीआर देवून ताब्यात घ्यावयाच्या झाल्यास वरील आदेशामुळे कायदेशीर अडचणी संभवतात.

मा. जिल्हाधिकारी यांच्या वरील आदेशामुळे प्रत्यक्षात वरील फेरफारामुळे झालेल्या नोंदी तपासून व भविष्यात जागची मालकी हस्तांतरित करण्यासाठी व वरीलप्रमाणे टीडीआर देवून संबंधित जागांवरील आरक्षण प्रत्यक्षात विकसित करावयाची झाल्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता महानगरपालिकेने सदर आदेशाविरुद्ध सक्षम न्यायालयात दाद मागणे आवश्यक आहे.

मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या विरोधात संबंधित विकासक व शेतकरी यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केलेल्या आहेत. महानगरपालिकेने या रिट पिटीशनमध्ये मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बाधित होत असल्याच्या कारणावरून पक्षकार म्हणून अर्ज दाखल करावा. किंवा स्वतंत्र रिट पिटीशन दाखल करावे त्यासाठी पॅनलवरील अभियोक्ता व विशेष वरीष्ठ अभियोक्ता यांची नेमणूक करावी. यासाठी येणाऱ्या खर्चास ही सभा आर्थिक व प्रशासकिय मंजूरी देत आहे.

वरील प्रकरणानुसार आरक्षण विकसित करताना माती भराव करावयाचा झाल्यास भराव करणाऱ्या ठेकेदारांकडून थेट दर पत्रक मागवून कमी दराच्या दरपत्रकास मा. आयुक्त यांची मंजूरी घ्यावी. आरक्षणातील जागेभोवती जमिनीवर कमीत कमी २ फुट उंचीची भित किंवा त्यापेक्षा जास्त बांधण्यात यावी. वरील प्रमाणे सर्व आरक्षणे विकसित करताना प्रत्येक आरक्षणासाठी लागणारी माती भराव, कुंपणभित व इतर सुशोभिकरण कामाचा तपशिल महासभेपुढे स्वतंत्रपणे सादर करावा.

वरील प्रमाणे आरक्षण विकसित करण्याच्या कामाच्या अंदाजित खर्चास ही सभा आर्थिक व प्रशासकिय मंजूरी देत आहे.

#### मिलन पाटील :-

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

#### अनिल सावंत :-

या ठरावाला माझी एक सुचना आहे. मिरा-भाईदर महानगरपालिकेने आजपर्यंत विकासकांच्या ले-आउटला विविध ठिकाणी मंजूरी दिली आहे. ले आउट मधील बगीचा व इतर आरक्षणे जी महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेली आहेत किंवा ताब्यात घ्यावयाची आहे ती विकसित करण्यासाठी त्यास येणाऱ्या खर्चाच्या मंजूरीचा प्रस्ताव तसेच आरक्षण क्र. १२२ (क) मध्ये टी.डी.आर दिलेल्या जागेचे आरक्षण (मैदाने) विकसित करण्याचा प्रस्ताव पुढील महासभेपुढे सादर करावा.

#### दिनेश नलावडे :-

या सुचनेला माझे अनुमोदन आहे.

**मिलन म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, माझी अशी एक सुचना आहे की, सिरियल क्र. १२ व १३ ताब्यात आलेले क्षेत्र. या १२ व १३ च्या समोर आपा निरंक म्हणतोय. म्हणजे ते क्षेत्र अजून ताब्यात आलेले नाही.

**दिपक खांबित :-**

आलेले नाही.

**मिलन म्हात्रे :-**

मग तो विषय कशाला घेतला? १२ आणि १३ कॅन्सल करा.

**दिपक खांबित :-**

सगळी कडचे व्हायला पाहिजे म्हणून आपले घेतले आहे.

**मिलन म्हात्रे :-**

याला काय अर्थ आहे का? जागा ताब्यात नसताना आपण ते अगोदरच प्रोजेक्ट करून मंजूरी घेत आहोत.

**मा. महापौर :-**

आपण ते ताब्यात घेण्याची प्रोसेस करा.

**मिलन म्हात्रे :-**

सात बारा उतान्यावर एन्ट्री झाल्याशिवाय तुम्हांला अधिकार नाही. त्याच्यामधले १२ आणि १३ डिलीट करा.

**मा. महापौर :-**

सन्मा. सदस्य मिलन म्हात्रेजी आपण ते ताब्यात घेऊ. ताब्यात आल्यावर काम सुरु करू.

**जयंत पाटील :-**

मा. महापौर साहेब, मला माहिती द्या की, कुंपणभित, माती भरावाची रक्कम जमा करून घेतलेली आहे. तुमच्याकडे किती रक्कम जमा झालेली आहे?

**मा. महापौर :-**

ते असे आहे की, गेल्या तीन वर्षांपासून आपण जमिनीचा टीडीआर देत आहोत आणि पैसे घेत आहोत.

**जयंत पाटील :-**

माहिती असायला पाहिजे की, किती जमा झाले आहे?

**मा. महापौर :-**

प्रत्येक वर्षी वेगवेगळी रक्कम असेल.

**जयंत पाटील :-**

आपण आता ५ करोडची मंजूरी घेत आहोत.

**मा. महापौर :-**

आपण जे घेत आहोत ते पूर्ण आरक्षणासाठी घेत आहोत.

**जयंत पाटील :-**

काही ठिकाणी ५० टक्के ताब्यात आलेले आहे. काही ठिकाणी २५ टक्के आलेले आहे.

**मा. महापौर :-**

आपल्याला कुंपणभित बांधता येईल.

**जयंत पाटील :-**

तुमचे हे डेव्हलप होणार नाही. त्यामध्ये एस्टेट एजंट कंपनीची भानगड झालेली आहे.

**शरद पाटील :-**

साहेब, १२ आणि १३ मध्ये कुठलीही जागा ताब्यात आलेली नाही आणि त्याला कशाला पैसे लागतात. त्याला खर्च कशाला?

**मा. महापौर :-**

ते ताब्यात येणार नाही. त्याशिवाय खर्च करणार नाही.

**शरद पाटील :-**

आपण ते काढूनच टाका.

**मा. महापौर :-**

आपण आता ते ताब्यात घेत आहोत.

**शरद पाटील :-**

आपल्याकडे टीडीआरचे पैसे किती आले आहेत?

**मा. महापौर :-**



माती भरव की टीडीआर चे पैसे?

**शरद पाटील :-**

माती भरावचे किती पैसे आले? साहेब, आता माती भराव फुकट मिळतो.

**मा. महापौर :-**

तेच म्हंटले आहे की, त्याच्यात ओपन निविदा मागवावी.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मा. महापौर साहेब, कुंपनभित कसली? आर.सी.सी. दगडी काय? तसा उल्लेख करा. नाहीतर नंतर दगडीचा आर.सी.सी. होईल च आर.सी.सी. चा दगडी होईल.

**मा. महापौर :-**

दगडाची.

**मिलन म्हात्रे :-**

माझी अशी सुचना आहे की, माती फुकट मिळते. मग त्याचे टेंडर कशाला काढायचे?

**मा. महापौर :-**

टेंडर काढायचे नाही. ओपन ऑफर मागवायची.

**मिलन म्हात्रे :-**

तुमच्याकडे तर ती लोक परमिशन मागतात की, माती कुठे टाकायची? आणि ते तुम्ही लोकांनी थांबवले आहे. एकाची मोनोपॉली चालू आहे भाईदरमध्ये.

**मा. महापौर :-**

सन्मा. सदस्य पाटील साहेबांनी तेच सांगितले की, ओपन ऑफर आयुक्तांनी मागवावी.

**मिलन म्हात्रे :-**

तुम्ही मातीचे डंपर थांबवले. पण ठराविक ठिकाणी विशिष्ट डंपर आहे.

**मा. महापौर :-**

दिले आहे ना. आयुक्त साहेब, एखाद्यावेळी त्यांच्याकडून पैसे ही घेईल आणि माती पण घेईल.

**मिलन म्हात्रे :-**

आम्ही तर म्हणतोय की, नोटीस काढा आणा मागवून घ्या. तुम्हाला प्लॉट भरून देतील.

**मा. महापौर :-**

मग तेच चालले आहे.

**मिलन म्हात्रे :-**

ती भित आर.सी.सी. ची करून घ्या.

**शरद पाटील :-**

भित आर.सी.सी. करून घ्या. खर्च वाढला तरी चालेल. गेल्या वेळेला दगडाच्या भिंतीचे एस्टीमेट काढले आणि नंतर सांगतात की, आर.सी.सी. करायची आहे.

**मा. महापौर :-**

आरक्षणाला आहेत, दोन फिट रस्त्याच्या दोन्ही बाजूला भराव असतो त्याला आर.सी.सी. ची गरज नाही. त्याच्यावर लोड नसतो.

**मिलन म्हात्रे :-**

आर.सी.सी. करून घ्या. दगडाच्याभिंतीची लाईफ बरोबर नाही. मातीचे पैसे वाचतील ते तुम्ही आर.सी.सी. मध्ये टाका आणि या ठरावाला अशी एक सुचना आहे की, आपला अगोदर दि. १०/१०/२००८ ला प्रकरण क्र. ५७ ला ठराव पास झाला होता की, परवाना शुल्क दरात फेर विचार करणे.

**स्नेहा पांडे :-**

मा. महापौर साहेब, आपके परवानगी से बोल रही हु, आरक्षण १२२ के लिए मैने कहीबार पत्रव्यवहार हमारे भाजपा के नगरसेवकोने किया था। अगर पैसे की तरतुद नहीं है तो, अपने निधी से करनेके लिए तैयार थे। आपने इस विषय को सभा मे लाया इसके लिए मा. महापौर और मा. आयुक्त साहब आपका बहुत बहुत धन्यवाद! और ७ नंबर, ९ नंबर, १० नंबर भाईदर (पु.) बगीचा यह कहा पर है? यह किस एरिया मे है उसको नाम तो देना चाहिए था।

**मा. महापौर :-**

इंद्रलोक के पिछे आएगा।

**मिलन म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, आपण सहा महिन्या अगोदर मोकळ्या जागेचे पैसे वसूल करायला सांगितले होते कर आकारणीबद्दल, तर नगररचना विभागाडून आतापर्यंत किती वसुली झाली आहे? सहा. संचालक

नगररचनेला पत्रव्यवहार केलेला आहे. पण अजुन पर्यंत हिशोब मिळालेला नाही. सहा महिन्यात कुठलीही कार्यवाही झालेली नाही.

**मा. महापौर :-**

आपल्याला माहिती देतो.

**प्रविण पाटील :-**

आरक्षण क्र. १२२ मध्ये आता सध्या जी अतिक्रमण आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय ठरवलेला आहे?

**मा. महापौर :-**

आता काढून घेऊ.

**प्रविण पाटील :-**

काढणार असे रुलिंग द्या. कारण बरेच मोठे त्याच्यामध्ये आरक्षण आहे, अतिक्रमण आहे.

**मा. महापौर :-**

पावसाळा संपलेला आहे व आता आपण आरक्षणामध्ये जे काय इनक्रोचमेंट असतील ते आपण काढून घेऊ.

**प्रकरण क्र. ६० :-**

विकास आराखड्यातील आरक्षणे विकसित करणे बाबत आर्थिक व प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

**ठराव क्र. ५१ :-**

मिरा-भाईदर महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात दर्शविलेल्या विविध आरक्षणाच्या जागा टी.डी.आर. तरतूदी अन्वये महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. सदर जागेचा टी.डी.आर. देताना नगररचना विभागाने कुंपण भित व माती भरावाची रक्कम जमा करून घेतलेली आहे. टी.डी.आर. तरतूदीद्वारे भागशः ताब्यात आलेल्या आरक्षणाचा तसेच विकसित करावयाच्या इतर आरक्षणाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	आरक्षण क्रमांक	आरक्षणाचे नांव	आरक्षणाचे एकूण क्षेत्र	ताब्यात आलेले क्षेत्र	अंदाजित खर्च
१	१२२	गोल्डन नेस्ट, खेळाचे मैदान व सामाजिक वनीकरण	४६,७००.०० चौ.मी	२०,३४४.०४ चौ.मी	रु.६४,२५,३००/-
२	१७०	मिरारोड, खेळाचे मैदान	१९,५००.०० चौ.मीटर	५५०२.०० चौ.मी	रु.२८,५१,३००/-
३	१७८	मिरारोड, खेळाचे मैदान	९०००.०० चौ.मी.	४३३०.१२ चौ.मी.	रु.२७,१६,८००/-
४	११९	भाईदर (पूर्व) गोल्डन नेस्ट, खेळाचे मैदान	१६८००.०० चौ.मी.	११०८०.२५ चौ.मी.	रु.३४,७७,५००/-
५	१०९	भाईदर (पूर्व) नवघर रोड, खेळाचे मैदान	१०,४००.०० चौ.मी.	४६८८.१६ चौ.मी.	रु.२७,१६,८००/-
६	१११	भाईदर (पूर्व) नवघर रोड, बगीचा	५२००.०० चौ.मी	११६५.७१ चौ.मी.	रु.२१,७३,५००/-
७	२४६	भाईदर (पूर्व) खेळाचे मैदान	३८२००.०० चौ.मी.	११२६४.२५ चौ.मी	रु.३७,४९,२००/-
८	२६९	भाईदर (पूर्व) कनकिया रोड, बगीचा	२२४००.०० चौ.मी.	१५९२३.१९ चौ.मी.	रु.४१,२९,६००/-
९	२४२	भाईदर (पूर्व) बगीचा	१४४००.०० चौ.मी.	७६१५.०० चौ.मी.	रु.२७,४४,०००/-
१०	११७	भाईदर (पूर्व) बगीचा	१०२००.०० चौ.मी.	३०९४.०० चौ.मी.	रु.२९,२०,६००/-
११	२२१	भाईदर (पूर्व) बगीचा	१६२००.०० चौ.मी.	११८००.०० चौ.मी.	रु.३६,४०,५००/-
१२	१००	भाईदर (प), बगीचा	५५००.०० चौ.मी.	-	रु.२३,८०,८००/-
१३	२८०	घोडबंदर, बगीचा	१८००.०० चौ.मी.	-	रु. १२,९३,८००/-

वरील आरक्षणांच्या संपूर्ण जागा महानगरपालिकेने लवकरात लवकर ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी. वरील जागांच्या ७/१२ सदरी मिरा-भाईदर महानगरपालिकेचे नाव कब्जेदार सदरी नोंदविण्यात आलेले आहे.

परंतू मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या केस क्र. सी/डेस्क/१/टी-१/ जमिन/ इस्टेट/ इन्वेस्टमेंट/ १२/०७/ मधील दि. ०५/०९/२००८ च्या अन्वये दि इस्टेट इन्वेस्टमेंट कं. प्रा.लि. चे नाव ७/१२ मध्ये कब्जेदार सदरी लॅण्ड होल्डर / सुपिरीअर होल्डर म्हणून रेषेच्या वर नोंदविण्याचे जमिन मालकांची नावे रेषेच्याखाली ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ज्या जमिनीच्या बाबतीत वरीलप्रमाणे मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश पारीत झालेले आहे. त्या जमिनीच्या ७/१२ मध्ये मा तहसिलदार ठाणे यांनी तलाठी व सर्कल यांचे मार्फत फेरफार क्र. १७८२/ घोडबंदर, १०८९/नवघर, ४९१/खारी, ९७७/गोडदेव, भाईदर दि. १७/०९/२००८ रोजी दि इस्टेट इक्वेस्टमेंट कं. प्रा. लि. यांचे नाव सुपिरिअर होल्डर म्हणून दाखल केलेले आहे.

वरील फेरफारामुळे मिरा-भाईदर महानगरपालिकेचे नाव ज्या जागेचा टीडीआर दिलेला आहे त्या जागेच्या ७/१२ उताऱ्यात सुपिरिअर होल्डर ऐवजी इन्फीरीअर हॉल्डर असे नोंदविण्यात आल्याचे कळते. तसेच यापुढील आरक्षणाच्या जागा प्रत्यक्षात कब्जा व मालकी असलेल्या शेत मालकांना टीडीआर देवून ताब्यात घ्यावयाच्या झाल्यास वरील आदेशामुळे कायदेशीर अडचणी संभवतात.

मा. जिल्हाधिकारी यांच्या वरील आदेशामुळे प्रत्यक्षात वरील फेरफारामुळे झालेल्या नोंदी तपासून व भविष्यात जागची मालकी हस्तांतरित करण्यासाठी व वरीलप्रमाणे टीडीआर देवून संबंधित जागांवरील आरक्षण प्रत्यक्षात विकसित करावयाची झाल्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता महानगरपालिकेने सदर आदेशाविरुद्ध सक्षम न्यायालयात दाद मागणे आवश्यक आहे.

मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या विरोधात संबंधित विकासक व शेतकरी यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केलेल्या आहेत. महानगरपालिकेने या रिट पिटीशनमध्ये मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बाधित होत असल्याच्या कारणावरून पक्षकार म्हणून अर्ज दाखल करावा. किंवा स्वतंत्र रिट पिटीशन दाखल करावे त्यासाठी पॅनलवरील अभियोक्ता व विशेष वरीष्ठ अभियोक्ता यांची नेमणूक करावी. यासाठी येणाऱ्या खर्चास ही सभा आर्थिक व प्रशासकिय मंजूरी देत आहे.

वरील प्रकरणानुसार आरक्षण विकसित करताना माती भराव करावयाचा झाल्यास भराव करणाऱ्या ठेकेदारांकडून थेट दर पत्रक मागवून कमी दराच्या दरपत्रकास मा. आयुक्त यांची मंजूरी घ्यावी. आरक्षणातील जागेभोवती जमिनीवर कमीत कमी २ फुट उंचीची भित किंवा त्यापेक्षा जास्त बांधण्यात यावी. वरील प्रमाणे सर्व आरक्षणे विकसित करताना प्रत्येक आरक्षणासाठी लागणारी माती भराव, कुंपणभित व इतर सुशोभिकरण कामाचा तपशिल महासभेपुढे स्वतंत्रपणे सादर करावा.

वरील प्रमाणे आरक्षण विकसित करण्याच्या कामाच्या अंदाजित खर्चास ही सभा आर्थिक व प्रशासकिय मंजूरी देत आहे.

**सुचक :- श्री. प्रफुल्ल पाटील**

**अनुमोदन :- अॅड एस. ए. खान**

**सदर ठरावामध्ये सुचक सन्मा. सदस्य श्री. अनिल सावंत व अनुमोदक सन्मा. सदस्य श्री. दिनेश नलावडे यांनी खालिलप्रमाणे सुचना मांडली.**

मिरा-भाईदर महानगरपालिकेने आजपर्यंत विकासकांच्या ले - आउटला विविध ठिकाणी मंजूरी दिली आहे. ले आउट मधील बगीचा व इतर आरक्षणे जी महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेली आहेत किंवा ताब्यात घ्यावयाची आहे ती विकसित करण्यासाठी त्यास येणाऱ्या खर्चाच्या मंजूरीचा प्रस्ताव तसेच आरक्षण क्र. १२२ (क) मध्ये टी.डी.आर दिलेल्या जागेचे आरक्षण (मैदाने) विकसित करण्याचा प्रस्ताव पुढील महासभेपुढे सादर करावा.

**सुचनेसह ठराव सर्वानुमते मंजूर  
ठराव वाचून कायम करण्यात आला**

**सही/-**

**महापौर**

**मिरा भाईदर महानगरपालिका**

**नगरसचिव :-**

प्रकरण क्र. ६१, बिहार पुरग्रस्तांना महानगरपालिका फंडातून महाराष्ट्र राज्याच्या मा. मुख्यमंत्री निधीमध्ये आर्थिक मदत देणेबाबत.

**प्रेमनाथ पाटील :-**

मा. महापौर साहेब, २६ व २७ जुलै २००५ रोजी जेव्हा मुंबई पुरग्रस्त झाली होती तेव्हा बिहारच्या कुठल्या महानगरपालिकेने आपल्याला निधी उपलब्ध करून दिला होता, त्याचा खुलासा करावा.

**एस. ए. खान :-**

माहे सप्टेंबर २००८ मध्ये बिहार राज्यात कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे लाखो एकर जमिनी पुराच्या पाण्यात बुडाल्या होत्या व हजारो कुटूंबे निराधार झाली होती. बिहार राज्यावर व तेथील जनतेवर आलेल्या या मोठ्या संकटाच्या वेळी सर्व देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला होता. बिहार राज्यातील जनतेवर आलेल्या या संकटास सामना देण्यासाठी मिरा भाईदर महानगरपालिकेच्या फंडामधून आर्थिक मदत

मा. मुख्यमंत्री निधीमार्फत देण्यासाठी प्रस्ताव विचारार्थ मा. महासभेसमोर सादर करण्यांत आला आहे. याविषयी विचार विनिमय करुन रु. ११,००,०००/- देणेस ही महासभा मान्यता देत आहे.

**जयंत पाटील :-**

माझे अनुमोदन आहे.

**नयना म्हात्रे :-**

माझे अनुमोदन आहे.

**नगरसचिव :-**

ठराव वाचून कायम करण्यात येत आहे.

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब, मी माझे एक महिन्याचे मानधन देते.

**प्रकरण क्र. ६१ :-**

बिहार पुरग्रस्तांना महानगरपालिका फंडातून महाराष्ट्र राज्याच्या मा. मुख्यमंत्री निधीमध्ये आर्थिक मदत देणेबाबत.

**ठराव क्र. ५२ :-**

माहे सप्टेंबर २००८ मध्ये बिहार राज्यात कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे लाखो एकर जमिनी पुराच्या पाण्यांत बुडाल्या होत्या व हजारो कुटूंबे निराधार झाली होती. बिहार राज्यावर व तेथील जनतेवर आलेल्या या मोठ्या संकटाच्या वेळी सर्व देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला होता. बिहार राज्यातील जनतेवर आलेल्या या संकटास सामना देण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या फंडामधून आर्थिक मदत मा. मुख्यमंत्री निधीमार्फत देण्यासाठी प्रस्ताव विचारार्थ मा. महासभेसमोर सादर करण्यांत आला आहे. याविषयी विचार विनिमय करुन रु. ११,००,०००/- देणेस ही महासभा मान्यता देत आहे.

**सुचक :- श्री. एस. ए. खान**

**अनुमोदन :- श्री. जयंत पाटील**

**ठराव बहुमताने मंजूर**

**ठराव वाचून कायम करण्यात आला**

**सही/-**

**महापौर**

**मिरा भाईंदर महानगरपालिका**

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

मा. महापौर साहेब, जेव्हा आपण सेस लागू केले आणि व्यापाऱ्यांचे जे प्रेशर होते म्हणून आपण त्याला ताबडतोब मान्यता दिली होती. पण त्याच्यामध्ये नंतर आपण फेरफार करु असे मा. आयुक्त साहेब आपण बोलला होता. आज काही व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतलेला आहे. आपल्याला पत्र दिले आहे की, अनाज किराणा दुकानामध्य जो माल येतो. पहिल्या ठरावात ५ रु. ट्रक मागे ५० रु. होते आणि आता रेट वाढलेला आहे.

**मा. महापौर :-**

सन्मा. सदस्य ज्या ज्या व्यापाऱ्यांवर जास्त भार पडलेला आहे किंवा त्यांची काय अडचण आहे, एकत्र त्या विषयावर चर्चा करुन ते मा. महासभेपुढे आणा. त्याच्यामध्ये आपण लवकरात फेरबदल करु.

**ओमप्रकाश अग्रवाल :-**

तुम्ही ते किती दिवसात आणणार आहात? पुढच्या महासभेत?

**मा. महापौर :-**

पुढच्या मा. महासभेचा अजेंडा ऑलरेडी निघालेला आहे. आपल्या घरी पोहचलासुध्दा असेल. म्हणून नोव्हेंबरच्या मा. महासभेत सन्मा. सदस्या नयना म्हात्रे यांनी एक महिन्याचे मानधन मा. मुख्यमंत्री, मिरा भाईंदर यांच्या निधीत दिलेले आहे.

**स्नेहा पांडे :-**

मा. महापौर साहेब, इस सभा के शुरुवात मे आरोग्य से संबंधीत जो प्रश्न पुछे गए और कल विर्सजन के समय जो अधिकारी नियुक्त किए गये थे वह वहापर मौजूद नही थे। उनके उपर क्या कार्यवाही की जाएगी? २१ तारीख के सभा मे शुरुवात मे उसका जवाब दिया जाए, नही तो हमलोग सभा का बहिष्कार करेंगे।

**नयना म्हात्रे :-**

मा. महापौर साहेब आणि आयुक्त साहेब, आरोग्य अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कार्यवाही करणार आहात? त्यांना काय शिक्षा देणार आहोत याची पुढच्या मिटींगला माहिती पाहिजे.

**मा. महापौर :-**

कार्यवाही केली जाईल.

**शशिकांत भोईर :-**

जेष्ठ गायक महेंद्र कपुर यांचे दि. २७/०९/२००८ रोजी निधन झाले. कै. गंगाधर गाडगीळ यांचेही दि. २७/०९/२००८ रोजी निधन झाले. तसेच जेष्ठ दिग्दर्शक, अभिनेते, रंगकर्मी कै. दामु केंकरे यांचे दि. २८/०९/२००८ रोजी निधन झाले आहे. तर त्यांचा शोकप्रस्ताव मांडत आहे.

**नगरसचिव :-**

सर्वानी दोन मिनिटे जागेवर उभे राहून मृतात्म्यास श्रध्दांजली वाहायची आहे.  
(सभागृहात दोन मिनिटे शांतता राखण्यात आली.)

**दुखवठा ठराव ५३ :-**

जेष्ठ गायक महेंद्र कपुर यांचे दि. २७/०९/२००८ रोजी निधन झाले. कै. गंगाधर गाडगीळ यांचेही दि. २७/०९/२००८ रोजी निधन झाले. तसेच जेष्ठ दिग्दर्शक, अभिनेते, रंगकर्मी कै. दामु केंकरे यांचे दि. २८/०९/२००८ रोजी निधन झाले आहे. तर त्यांचा शोकप्रस्ताव मांडत आहे.

**सुचक :- श्री. शशिकांत भोईर**

**अनुमोदन :- श्रीम. उमा पाटील**

**ठराव सर्वानुमते मंजूर**

**सही/-**

**महापौर**

**मिरा भाईंदर महानगरपालिका**

**मा. महापौर :-**

सर्व उपस्थित सन्मा. सदस्य, सन्मा. सदस्या मनपा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार बंधू व प्रेक्षक आपणा सर्वांचे आभार मानून आजची सभा संपल्याचे जाहिर करत आहे.

**सभा संपल्याची वेळ :- सायं. ६.४० वा.**

**सही/-**

**महापौर**

**मिरा भाईंदर महानगरपालिका**

**नगरसचिव**

**मिरा भाईंदर महानगरपालिका**